







॥ श्रीः ॥

तंजावर महाराज शरभोजी यांच्या  
सरस्वती महाल ग्रंथसंग्रहांतील

# मराठी ग्रंथांची बयाजवार यादि,


THE KUPPUSWAMI SASTRI

THE KUPPUSWAMI SASTRI

MADRAS.

भाग १ ला

वर्ग--१. वेदांत, २. पुराण, ३. रामायण,



श्रीमहालाच्या कारभारी कमिटीच्या हुक्माप्रमाणे,

श्रीरामदासी रामचंद्र भाउस्वामी गोस्वामी नरसिंहपूरकर  
(ऊर्फ टी. बी. रामचंद्रराव, बी. ए.),

तंजावर श्रीगोविंदबाळ स्वामीच्या मठाचे अधिपति  
व श्रीतिलक गीतारहस्याचे तामिळ भाषांतरकार,  
यांनी तयार करून,

तंजावर श्रीपूर्णचंद्रोदय छापखान्यांत छापून

प्रकाशित केली.

इसवी सं १९२९.

किंमत रुपया एक.



---

तंजावर सरस्वती महालाचे आनरेरी सोक्रिटेरी,  
यांकडे प्रती मिळतोल.

---

Copies can be had from the Honourary Secretary  
of the Sarasvati Mahal Library, Tanjore.

---

## विषय सूची.

विषय	पाने
१. प्रस्तावना.	१-१०
२. अन्याचेकमांक.	१-२
३. वेदांत.	१-१७२
४. पुराण.	१७३-३१६
५. रामायण.	३१७-३९४
६. अनुक्रमणिका.	१-१९



॥ श्रीः ॥ THE KUPPUSWAMI SI  
प्रस्तावना. RESEARCH INSTITU  
MADRAS-4

आतां वंदुं कवीश्वर ॥ जे शब्दमृष्टीचे ईश्वर ॥  
नातरी हे परमेश्वर ॥ वेदावतारी ॥ १ ॥

(रामदास-दासबोध ८० १, स० ८)

---

श्रीपरमात्मा जसा अक्षर आहे, तसेच सत्कवी हीं अक्षर रूप आहेत.  
परमात्मा विश्वमृष्टीस कारण, कविजन शब्दमृष्टीचे जनक. नित्य, निर्गुण,  
निर्निकार अव्यक्त स्थिरतौन नामरूपात्मक मृष्टीत प्रगट होणारा परमात्मा  
आनंदात्मक जसा, तसेच सत्कवींच्या मनोमय अव्यक्तापासून परापश्यंती-  
मध्यमावैखरीने प्रगट होणारे ग्रंथ हीं आनंदात्मक आहेत. या ग्रंथांपासून  
उत्पन्न होणारे तत्वज्ञान हीं ईश्वरा प्रमाणेन देशकालवस्तुभाषादि परिचे-  
देकडून अचाधित आहें. अत एव अक्षरज्ञानानंदमय कवीश्वरांच्या  
नमनाने श्रीसच्चिदानन्द स्वरूपी ईश्वराचेंच स्तवन होते.

ईश्वराच्या सर्व सृष्टी मध्ये मानव जन्म अत्यंत श्रेष्ठ आणि महत्वाचा  
गणिला जातो. सजीव निर्जीव सृष्टीवर सत्ता चालवूं शकतो ह्याणून श्रेष्ठ.  
आणि इतर पशुपक्ष्यादि योनींत साधण्याला अशक्य जे महत्कार्य ह्याणींने  
चतुर्विध पुरुषार्थांचे साधन हें याच्याच हातून उत्तमरीतीने साध्य आहे  
ह्याणून महत्वाचा. अशा उत्तम प्रकारच्या मानव योनींत नंमून ज्यानीं  
महत्पदवीला पावल्या नंतर इतरानां हीं ताढश महत्व मिळावै ह्याणून आपले  
ज्ञान व अनुभव प्रगट केले, तेच महापुरुष वंद्य परमेश्वराचे अवतार  
ह्याणींने तेच या जगांतील किंवा तंजावरांतील सरस्वतीमहालांत ग्रंथ-  
रूपांने सर्वां पुढे मूर्तिमंत उमे आहेत ह्याणावै. यांचे केवळ दर्शनच  
सर्वांच्या मनामध्ये महत्वाकांक्षा उत्पन्न करण्याला पुरे आहे.

पुराणप्रसिद्ध क्षेत्र आणि इतिहासाख्यात राजधानी नगर अशा तंजावरांतील राजवाड्याच्या भव्य मठपांत विद्यमान असा “महाराज शरभोजी यांचा सरस्वती महाल ग्रंथ संग्रह”, ह्याणिने सन १९०० मुमारा पासून तत्त्वकालीन जे नाईकराजे आणि मराठेराजे यांनी बहुत परिश्रमानें मिळविलेल्या राज्य लक्ष्मीचे अद्वितीय स्मारकच होय. अनंतर इ० स० १९१८ त श्रीमोंसलकुल राजवराण्याच्या मंडटीनीं, एकमतानें स्वार्थत्यागपूर्वक, या स्मारकावरील आपली खांसगी सत्ता सदक्षिणाकं सतांबूलं असें १,००,००० रुपैयांच्या देणगी सह, धारादत करून लोकोपयोगार्थ मद्रास सरकारच्या हातीं परिपालनासाठी निरवून दिली; सांप्रत तर श्रीमद्रास सरकाराच्या सुमोदयानें या ग्रंथरत्नाकरास भर येऊन अभिवृद्धि पावत आहें, ही मोठ्या भाग्योदयाची व आनंदाची गोष्ट.

रत्नाकर ह्याणिने ममुद्र जसे सात आहेत तसेच हे ग्रंथरत्नाकर ही सात होऊं शकतात—ते असे— १. संस्कृत रत्नाकर, २. मराठी २०, ३. तामिळ २०, ४. तैलंगी २०, ५. हिंदी २० (यांत आरवी, उरदू, फार्श २० ही मिळतील) ६. अंग्रजी २०, ७. इतर ऐरोपीयभाषा २०, (यांत ग्रीक, लातिन, प्रेंच २० मिळतील).

या प्रत्येक भाषेतील ग्रंथांची नावे दाखविणाऱ्या यादी प्राचीन कालाच्या कांही आहेत. परंतु त्या अपूर्व आणि चिनवयाजाच्या आहेत ह्याणून सांप्रत त्यांच्या पूर्णवयाजवार यादी (डिस्क्रिप्टव क्याटलॉग) तयार होत आहेत. हें काम महालाच्या कारभारी कमिटीच्या अनुमतें, आज १.२ वर्षांपासून कमिटीचे मैबर असून निस्पृहपणानें चिनपगार चिटणीसाचे काम अव्याहत परिश्रमानें पाहणारे आनंदेरी सेक्रिटेरी, २० रा० रावसाहेब तं० सांवर्मूर्तिराव बी० ए०, बी० ए.०, यांच्या देखरेखी खाली जोरानें चालत आहे. याचें उत्तम श्रेय यानां मिळून सर्व लोकांसही त्याचा पूर्ण फायदा लवकरच घेतां येईल. या नूतन यादीच्या योगानेंच

तंजावर राजवाड्यांतील श्रीसरस्वती देवीच्या विराट स्वरूपाचें दर्शन पूर्णपणे वेतां येईल; व संग्रह समुद्रामध्ये गुप्त राहिलेली अंथरत्ने हीं सांपडतील.

सर्वांत मस्कृत संग्रहाचा भरणाच मोठा असून सर्व प्रकारे चित्ताकर्षक व अग्रमानाही आहे. अंथांची संख्या, विपयांचे विविधत्व, लेखनपद्धति, प्राचीनता, अंयकल्यांचे बाहुल्य, कौतुकोत्पादक ऐतिहासिक माहिती, अपूर्वीता इत्यादि अनेक वाजूनीं प्रेक्षकांना, वाचकांना, शोधकांना, अत्यंत प्रेक्षणीय, वाचनीय, शोधनीय, आणि संग्राहा आहे.

वर सांगितल्या प्रमाणे या संस्कृत अंथांची बयाजवार यादी तयार होत आहे. तिच्या मुद्रण प्रकाशादि खर्चां करितां ह्याणून मद्रास मरकाराने विद्याभिमानप्रदर्शक २३,००० रुपैयाची मदत करण्याचे आश्वासन दिल्या प्रमाणे गेल्या साला पासून खर्चास देत येण्याने छाप काम सुरु होवून यादीचे तीन भाग प्रकाशित झाले आहेत. संपूर्ण अंथांची संख्या अंदाजाने अध्या लाखाची हाणिजे ९०,००० ची असेल करितां संस्कृत यादीचे भाग आणखी पुष्कळच होतील. यादी अंग्रजी टिप्पणासह देवनागरी लिपीत छापिली आहे. सांप्रतच्या ३ भागांची किंमत प्रत्येकी रु० २.

तामिळ भाषेतील अंथांची बयाजवार नवीन यादी तयार होवून त्या लिपीत छापून प्रसिद्ध झाली आहे. इचे तीन विभाग असून किंमत भाग १ ला रु० २, भाग २ रा रु० १॥. भाग ३ रा रु० १॥ आहे.

बाकीचे जे मराठीतर भाषेतील अंथ, त्यांची बयाजवार नवीन यादी तयार व्हायची आहे.

आतां मराठी अंथांच्या यादीकडे वकळू हें काम इ० स० १९२९च्या मे महिन्यांत सुरु झालें. फारच घाईने व सपाटयाने जरी काम चालत आले तथापि सर्व अंथ हीं स्थूल मानानेच पाहून निवडून विलेवारी करून

यादी तयार होण्याला आणि तिचा पहिला भाग छापून प्रसिद्ध होण्याला चार वर्षे लागली. तरी पुढचे दोन भाग लवकरच छापून प्रसिद्ध होतील. ही नवीन यादी महालांतील मराठी ग्रंथाबद्दल जरूरीची संपूर्ण माहिती देणारी आहे. भाग १ त, वर्ग १-३; भाग २ त वर्ग ४-१७; व भाग ३ त वर्ग १८ वा असे या यादीचे तीन भाग आहेत.

सकृदर्शनीं हा संग्रह स्थूळ मानानें १. पुरातन व २. नूतन अशा दोन त्रकारचा दिसतो. पहिला प्राय: पूर्वीच्या राजांनी मिळविलेला अमून लिखित पोथ्यांचा आहे. दुसरा, महालाच्या अधिकाऱ्यांनी नवीन खरदी केलेल्या छापी पुस्तकांचाही, आणि आनेरोरि सेक्रिटरी रावसाहेब श्री तं. सांवमूर्तिराव प्रभृतीच्या प्रयत्नानें मुफत संपादिलेल्या लिखित व छापी पोथ्यापुस्तकांचा हीं आहे. असे मुफत पोथ्या पुस्तके देणारे मंडळी अत्यंत प्रशंसनीय अमून आपल्या देणगीने आपले नाव व कीर्ति चिरस्थायी करितात. हा देणगी संग्रह हीं मिळजनसर्वग्रंथांची विलेवारी केले ते येणे प्रमाणे:—

### I. पुरातन संग्रह-

### II. नूतन संग्रह- १. खांसखरादी. २. देणगी.

- |                      |                         |
|----------------------|-------------------------|
| १. पतंग अवधूत देणगी  | ९. मद्रास सरकार देणगी   |
| २. जंबुनंथभट्टांडगे० | १०. जो. बी. बक्ती०      |
| ३. गोपाळकृष्णदबळे०   | ११. पंडित विष्णुशर्मा०  |
| ४. माधुसामीराव०      | १२. पांडत डि. के. जोशी० |
| ५. त्यागराजस्वामी०   | १३. टी. एम्. सदाशिवराव० |
| ६. सुबलाल्य पेशवे०   | १४. कविगोविंदराव०       |

७. बडोदेसरकार

१९. स. म. दिवेकर

८. रावसाहेब तं० सांबमूर्तिराव

१६. तंजावरजिल्हाकोटी.

(१)-(१९) देणगीचे ग्रंथ दुसरा एक मोठा भरणा आहे. हे, संग्रह केल्या प्रमाणे वेगळे वेगळे विलेवारी करून ठेविले आहेत, तसेच नवीन बयाजवार यादीत हीं त्यात्या जागी निर्दिष्ट केले आहेत.

देणगी संग्रह (१६) वा तंजावरच्या जिल्हाकोट्ट्वारा महालास मोफत मिळालेला आहे. हा ‘काव्य’ या मथळ्या खाली न येणारा; परंतु तंजावरांतील भौसलकुलाचा आचारविचार, रीतिभाति, राजांग न्याय सभा करवमूळ इत्यादि ऐतिहासिक माहितीवर प्रकाश पाडण्या सारिखा आहे. मोऱी लिपीत आहे. याची खुलासेवार तपासणी अद्याप व्हायची आहे.

प्रत्येक ग्रंथांत प्रतिपादित विषया प्रमाणे प्राचीन यादीलाहीं शक्य तेवढे अनुसरून ग्रंथांचे वर्गी करण केलें तें असें—

१. वेदांत	१०. काहण्याकथा
२. पुराण	११. स्तोत्रे
३. रामायण	१२. कोश
४. भारत	१३. वैद्यक
५. भागवत	१४. कामशास्त्र
६. कथाकल्पतरु	१५. संगीत
७. इतिहासचरित्रे	१६. धार्मिक
८. काव्य	१७. प्रकीर्ण
९. नाटक	१८. विविध कवींच्या स्फुट

कवनांच्या वहा-

असे वर्गीकरण केल्यानंतर प्रत्येक ग्रंथास सोयी साठी क्रमांक दिले आहेत. अंथ कत्यांच्या नावांती र आद्यक्षराच्या वर्णक्रमा प्रमाणे कत्यांची नावे निवडून त्यांनी प्रत्येक वर्गात रचिलेले ग्रंथ एकत्र करून क्रमांक दिले आहेत. यानां वर्गक्रमांक अशी संज्ञा दिली आहे.

प्रत्येक वर्गातील ग्रंथांच्या आद्यक्षराचा वर्णनुक्रम वेवून एकामागे एक छापून अखंड क्रमाक चालू केले आहेत. तेच ठोकळक्रमांक.

पोश्यांच्या आकृतिमाना प्रमाणे एका वासनात एकच पोयी किंवा अधिक ठेवून बांधिल्या आहेत. या गांठोऱ्यास पूर्वीपासून अरा असे नाव दिले आहें. तेच नवीन याईंत हीं कायम ठेविले आहे. या अन्यांस हीं वर्गक्रमांक आणि अखंडक्रमांक दिले आहेत. यांची ही अनुक्रमणिका तिकडे तिकडे जोडिली आहे.

ग्रंथप्रवंधाचे गद्यपद्यात्मक प्रकार आणि लिखित किंवा छापी हें हीं जाणविले आहे. प्रायः सर्वच ग्रंथ कागदावर्ती लिहिलेले आहेत. लिपी बालबोध अक्षर. एक दोन जागी मांडी लिपीहीं आहे.

काही मराठी भाषेची नाटके मात्र ताडपत्रावर तैलंगी लिपींत आहेत त्यांचे लिप्यंतर कागदावर होत आहे. पुरवणींत बयाज येईल.

ग्रंथ ह्याणीजे पोयी किंवा पुस्तक हा सामान्य अथ तर आहच. परतु “ग्रंथ” हे पद “वक्तिसाक्षरात्मक संख्या” अशा विशिष्ट अर्थात रचनेतील अक्षर संख्या मोजणेचा एकांक मानिला जातो. या हिशेचा प्रमाणे ग्रंथसंख्या दिली आहे.

उदाहरण—एका पोर्थींत, पाने (Leaves) १० ह्य० पृष्ठे (Pages)  $10 \times 2 = 20$ ; एका पृष्ठांत १० ओळ्या प्रमाणे,  $10 \times 20$  ओळ्या; एका ओळींत ४८ अक्षरे; तेव्हां  $10 \times 20 \times 48$  अक्षरे ज्ञालीं. तस्मात्  $10 \times 20 \times 48 \div 32 = 300$  ग्रंथ.

ग्रंथांबदलचा वरलि बयाज, तदभिज्ञान रुनू पाहणेला सर्व सामान्य आहेत. परंतु कांही पोश्यांत ग्रंथ, तत्कर्ता, तद्रचना काळ, स्थळ, आधार इत्यादि विशेष माहिती हीं दिली आहे. काहीं पोश्यांत चित्रकलेचे नातुरे व मोळ्या लोकांचे पठहीं आहेत. हे सर्व या यादींत “माहिती” या मथळ्या खाली दिलें आहे.

पोश्यांतील पाने किंवा पृष्ठे, १ पासून अखंड चालू असतील तर १ ते अमुक (शेवटचे पान) ह्याणून हीं तसें नसल्यां कुछ पानांची बेरीज हीं दिली आहे.

ग्रंथ किंवा तत्कर्ते यांचा दाखला मुळभाने लवकर कळावा ह्याणून ग्रंथवार अनुक्रमणिका यादीच्या तत्तद्विभागांतही, कर्तवार अनुक्रमणिका यादीच्या दुसऱ्या भागांत हीं, वहांतील कर्वीची कर्तवार अनुक्रमणिका भाग ३ त हीं जोडिल्या आहेत.

वहा वदलची प्रस्तावना यादीच्या भाग ३ त दिली आहे.

येथपावें यादीचे सामान्य स्वरूपाचे वर्णन झालें. आतां ही वयाजवार यादी पाहिल्यानंतर सहज मनाला वाटण्या सारिखे ह्याणीं या मराठी संग्रहांतील मूळ ग्रंथ किंवा मूळप्रतीपेक्षां त्यांच्या प्रतींचे बाहुल्य हेच. यांचे कारण व उपयुक्ता सहजीक लक्ष्यांत येण्या सारखीं नसल्याने, प्रत्यक्षानुभवाचे दिग्दर्शन करणे योग्य वाटून, ही प्रस्तावना स्वल्प लांवू विष्यांचे घाडस केलें.

प्रतींच्या बाहुल्याचे मुख्यकारण एक तर श्रीमंत महाराजांच्या राण्या वैरे मंडळींच्या उपयोगार्थ; दुसरे, वाज्याच्या रिवाजा प्रमाणे फार अल्प शिक्षणाच्या गोरगरीबांस लेखन द्वारा उपजीविका मार्ग; तिसरे, ग्रंथांचे दान, विक्रय इत्यादि करितां काढिलेल्या प्रतींत वाकी राहिलेल्या, किंवा

परत वाज्यास येऊन पावलेल्या अशा आहेत. कांही पुस्तके महालाच्या बाहेर गेलीं तीं गेलींच. हा सर्व दाखला यार्दीत तत्स्थानीं पाहतां येईल.

प्रतींच्या उपयुक्ते बदल विचार केलातर, लिपिशास्त्रकारानां या फारच उपयोगाच्या व जरूरीच्या आहेत. लेखनाची साधने, हणिजे कागद शाई, लेखणी, चित्रविचित्र रंग इत्यादि, व अशराचे वळण व लेखन पद्धति, इत्यादि बदल माहिती गोळाकरून सांप्रतच्या परिस्थितीशी तुलना करून लेखनशास्त्रकलेंत प्रगतीचा मार्ग काढतां येतो. ऐतिहासिक दृष्ट्या मराठ्यांचा भगवांडे न भाषा भारत वर्षाच्या कोणकोणत्या कोपन्या मध्ये व केव्हां अभिव्याप्त होतीं हें तत्तद्ग्रंथांतील काल स्थळ निर्देशक समाप्ति लेखावरून समजतें. कांही गुरुपरंपरा, राजपरंपरा सांप्रदाय, वंशावळ, कलाकौशल्य, ग्रंथांची प्राचीनता, तारतम्य, पाठभेद-निर्णय इत्यादि अनेक वाजूनीं पाहतां, विद्यमान प्रतीं वरोवर आणखी हीं प्रतींचा संग्रह कर्तव्यच वाटतो. फार काय सांगावें. कालगतीच्या किंवा कोणत्याही आपत्तीच्या सपाळ्यांतून ग्रंथांचा बचाव होणेस प्रतींचा भरणान दिव्यौपय आहे. सांप्रत महालांत जीणे पोशगांच्या प्रती मात्र उतरऊन ठेविण्यांत येतात. या सोबतच ग्रंथाची जर एकच प्रति आहे तर तिची दुसरी एकत्री तालिक उतरऊन ठेविणे महालाचे मुख्य करून्य आहे.

या ग्रंथसंग्रहावदल दुसरी एक अभिनंदनीय गोष्ट ही कीं, तंजपुरीत मराठी राज्याचा उदय होऊन अस्तमान झाल्या पावेतो जी मध्यंतरीची २०० वर्षे, तेवढ्या कालांत इकडील मराठीग्रंथकारांनी आपल्या कव्यांत संस्कृताशिवाय इतर कोणत्याहीं परभाषेला शिरकाव न देतां स्वभाषेची शुद्धता कायम राखिली आहे. राजकीय व्यवहारांत मात्र आरवी, फार्शी इत्यादि शब्द व वाक्ये आढळतात. काव्यांत बिलकुल भाषा-संकर नाहीं.

नाटकादि रूपके पुष्टळ जरी आहेत, तरी ती, रूपकनियमचद्द नाहींत. काव्य दृष्ट्या कांही बरी आहेत. यांतील कांहींचे कर्ते तंजावराच्या राजां पैकी आहेत.

अशा प्रकारच्या या यादींतील विषयांच्या संक्षिप्त वर्णनानें, श्रीसरस्वती महालांतील ग्रंथसंग्रहावद्दल देशवांवतांच्या मनांत थोडा तरी भाव व आदर उत्पन्न होईल. परंतु महाराष्ट्र भाषेचा रसास्वाद वेऊन मातृ-भाषेवर अभिमान ठेवणाऱ्या स्वजनांची जिज्ञासा वाढून या ज्ञानभांडाराचा सदुपयोग होईल, तेव्हांच श्रीमहालाच्या कारणारी कमिटीने मोळ्या खर्चाकडे न पाहतां केवळ ज्ञानप्रसारार्थ तयार करून व्हापिलेल्या यादींचे आणि परिश्रमाचे सार्थक होतें.

ही याद तयार करितांना महालाचे कमिटी मेंबर व आनंदेरि सेक्रिटेरि रावसाहेब श्री तं० सांवमूर्तीराव बी. ए. बी. एल., यांना वेळो वेळो, योग्य त्या सूचना देवून, शोधन करून परम शांतपणानें व गंभीरपणानें चालऊन संपूर्णतेचे प्रेम दाखविलें. तें श्रेय केवळ त्यांचे होय. महालांतील इतर प्रेमी मंडळांची हीं मदत अत्यंत प्रशंसनीय आणि कृतज्ञतार्ह आहे.

शुकासारिखें पूर्ण वैराग्य ज्याचे । वसिष्ठा परी ज्ञान योगीश्वराचे ॥  
कवी वालिमका सारिखा मान्य एमा । नमस्कार माझा सद्गुरु रामदासा ॥

अशा रीतीने भक्तिज्ञानवैराग्यशील परस्पर अन्वर्थ विशेषणांची नावे ज्यानां आहेत अशा श्रीज्ञानेश्वर एकनाथ तुकारामादि समर्थांची धक्केचेपेट्याची कामे. सामान्याच्या हातून घडणे परम अवघड. परंतु,

आपुल्याले शक्त्यनुसार । भावे पूजावा परमेश्वर ।

परंतु पूजूनयें हा विचार । कोठेंचि नाही ॥ १ ॥

था न्यायानें हे काम केले.

( १० )

पूजावंदनानंतर प्रार्थना हीच कीं—

सुमंगति सदा वडो मुजनवाक्य कार्णी पडो ।  
 कलंक मतिचा अडो विषय सर्वथा नावडो ॥  
 सदंघ्रिकमळी दडो, मुरडिनां हटानें अडो ।  
 वियांग घडतां रडो, मन भक्तचारित्रीं जडो ॥ १ ॥

श्रीसरस्वतीमहालाचे माहात्म्य या केंकेत श्रीमयूरपंतानी संग्रहीत केलं आहे असे वाटणे. सुमंगति (ग्रंथानें विद्यमान कवी), मुजनवाक्य (त्यांचे प्रासादिक काव्योपदेश), आणि त्यांच्या पारिचयानें प्रत्येकास होणारी फलप्राप्ति हे सर्व दर्शविले आहे.

आतां शेवटी सत्रे दोषपरिहारक व सर्वश्रेयस्कर, असा “सर्वाच्या पायीं | माझा दंडवत” आहे.

तंजावर,  
 श्रीसरस्वतीमहाल,  
 इ० सन् १९२०,  
 माहे जनुअरी ता० २४

राम० भाऊ० गोस्वामी.



या यादीच्या १ ल्या भागातील अन्यांच्या वर्गक्रमांका-  
बरोवरीने अखंड क्रमांक.

वेदांत अरा

व० क० अखंडक०	व० क० अखंडक०	व० क० अखंडक०			
१	१	२६	२६	५१	५१
२	२	२७	२७	५२	५२
३	३	२८	२८	५३	५३
४	४	२९	२९	५४	५४
५	५	३०	३०	५५	५५
६	६	३१	३१	५६	५६
७	७	३२	३२	५७	५७
८	८	३३	३३	५८	५८
९	९	३४	३४	५९	५९
१०	१०	३५	३५	६०	६०
११	११	३६	३६	६१	६१
१२	१२	३७	३७	६२	६२
१३	१३	३८	३८	६३	६३
१४	१४	३९	३९	६४	६४
१५	१५	४०	४०	६५	६५
१६	१६	४१	४१	६६	६६
१७	१७	४२	४२	६७	६७
१८	१८	४३	४३	६८	६८
१९	१९	४४	४४	६९	६९
२०	२०	४५	४५	७०	७०
२१	२१	४६	४६	७१	७१
२२	२२	४७	४७	७२	७२
२३	२३	४८	४८	७३	७३
२४	२४	४९	४९		
२५	२५	५०	५०		

या यादीच्या ? त्या भागांतील अन्यांच्या वर्गक्रमांका-  
वरोबरीचे अखंडक्रमांक.

पुराण अरा		रामायण अरा		
व० क्र०	अखंडक्र०	व० क्र०	अखंडक्र०	व० क्र०
१	७४	१	९७	२४
२	७५	२	९८	२५
३	७६	३	९९	२६
४	७७	४	१००	२७
५	७८	५	१०१	२८
६	७९	६	१०२	२९
७	८०	७	१०३	३०
८	८१	८	१०४	३१
९	८२	९	१०५	३२
१०	८३	१०	१०६	३३
११	८४	११	१०७	३४
१२	८५	१२	१०८	३५
१३	८६	१३	१०९	३६
१४	८७	१४	११०	३७
१५	८८	१५	१११	३८
१६	८९	१६	११२	
१७	९०	१७	११३	
१८	९१	१८	११४	
१९	९२	१९	११५	
२०	९३	२०	११६	
२१	९४	२१	११७	
२२	९५	२२	११८	
२३	९६	२३	११९	

वेदांत अरा १-७३ चे अखंडक्र० १-७३

पुराण अरा १-२३ चे अखंडक्रमांक ७४-९६

रामायण अरा १-३८ चे अखंडक्र० ९७-१३४.

॥ श्रीः ॥

तंजावर महाराज शरभोजी याच्या  
मरस्वती महाल ग्रंथ संग्रहांतील  
मराठी ग्रंथांची बथाजवार यादि

वर्ग १—वेदांत.

नंबर १—५३२ म

I. पुरातन संग्रह—नं० १-४८६

II. नूतन संग्रह—नं० ४८७-९३२

१. खांस खरीदी—नं० ९२१-९३२

२. देणगी—नं० ४८७-९२०

(१) पंतग अवधूत—४८७-९०६

(२) गो० ढवळेकर ९०७

(३) माधुमार्मीराव ९०८

(४) त्यागराजस्वामी ९१०-९२०

(५) मु० पेशवे—९०९



॥ श्री ॥

# तंजावर महाराज शरभोजी यांचा सरस्वती महाल ग्रंथसंग्रह मराठी ग्रंथांची बयाजवार यादि



वर्ग १-वेदांत.

१. अँकार विवरण      अनाम-कावि

वर्ग क्रमांक १	भरा १
ओव्या	लिखित
पाने १-२	ग्रंथ १६

२. अजपागायत्री      अनाम

वर्गक्रमांक १६	अरा १
ओव्या	लिखित
पाने १-८	ग्रंथ १०८

३. अँद्वैतनिरुपण      ज्ञानदेव

व०क० ४०९	अरा ९४
पदे	लिखित
पाने १-२२	ग्रंथ १९८

माहिती :—“ज्ञानेश्वर, निष्ठुति, सोषान, संवाद” असे  
मुख्यपत्रावरलिहिले आहे.

४. अँद्वैतप्रकाश      मृत्युंजयकृत

व०क० १११	अरा २१
ओव्या	लिखित

TMF KIIPPUSWAMI SASTRI

प्रति १३—प्रकरण १—४ पाने १—९० ग्रंथ ६४०

माहिती :—पान १ नमन तारकाश्रीगुरुचरणा ॥ XX ॥ ३ ॥

पान ४८ XX ब्रह्मनिमतोजीवाणे ॥ XX ॥ २७ ॥

पान ४८ XX ब्रह्मनिमतोजीवाणे ॥ XX ॥ २३७ ॥

पान ७ XX मृत्युंजयोद्धाणे ॥ XX ॥ ८१ ॥

#### ५. अद्वैतप्रकाश मृत्युंजयकृत

वर्गक्रमांक १९२ अरा १९

ओव्या लिखित

प्रति २ री, प्रकरण १—४, पाने ४९,

अपूर्ते ग्रंथ ६३०

माहिती :—याप्रतीत हीं मुतोजी, मृत्युंजय अशी नावै आहेत  
व० क्रमांक १६७—१७९—आणि १७७. १९२ यांतील  
माहितीवरुन ब्रह्मनिमतोजी इ० व मृत्युंजय हीदोनीनावै  
एकाच कवीची ह्याणुन व्यक्त होतें. मृत्युंजयाचा अपभ्रंश  
मंतोजी इ०

#### ६. अद्वैतमकरंद श्रीकांतअवधूतकृत

वर्गक्रमांक ३६० अरा ४९

ओव्या लिखित

पाने ३३, ग्रंथ ६६०

माहिती :—पान ३३—गुरुपरंपरावर्णलीआहे—ओ ०६ १७  
पासून ६२४—श्रीशंकर—उमा-मच्छेद-गोरस—आदिनाथ  
श्रीदत्त-सदानंद-रामानंद-गंभीरानंद-ब्रह्मानंदमुषेशा—तया  
ब्रह्मानंदमुषेशाचासुतु ॥ । विप्रकुळी श्रीकांत अवधूतु ॥  
तयाने रीचला हा ग्रंथु ॥ अद्वैत मकरंदु ॥ ६१४ ॥ XX ॥

७. अद्वैतसार                    रामदासकृत

व० क० २४४	अरा ३४
ओव्या	लिखित
पाने १-१६,	ग्रंथ १००

८. अनुगीता                    माधवकृत

व० क० १२७	अरा १२
ओव्या	लिखित
प्रति १ ली अध्याय १-७ ) भारत-अश्वमेघपर्वे } पाने १-७१	
	ग्रंथ १०९०

९. अनुगीता                    माधवकृत

व० क० १२८	अरा १२
ओव्या	लिखित
प्रति २ री, अध्याय १-३ व ४ अपूर्त, पाने १-१२९	ग्रंथ ४८०

१०. अनुभवसार                    अनंतकृत

व० क० २२	अरा २
ओव्या	लिखित
पाने १-९	ग्रंथ ११२

११. अनुभवसार                    मृत्युंजयकृत

व० क० १९३	अरा ३६
-----------	--------

## वेदांत.

ओव्या

लिखित

पाने १-१०

ग्रंथ ५४

१२. अनुभवाभृत

ज्ञानदेव

व्याख्यासह (वीरेश्वरकृत व्याख्यान)

व० क्र ३७८

अरा ९२

शुल्कोव्या; व्याख्यान—गद्य, लिखित

प्रति १ ली प्रकरणे १-१० पाने ३०९, ग्रंथ ६४५०

महिती :—जुनेपुस्तक.

नमन :—पान २-३५ परब्रह्म परंधाम सच्चिदानन्दविग्रहं ॥  
ज्ञानेश्वर इति ख्यानं प्रणामामि गुरुं परं ॥ १ ॥ ज्ञान०  
यदक्षरमनारुद्येयमानंदमजमव्ययम् ॥ श्रीमन्निवृत्ति  
नाथेति ख्यातंदेवतमाश्रये ॥ १ ॥ टीका XX ॥

प्राप्ताविकः—पान ३ श्रीज्ञानेश्वरस्वामीचा ग्रंथार्थ फार  
अपार—परंतु यथाशक्ति अमच्या बुद्धीस जाणेवेळ ते  
लिहित असो-संती पाहोनि क्षमाकरावी-हे वीरेश्वर वछभाषी  
विज्ञापना ॥ XX ॥ श्रीगुरुज्ञानेश्वर गीर्वाणभाषेने प्रकृति  
पुरुषाचें स्तवन करून माहाराष्ट्रभाषेने हीं स्तवनकरिताति॥  
समापनः प्र० १० पान १८-XX इतिश्री नरहरिदीक्षितनन्दन  
वीरेश्वरकृत अ०मृतख्याख्याने०

गुरुपरंपरा :—प्र० १० पान १८—गद्य XX ॥ आदिनाथाय  
द्वेषाय नमोमत्क्षयेद्वरूपिणे ॥ गोरक्षप्रभवे—गैतीनाथाय

निवृत्तये ॥ ज्ञानेश्वरं गुरु ॥ आनंदवक्षणे नित्यं शिवाय—  
॥ नमः श्रीशंकराय गुरवे— ॥ अद्वयानंद रूपाय शिवाय  
गुरुवेनमः ॥

कालव स्थल :—पान १९—शालिवाहनशक सत्तराशें सतरावें  
वर्षों आनंदनामसवत्सरी वेशाखशुद्ध द्वितीया गुरुवारी  
श्रीज्ञानेश्वर प्रसादें श्रीशंकरनाथ श्रीदेशिकेंद्रानुग्रहें  
चंनापटणास दक्षिणभागी वृद्धारण्य क्षेत्री ॥ श्रीयोगानंद  
लक्ष्मीनृसिंहाचे सविंशी ॥ अनुभवामृतानें व्याख्यानं  
यथामति वीरेश्वरें केलें ॥

१३. अनुभवामृत

ज्ञानदेवकृत

(मूलमात्र)

व०क्र० ३७९

अरा ९३

ओव्या

लिखित

प्रति २ री, प्रकर्ण १—१० पाने १—७१, ग्रंथ ७६।

१४. अनुभवामृत

ज्ञानदेवकृत

व०क्र० ३८०

अरा ९३

ओव्या

लिखित

प्रति ३ री.—प्र. १—१० पाने १—९० ग्रंथ ७६?

१५. अनुभवामृत

ज्ञानदेवकृत

व०क्र० ३८१

आरा ९३

ओव्या

लिखित

## वेदांत.

प्रति ४ थो. अपूर्व	पाने १९-३८, ४०-९१
ग्रथ १९४	आणि ९४-६३.
	पाने १-१४, ३९, ९२, व ९३ नाहीत.

१६. (अनुभवामृत)	ज्ञानदेवकृत
	अमृतानुभव
व०क्र० ३८२	अरा ९३
ओव्या	लिखित
प्रति ५ वी. प्र. १-१०	पाने १-७६ ग्रंथ ८००
पान ७६ ××	हस्तानिज्ञानदेवोहणे ॥ अनुभवामृतयेणे ॥
	सणु भोगिने xx ॥ ८०० ॥

माहिती :—पान ७६ xx शक १६०० 'काळ्युक्तनाम  
संवत्सर फाल्गुण शुद्ध द्वितीया गुरुवार दिवसीं अमृतानु-  
भव ग्रंथ संपूर्ण ॥ हस्ताक्षर उध्दव गोपीनाथे--बैंगळूर  
ग्राम लिखितं ॥

१७. अनुभवामृत	ज्ञानदेवकृत
व०क्र० ३८३	अरा ९३
ओव्या	लिखित
प्रति ६ वी. प्र० १-१०	पाने १-७६ ग्रंथ ८००

१८. अनुभवामृत	ज्ञानदेवकृत
व०क्र० ३८४	अरा ९३
ओव्या	लिखित
प्रति ७ वी. प्र० १-१०	पाने ९९ ग्रंथ ७६१

THE KUPPUSWAMI SASTRI

वेदांत.

THE KUPPUSWAMI SASTRI  
INSTITUTE  
MADRAS-4

१०. अनुभवामृत

ज्ञानदेवकृत

व० क० ३८५

अरा ९३

ओव्या

लिखित

प्रति ८ वी. प्र० १-१० पाने १-६८ ग्रंथ ६६०

२०. अनुभवामृत

ज्ञानदेवकृत

व० क० ३८६

अरा ९३

ओव्या

लिखित

प्रति ७ वी. प्र. १-१० पाने १-४६ ग्रंथ ७६१

माहिती :— मुख्यपत्रावर सुंदरवेलदारिकाम आहे—मागेसमा-

धिस्थ श्रीज्ञानदेवाचा पठ आहे.

गुरुपरंपरा :—पान ४९ ×× आदिनाथ—मत्स्येन्द्रनाथ, गोरक्ष,  
गैनि, निवृत्ति, ज्ञानदेव, नंतर, सोपान, मुक्ताचाई शिव,  
श्यंबक.

समाप्तिलेख :—शक १७३० विभव संवत्सर फाल्गुन  
शुद्ध सोमवार तेदी ११॥

राजेश्वीरामस्वामी मोहिते यांचा ग्रंथ.

२१. अनुभवामृत

ज्ञानदेवकृत

व० क० ३८७

अरा ९३

ओव्या

लिखित

प्रति १० वी. प्र० १-१० पाने १-९१ ग्रंथ ७६१

## वेदांत.

माहिती :—पाज ११ शके प्रवर्तमाने सर्वजितसंवत्सर  
उत्तरायण मासमासे कृष्णद्वितीया भौमवारे मन्यारगुडे  
राजगोपाळ थामे इदं अध्यात्म ग्रंथं समाप्तम्.

२२. अनुभवामृत-

शिवकल्याणमृत

### विवरण

व० क० ३४८	अरा ४८
ओव्या	लिखित
प्रकरण १-१०	पाने ३२७ ग्रंथ ७०००

माहिती :-

नमन :—पान १ नित्यानदाय गुरवे ×× ॥ २॥ सद्गुरुंगरमानंदवंदे १  
तदनंतर श्रीविष्टलस्तवन--मंगलाचरणप्रकरण १

प्रास्ताविक पाने :—१० यालागिहे अनुभवामृत ×× ॥ ३२ ॥ तेये  
करावया विहरण ॥ नावेकमार्ग करावया सोपान ॥  
मी प्रवर्तलो तुवा जाण ॥ मज मागे यावे ॥ ३४ ॥ असे  
नित्यानंदाच्या सांगण्यावरून मी (शिवकल्याण)  
प्रवर्तलो ॥ ३५ ।

पान ११ :—यांत विषय अधिकारी संबंध-इ०वर्णन आहे

प्रकरण १० :—पान २१, ह्याणोनि श्रीग्रंथाचार्य ॥ ज्ञान-  
देव जे ज्ञानाचार्य ॥ ऐसें ह्याणीतले वर्द्य ॥ वचनद्वारा  
॥ ×× ॥ ८० ॥

×× ग्रंथराज दशप्रकरण ॥ यांत नवाभक्ति वरील  
जाण ॥ दाहवे हे स्थिति ॥ ८७ ॥

षंश व गुरु :—पान २६-२७ गुरुपरंपरा वंशकथा इत्यादि  
माहिती आहे. पान ३८ —नित्यानंद ×× पिताहो-  
त्साता जाण ॥ गुरुवर्य की ॥ ७३ ॥ ×× तेथें याज्ञवलक्य  
श्रीमंत ॥ श्रीगोपाळ श्रीकृष्णसुत ॥ ×× ॥ ८२ ॥  
तयाची (ज्ञानाची) गोडी फळा आली ॥ ह्याणोनी विवरणा  
हाव जाली ॥ ×× ॥ ८३ ॥

स्थलः—पान २९—तया गोपाळ सन्निधार्नी गोदातीर्ती आरंभीलीहे  
शब्दवाणी ॥ मग कोणी एककाळ धरोनी ॥ उगाचि होतों  
॥ ९७ ॥ मग भीमरथीतीर्ती ॥ परमशांति जे पंढरी ॥ तेथें  
ग्रंथावसान केलें ॥ ९९ ॥

काळ :—नंतर पान ३०—यांत प्रकरणनामनिर्देश केला आहे.  
कलियुग प्रथमचरण ॥ विश्वातशक वाहन ॥ पंधराश-  
तसत्त्वावन—(१९९७) संवत्सरगणना ॥ ३० ॥ युवनाम-  
संवत्सर ॥ ×× ॥ मास मार्गशिर ॥ पौर्णमेसी ॥ ३१ ॥  
तें याविवरणाचें अवसान ॥ होवून वोळंगलों श्रीविटलचरण  
×× ॥ ३२ ॥

समाप्ति—इति श्रीअनुभवामूत विवरण श्रीनित्यानंदरूपया  
नित्यानंदसुत शिवकल्याणविरचिते—प्रकरणं समाप्तम् ॥

## २३. अनुभवामूत विवरण शिवकल्याणकृत

व० क्र० ३४६

अरा४८

ओव्या

लिखित

प्रकरण १ ले

पाने १-६३, ग्रंथ ७४४

## वेदांत.

माहिती :—॥ नित्यानंद कृष्णपूर्ण ॥ लाखे जरी ॥ ९९६ ॥

इति श्रीअनुभवामृतविवरण ॥ प्रकृतिपुरुषवंदन ॥  
नामशेवकल्याण ॥ कृतप्रथमप्रकरण ॥ वोविया ३९६ ॥  
मूळब्याल्या ६४ ॥ पान ६३ पृष्ठभागी—अनुभवामृत  
मूळ ६३ नित्यानंदकृत असे लिहिले आहे ॥

### २४. अनुभवामृत                    शिवकल्याणकृत

व० क० ३४७	अरा ४८
ओव्या	लिखित
बंद	पाने ३, ग्रंथ १३०

### २५. अन्वयव्यतिरेक                    रामदासकृत

व० क० २२९	अरा ३४
ओव्या	लिखित
अन्वय, समाप्त १-३	पाने १-१६
व्यतिरेक, समाप्त ४-११	पाने १६-४६, ग्रंथ ३९०

### २६. अपरोक्षानुभव                    जयराम कृष्णदासकृत

व० क० ९३	अरा ९
ओव्या सं० श्लो०	लिखित
प्रति १ लो उत्तम	प्रकरणे १-१२
पाने १९६	ग्रंथ २२७०

माहिती :—मुखपत्रावर श्रीशंकराच्यार्य व जयरामस्वामीचे  
सुंदर चित्रे आहेत-एकून ओव्या १७७९

प्रकरण १ पान ३-xx ह्याणे जयरामकृष्णदास  
xx ॥ ३७ ॥

प्र० १२ पान १८-सदाशिवमोहिते यांचे पुत्र केशवराव  
रामस्वामी मोहितेयांचे पुस्तक.

शक १७४९ सुभानुसंवत्सर उत्तरायण माघमास शुद्ध २.  
शतभिषानक्षत्र भूजंगाच्यार्ये लेखन केले.

२७. अपरोक्षानुभूति	जयराम (कृष्णदासकृत)
व० क० ९४	अरा ९
ओ०, स० श्लोक	लिखित
प्रति २ री. प्रकरण १-९ स.)	पाने १--४१
५ वें अपूर्त	ग्रंथ ८२०

२८. अपरोक्षानुभूति	वामनकृत
समश्लोकी	
व० क० ३३९	अरा ४४
श्लोक	लिखित
प्रति १ ली. उत्तम	पाने १-३९
ग्रंथ ३२२	
माहिती :—रंगीतबाजूची पाने	

प्रास्ताविकः—पान १ वंदनि श्रीमुकुंदातें अपरोक्षानभूतिचो ॥

समश्लोकी करितसे टीका मूलाच सारिखी ॥ २ ॥

॥३४ :—समश्लोकी असी टीका अपरोक्षानुभूतिची ॥  
वामने अर्पिली पार्यां शेषशायीगुरुचिया ॥ ×× ॥

काल इ० :- शक १७४३ वृषसंवत्सर फाल्गुणमुद्द्व द्वितीया  
स्थिरवारी लेखनसंपूर्ण ॥ वंदूनि शंकराचार्या नागोजीमोहिते  
चिया ॥ अपरोक्षानुभूतीची ज्योतिने लिहिलीटिका ॥ १ ॥

३९. अपरोक्षानुभूति	वामन कृत
व० क० ३४०	अरा ४४
श्लोक	लिखित
प्रति २ री	पाने १-२३, ग्रंथ ३२२
४०. अपरोक्षानुभूति	वामन कृत
व० क० ३४१	अरा ४४
श्लोक	लिखित
प्रति ३ री	पाने १-२४, ग्रंथ ३२२
४१. अपरोक्षानुभूति	वामनकृत
व० क० ३४२	अरा ४४
श्लोक	लिखित
प्रति ४ थी	पाने १-२४, ग्रंथ ३२२
४२. अमृतानुभव	मृत्युजयकृत
(= परमामृत = आत्मानुभव = त्रिपदाविवरण )	
व० क० १८८	अरा २९
ओव्या	लिखित
परमामृत प्रति ५ वी	पाने १-३०
( प्रति १-४ स व० क० १८४-१८७ पहा )	ग्रंथ ३००.
४३. अमृतानुभव	मृत्युजयकृत
व० क० १८९	अरा २९
ओव्या	लिखित
परमामृत प्रति ६ वी	
पाने १-२८	ग्रंथ ३००

वेदांत. THE KITAPIJSWAMI SASTRI  
REPRINTED BY THE JIJIUTTE  
PRINTERS, MUMBAI.

३४. अमृतानुभव	मृत्युंजयकृत
व० क० १९०	अरा २९
ओव्या	लिखित
परमामृत प्रति ७ वी	पाने १-२७, ग्रंथ ३००

३५. अर्जुननीति	अनाम
व० क० १९	अरा १
ओव्या	लिखित
पाने १-१९	ग्रंथ १७९

३६. अलधूतगीता टीका	मेरस्वामी कृत
व० क० १०९	अरा ३२
ओव्या	लिखित
प्रति १ ली उच्चम	अध्याय १-१०

पाने २०४ ग्रंथ ३९००

माहिती :—

चिंत्रे :—मुख्यपत्रावर दत्तअवधूत—गोरक्ष आणि पार्वती.

परमेश्वर ही सृंदर चिंत्रे आहेत—प्रत्येक अध्यार्थी मुंदर वेलदारी चित्र आहे.

प्रास्ताविक—अध्याय १, पाने १२-×× चहुंपुरुषार्थी आस्पद मुख्यप्राप्ति ब्रह्मात्मपद ॥ पद्मपुराणीं तत्त्वविद ॥ व्यासे कथिते ॥ १८९ ॥ ३० ॥

अ० ११ पाने १०—×× हादत्तगोरक्षसंवाद ॥ स्वात्म संवित्युपदेश ॥ ३० ॥

समाप्ति—इति श्रीअवधूतगीता ॥ अनंतमौनि चित्संहिताप्राकृत-टीका अर्थज्ञता ॥ वक्तासुमेरु ॥ १८० ॥

काल व स्थळः—रुधिरोद्धारी संवत्सर—मार्गशीर्ष शुद्ध—सप्तमी—इंदुवारीं अवधूतगीता शुभदिनीं मध्यार्जुन क्षेत्रांतं संपूर्ण—

## वेदांत.

### ३७. अवधूतगीतार्टिका मेरुस्वामीकृत

व० क्र० २१०	अरा ३२
ओव्या	लिखित
प्रति २ री अध्याय १-५	पाने १३७
अर्पूर्ति	ग्रंथ ३९००

माहिती:—

समाप्तिः— अध्याय ४ पाने ३६-× × ×

इदं पुस्तकं रासोभिकाभिकाजीराटोकरेणलिखितम् ॥ रक्ताक्षि  
संबत्सर उत्तरायणे स्थिरवासरे जेष्ठशङ्क्र पंचमी पुनर्वसु  
नक्षत्रे तंजनगरे श्रीतारक ब्रह्मेरु समर्थचरणार्चिवदयोः  
सन्निधौ संपूर्णमस्तु । गुरुवासर द्वितीय मुहर्ते संपूर्णमस्तु ॥

### ३८. अष्टावक्रप्राकृत- शिवरामकृत

रचना (सं० मूलासह)

व० क्र० ३९७	अरा ४९
श्लोक	लिखित
प्रकरणे १-२०	पाने १-४८, ग्रंथ ८६०

माहिती — पान १ मंगलवंदनानंतर xx

प्रस्ताविकः—घनअनुभव अष्टावक्र उद्घाधखाणी ॥ सरठचि  
प्रगटीनें प्रायशादेशवाणी ॥ १ ॥

पान ४८—अष्टावक्रगुरु दयानिधि पहा हे लोक तारावया ॥  
सच्छिष्या अवधूतमुस्यकरुनी सर्वा क्रषीराजयां ॥  
प्रज्वालूनि विवेकदीप बरवा आत्मास्वयेंद्राविला ॥ तें वाक्ये  
शिवराम आरुष जना बोधावया बोलिला ॥ १६ ॥ हा

ग्रंथ तीसावरी जाण दोनी ॥ श्लोक प्रती श्लोक चि देश  
वाणी ॥ श्रीनाथ देवो वदवी सुखाचा ॥ दयाळ राजा  
शिवरामजीचा ॥

समाप्ति- ॥ १७ ॥ इति श्रीपरमहंस परिव्राजकाचार्य श्रीपूर्णा-  
नंद लक्ष्मीनारायणानुचररचिता अष्टावक्रप्राकृतरचना-  
समाप्ता ॥

३९. अंतर्भाव

व० क० ३०९

ओव्या

प्रति १ ली; स० १-६

रामदासस्वामीकृत

अरा ३६

लिखित

पाने १-२९. ग्रंथ १११.

४०. अंतर्भाव

व० क० ३१०

ओव्या

प्रति २ री, स० १-६

रामदासस्वामीकृत

अरा ३६

लिखित

पाने १-१२ ग्रंथ १११

४१. अंतर्भाव

व०क० ३११

ओव्या .

प्रति ३ री, स० १-६

रामदासस्वामीकृत

अरा ३६

लिखित

पाने १-१६, ग्रंथ १११

४२. अंतर्भाव

व० क० ३१२

ओव्या

प्रति ४ थी समाप्त १-१६ पाने १-११, ग्रंथ १११

रामदासस्वामीकृत

अरा ३६

लिखित

**४३. अंतर्भाव**                    **रामदासस्वामीकृत**

व०क० ३१३                    अरा ३६

ओव्या                            लिखित

प्रति ९ वी, समाप्त १-६ पाने १-१८ ग्रंथ १११

**४४. अंतर्भाव**                    **रामदासस्वामीकृत**

व० क० ३१४                    अरा ३६

ओव्या                            लिखित

प्रति ६ वी, समाप्त १-६ पाने १-१२, ग्रंथ १११

**४५. अंतर्भाव**                    **रामदासस्वामीकृत**

व० क० ३१९                    अरा ३६

ओव्या                            लिखित

प्रति ७ वी, समाप्त १-६, पाने १-१४, ग्रंथ १११

**४६. अंतर्भाव**                    **रामदासस्वामीकृत**

व०क० ३१६                    अरा ३६

ओव्या                            लिखित

प्रति ८ वी, समाप्त १-६ पाने १-८, ग्रंथ १११

**४७. अंतर्भाव**                    **रामदासस्वामीकृत**

व० क० ३१७                    अरा ३६

ओव्या                            लिखित

प्रति ९ वी-समाप्त १-६ पाने १-१९, ग्रंथ १११

**४८. अंतर्भाव**                    **रामदासस्वामीकृत**

व० क० ११८                    अरा ३६

ओव्या                            लिखित

प्रति १० वी समाप्त १-६ पाने १-९ ग्रंथ १११

४९. अंबरहुसेनी ( हुसेनांबरी )	अंबरहुसेन कृत ( हुसेनांबर )
व०क० ३७४	अरा ११
ओन्या	लिखित
भगवद्रीता भाषा टीका	अ० १--१८
प्रति १ ली	पाने १-१०३
	ग्रंथ १०१४

माहिती :—अति जीण पुरातन प्रति-पाने झडत आहेत—  
नमनः—श्रीगणेश शारदा सहुरु नमन-××तयासच्चिदानंद  
श्रीगुरुते ॥ साष्टांग नमस्कारु ॥ ९ ॥

परंपरा :—पान २ याकूतांबरखानोऽभूदंबरखानतः ।  
तत्पुत्रोस्ति नगद्वंद्यो हुसेनांबरखानराद् ॥ ४ ॥ ३० ××  
हुसेनांबरखान ॥ या नावाचे अर्थ विवरण ॥ एकाक्षर—  
निवंटु पाहोन ॥ लिहिले असे ॥ ७ ॥  
वदान्यांचा शिरोमणी ॥ ब्रह्मज्ञानि यांचा मुकुटमणी ॥  
ह्याणोनि हुसेनअंबरखान जनी ॥ प्रसिद्ध असे ॥

प्रास्ताविक ८ ॥ १२ तेणे हे भगवद्रीतचा टीका ॥ करिजे  
ब्रह्मबोध होवयानिका ॥ उपकारार्थ सर्वे लोकां ॥ नावे  
अंबर हुसेनी ॥ १० ॥ अच्युताश्रम, निवृत्तिनाथादिकार्णी  
गीतेची प्रति श्लोकी एक एक ओवी केल्याने ××  
“ श्लोकार्थ संपूर्णनसे ” ॥ ११ ॥ ह्याणून शंकराचार्याचे  
भाष्य व श्रीधर स्वामीचे व्याख्यान पाहून, अंबर खानार्णी  
श्लोकार्थानुसार ही महाराष्ट्र भाषा टीका केली आहे ॥  
वाक्यार्थ विचारून तात्पर्य येथे लिहिले आहे ॥ ओ०

११-१४ ॥

## वेदांतः

समाप्तिः—पान १०२ ×× हुसेन अंबरें टीका ॥ राजिता  
गीता भावार्थ दीपिका ॥ ईसि विचारितां निश्चय निका ॥  
आत्मबोध होईल ॥ ८४ ॥

हुसेनी अंबरीच्या कृपेने ॥ लिहिले असें हे नारायणे ॥  
यांत शुद्ध अशुद्ध विचारणे संत जर्नी ॥ ८५ ॥

काळ व स्थल—शके पंधराशे पंचेहतरि ॥ विजयनामसंवत्सरीं  
आश्विनशुद्ध दशमी सोमवारी ॥ अंबर हुसेनी टीका  
संपूर्ण जाली ॥ ८६ ॥ इति ॥ श्री शके १९७६ जय  
नाम संवत्सर दक्षिणायन शरद्वत्तौ-आश्विन शुद्ध तृतीया  
भौमवासरीं चंजी मध्ये लिहिले ॥ बाळाजी त्रिमलेन संपूर्ण  
श्लोक ७०० ओऱ्या ८१६.

**५०. अंबरहुसेनी**                            **अंबरहुसेन कृत**  
**( हुसेनांबरी )**                            **( हुसेनांबर )**

व०क० ३७९	अरा ९१
ओऱ्या (सं० श्लो०)	लिखित
प्रति २ री. अ. १-१८	पाने १९६
	ग्रंथ २०१४

माहिती :—मुखपत्रावर श्रीकृष्णार्जुनांचे रंगीत चित्र आहे—  
माहिती वरील प्रमाणे, परंतु रचनाकाळ व लेखन कालयाच्या  
ओऱ्या नाहीत

**५१. अंबरहुसेनी**                            **अंबरहुसेन कृत**  
**( हुसेनांबरी )**                            **( हुसेनांबर )**

व० क० ३७६	अरा ९१
ओऱ्या (सं० श्लो०)	लिखित

प्रति ३ री, अध्याय १-१८ पाने १-१९२

ग्रंथ २०१४

माहिती वरील प्रमाणे—

५२. अंबरहुसेनी	अंबरहुसेन
(हुसेनांबरी)	(हुसेनांबर) कृत
व० क० ३७७	अरा ९१
ओव्या	लिखित
अंबरीकृत भावार्थ दीपिका	
प्रति ४ थी अध्याय १-१८ पाने १-११७	
	ग्रंथ १०१४

माहिती :— यांत से० मूळ श्लोक १-२ च आहेत  
बाकीच्या श्लोकांची संख्या मात्र दिली आहे—

मुखपत्रावर :— श्रीतुळजाधीश प्रभुवर्य—असें आहे. पान  
११७—हुसेनांच्या पितृपितामहाचे नावे देणेचा श्लो०व  
ओविमात्र आहेत—बाकीचे नमन मंगलइत्यादि बदलचे  
श्लोक किंवा ओव्या नाहीत.

५३. आत्मबोध	अनाम
व० क० ११	अरा १
गद्य (संस्कृतश्लोक)	लिखित
अपूर्त	पाने ३-८६ ग्रंथ ८१६.

५४. आत्मबोध	अनाम
व० क० १२	अरा १
गद्य (संस्कृतश्लोक)	लिखित
पाने १-५२	ग्रंथ ६७०

## १९. आत्मबोधदीपिका शिवरामकृत

व० क० ३६८ अरा ४९

ओव्या (संस्कृतश्लोक मूल) पाने १-२०  
ग्रंथ १८७

माहितीः—पान १९ हा शंकरोक्त चरवा निज आत्मबोधु ॥  
 त्याप्राकृते विवळनी सकार्यभेद ॥ हातींच अर्थ सकाळा  
 सगळा दिलाहे ॥ येथे रिघोनि पहतां शिवराम  
 होय ॥ ६७ ॥

इति० पूर्णनिंदानुचररचिता इ०

## २०. आत्मबोधविवरण जगन्नाथकृत

व० क० ८६ अरा ९

ओव्या लिखित

प्रति १ ली पाने १-१३

ग्रंथ २५०

प्राहितीः—पान १६ इति विश्वामित्रगोत्रसंभेदे ॥ जगन्नाथें  
 ×× ॥ आत्मबोधाचे विवरण ×× केले संपूर्ण ॥

## २१. आत्मबोधविवरण जगन्नाथकृत

व० क० ८७ अरा ९

ओव्या लिखित

प्रति २ ली पाने १-१९

माहितीः—क्रमांक ८६ प्रमाणे. ग्रंथ १६४

## २२. आत्मबोधविवरण जगन्नाथकृत

व० क० ८८ अरा ९

ओव्या	लिखित
प्रति ३ री	पाने १-१९
माहिती क्रमांक ८६ प्रमाणे. ग्रंथ १९४	

५९. आत्मबोधविवरण जगन्नाथकृत

व० क० ८९	अरा ९
ओव्या (सं० श्लो०)	लिखित
प्रति ४ थी	पाने १-१६
ग्रंथ २९०	

माहिती—क्रमांक ८६ प्रयाणे

६०. आत्मबोधविवरण जगन्नाथकृत

व० क० ९०	अरा ९
ओव्या (सं० श्लो०)	लिखित
प्रति १ वी उत्तम	पाने १-१० ग्रंथ २९०

माहिती :—क्रमांक ८६ प्रमाणे—श्रीमच्छरभभूपालतुष्ये  
कृष्णसूरिणा लिखित—पुस्तकमिदं शोधितं यथामति ॥

६१. आत्मबोधविवरण जगन्नाथकृत

व० क० ९७	अरा ९
ओव्या	लिखित
अपूर्त	पाने १-२ ग्रंथ १८

६२. आत्मविद्याविलासटीका माधवसुतकृत

मूलसंस्कृत व टीका,	(=रामापंडित) (रामुद्गव)
व० क० १४९	अरा १९
आर्या	लिखित

## वेदांत.

पाने १-३२

ग्रंथ १६३

माहिती—सदाशिवब्रह्म विरचित सं०मूल—अर्या,

**६३. आत्मसाक्षात्कार मेरुस्वामीकृत**

व० क० २०९

अरा ३१

ओव्या

लिखित

प्रति १ ली समाप्त १-६

पाने १-९६, ग्रंथ २२९

माहिती—पान १९-सदाशिवरावमोहिते यांचे पुत्र केशवराव  
रामस्वमीमोहिते यांचा ग्रंथ—

लेखन शक—१७४६ तारण नामसंवत्सर कार्तिकवद्य  
पंचमी पुनर्वसु नक्षत्र. लेखक—जोत्याजी जाघव ॥

**६४. आत्मसाक्षात्कार इरुस्वामीकृत**

व० क० २०६

अरा ३१

ओव्या

लिखित

प्रति २ री, समाप्त १-६

पाने ११७ ग्रंथ २२९

**६५. आत्मसाक्षात्कार इरुस्वामीकृत**

व० क० २०७

अरा ३१

आव्या

लिखित

प्रति ३ री, समाप्त १-६

पाने १६८ ग्रंथ २२९

**६६. आत्मसाक्षात्कार मेरुस्वामीकृत**

व० क० २०८

अरा ३१

ओव्या

लिखित

प्रति ४ थी, समाप्त १-६

पाने ११९ ग्रंथ २२९

वेदांत.

६७. आत्मानुभव दत्तात्रेयअवधूतकृत

व० क० १०६ अरा १०

ओव्या लिखित

पाने६ ग्रंथ ९०

माहिती—पुस्तक अर्धवट आहे

६८. आत्मानुभव मृणजयकृत

(अमृतानुभव-परमामृत)

व० क० १८७ अरा २९

ओव्या लिखित

हणिजे परमामृत प्रति ४ थी पाने१-२६ ग्रंथ ३००

६९. आत्माराम रामदासकृत

व० क० २३६ अरा ३४

ओव्या लिखित

प्रति १ री समाप्त १-५ पाने१-२९ ग्रंथ

७०. आत्माराम रामदासकृत

व० क० २३७ अरा ३४

ओव्या लिखित

प्रति २ री समाप्त १-९ पाने१-२६ ग्रंथ १९६.

माहिती—रंगीत बाजूचीं पाने.

७१. आत्माराम रामदासकृत

व० क० २३८ अरा ३४

ओव्या लिखित

प्रति ३ री, समाप्त १-९ पाने१-१८ ग्रंथ २०३

## ७२. आत्माराम

व० क० २३९

ओव्या

प्रति ४ वी, समाप्त १-९

## रामदासकृत

अरा ३४

लिखित

पाने १-२४ ग्रंथ २०३

## ७३. आत्माराम

व० क० २४०

ओव्या

प्रति ५ वी, समाप्त १-९

## रामदासकृत

अरा ३४

लिखित

पाने १-१९ ग्रंथ २०३

## ७४. आत्माराम

व० क० २४१

ओव्या

प्रति ६ वी, समाप्त १-९

## रामदासकृत

अरा ३४

लिखित

पाने १-१४

ग्रंथ २०३.

## ७५. आत्माराम

व० क० २४२

ओव्या

प्रति ७ वी उत्तम. समाप्त १-९

## रामदासकृत

अरा ३४

लिखित

पाने १-१३

ग्रंथ २०३

माहिती :—मुख्यपत्रावर श्रीरामदासस्वामी व शिवाजी  
महाराज यांची उत्तम चित्रे आहेत.

पान १२-१३ ×× शक १७४२ विक्रम संवत्सर  
अधिकज्येष्ठ बहुल पंचमी बृहस्पतिवारि ग्रंथ संपूर्ण  
जाहला असे.

७६. आत्माराम	रामदासकृत
व० क० २४३	अरा ३४
ओव्या	लिखित
प्रति ८ वी—अपूर्त—समाप्त १-२	
पाने १-१८	ग्रंथ ८०
७७. आनंदलहरी	एकाजनार्दमकृत
व० क० ९१	अरा ४
ओव्या	लिखित
पाने १-१७	ग्रंथ १९९
७८. उत्तरगीता	ज्ञानदेवकृत
व० क० ४२४	अरा ९९
ओव्या	लिखित
प्रति १ ली, अध्याय १-३ पाने ४९ ग्रंथ ६७२	
माहीतीः—भारत अश्व० षर्वातर्गत	
ओव्या ४०४ सं० श्लोक १३६	
७९. उत्तरगीता	ज्ञानदेवकृत
व० क० ४२९	अरा ९९
ओव्या	लिखित
प्रति २ री अध्याय ३	पाने १-६६ ग्रंथ ६७२
माहीतीः—पान ३९—विकारि संवत्सर कार्तिक शु० १०	
शनिवार संपूर्ण मुख्यपत्रावर बेलंभट्ट असेनाव आहे.	
८०. उत्तरगीता	ज्ञानदेवकृत
व० क० ४२६	अरा ९९
ओव्या	लिखित

प्रति ३ री-उत्तम, अ० १-३ पाने ४४ ग्रंथ ६७२  
 माहिती :—पान ४२ ×× शके १७९१ विरोधी सं०  
 कार्तिक कृ० ८ बुधवारी नानासामीजगथापाचेंलेखन.  
 रामस्वामी मोहिते याचें पुस्तक.

**८१. उत्तरगीता ज्ञानदेवकृत**

व० क्र० ४२७ अरा ९९

ओव्या लिखित

प्रति ४ थी-अध्याय १-३ पाने १-२ ग्रंथ ६७२

**८२. उत्तरगीता ज्ञानदेवकृत**

व० क्र० ४२८ अरा ९९

ओव्या लिखित

प्रति ५ वी अध्याय १-३ पाने ७३ ग्रंथ ६७२

**८३. उत्तरगीता ज्ञानदेवकृत**

व० क्र० ४२९ अरा ९९

ओव्या लिखित

प्रति ६ वी अध्याय १-३ पाने १-९० ग्रंथ ६७२

**८४. उत्तरगीता ज्ञानदेवकृत**

व० क्र० ४३० अरा ९९

ओव्या लिखित

प्रति ७ वी अध्याय १-३ पाने १-२८ ग्रंथ ६७१

८५. उत्तरगीता

ज्ञानदेवकृत

व० क० ४३१

अरा ९५

ओव्या

लिखित

प्रति ८ वी अध्याय १

पाने १-२९ ग्रंथ ३२१

माहिती :—अपूर्त.

८६. उत्तरगीता

ज्ञानदेवकृत

व० क० ४३२

अरा ९६

ओव्या

लिखित

प्रति ९ वी अध्याय १

पाने १-२१ ग्रंथ ३२१

माहिती :—अपूर्त.

८७. उत्तरपंचविसी  
पत्रिका

ज्ञानदेवकृत

व० क० ४०१

अरा ९४

ओव्या

लिखित

प्रति १ ली

पाने १-३ ग्रंथ २८

माहिती :— मुख्यपत्रावर—राजश्री बाबास्वामीकडोल  
उत्तर पंचविसी असें आहे.

८८. उत्तरपंचविसी  
पत्रिका

ज्ञानदेवकृत

व० क० ४०२

अरा ९४

ओव्या

लिखित

प्रति २ ली

पाने १-४ ग्रंथ २८

**८९. उपदेशरत्नाकर**      **रत्नाकरकृत**

व० क० २१९      अरा ३३

ओव्या      लिखित

पाने १-५२      ग्रंथ ४००

माहिती :—श्रीसिद्धानंदाचें प्रसादें ॥ बोलरामानंद पदे ॥

रत्नाकराचे संवादे ॥ ग्रंथ जाला ॥ ३४० ॥ ××

**९०. उपनिषत्सार**      **त्रिमल्लअद्ययीकृत**

व० क० ११९      अरा १०

ओव्या (श्रीशंकर सं० वाक्य) लिखित

प्रति १ ली      पाने १-५९      ग्रंथ १६

**९१. उपनिषत्सार**      **त्रिमल्लअद्ययीकृत**

व० क० १२०      अरा १०

ओव्या      लिखित

प्रति २ री      पाने १-७४ ग्रंथ ७९६

माहिती :—भारद्वाजगोत्र उद्घवेनलिखितम्,

श्रीशंकरकृत सं० वाक्य—

**९२. करणहासकी**

(कर्णहस्तकी) कर्णहास्य शांतनीलकंठकृत

व० क० ४६३      अरा ७

श्लोक, ओव्या      लिखित

पाने १-९६      ग्रंथ ३०३

माहिती :— ×× मगशांतविज्ञापिकरी ॥ जिवस-  
वादिप्रमथनाभीतरी ॥ चेनबसवेश्वरेंगभाँतरी ॥

बोलिलाकर्णहासिक ॥ १४ ॥ ××× ॥ चनवस-  
वेश्वरोक्ति ॥ तरिम्याबोलिलीभनुभूति ॥ प्रीतिपावो-  
विद्यापारांगती ॥ ह्येणशांतनीलकंठ ॥ (७७)  
(=३७७). श्लोक ३९ ओव्या ३७७—येकून ग्रंथ  
संख्या ४१२ ॥

९३. कायाकाशीआख्यान केशिराजदास  
(राम-अनंतसुत)कृत

व० क्र० ७९	अरा ७
ओव्या	लिखित
(गुरुगीताश्लोक टीका)	पाने १-१७ ग्रंथ ३९०

माहिती :—श्रीरंग ३०—शक १६२३ खरसं० ज्येष्ठवद्य  
७ रविवारी समाप्ति  
(क्र० ९८=व० क्र० ७४ पहा)

९४. कायाजीवाचें लग्न केशिराजदास  
(राम-अनंतसुत)कृत

व० क्र० ७२	अरा ७
ओव्या	लिखित
प्रति १ ली	पाने १-४६
	ग्रंथ ६००

माहिती:-

स्थळः—पान ४६-कावेरी अंतरंगा ॥ बोधसंगापदोपदी ॥  
तेथोनीयोजनेंतीनि ॥ कुलघाणनामग्रामया ॥ १ ॥

जलवासवासुदेवासी ॥ निवासीवसतांबरे ॥ ऐसियोक्त्रपर्विहा ॥  
विश्रांतीपावुनीत्वे ॥ २ ॥

वंश व काल-गौतुमगोत्रऋग्वेदी ॥ आनंतपुत्ररामया विक्रम-  
संवत्सरेत्वहां ॥ वर्तां हा वसे तदा ॥ ३ ॥ वैशाखी  
शुद्धअष्टम्यांकायाजीवा सुलग्नकीं ॥ विरचिताहाकेशि-  
राजा ॥ सहज हा दासमुखे ॥ ४ ॥ ×× ॥ शके १६२२  
सोळाशे बावीस ॥ तैया ग्रंथ समाप्तीस ॥ ×× ॥ ७ ॥

९५. कायाजीवाचेलग्र                   केशिराजदास  
(राम-अनंतसुत) कृत

व०क्र० ७३	अरा ७
ओव्या	लिखित
प्रति २ री.	पाने १-२६ ग्रंथ ४७०
माहिती:-ऐंजनप्रमाणे.	

९६. कालज्ञान                           नागनाथशिष्यकृत

व० क्र० ११०	अरा ११
ओव्या	लिखित
पाने १-४८	ग्रंथ ४७०

माहिती:-पान ४७ ×× भावेनागनाथा ॥ नमोनमोजी ॥  
९०९ ॥ नागेंशु-इ० ॥

९७. कूटस्थदीपिका                   राघवकृत

व० क्र० २२०	अरा ३३
ओव्या	लिखित
पाने १-१४	ग्रंथ १४६

९८. गर्भगीता

केशिरोजदासी  
(राम-अनंतसुत)कृत

व० क० ७४	अरा ७
ओव्या	लिखित
पाने १-२७	ग्रंथ ५६४

माहिती :- पान २७-xx

गुरुः-xx दासकेशिराजाचा ॥ ६८ ॥

स्थळः-श्रीरंगशायी असतानिवासी ॥ तदाभिधानेनिज-  
पटणासी ॥ कवेरीरिउभयासवासी ॥ तेथोनिया  
योजनदीडयासी ॥ ? ॥ वासिष्ठहाआश्रमतेथजाणे ॥  
मुक्तितीत्रामवसेभिधाने ॥

वंश-त्याभास्करुक्षेत्रकवेरि नामे ॥ तीरीवसेवस्तिमठीसुनेमे ॥  
२ ॥ चिह्न (चिह्नप) स्वामीयति यासुधामी ॥ तेथेवसे  
हेसुखवस्तिनेमी ॥ अनंतपुर्वेनिजरामनामी ॥ त्या गो  
तमूगोत्रक्रुग्वेदियामी ॥ ३ ॥

काळ-अक्षेत्रतीयावरीमंगळेसी ॥ वैशाखशुद्धीखरवत्सरासी ॥  
. शकेहेसोक्षाशततेविसासी ॥ यागर्भगीताकृतयाटीकेसी  
॥ ४ ॥ xx करी समाप्ती निज ग्रंथ ऐसा ॥ ९ ॥

९९. गर्भगीताटीका

गोपाळरघुनाथकृत

व० क० ८१	अरा ७
ओव्या	लिखित
प्रति १ ली,	पाने १-१४ ग्रंथ १४०

१००. गर्भगीताटीका

गोपाळरघुनाथकृत

व० क० ८२	अरा ७
ओव्या	लिखित
प्रति २ री	पाने १-७ ग्रंथ १४०

## वेदांत.

**१०१. गीतार्थबोधिनी** १. वामनपार्थसारथी, २. मोरोपंत,

३. तुळसीदास ४. मुकेश्वर ९. तुकारामकृतटीकासंग्रह

व० क० ३४४

अरा ४६

१. श्लोक, २. आर्या,

३. दोहरे, ४. ओव्या

५. अभंग

लिखित

प्रति ४ थी, अध्याय १-१८ पाने ३२६

ग्रंथ १०७५८

माहिती:— अ० १८ नंतर—ज्ञानचंद्रोदय नावाच्या  
मासिकांत छापलेल्या गीतार्थबोधिनीची प्रति पाहून  
लिहिलेले हें पुष्टक—हाग्रंथछापणेस मदत केल्या—  
मंडळीची नावेदेवून नंतर असे लिहिले आहेकी—  
मुंबईत सदाशिवशास्त्री सातारकर आणि पांडुरंगजोशी  
पवसकर यांनी शुद्धकरून सखाराम अमनाजी यांचे  
हस्ते लिहवून गणपतकृष्णाजी यांचे शिलाछापखान्यांत  
छापिला ॥ हा ग्रंथ संपूर्ण लिहिला अस्स ॥

**१०२. गीतार्थबोधिनी** १. वामनपार्थसारथी, २. मोरोपंत,

३. तुळसीदास, ४. मुकेश्वर ९. तुकारामकृतटीकासंग्रह

व० क० ३४९

अरा ४६

१. श्लोक, २. आर्या,

३. दोहरे, ४. ओव्या

५. अभंग

लिखित

प्रति २ री, अध्याय १-१८ पाने २६२

ग्रंथ १०७९८.

माहिती:— क० १०१=व० क्रमांक ३४४ प्रमाणेच

ज्ञानचंद्रोदयाच्या वर्गणीदारांची नावे. इ०

१०३. गीतार्थमंजरी

उद्द्वचिन्नकृत

व० क० ३७

अरा ३

सवाई

लिखित

अध्याय १-६

पाँौ ४९ ग्रंथ ८८२

१०४. गीतासारटीका

एकाजनार्दनकृत

व० क० ३८

अरा ३

ओव्या

लिखित

प्रति १ ली

पाँौ १-६६ ग्रंथ ४८७

माहितीः—रंगीतवेलदारी पाँौ.

एकाजनार्दन

व० क० ३९

अरा ३

ओव्या

लिखित

प्रति २ री

पाँौ १-३१ ग्रंथ ४८७

माहितीः—केशवरावरामस्वामी मोहिते यांचे पुस्तक.

१०५. गीतासारटीका

एकाजनार्दनकृत

व० क० ४०

अरा ३

ओव्या

लिखित

प्रति ३ री

पाँौ १-२८ ग्रंथ ४८७

१०६. गीतासार

गोपाळदासकृत

व० क० ४०

अरा ८

ओव्या

लिखित

अध्याय १-११

पाँौ १-७४

माहिती :—पद्मपुराणांतर्गत—पान ७३ देवदासानें—अष्ट  
युक्ति मिश्रकरून ग्रंथासि ब्रह्मांडगोळ असे नाव टेविले  
परंतु ते बरोबरनसल्यानें गोपाळदासानें हा ग्रंथ रचिला  
×× अकराशते द्वादशाधिक ओव्या—॥ ९८—११२  
ग्रंथ ११९२

१०८. गुरुगाता

पूर्णानन्दअवधूतकृत

व० क० १२२	अरा ११
ओव्या, सं० श्लोक	लिखित
प्रकरण १ लै	पाने १—१९
ग्रंथ १४४	

माहिती :—स्कांदोक्तसहजानेददास पूर्णानन्द अवधूत.

१०९. गुरुगीतादेशभाषा

शिवराम

(पूर्णानन्दानुचर)कृत

व० क० ३४९	अरा ४९
श्लोक	लिखित
प्रति १ लै	पाने १—१९ ग्रंथ २०८

माहिती :—रंगीतबाजूचीपाने.

पान २९. श्लोकाप्रतीगुरुगोतार्थ निगूढहोता ॥ तोश्लोकपद्य  
रचनें विवक्तुनि आतां ॥ म्यांदीधलाप्रकटोनि सकर्त्तार्थ  
आणे ॥ राहोरमापतिपद्मी शिवराम माणे ॥ १४० ॥  
इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्यं श्रीमत्पूर्णानन्दानु-  
चररचिता (यां) गुरुगीता देशभाषा समाप्ता ॥

११०. गुरुगीतादेशभाषा      शिवराम  
(पूर्णनिंदानुचर) कृत

व० क० ३९०	अरा ४९
श्लोक	लिखित
प्रति २ री	पाने १-३३ ग्रंथ २०८
माहिती-वरील प्रमाणे	

१११. गुरुगीतादेशभाषा      शिवराम  
(पूर्णनिंदानुचर) कृत

व० क० ३९१	अरा ४९
श्लोक	लिखित
प्रति ३ री	पाने १-१०२ ग्रंथ २०८

माहिती-यांत मूळ संस्कृत श्लोकही आहेत.

११२. गुरुबोधपंचक      गुरुदासकृत

व० क० ७७	अरा ८
आव्या	लिखित
पंचकः २-९. १ नाही	समाप्त २०
पाने १-२७७	ग्रंथ २२९०

माहिती-पान ४२ पंचक पांचवे-श्रीरामास वासिष्ठानी

सांगीतले हाणूनग्रंथाचे नाव गुरुबोध ॥ ओ० १०० ॥

मगरामभाव मानुनीवाव गुरुदासनाव धरि येले ॥

११३. गुरुबोधपंचक      गुरुदासकृत

व० क० ७८	अरा ८
ओव्या	लिखित
गुरुबोधपंचक, पांचवे	पाने १-३१ ग्रंथ ९३४

<b>११४. गुरुमयोदा</b>	<b>रामानंदाज्ञानकृत</b>
व० क० २३१	अरा ३६
पाने १-४	ग्रंथ ५९
<b>११५. चतुष्टयोग</b>	<b>रामदासकृत</b>
व० क० २६४	अरा ३९
श्लोक	लिखित
प्रति १ ली प्रसंग १-५	पाने १-१७ ग्रंथ १४०
माहिती-रंगीत वाजूची पाने--	
१. अंतरात्मविवरणनाम योग १ ला	
२. स्वरूपविवरणनाम योग २ रा	
३. विवेकविवरणनाम योग ३ रा	
४. प्रबोधनिरुपणनाम योग ४ था	
५. (भाक्ति) योग पांचवा (वैराग्य),	
सूची:—चतुष्टयोग व पंचयोग ही दोनीही एकच	
ग्रंथ असून नावांत मात्र भेद आहे.	
<b>११६. चतुष्टयोग</b>	<b>रामदासकृत</b>
व० क० २६९	अरा ३९
श्लोक	लिखित
प्रति २ री. प्रसंग १-६	पाने १-१६ ग्रंथ १४०
<b>११७. चतुष्टयोग</b>	<b>रामदासकृत</b>
व० क० २६६	अरा ३९
श्लोक	लिखित
प्रति ३ री. प्रसंग १-४ व ५ वा अपूर्त.	
पाने १-६	ग्रंथ १४०

११८. चतुष्टयोग	रामदासकृत
व० क० २६३	अरा ३९
श्लोक	लिखित
समाप्त २ रा	पाने १-३ च आहेत
११९. चतुःसमाप्ती	रामदासकृत
व० क० २२६	अरा ३४
श्लोक	लिखित
प्रति १ ली-समाप्त १-४	पाने १-१२ ग्रंथ ७९
१२०. चतुःसमाप्ती	रामदासकृत
व० क० १२७	अरा ३९
श्लोक	लिखित
प्रति २ री-समाप्त १-४	पाने १-९ ग्रंथ ७९
१२१. चित्सुधा	बामनकृत
व० क० ३३६	अरा ४४
श्लोक	लिखित
पाने १-८	ग्रंथ ७९
माहिती :— पान ८ वें—स्वये चित्सुधाग्रंथकेला मुकुंद ॥	
मुखेवामनाच्या निजानंदकंद ॥ ४३ ॥	
१२२. चित्रदीप प्रथमप्रकरण	राघवकृत
व० क० ११७	अरा ३३
पाने १-३४	ग्रंथ ४३०

## वेदांत.

माहिती—श्रगिणशेशारदासद्वुरु श्रीशंकराचार्य नमनानंतर

प्रास्ताविकः—पान २ विद्यारण्यस्वामी आपणे ॥  
 लोकानुग्रह-निमित्तजाणे ॥ सकलेवेदांतसार निवडून ॥  
 तद्दयीवेदूनिवेदती ॥ १३ ॥ अज्ञनासब्बानुभवला-  
 भव्हावामणून त्याची पद्धतिप्रकटकरितात. या पंचदश  
 प्रकरण ॥ निरोपितीगुजगहन ॥ प्रथमज्ञेकांप्रकरण ॥  
 चित्रदीप ॥ २३ ॥

समाप्तिः—पान ३२ हाविद्यारण्यस्वामीचा अनुभव ॥  
 टीकासूर्ये अभिप्राव ॥ निरोपिलो महानुभाव ॥ राघव  
 ह्यणेपरिसिजे ॥ ४१० ॥

### १२३. चिदंबरजयंतीस्तोत्र      वैद्यनाथकृत

व० क० ३७२	अरा ४७
ओव्या	लिखित
पाने ६	ग्रंथ ७२

माहिती—क० ४२१=व० क० ३७१ पुस्तकावरोवर हें  
 चिदंबरजयंती स्तोत्र आहे. वैद्यनाथकृत ग्रंथ ह्याणून ६  
 पानाचा हा एक कथाभाग आहे. त्यांत म्हेंच्छ  
 अंबरखान हा कलियुगात देवाचा अवतार आहे.

कलि शक १९२९ शोभकृत ज्येष्ठ शुद्ध ११ मंगळवारी  
 दिवा १७ घटिकेस सिंहलगनी अवतार इ० वर्णन आहे.

### १२४. चिदानंदसिंधुदशकटीका      भगवंतकृत

व० क० ११७	अरा ११
ओव्या	लिखित
पुस्त्र १-२३	ग्रंथ ९२३

माहिती—शक १६२३ खरसंवत्सर अधिक भाद्रपदवदि ९  
गुरुवार मुक्तीतीआमे संपूर्ण ॥

श्रीशंकराचार्यकृत मूल संस्कृत श्लोकही आहेत.

१२५. चिरंजीवपद

व० क० ९०

ओव्या

प्रति १ ली

एकाजनार्दनकृत

अरा ४

लिखित

पाने १-८ ग्रंथ ९६

१२६. चिरंजीवपद

व० क० ६४

ओव्या

प्रति २ री

एकाजनार्दनकृत

अरा ४

लिखित

पाने १-९ ग्रंथ ९६

माहिती:—केशवराव मोहिते यांची पोयी-शक १७४२  
आषाढवद्य ५ लेखक सखो वेंकाजी

१२७. जीवोध्दरण

व० क० १८२

ओव्या

प्रकरण १-१३

मृत्युंजयकृत

अरा २९

लिखित

पाने ९७ ग्रंथ १४३०

१२८. जीवोध्दरण

व० क० १८३

ओव्या

विवेकोत्पत्ति-प्रकरण १ लैं

मृत्युंजयकृत

अरा २९

लिखित

पाने १-७ ग्रंथ ९०

१२९. जुनाटपुरुष

व० क० २८७

ओव्या

प्रति १ ली

माहिती :—रंगीतषाजूची पाँवें.

रामदासस्वामीकृत

अरा ३६

लिखित

पाँवे १-८ ग्रंथ ६३

१३०. जुनाटपुरुष

व० क० २८८

ओव्या

प्रति २ री

रामदासस्वामाकृत

अरा ३९

लिखित

पाँवे १-१० ग्रंथ ६०

१३१. जुनाटपुरुष

व० क० २८९

ओव्या

प्रति ३ री

रामदासस्वामीकृत

अरा ३६

लिखित

पाँवे १-८ ग्रंथ ६०

१३२. जुनाटपुरुष

व० क० २९०

ओव्या

प्रति ४ थो

रामदासस्वामीकृत

अरा ३६

लिखित

पाँवे १-४ ग्रंथ ६०

१३३. दोणपासिध

व० क० २४६

ओव्या

पाँवे १-१७

रामदास

अरा ३४

लिखित

ग्रंथ ९६

१३४. तत्त्वपट (पंचीकरण) मेरुस्वामीकृत

व० क्र० २१३ अ	अरा ३२
ओव्या	लिखित
पाने १-७	ग्रंथ १६८

माहिती—कोष्टकांसह. (प्रतिजुनी आहे करितां नवीन  
लिहिविणेचरं)

१३५. तत्त्वबोध अनाम

व० क्र० ७	अरा १
ओव्या	लिखित
पाने १-२३	ग्रंथ २४२

१३६. तत्त्वबोध अवधूतनागेश  
(नागेशशिष्य) कृत

व० क्र० २०	अरा २
ओव्या	लिखित
प्रति १ ली	पाने १-२४
माहिती:— शक .... शार्वरी संवत्सर भाद्रपदशुक्र (वदि?) बीज—सोमवार सं०	ग्रंथ १९९

१३७. तत्त्वबोध अवधूतनागेशकृत  
(नागेशशिष्य)

व० क्र० ३०	अरा २
ओव्या	लिखित
प्रति २ री	पाने १-२९
ग्रंथ १९९	

## वेदांत.

<b>१३८. तत्त्वविवेक</b>	<b>राघवकृत</b>
व० क० २१८	अरा ३३
ओव्या	लिखित
पाने १-१०	ग्रंथ १२९
<b>१३९. तारकब्रह्म</b>	<b>प्रेमानंदकृत</b>
व० क० ११३	अरा ११
ओव्या	लिखित
पाने १-३०	ग्रंथ ४००
माहितीः— पान २ मग प्रसन्न होवूनि गुरुनाथे ॥	
आज्ञादिवली प्रेमानंदाते + +	
<b>१४०. तारकब्रह्मविवरण</b>	<b>अवधूतकृत</b>
व० क० २८	अरा २
ओव्या	लिखित
पाने ३१-३६	ग्रंथ ४८
माहितीः—पुस्तक अपूर्ण.	
<b>१४१. त्रिपदाविवरण</b>	<b>मृत्युंजयकृत</b>
व० क० १८६	अरा २९
ओव्या	लिखित
ह्याणिजे परमामृत प्रति ३ रो	पान १-२६ ग्रंथ ३००
माहितीः— पान १ ×× ॥ सच्चिदानंदपदविवरण	
॥ ×× ॥ ३ ॥ परमामृताच्या ओ० ३९ पासून ग्रंथ॥	
पान २६—इति श्रीमृत्युंजय विरचिते ॥ परमामृतग्रंथ ॥	
त्रिपदा विवरण संपूर्ण ॥	

१४२. दत्तरामसंवाद

बैकारुगोपालकृत

व० क० ४६७	अरा ११
ओव्या	लिखित
प्रकरण १-२	पाने १-२२ ग्रंथ १९८
इति श्रीस्कांदपुराणे रेणुकामहात्म्ये सिंहाद्रिसंडेदत्त (परशु)रामसंवादे प्रकरण संपूर्णम् ॥	

१४३. दासबोध

रामदासस्वामीकृत

व० क० ३२०	अरा ३७
ओव्या	लिखित
प्रति १ ली दशक १-२०	समाप्त २००
पाने २४९	ग्रंथ ८६८१
दशक २१ वा	समाप्त १०
पाने ३२	ग्रंथ २८३
ओव्या संख्या ७७८७ चे	पान १ ग्रंथ १९

माहिती— दासबोधाच्या या सर्व प्रतीत काहीं समाप्तांचा  
नामनिर्देश भिन्न आहे.

१४४. दासबोध

रामदासस्वामीकृत

व० क० ३२१	अरा ३८
ओव्या	लिखित
प्रति २ रो, दशक १-२०, पाने ७३९ समाप्त २००,	
ग्रंथ ८६८१.	

माहिती:—

दशक	नाव	पाने	दशक	नाव	पाने
१	स्तवनाचा	१-३१	११	भीमद०	१-२७
२	मूर्खलक्षण	१-४२	१२	विवेकवैराग्य	१-२९
३	सगुणपरीक्षा	१-४८	१३	नामरूप	१-३०
४	भक्तीचा०	१-४०	१४	अखंडध्यान	१-३७
५	मंत्राचा०	१-९०	१५	आत्मदशक	१-३२
६	देवशोधन०	१-३६	१६	सप्ततिन्वय	१-३०
७	चतुर्दशब्रह्म	१-९०	१७	प्रकृतिपुरुप	१-३०
८	(ज्ञानद०)मायोद्ध्रवाचाद	१-६०	१८	वर्हुजनसी	१-२८
९	गुणरूप	१-४२	१९	शिकवणीचाद०	१-२९
१०	जगज्योति	१-४१	२०	पूर्णद०	१-२७

## १४५. दासबोध

व० क० ३२२

ओव्या

## रामदासस्वामीकृत

अरा ३९

लिखित

प्रति ३ री दशक १-२० समाप्त २०० पाने {१३} ८२१  
 मुख्यवस्त्र-द० २० पाने १-८ } ८२१

ग्रंथ ८६८१ + १०० = ८७८१

माहिती :—श्रीसमर्थाचा एक पठ आहे. दशक ४ था  
 अपूर्त. दशकवयाज व० क० अंक ३२१ प्रमाणे.

## १४६. दासबोध

व० क० ३२३

ओव्या

## रामदासस्वामीकृत

अरा ४०

लिखित

प्रति ४ थी-दशक १-२० समाप्त २०० पाने ९२१ } ९३१  
 मुख्यवस्त्र दशक १-२० पाने १-१० }

ग्रंथ ८६८१+१००=८७८१

**THE KUDDUSWAMI SASTRI  
VEDANT. INSTITUTE 45  
MADRAS.**

**माहिती:**--द०२० चा सांचेगळा. यांत (द०२०)

पान ३२-जगद्वायर्थंडितेन लिखितं-यापोर्धीत तुलसेन्द्र-  
भूपस्तवाचेश्लोक ९ आहेत. ग्रंथ ११

मुवणीक्षरीरंगित बाजूचे पान १ आहे.

द०७ वा अपूर्त द० १२ जीर्ण.

**१४७. दासबोध**

व० क० ३२४

ओव्या

दशक १-३ अपूर्त

माहिती:-रंगितवाजूची पाने.

**रामदासस्वामीकृत**

अरा ४१

लिखित

पाने १६८ ग्रंथ १९३२

**१४८. दासबोध**

व० क० ३२९

ओव्या

दशक १-१२, १४, १७-१९.

पाने ४९३

**रामदासस्वामीकृत**

अरा ४१

लिखित

ग्रंथ १९३२

माहिती:-१३-१९ १६-२० दशकनसे

मुखपत्रावर श्रीवीरमारुतीचा पठ आहे. विजोडसांचा.

**१४९. दासबोध**

व० क० ३२६

ओव्या

दशक १, ३, ५ अपूर्त

पाने १८२

**रामदासस्वामीकृत**

अरा ४२

लिखित

ग्रंथ १६९२

## १५०. दासबोध

व० क्र० ३२७

ओव्या

दशक १, ९, ६ अपूर्त

## रामदासस्वामीकृत

अरा ४२

लिखित

पांने ७९ ग्रंथ १४६०

## १५१. दासबोध

व० क्र० ३२८

ओव्या

दशक १-३, ९-१०, ११, व १८ च आहेत.

पांने १९१

## रामदासस्वामीकृत

अरा ४२

लिखित

ग्रंथ ४८९०

## १५२. दासबोध (वही उच्चम)

मुखवस्त्र

अनुक्रमणिका व

भूलदासबोधअपूर्त

## रामदासस्वामीकृत

व० क्र० ३२९-३३०

अरा ४२

ओव्या

लिखित

दशक १-७

पांने २९४

ग्रंथ ३६१७

माहिती : —वही शिवेली नाही—(एकत्रबांधवें,)

सोनेरीपट्टीचीवही—

दशक समाप्त पांने यांचा अंक दिला नाही. परंतु ६

पानाची एकजुदावहीप्रमाणे ४९ संबंध आहेत ह्या०

२९४ पांने होतात—यांतजुदावहीनं० १-४ मुखवस्त्र,


आणि अनुक्रमणिकाः नं०९-४४ दासबोधदशक १-७

समाप्त ७ ओव्या ३१ तागाईत आहेत. ४० अ-

४४-अ, अद्यंतदशक ७ समाप्त ७ ओव्या ३६६

तागाईत प्रति आहे.

दासबोधाचे तमिळ भाषांतर ग्रंथ



?५३. दासबोधाचं  
अरवं भाषांतर)

माधोवारत्नाकरकृत

व० क० ३२० अ                          अरा ४३

गद्य    लिखित

दशक १ ते ३ अपूर्ण.

पाने ७४                                    ग्रंथ १२६०

माहिती:—भाषा अरवी, (तमिळ). लिपि देवनागरी—

द० १ स० १ पान ३२-रामदासबोधांत्तेन् उरे ॥

स्वामिवल्लनैतु ॥ माधोवारत्नाकरन् ॥ मुन्निलेयाव ॥

अनेकप्राणिवळ कडत्तरुंपोरुषाय् ॥ कट्टैयिटरान् ॥

पडियाल् ॥ अरुनाचलस्वामि कृपैयिन् ॥ केळिवयु ॥

गवनरूपमाय् ॥ पुल्लनाविय अडियेन् अवरुवळ् गवन-

रूपं कोङ्डवनुकु अध्यारोपमाय् ॥ वंदपेन् गोपालनेंडु ॥

पे(न)रपडेतु यळुदिकोङ्ड आरै:—

१५४. दासबोधाचें }  
अरवें भाषांतर }

माधोवारत्नाकरकृत

व० क० ३३० इ

अरा ३४

गद्य

लिखित

दशक २

समाप्त १

पाने १-८

ग्रंथ १५०

१५५. दासबोधाचें }  
अरवें भाषांतर }

माधोवारत्नाकरकृत

व० क० ३३० उ

अरा ३४

गद्य

लिखित

द० १-समाप्त १ अपूत पान १

द० २ रा समाप्त १-८ अपूते पाने १-२४ ग्रंथ ७२०

तमिळ भाषांतरग्रंथ समाप्ति.



१६६. दिवदा

व० क० २८०

ओऽया

पाने १-४

रामदासस्वामीकृत

अरा ३६

लिखित

ग्रंथ ३०

१६७. दीपरत्नाकर

रत्नाकर (रामानंद-  
शिष्य) कृत

व० क० २२४

अरा ३३

ओऽया

लिखित

उत्तम प्रति अध्याय १-१४

पाने (२२८+?=) २२९      ग्रंथ ३४००

विषय—१ शिष्याभय योग २ वैराग्य योग ३ मायाऽभाव  
 योग ४ स्वरूपानुभव योग ५ ब्रह्मांडनिरसन योग  
 ६ स्थूलदेहनिरसन ७ मुक्तमदेहनिरसन ८ सर्वनिरसन  
 ९ अद्वैत योग १० पापांडनिरसन ११ षट्कर्मनिर्णय  
 १२ वेदद्रोहनिरस १३ क्षत्रियादिधर्म १४ सहुरुस-  
 चिछुप्य असच्छिप्यलक्षण-

माहिती—मुख्यपत्रावर वेलदारी चित्रे आहेत—

व रामानंदकृत दीपरत्नाकर असे लिहिले आहे. परंतु  
 या ग्रंथाचाकर्ता रामानंदाचा शिष्य रत्नाकरच. पान ३  
 सहुरुस्तवनांत ×× ऐसे बोलोनीरत्नाकर ॥ लोटांगण  
 घाली चरणावर ॥ ॥ ३९ ॥ ×× रत्नाकरासावधान  
 ॥ × ॥ ३७ ॥

प्रास्ताविक पान ९—×× महाराष्ट्रीं ग्रंथ रचनेबदल  
 || ११ || गुरु ह्यणतात—ज्ञानदेवे नामदेवे येवून  
 || ×× || रत्नाकरा ब्रह्मज्ञान ॥ ×× ॥ सांगिजे  
 || १३ ॥ ×× ॥ मज त्यांची आज्ञा प्रमाण ॥ ××  
 || १४ ॥

समाप्ति-पान २२६—इति दीपरत्नाकर ग्रंथ ॥ याचा  
 श्रोतावक्ता श्रीसद्गुरुनाथ ॥ येथे रत्नाकरनिमित्त ॥ हें  
 ईश्वरीकृत्य जाणिजे ॥ ७ ॥

प्रति अध्याय शेवटी—सिध्दानंदाचेनि प्रसार्दें ॥ बोलेरामा-  
 नंद पदे ॥ रत्नाकराचेनिसंबादें ॥ ग्रंथ विनोदें चालविला  
 पान २२९—हे चवदा अध्याय जाले पूर्ण ॥ ×× ॥ ९४.

काल-पान २२७—२२८—शके अक्रांशेसदुषष्टीसि ॥  
 माघ शुद्ध प्रतिपदेसि ॥ दुधदिन प्रथम प्रहरासी ॥  
 ग्रंथ समाप्तीसि पावला ॥

ग्रंथ शक ११६७ जरी अहे तरी भाषासरणी  
 प्राचीन वाटत नाही ॥ सदाशिवमोहिते यांचे पुत्र  
 केशवराव रामस्वामी मोहिते यांचा ग्रंथ. लेखन  
 शक १७४७ तारणवर्षे—शंकरराव जगथाप लेखक.

### १५८. देहविवरण

भनाम

व० क० १९

अरा १

ओव्या

लिखित

पाने १-४

ग्रंथ ४०

१६९. द्वैत विवेक प्रकरण      राघव कृत

व० क० २२९      अरा ३३

ओन्या      लिखित

पाने १-११      ग्रंथ १२४

१७०. धर्मगीता      ज्ञानदेवकृत

व० क० ४२३      अरा ९९

ओन्या      लिखित

पाने १-१४      ग्रंथ १८४

१७१. नमन      ज्ञानदेवकृत

व० क० ४०३      अरा ९४

ओन्या      लिखित

पाने १-१४      ग्रंथ १०२

माहिती :— पान १४-×× वापरखुमादेवीवरु ××

॥ १०८ ॥

१७२. निगमसार      वामनकृत

व० क० ३३३      अरा ४४

ओन्या      लिखित

प्रति १ ली-उत्तम, प्रकरण १-९ पाने १२७ ग्रंथ १६००

माहिती—रंगीतकेलदारी पाने आहेत.

नमन—प्र० १ पान २— श्रीसच्चिदानंद गुरु ॥ ब्रह्म-  
वेद्यचाकल्पतरु ॥—॥ वेदातवेद्यगोविंदु ॥ ९ ॥ नंतर-  
संक्षेपानें निगमसार कर्मेकले हे वर्णिले आहे.

प्रस्ताविक—प्र० ९ पाठ १९—तोचि श्रीसच्चिदानंद ॥  
परमहंसरूपेगोविंद ॥ मलयाचर्णी आनंदकंद ॥  
गुरुत्वेप्रगटला ॥ ९८ ॥ ×× ॥ जोम्बैसुचराचर ॥  
वामन कैसाह्यणावाइतर ॥ विशेष जोकां निरंतर ॥  
शरणत्याचिया चरणासी ॥ ६० ॥ ग्रंथ हा निगमसार  
॥ ×× ॥ ६१ ॥ याचे अध्याय नव ॥ ×६२ ॥

काळ—शके १९९९ ॥ तई ग्रंथ प्रगटला अभिनव ॥  
जो अनादि अनुभव ॥ सकलासंतांचा ॥ ६३ ॥

समाप्ति—इति श्रीमान्निगमसारे ॥ उपनिषत्तात्पर्यानुसारे ॥  
वेदभूलोकभापावतारे ॥ नवमो अध्यायः ॥ संपूर्ण ॥  
श्लो० ॥ सदेव योभूदनु शेषशायी श्रीसच्चि-  
दानंदतनुर्यत्तोद्धः ॥ श्रीवामनः सद्गुरुरात्मविद्या दानैक-  
दीक्षितमहंशरणं प्रपद्य ॥ इ० ३ श्लोक.

लेखनकाल—शक १७४२ विक्रमसंवत्सर पौष शुद्ध  
सप्तमी बुधवारी ग्रंथ संपूर्ण ॥ प्र० ९ ओव्या ११६२  
श्लोक० ७ पाने १२७ केशवराव मोहिते यांचा ग्रंथ ॥—

१६३. निगमसार

व० क० ३३४

ओव्या

वामनकृत

अरा ४४

लिखित

## वेदांत.

प्रति २ रु प्रकरण १-७ अपूर्ण

पाने ८८

ग्रंथ १२९०

## १६४. निगममार

व० क० ३३९

ओव्या

पाने ६९

प्रति ३ रु. प्रकरण २-७ अपूर्ण

## वामनकृत

अरा ४४

लिखित

ग्रंथ १०१०

## १६५. निजमुख

व० क० ११६

ओव्या

पाने १-१२

## भगवत्कृत

अरा ११

लिखित

ग्रंथ १६

माहिती—विकृति संवत्सर ज्येष्ठ शु. ? श्रीरांगपट्टणी  
 देवरायेपट्टेत दिगंबर पंताचे वरी संपूर्ण—सद्गुरु श्रीराम  
 कृपे भगवत् इ०

## १६६. निर्गुणध्यान

व० क० २९९

ओव्या

प्रति १ ली,

## रामदासस्वामीकृत

अरा ३९

लिखित

पाने १-२९ ग्रंथ २००

## वदात.

<b>१६७. निर्गुणध्यान</b>	<b>रामदासस्वामीकृत</b>
व० क० २९६	अरा ३५
ओव्या	लिखित
प्रति २ री	पाने १-२६ ग्रंथ २००
<b>१६८. निर्गुणध्यान</b>	<b>रामदासस्वामीकृत</b>
व० क० २९७	अरा ३५
ओव्या	लिखित
प्रति ३ री	पाने १-२२ ग्रंथ २००
<b>१६९. निर्गुणध्यान</b>	<b>रामदासस्वामीकृत</b>
द० क० २९७ अ	अरा ३५
ओव्या	लिखित
प्रति ४ थी	पाने १-१२ ग्रंथ २००
माहिती—मोहित्यांचे पुस्तक—शक १७४२ विक्रमनाम	
संवत्सर निज ज्येष्ठ शु० १ भानुवार सखाराम वेंकाजी	
लिखित पूर्णकोळे-	
<b>१७०. निर्विकल्पसमाधि</b>	<b>रामदासस्वामीकृत</b>
व० क० २७७	अरा ३५
ओव्या	लिखित
प्रति १ ली समाप्त १०	पाने १-६ ग्रंथ २६

१७१. निर्विकल्पसमाधि      रामदासस्वामीकृत

व० क्र० २७८	अरा ३९
ओव्या	लिखित
प्रति २ री स० ९-१०	पाने १-६ ग्रंथ १६

१७२. निर्विकल्पसमाधि      रामदासस्वामीकृत

व० क्र० २७९	अरा ३९
ओव्या	लिखित
प्रति ३ री स० ९-१०	पाने १-४ ग्रंथ १६

१७३. निर्विकल्पसमाधि      रामदासस्वामीकृत

व० क्र० २७९ अ	अरा ३९
ओव्या	लिखित
प्रति ४ थी समाप्त ९-१०	पाने १-८ ग्रंथ १६

१७४. निवृत्तिदेवी }  
भगवद्गीता }  
दीका }      निवृत्तिदेवकृत

व० क्र० १२३	अरा ११
ओव्या	लिखित
प्रति १ ली अध्याय १-१८	पाने १९९ ग्रंथ १७२९

१७५. निवृत्तिदेवी      निवृत्तिदेवकृत

व० क्र० १२४	अरा ११
ओव्या	लिखित

प्रति २ री अध्याय १-७, ९-१९ व १८

पाने १४७

अंथ १९००

१७६. पंचभूतविवेक

राघवकृत

व० क० २१९

अरा ३३

आव्या

लिखित

पाने १-११

अंथ ११४

१७७. पंचमान

रामदासस्वामीकृत

व० क० २७४

अरा ३९

श्लोक

लिखित

प्रति ? ली मान १-५

पाने १-१४

अंथ १९०

माहती-१ उपासना लक्षणनिरूपणसमाप्त २ सर्वात्मविवरण  
समाप्त ३-गुरुशिष्यलक्षणनि० स०. ४ सारासार-  
विवेक नि० स०, ९-ज्ञाननिरूपणनाम स०.

माहती-पान १४ एकशेषवित्तिश्लोकोऽ॒ ॥ साधकै  
पाहणबे॑रे ॥ अध्यात्म शोधणे॑ सर्वे॑ ॥

दासबोधीं समाप्यता ॥ २३ ॥

१७८. पंचमान

रामदासस्वामीकृत

व० क० २७९

अरा ३६

श्लोक

लिखित

प्रति २ री समाप्त १-५ पाने १-२३ अंथ १९०

१७०. पंचमान		रामदासस्वामीकृत
व० क० २७६		अरा ३९
श्लोक		लिखित
प्रति ३ री समाप्त १-९		पाने १-२१ ग्रंथ १९०
१८०. पंचमुद्रा		ज्ञानदेवकृत
व० क० ३८८		अरा ९४
ओव्या		लिखित
प्रति १ ली		पाने १-१७ ग्रंथ ८०
१८१. पंचमुद्रा		ज्ञानदेव
व० क० ३८९		अरा ९४
ओव्या		लिखित
प्रति २ री		पाने १-१० ग्रंथ ८०
१८२. पंचयोग		रामदासकृत
व० क० २९७		अरा ३९
श्लोक		लिखित
(=चतुष्योग) प्रति ४ थी		
समाप्त १-९		पाने १-२२ ग्रंथ १४०
माहिती-चतुष्योग व पंचयोग दोन्हिं एकच ग्रंथ, नाव मात्र भेद.		

## वेदांत.

<b>१८३. पंचयाग</b>  व० क० २६८	<b>रामदासकृत</b>  अरा ३९
श्लोक	लिखित
प्रति ९ वी समाप्त १-९	पार्ने १-१९ ग्रंथ १४०
<b>१८४. पंचसमाप्ति</b>  व० क० २२८	<b>रामदासकृत</b>  अरा ३४
ओव्या	लिखित
प्रति १ ली समाप्त १-९	पार्ने १-२९ ग्रंथ १९२
<b>१८५. पंचसमाप्ति</b>  व० क० २२९	<b>रामदासकृत</b>  अरा ३४
ओव्या	लिखित
प्रति २ री समाप्त १-९	पार्ने १-२३ ग्रंथ १९२
<b>१८६. पंचसमाप्ति</b>  व० क० २२९	<b>रामदासकृत</b>  अरा ३४
श्लोक	लिखित
प्रति ३ री-अपूर्त समाप्त १-९	पार्ने ३-१९ ग्रंथ १४०
<b>१८७. पंचसमाप्ति</b>  व० क० २३१	<b>रामदासकृत</b>  अरा ३४
श्लोक	लिखित
प्रति ४ थी समाप्त १०९	पार्ने १-१३ ग्रंथ १९२

१८८. पंचसमासी		रामदासकृत
व० क० २३२		अरा ३४
श्लोक		लिखित
प्रति ६ वी समाप्त १-६		पाने १-१७ ग्रंथ १९२
१८९. पंचसमासी		रामदासकृत
व० क० २२२ अ		अरा ३४
ओऽन्या		लिखित
प्रति ६ वी समाप्त १-६		पाने १-१० ग्रंथ १९२
माहिती-मोहित्यांचे पुस्तक. शक १७४२ विक्रम ज्येष्ठ		
शुद्ध ११ गुरुवारी सखाराम वेंकाजी लेखन पूर्ण केले.		
२० पंचीकरण		अनाम
व० क० १४		अरा ?
गद्य		लिखित
पाने १-१९		ग्रंथ १८९
२०१. पंचीकरण		मुकुंदराजकृत
व० क. १४९		अरा १
(विवेक सिंधुतात्पर्य )		
प्रति १ छी उत्तम		पाने १-१९ ग्रंथ ३०
माहिती-गुरुपरंपरा-श्रीआदिनाथ-श्रीहरिनाथ-श्रीरघुनाथ-		
श्रीमुकुंदराज-विवेकसिंधु तात्पर्य व हे पुस्तक एकच		

प्रति २ री व ३ री विवेकसिंघु तात्पर्य क्रमांक  
३७१—३७२ पहा

**१०२. पंचीकरण**                            **रामानंदाज्ञानकृत**

व० क० ३३२                                    अरा ३६

अभंग    लिखित

पाँने १-४                                    ग्रंथ ६०

माहिती—पाँने ४—सहज या प्रसादें अपरोक्ष निरसन ॥  
रामानंदज्ञान अपरोक्ष ॥ ७० ॥

**१०३. पंचीकरण**                            **ज्ञानदेवकृत**

व० क० ४०६                                    अरा ९४

ओव्या    लिखित

प्रकरण १-७                                    पाँने १-१३ ग्रंथ २००

माहिती—पाँने १२—इति श्रीज्ञानदेव विरचिते ३० x x  
शके १७४८ व्यय सं० पृष्ठशुद्ध ३ सहातास मीनलग्नी  
रामस्वामी मोहितेच्या अज्ञा प्रकार कुप्पाचार्य लिखित.

**१०४. पंचीकरण**                            **ज्ञानदेवकृत**

**टीका**    ( केशवकृत ? )

व० क० ४०७                                    अरा ५४

ग० प०    लिखित

प्रकरण ६ ?                                    पाँने १-१४ ग्रंथ २००

माहिती—मुखपत्रावर—ज्ञानश्वरकृत पंचीकरण असे आहे  
परंतु पान १—श्रीज्ञानेश्वरवरद— — || केशवस्वामी चे  
पंचीकरण आणि पान १४ — x x संतकेशविहाणे  
|| ९ || या वरून टीका असावी.

<b>१०५. पंचीकरण सचक</b>	<b>अनाम</b>
व० क० ९	अरा १
गद्यपद्यात्मक—	लिखित
पाने १-११	ग्रंथ ३०
<b>१०६. पंचीकरण योग</b>	<b>रामदासकृत</b>
व० क० २२३	अरा ३४
श्लोक	लिखित
प्रति १ ली समाप्त १-९	पाने १-१२ ग्रंथ ११२
<b>१०७. पंचीकरण योग</b>	<b>रामदासकृत</b>
व० क० २३४	अरा ३४
श्लोक	लिखित
प्रति २ री समाप्त १-९	पाने १-१३ ग्रंथ ११२
माहिती—पाने चौ बाजूस रंगीत.	
<b>१०८. पंचीकरणयोग</b>	<b>रामदासकृत</b>
व० क० २३९ अ.	अरा ३४
श्लोक	लिखित
प्रति ३री—समाप्त १-९	पाने १-१५ ग्रंथ ११२

## वेदांत.

<b>१९९. पंचीकरणयोग</b>	<b>रामदासकृत</b>
व० क० २३९	अरा ३४
श्लोक	लिखित
प्रति ४थी-समाप्त १९	पाने १-८ अंथ ११२
<b>२००. परमप्रकाश</b>	<b>निवृत्तिअवधूत</b> (आनंदचैतन्याचेशिष्य)
व० क० ३२	अरा २
ओऽया	लिखित
प्रति १ ली	पाने १-१९ अंथ ८७
<b>२०१. परमप्रकाश</b>	<b>निवृत्तिअवधूतकृत</b> (आनंदचैतन्याचेशिष्य)
व० क० ३४	अरा २
ओऽया	लिखित
प्रति २ रो	पाने २-६ अंथ ८७
<b>२०२. परमप्रकाश</b>	<b>निवृत्तिअवधूतकृत</b> (आनंदचैतन्यशिष्य)
व० क० ३३	अरा २
ओऽया	लिखित
प्रति ३ रो	पाने १-७ अंथ ८७
<b>२०३. परमप्रकाश</b>	<b>निवृत्तिअवधूतकृत</b> (आनंदचैतन्यशिष्य)

व० क्र० ३९ अरा २

ओव्या लिखित

प्रति ४ थी पाने १-७ ग्रंथ ८७

**२०४. परमप्रकाश निवृत्तिअवधृतकृत**

व० क्र० ११२ अरा ११

ओव्या लिखित

प्रति ९ वी पाने १-१३ ग्रंथ ७८०

माहिती—गुरु आनंदचेतन्य.

**२०५. परमप्रकाश निवृत्तिअवधृतकृत**

व० क्र० ११२ अ अरा ११

ओव्या लिखित

प्रति ६ वी पाने १-७ ग्रंथ १००

माहिती—शकेसत्तराशें एक पत्रास ॥ विरोधी भाद्र-  
पदलृण १४ स्थिरवारास लिहिला असे. रामस्वामी  
मोहिते यांचे पुस्तक—लेखक गोविंदसामी मूर्यवंशी.

**२०६. परमामृत मुकुंदराजकृत**

व० क्र० १४७ अरा २०

ओव्या लिखित

प्रति १ ली-प्रकरण १-१४ पाने १-४७ ग्रंथ ४१०

## वेदांत.

माहिती—

- |                     |                    |
|---------------------|--------------------|
| १. मंगलाचरण.        | ८. शृन्यखंडण.      |
| २. अन्यमतखण्डण.     | ९. अभ्यासयोग.      |
| ३. महावाक्यश्रवण.   | १०. ट्रश्यमासखंडण. |
| ४. स्थूलदेहनिरसन.   | ११. अज्ञानखंडण.    |
| ५. मूक्ष्यदेहनिरसन. | १२. अनुभववर्णन.    |
| ६. कारणदेहनिरसन.    | १३. मुक्तलक्षण.    |
| ७. महाकारणदेह.      | १४. उपदेशटटीकरण.   |

पान ४७ लेखकाचे— ५५ नमोश्रीमद्भुरुगोविंद ॥ जोऽहे—  
दीनीविश्वाचा भेद ॥ हा परमामृत ग्रंथ शुद्ध ॥ अप्ण  
होतयासी ॥ २ ॥

**२०७. परमामृत**

व० क० १४८

ओव्वा

प्रति २ री प्रकरण १-१४ पाने १-३८ ग्रंथ ४१०

माहिती—प्रकरण व्याज वरील प्रमाणे.

पान ३७ प्रमाणी नामसंवत्सर शक १७४१ मावळद्य  
१० ग्रंथ० संपूर्ण

सदाशिव मोहितेचे पुत्र केशवराव रामस्वामी मोहिते  
यांचा ग्रंथ-शक १७४६ तारण संवत्सर वेशाख शु० ६  
स सखाराम लेखनास संपूर्ण केले

**२०८. परमामृत**

व० क० १६४

ओव्वा

प्रति १ ली

**मुकुंदराजकृत**

अरा २०

लिखित

**मृत्युंजयकृत**

अरा २९

लिखित

पाने १-३२ ग्रंथ ३६०

वैदांत.

माहिती-त्रिपदाविवरण, आत्मानुभव, परमामृत, अमृतानुभव हे सर्व एकच पुस्तक, नावें भेद.

२००. परमामृत	मृत्युजयकृत
व० क० १८९	अरा २९
ओव्या	लिखित
प्रति २ री	पाने १-२१ ग्रंथ ३६०
२०१. पवनविजय	अनाम
व० क० ६	अरा १
गद्य	लिखित
पाने १-२१	ग्रंथ २३९
२०२. पवनविजय	अनाम
व० क० ९	अरा १
ओव्या	लिखित
पाने १-३०	ग्रंथ २३९
माहिती—तुलजाराजस्य पुस्तकं.	
२०३. पवनविजय	अनाम
व० क० ६	अरा १
ओव्या	लिखित
पाने १-१२	ग्रंथ २३९
माहिती—तकोजी महाराजस्य पुस्तकं.	

**२१३. पवनविजय मल्हारदासुकृत**

व० क० १२९ अरा १२

ओव्या लिखित

प्रति १ ली प्रसंग १-४ पाने १-११, ग्रंथ २३९

माहिती—पान ११ ह्यणेमल्हारदासु ॥ ×× ॥ ४७ ॥  
हें पार्वतीने अभ्यासिले ॥ श्रीशंभूने उपदेशिले ॥  
सिद्धखूणबीजसांगीतले ॥ गुरुगोरखनाथे ॥ मुखपत्रांवर  
“तुळजाराजस्येदं” असे आहे.

**२१४. पवनविजय मल्हारदासुकृत**

व० क० १२६ अरा १२

ओव्या लिखित

प्रति २री—प्रसंग १-४ पाने १-२३

ग्रंथ २३९

माहिती :—पान २३-ह्यणे मल्हारदासु ॥ ×× ॥ २१३॥

इ० गुरु गोरखनाथ ॥ २१४ ॥

**२१५. पिंडब्रह्मांडज्ञान आविनाशदत्तात्रेयकृत**

व० क० ३१ अरा २

ओव्या लिखित

पाने १-६ ग्रंथ ४१

**२१६. पूर्णामृतकरषोडशकला मेरुस्वामीकृत**

व० क० २०२ अरा ३१

ओव्या लिखित

पाने १-४४ ग्रंथ ३००

माहिती—कलेचा विभाग आहे पण ते दाखविण्याचे अंक नाहीत. यांत प्रपंचाची उभारणी व संहारणी. आत्म-स्वरूपज्ञानादि वर्णन आहे.

**२१७. पूर्वारंभ रामदासस्वामीकृत**

व० क० २०१ अरा ३६

ओव्या लिखित

प्रति १ ली पाने १-५, ग्रंथ ६९.

माहिती:—शक १७४२ विक्रम सं० अधिक ज्येष्ठशु० २ स्थिरवारी ग्रंथ संपूर्ण ( लेखन ).

**२१८. पूर्वारंभ रामदासस्वामीकृत**

व० क० २९२ अरा ३६

ओव्या लिखित

प्रति २ री पाने १-६ ग्रंथ ६९.

**२१९. पूर्वारंभ रामदासस्वामीकृत**

व० क० २९३ अरा ३६

ओव्या लिखित

प्रति ३ री पाने १-९, ग्रंथ ६९

## वेदांत.

### २२०. पूर्वारंभ

व० क्र० २९४

ओव्या

प्रति ४ थी

माहितीः—रंगोत पाने.

### रामदासस्वामीकृत

अरा ३६

लिखित

पाने १-७ ग्रंथ ६३

### २२१. पूर्वारंभ

व० क्र० २९५

ओव्या

प्रति ५ वी

माहिती—रंगीतवाजूनी पाने.

### रामदासस्वामीकृत

अरा ३६

लिखित

पाने १-९ ग्रंथ ६५

### २२२. पूर्वारंभ

व० क्र० २९६

ओव्या

प्रति ६ वी

### रामदासस्वामीकृत

अरा ३६.

लिखित

पाने १-६ ग्रंथ ६५

### २२३. पूर्वारंभ

व० क्र० २९७

ओव्या

प्रति ७ वी

### रामदासस्वामीकृत

अरा ३६

लिखित

पाने १-९ ग्रंथ ६५

THE KUPPLISWAMI SASTRI  
REPRINTED IN T69 UTF  
MADRAS, 1954

वेदांत.

मुतोजी (मोतोजी-

२२४. प्रकाशदीप ब्रह्मनिमुतोजी-ब्राह्मणमुतोजी) कृत

व० क० १६९

अरा २४

ओव्या

लिखित

उत्तम प्रति १ री-प्रकरणे १-३

पाने १-९४

ग्रंथ ३७९

माहिती- १. स्वरूप, २. म्यूलिंगदेहनिरसन, ३. कारण-  
देहनिरसन, ४. महाकारणनिरसन, ५. तत्पदनिरसन.  
पाने ९६-९४ सदाशिव मोहिते यांचे पुत्र केशवरावराम-  
स्वामी मोहिते यांचे पुस्तक-शालिवाहन शक १७४९  
मुभानुसंवत्सर फालगुनशुद्ध १४ गोविंदगव सूर्यवंशी  
लेखन संपूर्णकर्ते ॥

२२५. प्रकाशदीप

मुतोजी

व० क० १७०

अरा २४

ओव्या

लिखित

प्रति २ री- प्रकरण १-५

पाने १-३९, ग्रंथ ३७०

२२६. प्रकाशदीप

मुतोजी

व० क० १७१

अरा २४

ओव्या

लिखित

प्रति ३ री प्रकरण १-६

पाने १-३७ ग्रंथ ३७०

## वेदांत.

<b>२२७. प्रकाशदीप</b>	<b>मुतोजी</b>
व० क० १७२	अरा २४
ओव्या	लिखित
प्रति ४ थी प्रकरण १-६ अपूर्त पाने १-३२ ग्रंथ ३९४	
माहिती :—वरील व क्रमांक १६९ च्या प्रकरण ब्याजांत २-याप्रकरणाचे, या पोर्थींत स्थूलदेह निरसन व र्धिगदेह निरसन असे दौन भागझाल्याने यांत ६ प्रकरणे आहेत.	
<b>२२८. प्रकाशदीप</b>	<b>मोतोजी</b>
व० क० १७३	अरा २४
ओव्या	लिखित
प्रति ९ वी प्रकरण १-९	पाने १-३९ ग्रंथ ३७०
<b>२२९. प्रकाशदीप</b>	<b>मोतोजी</b>
व० क० १७४	अरा २४
ओव्या	लिखित
प्रति ६ वी प्रकरण १-९	पाने १-४६ ग्रंथ ३७०
<b>२३०. प्रकाशदीप</b>	<b>मोतोजी</b>
व० क० १७५	अरा २४
ओव्या	लिखित
प्रति ७ वी प्रकरण १-६	पाने १-२२
ग्रंथ ३७०	

**माहिती:**—प्रसंग ६ स व० क्रमांक १७२ पहा. या प्रतीत  
कविचिं नांव ब्राह्मण मुतोजी यांतील “मुतोजी”  
खोडून मृत्युंजय असे बाजूस लिहिले आहे.  
**लेखक:**—नागोजी पंताचे पुत्र शामराव लेखक. समाजिक  
वृष संवत्सर फालगण वद्य प्रतिपदा गुरुवार.

## २३१. प्रणवविवरण ब्रह्मानन्दकृत

व० क० ११९ अरा ११९

ओऽया लिखित

पाँच १०९, ग्रंथ ६९

## २३२. प्रबोधसुधाकरटीका जयरामकृत

व० क्र० ९१ अरा ९

ओव्या लिखित

प्रति १ ली प्रकरण १-२३

पाने १-४९ ग्रंथ ३००

माहिती :—मल गंथ श्रीशंकराचार्यकृत—

## २३३. प्रबोधसुधाकरटीका जयरामकृत

व० क्र० ९२

ओव्या लिखित

प्रति २ रो प्रकरण १-१९

पाने १-४६ ग्रंथ ३००

वंदात.

२३४. प्रयत्नप्रालङ्घ

रामदासस्वार्मीकृत

व० क० २८१

अरा ३६

ओव्या

लिखित

पाने १-७

ग्रंथ ७६

२३५. प्रवृत्तिनिवृत्तिसंवाद }  
मनचारित्र } }

श्रीपतिदासकृत

व० क० ३६१

अरा ९०

ओव्या

लिखित

(मनचारित्र) प्रति २ ली-प्रसंग १-७

पाने १-७८

ग्रंथ ६२८

माहिती-पान ७८ एसीहे पवित्रकथा ॥ भावेंबोलिलोंमी  
आता ॥ त प्राति पावो गोपिनाथा ॥ श्रीपतिदासुहणत  
असे ॥ ६३ ॥

२३६. प्रवृत्तिनिवृत्तिसंवाद

श्रीपतिदासकृत

व० क० ३६२

अरा ९०

ओव्या

लिखित

(=मनचारित्र) प्रति २ री प्रसंग १-७

पाने ९६

ग्रंथ ७७३

**२३७. प्रवृत्तिनिवृत्तिसंवाद श्रीपतिदासकृत**

व० क० ३६३ अरा ९०

ओव्या लिखित

(मनचरित्र) प्रति ३ री प्रसंग १-७

पाने १-६३ ग्रंथ ६७७

माहिती—पुस्तक थोडे जीणी आहे.

**२३८. प्रवृत्तिनिवृत्तिसंवाद श्रीपतिदासकृत**

व० क० ३६४ अरा ९०

ओव्या लिखित

(मनचरित्र) प्रति ३ थी प्रसंग १-६

पाने ९७ ग्रंथ ६२८

**२३९. प्रवृत्तिनिवृत्तिसंवाद श्रीपतिदासकृत**

व० क० ३६५ अरा ९०

ओव्या लिखित

(मनचरित्र)-प्रति ५ वी प्रसंग १-७

पाने १-४० ग्रंथ ७२२

**२४०. प्रवृत्तिनिवृत्तिसंवाद श्रीपतिदासकृत**

(मनचरित्र)

व० क० ३६६ अरा ९०

ओव्या लिखित

(मनचरित्र)-प्रति ६ वी प्रसंग १-७ :

पाने १-७९ ग्रंथ ६२८

२४१. प्रवृत्तिनिवृत्तिसंवाद	श्रीपतिदासकृत
व० क० ३६७	अरा ९०
ओव्या	लिखित
मनचरित्र-प्रति ७ वी प्रसंग १-७	
पाने १-७९	ग्रंथ ६२८
२४२. प्रवृत्तिनिवृत्तिसंवाद	श्रीपतिदासकृत
व० क० ३६८	अरा ९०
ओव्या	लिखित
मनचरित्र-प्रति ८ वी प्रसंग १-६	
पाने ४३	ग्रंथ ६७७
२४३. प्राणसांख्यी	ज्ञानदेवकृत
व० क० ४०४	अरा ९४
ओव्या	लिखित
पाने १-४	ग्रंथ ११२
माहिती-निवृत्ति ज्ञानदेव संवादात्मक अध्यात्म. पान-१ ×× हे श्रीगुरुनिवृत्ति सांगती तैसा ×    ४    पान ४ × आतां ह्येऽज्ञानदेव ×    ८०    ×× तंव ज्ञान- देव ह्येऽप्य ९४ ××    ॐ तत्सदिति योगवासिष्ठ रामसंवादे प्राणसांख्यी प्रावरणनाम नवमोऽध्यायः    ईश्वरसंवत्सरकार्तिक मासे चंद्राऊरग्रामेश्यामनी	

गोपाळरायें लिखित ग्रंथ समाप्त ॥

-पुस्तक जीर्ण आहे.

**२४४. फुटयोग रामदासस्वामीकृत**

व० क० २६१ अरा ३९

श्लोक लिखित

प्रति १ वी समाप्त १-९ पाने १-१४

ग्रंथ ७८

**२४५. फुटयोग रामदासस्वामीकृत**

व० क० २६२ अरा ३९

श्लोक लिखित

प्रति २ री समाप्त १-९ पाने १-१४ ग्रंथ ७८

**२४६. फुटयोग रामदासकृत**

व० क० २६३ अरा ३९

श्लोक लिखित

समाप्त १ ला पाने १-३ ग्रंथ ४३

माहिती—यांतच चतुष्ट योगहीं आहे.

**२४७. वंधनिरूपण रामदासस्वामीकृत**

व० क० ३१९ अरा ३६

ओव्या लिखित

समाप्त १ पाने १-२ ग्रंथ २३

## वेदांत.

**२४८. बहुविधगोसावी**      **रामदासस्वामीकृत**

व० क० २९८	अरा ३६
ओव्या	लिखित
प्रति १ ली	पांने १-८ ग्रंथ ७०

**२४९. बहुविधगोसावी**      **रामदासस्वामीकृत**

व० क० २९९	अरा ३६
ओव्या	लिखित
प्रति २ री	पांने १-३ ग्रंथ ७०
माहिती—मुख्यपत्रावर ५५ “इस पुस्तकं तु छनाराजस्य”	
असें आहे.	

**२५०. बहुविधगोसावी**      **रामदासस्वामीकृत**

व० क० ३००	अरा ३६
ओव्या	लिखित
प्रति ३ री	पांने १-१२ ग्रंथ ७०

**२५१. बहुविधगोसावी**      **रामदासस्वामीकृत**

व० क० ३०१	अरा ३६
ओव्या	लिखित
प्रति ४ थी	पांने १-१२ ग्रंथ ७०

## वेदांत.

<b>२५२. बहुविधगोसाची</b>	<b>रामदासस्वामीकृत</b>
व० क० ३०२	अरा ३६
ओळ्या	लिखित
प्रति ९ वी	पांच १-६ ग्रंथ ७०
<b>२५३. ब्रह्मसंविती</b>	<b>मेरुस्वामीकृत</b>
व० क० २११	अरा ३२
ओळ्या	लिखित
प्रति १ ली, अध्याय १-९ पांचे १-१२६ ग्रंथ ३२०० माहेती—अध्याय १—प्रारंभी श्रीअनंत सद्गुरुचेत्तवनपर संस्कृत श्लोक आहेत. नंतरगीतामाहात्म्यादि. अध्याय समाप्ति— इति ब्रह्मसंविती ॥ अपरोक्षब्रह्मज्ञनिधि भगवद्वौता अर्थविति ॥ मुमेस्टीका ॥ अध्याय ४ था अपूर्ते.	
<b>२५४. ब्रह्मसंविती</b>	<b>मेरुस्वामीकृत</b>
व० क० २१२	अरा ३२
ओळ्या	लिखित
प्रति २ री अध्याय १ ला	पांच १-१७ ग्रंथ ४००
<b>२५५. ब्रह्मसंविती</b>	<b>मेरुस्वामीकृत</b>
व० क० २१३	अरा ३२
ओळ्या	लिखित
प्रति ३ री अध्याय १ ला	
पांच १-१६	ग्रंथ ९६०

**२५६. ब्रह्मांडाचेविवरण ब्रह्मानंदकृत**

व० क० ११४ अरा ११

ओऽया लिखित

पाने १-३ ग्रंथ १७

माहिती-पान ३, सहजानंदाचाचाळ ॥ ब्रह्मानंदवेलहाळ

॥ ×× ॥ २७ ॥

**२५७. भक्तराजग्रंथ अनाम**

व० क० १० अरा १

ओऽया लिखित

पाने १-१४ ग्रंथ ३००

**२५८. भगवद्गीता अनंतमौनिकृत**

व० क० २९ अरा १

ओऽया लिखित .

अध्याय ४ था पाने १-२४ ग्रंथ ८४०

**२५९. भगवद्गीता माधवकृत**

व० क० १२९ अरा १३

ओऽया लिखित

प्रति १ लो. (भारत-भीष्मपर्व) अध्याय १-१८

पाने ३७० ग्रंथ ३०६१

**२६०. भगवद्गीता माधवकृत**

व० क० १२० अरा १३

ओव्या लिखित

प्रति २ री (भारत-भोष्मपर्व) अ० १-१८

पाने १-७९ ग्रंथ ३६१८

**२६१. भगवद्गीता माधवकृत**

व० क० १३१ व १३३ अरा ४४

ओव्या लिखित

प्रति ३ री (भा-भी) अध्याय १-२, ४-७

पाने १९९ ग्रंथ १६६०

अध्याय ६, ८, १०, ११, १६

पाने ८९ ग्रंथ ७७०

२४३०

**२६२. भगवद्गीता } समश्लोकी टीका } वामन (पार्थसारथी)**

व० क० ३४३ अरा ४४

श्लोक लिखित

अध्याय १-१८ पाने १९१ ग्रंथ १५००

माहिती—वरचीखालची पाने रंगीत वेलदारीची.

चित्रे—मुखपत्रावर रथारुढ रंगीतकृष्णाजुनाचे सुंदर-

चित्र आहे.

## वेदांत.

श्लोक व बग्राज-मुखपत्रांच्या मार्ग मूळ श्लोक संख्या ७०० स  
बग्राज आहे. वृत्तग्राहना १, दुर्घेधनाचे ९,  
संजयाचे ३२. अजुनाचे ८४, श्रीकृष्णभगवानाचे  
९७४=७००

समाप्ति-इति टीका समलेकी अध्याया प्रथमावरी ॥  
श्रीपाठ्यसारथी कर्त्ताजो वामन मनोरथी ॥

काठ-अध्याय १८ पान २० शक १७२९ प्रभवसंवत्सर  
मार्गशीर्ष शुद्ध एकादशी गुरुवारी समश्लोक गीतेचकृत  
वामने ॥ नागोजीमोहिते यांचे अणुने लिहिले तसें ॥ २ ॥

<b>२६३. भगवद्ग्राता टीका</b>	<b>अनाम</b>
व० क्र० ३६	अरा १
ओव्या	लिखित
अध्याय १६-१७	पाने ११ ग्रंथ १०७
<b>२६४. भगवद्ग्रीता</b>	<b>नागनाथशिष्य</b>
<b>टीका</b>	<b>(पाटककान्हो)</b>
व० क्र० १११	अरा ११
ओव्या	लिखित
पाने १-१६	ग्रंथ ९०
<b>२६५. भगवद्ग्रीता } (बालबोधिनीटीका)</b>	<b>अच्युताश्रमकृत</b>
व० क्र० २४	अरा २
ओव्या	लिखित
अध्याय १-१८	पाने १-२२२ ग्रंथ १४४४

## वेदांत.

२६६. भगवद्गीताभाषांतर	वेंकटभट्ट
व० क० ३७०	अरा ४७
ओऽय	लिखित
अध्याय १-१० स ( अ० ६ वा नाही )	
पाने १२३	ग्रंथ १८४९
मार्हिता—अध्याय १ पान १७ श्रीनरसिंहभट्टात्मग वेंकटभट्टेन नितविन्यै साक्ष्यै इयं गीता पठनार्थ लिखिता.	
मुख्यपत्रावर-भगवद्गीता भाष्य महाराष्ट्र अर्थ लेखराग ही कछलापाहिजे यास्तव लिहून ठेविले—	
२६७. भगवद्गीतासार	ज्ञानदेवकृत
व० क० ४३३	अरा ९६
ओऽय	लिखित
प्रति १ ली अध्याय १-१८ पाने ६८ ग्रंथ ३०३	
मार्हिता—अध्याय १८ पान ३५× ज्ञानदेव ह्यणे गीता— सार ॥ याचा जाणावा भेदाकार ×× ॥ १८ ॥	
२६८. भगवद्गीतासार	ज्ञानदेवकृत
व० क० ४३४	अरा ९६
ओऽय	लिखित
प्रति २ री अध्याय १-१८	पाने ६२ ग्रंथ ३०३
दशावतारादिकांची रंगीत चित्रे आहेत.	

२६९. भगवद्गीतासार		ज्ञानदेवकृत
व० क्र० ४३९		अरा १६
ओव्या		लिखित
प्रति ३ री अध्याय १-१८		पाँच १-४७ ग्रंथ ३९६
२७०. भगवद्गीतासार		ज्ञानदेवकृत
व० क्र० ४३६		अरा १६
ओव्या		लिखित
प्रति ४ थी अध्याय १-१८		पाँच ४८ ग्रंथ ३९५
माहिती-अ० १८ वा अपूर्वे ओ० १-१२ नाहीत.		
२७१. भगवद्गीतासार		ज्ञानदेवकृत
व० क्र० ४३७		अरा १६
ओव्या		लिखित
प्रते ९ वी-अध्याय १-१८		पाँच १-३९ ग्रंथ ३९६
२७२. भगवद्गीतासार		ज्ञानदेवकृत
व० क्र० ४३८		अरा १६
ओव्या		लिखित
प्रति ६ वी अध्याय १-१८		पाँच ९३ ग्रंथ ३९६
२७३. भगवद्गीतासार		ज्ञानदेवकृत
व० क्र० ४३९		अरा १६
ओव्या		लिखित

प्रति ७ वी अध्याय १-१८	पाने १४ ग्रंथ ३९६
<b>२७४. भगवद्गीतासार</b>	<b>ज्ञानदेवकृत</b>
व० क्र० ४४०	अरा १६
ओव्या	लिखित
प्रति ८ वी अध्याय १-१८	पाने ३४ ग्रंथ ३९६
<b>२७५. भगवद्गीतासार</b>	<b>ज्ञानदेवकृत</b>
व० क्र० ४४१	अरा १६
ओव्या	लिखित
प्रति ९ वी अध्याय १-१९	पाने ३१ ग्रंथ ३९६
<b>२७६. भगवद्गीतासार</b>	<b>ज्ञानदेवकृत</b>
व० क्र० ४४२	अरा १६
ओव्या	
प्रति १० वी	पाने १-२० ग्रंथ ३९६
<b>२७७. भगवद्गीतासार</b>	<b>ज्ञानदेवकृत</b>
व० क्र० ४४३	अरा १६
ओव्या	लिखित
प्रति ११ वी अध्याय १-१८	पाने १-३७ ग्रंथ ३९६
<b>२७८. भगवद्गीतासार</b>	<b>ज्ञानदेवकृत</b>
व० क्र० ४४४	अरा १६
ओव्या	लिखित
प्रति १२ वी अध्याय १-१३ अपूर्व पाने १-२७	ग्रंथ ३९६

२७०. भीमोपदेश

मेरुस्वामी  
(मेरुअनंत) कृत.

व० क० १९४

अग २६

ओऽन्या

लिखित

प्रति १ ली उत्तम--

पाँच २८६

मूर्य ?—१२ म कला १३४ ग्रंथ ८००

माहिती :—

१. भीमस्तवन.	७. मन्त्रिरहस्य.
सीतेनावाच.	राममंडाषण.
२. सीतारामस्तवन	८. सद्गुरुस्तवन.
	मंकल्पशास्त्रन.
३. मंशयनिरसन.	९. अतःपूजा.
अनुभवप्रकाश	परात्परपुरुषधोषन
४. स्वचोधाच्छिवृद्धि.	१०. अपरोक्षज्ञान.
	मदमद्वृत्तिशोधन.
५. चित्पदव्याख्यान	११. नित्यानुवधान.
निजात्मबाध,	मंत्रमात्रमात्मन
६. निर्विकल्पमार्थि.	१२. जगदानशयाग
तत्त्वमासिव्यास्या	नदांष ममय कृपाणि,

चित्रे—मुखपत्रावर श्रीसीताराम मारुति कवि हरि अंतरिक्ष  
इत्यादि व वसिष्ठ बाल्मीकीदि देवता कर्पीची मुंदर चित्रे  
आहेत.

प्रत्येक सूर्यावर व खाली सुंदरवेलांटी चित्रे आहेत.

गुरु—मेरुस्वामीचे गुरु अनंतमानी यांचे वर्णन पदोपदी  
आहे.

इतरचयाम पान २५ सूय १२ या सदाशिवराव मोहिते  
यांचे पृत्र केशवगव रामस्वामी मोहिते यांचे हे पत्रक.  
शके १७४३ त्रिपुत्री पृष्ठव्य २ मोमतासरी ग्रंथ लेखन  
संपूणे.

२८०. भीमोपदेश

मेस्त्वामीकृत

व० क० १०६

अरा २७

ओव्या

लिखित

प्रति २ री उत्तम

पाने ४००

सूर्य १-१२ स कला १४४ ग्रंथ ८०००

माहिती—पान ४०-×× शावीरि नामसंवत्सर फालगुण  
शुद्धद्वितीयाशनिवारी श्रीमहारुगोविंदवाळम्बामिचे कृपे  
ग्रंथ लेखन संपूण जाहल.

२८१. भीमोपदेश

मेस्त्वामीकृत

व० क० १०६

अरा २८

ओव्या

लिखित

प्रति ३ री

पाने ३४३

सूर्य १-१२ स कला १४४ ग्रंथ ८०००

२८२. भीमोपदेश

मेस्त्वामीकृत

व० क० १०७

अरा २८

ओव्या

लिखित

प्रति अपूर्ति सूर्य ३ रा कला १०३ पाने ८ ग्रंथ ११२

## २८३. मतिरथाकर मुनिदिवाकरकृत

व० क० १७६	अरा २४
सं०शो० ओव्या	लिखित
पाने १-३८	ग्रंथ ८८०
माहिती-यान १ लें श्रीकृष्ण दत्तात्रेय यांच्या नमना नंवर ×× ॥ आतां नम् प्रथम आचार्या ॥ नागार्जुना दिकां मुनिवर्या ×× ॥ ४ ॥	
यान ३७-×× ॥ नांगद्विषय पूरारी जवळिका ॥ देव योगं परम मार्ग जोडलानिका ॥ तेणवरे मतिप्रबंध ग्रंथिका ॥ ह्येनमुनिदिवाकरु ॥ ४९ ॥	

## २८४. मनीषापञ्चकदीपिका शिवरामकृत

व० क० ३९२	अरा ४९
श्लोक	लिखित
प्रति १ री	पाने १-४ ग्रंथ २२
माहिती-आचार्य बोधु निजबोधु पञ्चका ॥ हे दाविलीश्लोक रुपेंचि दीपिका ॥ जे या प्रभेन स्वरूपा विचारिनी ॥ भेटे तयाळा शिवराम सांप्रती ॥ १० ॥	

## २८५. मनीषापञ्चकदीपिका शिवरामकृत

व० क० ३९३	अरा ४९
श्लोक	लिखित
प्रति २ री	पाने १-४ ग्रंथ ४०

माहिती—वरील प्रमाणे माहिती चंपकारण्यवास श्रोराज-  
गोपालमन्त्रिधौं लिखितं ॥ केकद्युमय्यात्मजस्यकरेत्वः

**२८६. मनीषापञ्चकदीपिका शिवरामकृत**

व० क० ३३४ अरा ४९

श्लोक लिखित

प्रति ३ री पाने १-४ ग्रंथ २२

माहिती—वरील श्लो० १० वा पहा.

**२८७. मनीषापञ्चकदीपिका शिवरामकृत**

व० क० ३९९ अरा ४६

श्लोक लिखित

प्रति ४ थी पाने १-९ ग्रंथ ४०

माहिती—श्रीशंकराच्चमूल सं० श्लोक व वरील श्लो० १०

वा हीं आहेत.

**२८८. मनीषापञ्चकदीपिका शिवरामकृत**

व० क० ३९६ अरा ४९

श्लोक लिखित

प्रति ५ वी पाने १-४, ग्रंथ ४०

माहिती—वरीलप्रमाणे सं० श्लो० व श्लो० १० हीं आहेत.

**२८९. महावाक्यविवरण अनाम**

व० क० २ अरा १

गद्य लिखित

पाने १-१० ग्रंथ १००

## २००. महावाक्यविवरण अनाम

व० क० ३ अरा ?

गद्य लिखित

पाने १-८ ग्रंथ १००

माहिती—श्रीशंकराचे मूळ सम्कृतासह.

## २०१. महावाक्यविवरण अनंतमौनिष्ठत

व० क० २६ अरा २

गद्य लिखित

पाने १-७ ग्रंथ ७९

## २०२. महावाक्यविवरण गुरुदासलृत

व० क० ७६ अरा ८

ओऽया ल्लोक लिखित

पाने १-१४ ग्रंथ ३२०

माहिती—लेखक इयामगोपाळ मात्र शुक्र ८ समाप्त.

मूळ संस्कृतल्लोक ही आहेत.

## २०३. महावाक्यविवेक राघवकृत

व० क० २२३ अरा ३३

ओऽया लिखित

पाने १-२ ग्रंथ २४

माहिती—व० क० २२३ प्रायः विद्यारण्यस्नामी

च्या संस्कृत ग्रंथाची टीका आहे.

२०४. मानपंचक

रामदासकृत

व० क० २६९

अरा ३९

छोक

लिखित

प्रति १ ली पंचक १-९ पाने १-१६ ग्रंथ १३०

माहिती-रंगीतबाजूची पाने.

१. रामराज्य उपासना प० १ वे

२. ज्ञाननिरूपण प० २ वे

३. निर्मलनिरूपण प० ३ वे

४. सत्त्वसत्त्वनिरूपण प० ४ वे

५. प्रश्नोधनिरूपण प० ५ वे.

२०५. मानपंचक

रामदासस्वामीकृत

व० क० २७०

अरा ३९

छोक

लिखित

प्रति २ री मान १-९ पाने १-१३ ग्रंथ १४०

२०६. मानपंचक

रामदासस्वामीकृत

व० क० २७१

अरा ३९

छोक

लिखित

प्रति ३ री समाप्त १-९ पाने १-२३ ग्रंथ १४०

२९७. मानपञ्चकं

रामदासस्वामीकृत

व० क० २७२

अरा ३१

श्लोक

लिखित

प्रति ४ थी मान १-५

पाने १-१० ग्रंथ १४०

माहिती-पाने पिवळयारंगाची.

२९८. मानपञ्चक

रामदासस्वामीकृत

व० क० २७३

अरा ३१

श्लोक

लिखित

प्रति ९ वी मान १-५

पाने १-१९, ग्रंथ १४०

२९९. मानसपूजा

रामदासस्वामीकृत

व० क० २९८

अरा ३५

ओव्या

लिखित

प्रति १ ली समास (प्रकरण) १-१३

पाने १-२६

ग्रंथ १७०

३००. मानसपूजा

रामदासस्वामीकृत

व० क० २९९

अरा ३५

ओव्या

लिखित

प्रति २ री

समास १-१३

पाने १-२७

ग्रंथ १७०

३०१. मानसपूजा

व० क० २६०

ओव्या

प्रति ३ री समाप्त १-१३

पाने १-१९,

रामदासस्वामीकृत

अरा ३९

लिखित

३०२. मानसोळास

व० क० १४६

ओव्या

भाग १, भाग २ अपूर्व

माहिती—पान २, × × संतोषावया—तुळनेद्रसद्वैध—

माधवसुत (रामा-  
पंडित, रामबुध) कृत

अरा १९

लिखित

पाने ६ ग्रंथ ७९

३०३. मीपणाचासमाप्त

रामदासस्वामीकृत

व० क० २८२

ओव्या

प्रति १ ली.

माहिती—रंगीत वाजूची पाने. पान ९—या पोथीचे  
नामाभिधान ॥ मी तूपणाचे दर्शन ॥ समथाचे मुख-  
वचन ॥ × × ॥ १९ ॥

अरा ३६

लिखित

पाने १-९, ग्रंथ ६४

३०४. मीपणाचासमाप्त

रामदासस्वामी कृत

व० क० २८३

ओव्या

प्रति २ री

अरा ३६

लिखित

पाने १-१० ग्रंथ ६४

## वेदांत.

<b>३०५. मीपणाचासमास</b>	<b>रामदासस्वामीकृत</b>
व० क० २८४	अरा ३६
ओव्या	लिखित
प्रति ३ री	पाँै १-०, ग्रंथ ६८
<b>३०६. मीपणाचासमास</b>	
व० क० २८९	अरा ३६
ओव्या	लिखित
प्रति ४ थी	पाँै १-६ ग्रंथ ६८
<b>३०७. मीपणाचासमास</b>	
व० क० २९६	अरा ३६
ओव्या	लिखित
प्रति ९ वी	पाँै १-६ ग्रंथ ६८
<b>३०८. मुख्यव्यनिमयण</b>	
व० क० २९८	अरा ३४
ओव्या	लिखित
पाँै १-११	ग्रंथ ८०
<b>३०९. मुद्राविलास</b>	
व० क० ६०	अरा ४
ओव्या	लिखित
प्रति १ ली	पाँै १-२३ ग्रंथ ११०

## वेदांत.

<b>३१०. मुद्राविलास</b>	<b>एकाजनार्दन कृत</b>
व० क्र० ४०	अरा ४
ओव्या	लिखित
प्रति २ री	पाँच १-२२ ग्रंथ १९०
<b>३११. मूलस्तंभ</b>	<b>दत्तात्रेय अवधृत कृत</b>
व० क्र० ०९	अरा १०
ओव्या	लिखित
प्रति १ ली अध्याय १-७	पाँच १-९४ ग्रंथ ९१०
<b>३१२. मूलस्तंभ</b>	<b>दत्तात्रेय अवधृत कृत</b>
व० क्र० १००	अरा १०
ओव्या	लिखित
प्रति २ री अध्याय १-७	पाँच १-४७ ग्रंथ ९१०
<b>३१३. मूलस्तंभ</b>	<b>दत्तात्रेय अवधृत कृत</b>
व० क्र० १०१	अरा १०
ओव्या	लिखित
प्रति ३ री अध्याय १-७ अपूर्ण	पाँच १-४१ ग्रंथ ९००
<b>३१४. मूलस्तंभ</b>	<b>दत्तात्रेय अवधृत कृत</b>
व० क्र० १०२	अरा १०
ओव्या	लिखित
प्रति ४ थी अध्याय १-७ अपूर्ण	पाँच २-४७ ग्रंथ ९००
माहिती- १ ले पान नाहीं.	

वेदांत.

३१५. मूलस्तंभ

दत्ताश्रेयअवधूतकृत

व० क० १०३

अरा १०

ओव्या

लिखित

प्रति ९ वी अध्याय । अपूर्व पाँच १-१२ ग्रंथ ११७

३१६. मूलस्तंभ

दत्ताश्रेयअवधूतकृत

व० क० १०४

अरा १०

ओव्या

लिखित

प्रति ६ वी अपूर्व अध्याय । पाँच १-८ ग्रंथ ३१७) ४९३  
 „ ७ „ १२ „ १३६)

३१७. मूलस्तंभ

दत्ताश्रेयअवधूतकृत

व० क० १०९

अरा १०

ओव्या

लिखित

प्रति ७ वी अपूर्व अध्याय १-७

पाँच १-३०

ग्रंथ ४९४

३१८. मूलस्तंभ

अवधूतदत्ताश्रेयकृत

व० क० ४६४

अरा १०

ओव्या

लिखित

प्रति ८ वी

अध्याय १-७

पाँच १-३७

ग्रंथ ५११

**वेदांत.** THE KUPPUSWAMI SASTRI  
RESEARCH INSTITUTE  
MADRAS-11

माहिती—इति श्रीभूलस्तंम ॥ इश्वर पार्वती संबादे ॥

दत्तात्रेय अवधूतानुवादे सप्तमोऽध्यायः ॥ भास्कर क्षंत्रे  
कावेरीतीरी ॥ पार्वती सहित त्रिपुरारी ॥ त्याचे चरण  
सञ्जिध मृलस्तंभ हस्ताक्षरी ॥ मळारिखंडाजी नामदेव  
लिहिलास ॥

**३१९. सूलस्तंभ** अवधूतदत्तात्रेयकृत

व० क० ४६९ अरा १०

ओव्या लिखित

प्रति ९ वा अध्याय १-७ पाने १-२४ ग्रंथ ३१९

**३२०. मोक्षवर्मद्वितीयसहस्र** केशवकृत

व० क० ८९ अरा ७

श्लोक लिखित

ग्रन्थक १-२ अपूर्व

पाने १-३४ ग्रंथ २२१

माहिती—पान २९ हे मोक्षवर्मकल्ले कवि केशवासी

श्लोक १४९ ॥

**३२१. योगराजतिलक** अमृतानंदुकृत

व० क० २७ अरा २

ओव्या लिखित

पाने १-३३ ग्रंथ २२७

३२२. योगवासिष्ठ	अनाम
व० क० ७ अ	अरा १
ओव्या	लिखित
प्रमंग १ अपूर्व	पाने १-८ ग्रंथ ३४०
३२३. योगवासिष्ठ	अनाम
व० क० १७	अरा १
ओव्या	लिखित
पाने १-२६	ग्रंथ २०९
३२४. योगवासिष्ठ (भावार्थ रा०)	एकाजनादनकृत
व० क० ५२	अरा ४
ओव्या	लिखित
अपूर्व	पाने १-४५ ग्रंथ ४५०
३२५. योगवासिष्ठ	माधवकृत
व० क० १३३	अरा १४
ओव्या	लिखित
प्रति १ ली उत्तम	पाने ४५०
प्रकरणे १-८ सर्ग १३६	ग्रंथ १९९००
माहितो-१. वैराग्य प्रकरण	१. मुषुक्ष प्रकरण
२. निर्वाण प्रकरण	२. उपशम प्रकरण
३. उत्पत्ति प्रकरण	३. निर्वाण प्रकरण
४. स्थिति प्रकरण	४. अन्यनिर्वाणप्रकरण

एकून योग वसिष्ठ प्रकरणे ८ सर्ग १२६, ओऽया  
 १२,३३९ पाने ४९० वसिष्ठ व रामलक्ष्मण  
 आणि भरद्वाज व वाल्मीक हीं सुंदर चित्रे मुख  
 पत्रावर आहत—इतर प्रकरणांवर वेलदारीं मुखपत्रे  
 व प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी त्याची अनुक्रमणि-  
 का दिली आहे—

**३२६. योगवासिष्ठ माधवकृत**

व० क० १३४ अरा १९

ओऽया लिखित

प्रति २ री प्रकरणे १-८ पाने ३७९

सर्ग १२६ अंथ १९,३७८

**३२७. योगवासिष्ठ माधवकृत**

व० क० १३९ अरा १६

ओऽया लिखित

प्रति ३ री प्रकरण १-८ पाने ६४७

सर्ग १२६ अंथ १९,६९०

**३२८. योगवासिष्ठ माधवकृत**

व० क० १३६ अरा १७

ओऽया लिखित

प्रति ४ थी प्रकरण १-८ पाने ७१६

सर्ग १२६ अंथ १९,६९०

माहिती—प्रकरण न्याज वरील प्रमाणे.

**३२०. योगवासिष्ठ माधवकृत**

व० क० १३७ अरा १७

ओव्या लिखित

मुमुक्षु प्रकरण ९ व० पाने १—१७

सर्ग १—४ ग्रंथ ४००

**३३०. योगवासिष्ठ सारटीका माधवदास**

(लघुवासिष्ठटीका) (नारायणकिंकर) कृत

व० क० १५८ अरा १८

ओव्या लिखित

प्रकरणे ?—?०

पाने १२० ग्रंथ २४२२

माहिती—?। वैराग्यप्रकरण ६। आत्मप्रकरण.

विषय— २। जगन्मथ्या ७। शुद्धबह्यनिरुद्धण.

३। मुक्ति ८। आत्मदर्शन.

४। मनोलय ९। चिद्रूपनिरूपण.

५। वासनोपशम १०। ब्रह्मप्राप्ति.

कवि—प्र० ९ पान १४ नारायणकिंकर माधवदासु

॥ xx ॥ २२८ ॥

काल—प्र० १० पान १९ शाल० शक पंधराशत

आगळी चतुर्दशी ( १९१४ ) नंदन० आश्विनकृष्ण

८/९ बुधवारी ॥ लघुवासिष्ठाचीटीका समाप्त ॥

स्थल-वराडेशी पंचग्रामी असतां हे झाले ॥ ६६-६९ ॥

गाधवदास नारायणाचा ॥ जो मुळीचे नि कृष्ण नाभे  
साचा ॥ × २७? ॥

गुरु—प्रकरण १ पाने २-३ सहस्रनारायणा ॥ प्रति  
केली विज्ञापना ?३ × ५ ॥ हे लघुवासिष्ठ टीका ॥ २६

३३?. योगवासिष्ठसार माधवदास  
(लघुवासिष्ठ) (नारायणकिंकर)

व० क० १३० अरा १८

ओव्या लिखित

प्रति २ री प्रकरण १० व० पाने १-३३ ग्रंथ ३८०

माहिती—प्रकरण १० तील प्रमाणे ॥

३३२. योगवासिष्ठसार माधवदास  
(नारायणकिंकर)

व० क० १४० अरा १८

ओव्या लिखित

प्रति ३ री प्रकरण १० व० पाने १-२८

ग्रंथ ३८०

माहिती—ग्रंथ वरील व० क० १३८, १३९ प्रमाणेच  
आहे. परंतु माहिती कोणतीच विपेश नाही ॥ पान २८  
पार्थिव संवत्सर श्रावण वद्य ७ सौन्यवार्द्ध रासोजी  
भिकाजी हवालदार. सरकार वहिली महाल यांनी  
तालिक योगवासिष्ठाची श्रीरामार्पणकेली असे.

## ३३३. राजयोग

व० क० ३३६

श्लोक

प्रति १ ली उत्तम

माहितीः—पान ६—या राजयोग विभवा विभवा मनांत ॥

देतील ती वक्षतील मजवामनाते ॥ × × ॥ ३९

प्रतिलेखनः—सत्रावरील शक चारि णवासि होते ॥ कार्तिक  
रूप्ण प्रथमा वरिसर्वजित ॥ रामार्घ्य पुत्रक सदाशिव  
मोहित्याचे ॥ आनंदराव जगयाप मुलेखनाचे ॥ १ ॥

## वामनकृत

अरा ४४

लिखित

पाने १-६ ग्रंथ ७०

## ३३४. राजयोग

व० क० ३३७

श्लोक

प्रति २ री

## वामनकृत

अरा ४५

लिखित

पाने १-६ ग्रंथ ७०

## ३३५. रामसोहक्षा

व० क० १९८

ओव्या

प्रति १ ली रुद्र १-११ }  
स उछास १२१ }

## मेस्स्वार्माकृत

अरा २९

लिखित

पाने ९७२

ग्रंथ ११०९०

माहितीः—१ स्तवन.

२ प्रबोध.

३ अर्चन.

४ विरक्ति.

५ ज्ञान.

६. आराध्य

७. चित्स्वरूप

८. मायाआरोप

९. उपासना

१०. सप्ताधि

११. स्वरूप (गुरुध्यान).

गुरुपरंपरा श्रीसमर्थ रामदासस्वामी अनंतमोर्नी मेरुस्वामी.

रुद्र ११ उल्लास १० पाने ४८-५३ प्रत्येक उल्लासाची  
विषयानुक्रमणिका दिली आहे.

उल्लास ११ पान ९९ ओऱ्या ७७-१०० यांत प्रत्येकरुद्रां  
तील विषयानुक्रमणिका दिली आहे.

रुद्र १ उल्लास यांत श्रीसमर्थ चरित्रवर्णन आहे.

### ३३६. रामसोहळा

### मेरुस्वामीकृत

व० क० १९९

अरा ३०

ओऱ्या

लिखित

प्रति २ री उत्तम रुद्र २-११ } पाने १९८  
उल्लास ११० रुद्र १ ला नाहीं }

ग्रंथ ११००

माहिती:- ११० सर्वस्त्रदांच्या आदिमांत्य पानांवर सुंदर

चित्रे:-चित्रे आहेत आणि मुखपत्रावर श्रीरामपटाभिषेक  
व श्रीसमर्थ व मेरुस्वामी यांची सुंदर चित्रे आहेत.

इतरकाल:-—सदाशिवरायांचे बाठक केशवरामस्वामी  
यांचाहा ग्रंथ शक १७४९ सुगानु संवत्सरी लेखक  
कृष्णजीने पूर्ण केले (या सुंदर प्रतीचा पहिला रुद्र  
ही सचित्र लिहून भरती केली पाहिजे)

विषय-१. नाहीं

६. तारकउपासना

२. मायापरिहार

७. रामतत्वप्रगटण

३. गुरुस्तवन

८. स्वरूपदृष्टिव.अविद्यानिरसन

४. साक्षिस्वरूपनिर्णय

९. शश्युअख्यान

५. शमादिष्टक

१०. जीवन्मुक्ति व. समाधि

अभ्यास

११. स्वरूपध्यान.

## ३३७. रामसोहळा

व० क० ४००

ओव्या

प्रति ३ री अपूर्व

रुद्र ४ था उल्लास १-२१ पाने २९

रु० ५ वा उल्लास १-२१ पाने ३७ } ग्रंथ २३००

रु० ६ वा उल्लास १-२१ पाने ४४

## मेश्वामीकृत

अरा ३१

लिखित

## ३३८. रामसोहळा

व० क० २०१

ओव्या

रुद्र ४ था उ. ३ वा

## मेश्वामीकृत

अरा ३१

लिखित

पाने १-२१ ग्रंथ ७९

## ३३९. रामामृततरंग

माधवसुत

(रामापंडित) कृत

व० क० १४२

अरा १०

ओव्या

लिखित

प्रति १ ली उत्तम तरंग १-१९. पाने १३९

ग्रंथ १४००

माहिती— १. राघवस्तवन

८. महाकारणदेहविवरण

२. विहितकर्मप्रतिष्ठा

९. ब्रह्मांडचतुष्टयनि०

३. देहशोधन

१०. प्रपञ्चस्वरूपनि०

४. महावाक्यप्रशंसा

११. भक्तिनि०

५. सृष्टिक्रम

१२. महावाक्यनिरूपण

६. स्थूलदेहसृक्षमदेहविवरण

१३. आत्मनिष्ठक्रिया

७. कारणदेहविवरण

१४. स्वानंदप्राप्ति

१५. नामवैभववर्णन

चिव्रे—मुखपत्रावर श्रीकोङ्दडराम आणि रामापंडित यांची  
सुंदर चिव्रे आहेत.

इतरवृत्त—सदाशिवराव मोहिते यांचे पुत्र सत्यसंघाचे  
अनुग्रहीत कंशवरावरामस्वामी मोहिते यांचा ग्रंथ  
लेखन ?७४२ चिव्रभानुसं० वेशाख शु० ७ पुनर्वसुन०  
मंदवारी पुणी लेखक कृष्णाजीयोणप्या.

३४०. रामामृततरंग

माधवसुत

(रामापंडित) कृत

व० क्र० १४३

अरा १९

ओव्या

लिखित

प्रति २ रु

तरंग १-१९

पाने १६०

ग्रंथ १८००

माहिती—तरंग १९ चा बयाज वरील प्रमाणे शेक ?८४७  
क्रोधनसंवत्सर आश्विन शु० विजयदशमी भानुवारी  
अप्याजी कंशवहिंगणेकरज्यौतिषिकानें लिहिले.

३४१. रामामृततरंग

माधवसुत

(रामापंडित) कृत

व० क्र० १४३

अरा १९

ओव्या

लिखित

प्रति ३ रु तरंग १-१९.

पाने १४०

ग्रंथ १८००

माहिती—तरंग बयाज वरील प्रमाणे.

३४२. रामामृततरंग माधवसुत (रामबुध) कृत

व० क० १३४ अरा १९

ओव्या लिखित

तरंग ९ वा अपूर्वी. पांच १-१६

ग्रंथ १९३

३४३. लघुगीता (सप्तश्लोकीगीताटीका) अनाम

व० क० ४? अरा ?

ओव्या लिखित

प्रति १ ली पांच १-२६ ग्रंथ २३७

३४४. लघुगीताटीका एकाजनार्दन कृत

व० क० ४६२ अरा ?

ओव्या लिखित

प्रति २ री पांच १-२१ ग्रंथ २३७

माहिती-संस्कृत श्लोकास टीका सप्तश्लोकी भगवद्गीतेवर  
टीका सं३ श्लोक ९ टीका ओ० २३२ एकून ग्रंथ  
संख्या २४२ स मुख्यपत्रावर २३७ असे आहे.

×× आश्विन मास शुद्ध पक्षे त्रयोदशी भानुवारे रांद्रि  
नाम संवत्सरे लघुगीता टीका समाप्त.

श्रीरामार्पणमस्तु ॥ पुस्तक राणोजी नरासेंह याचे हस्ते  
लिहिले विमलापूरग्रामी- ××

३४५. लिखितपांसष्टी

व० क्र० ४१६

ओऽया

प्रति १ ली

३४६. लिखितपांसष्टी

व० क्र० ४१७

ओऽया

प्रति २ री उत्तम

३४७. लिखितपांसष्टी

व० क्र० ४१८

ओऽया

प्रति ३ री

३४८. लिखितपांसष्टी

व० क्र० ४१९

ओऽया

प्रति ४ थी

३४९. लिखितपांसष्टी

व० क्र० ४२०

ओऽया

प्रति ५ वी

ज्ञानदेवकृत

अरा ९४

लिखित

पाने १-८ ग्रंथ ६७

ज्ञानदेवकृत

अरा ९४

लिखित

पाने ६ ग्रंथ ६०

ज्ञानदेवकृत

अरा ९४

लिखित

पाने १-७ ग्रंथ ६७

ज्ञानदेवकृत

अरा ९४

लिखित

पाने १-६ ग्रंथ ६७

ज्ञानदेवकृत

अरा ९४

लिखित

पाने १-६ ग्रंथ ६६

## वेदांत.

**३५०. लिखितपांसष्टी**

**ज्ञानदेवकृत**

व० क० ४२१

अरा ६४

ओव्या

लिखित

प्रति ६ वी

पाने १-९ ग्रंथ ६७

**३५१. लिखितपांसष्टी**

**ज्ञानदेवकृत**

व० क० ४२२

अरा ४९

ओव्या

लिखित

प्रति ७ वी

पाने १-८, ग्रंथ ६७

**३५२. लेखणी**

**ज्ञानदेवकृत**

व० क० ४१९

अरा ९४

ओव्या

लिखित

पाने १-४

ग्रंथ ७०

माहिती—शक १७३० विभवसंवत्सरीं लिखित.

**३५६. वरदनागेश**

**गुरुदेव (नागेशशिष्य) कृत**

व० क० ७९

अरा ८

ओव्या

लिखित

प्रसंग १-११

पाने ११८ ग्रंथ २१३९

माहिती—प्रसंग १ पान १९-मी अज्ञान ॥ तू नागनाथु  
सर्वज्ञ । ह्यणवूनि केले निरूपण ॥ गुरु देवे ॥ १४० ॥

प्रसंग ११ पान ९ ऐसेंगुरुनागेशाचे वचन ॥ किंदे  
अज्ञान शिष्याचें ज्ञाने ॥ ×× ॥ १४६ ॥

३५४. वरदनागेश गुरुदेव (नागेशशिष्य) कृत

व० क० ७९	अरा ८
ओव्या	लिखित
प्रसंग ४ था	पाने १-११ ग्रंथ ५००

३५५. वाक्यसुधा अनाम

व० क० १८	अरा १
ओव्या	लिखित
पाने १-९०	ग्रंथ २९१९

३५६. वारतिथिनामादिवर्णन रत्नाकरकृत

व० क० २१६	अरा ३३
ओव्या	लिखित
पाने १-९	ग्रंथ ९७
माहिती—वार, तिथि, महिने, वर्ण इत्यादि ओव्यिच्या	
प्रारंभी घेवून बोधपरकाच्य चातुर्यांने रचिले आहे.	

३५७. विद्यानंद प्रकरण राघवकृत

व० क० २२२	अरा ३३-
ओव्या	लिखित
पाने १-४	ग्रंथ ४०

३५८. विवेकसिंधु मुकुंदराजकृत

व० क० १९९	अरा २०
ओव्या	लिखित

## वेदांत.

प्रति १ ली उत्तम	प्रकरण १-२६
पाने २०७	ग्रंथ २०६८
पूर्वार्ध-सृष्टिक्रम	पाने ९३
प्र० १-७	
१. स्वरूपसमावेश	५. तंपददेहलिंगदेहे
२. स्वानुभवटटीकरण	६. स्थूलदेह वं प्रणव
३. तत्त्वसृष्टिकथन	७. प्रकृतिपुरुष
४. ईश्वरतनुत्रय	
उत्तरार्ध-संहारक्रम	पाने ११४
प्र० ८-१९	
८. स्थूलदेहसाक्षी	१४. जीवपरमात्मैन्य
९. सूक्ष्मदेहसाक्षी	१९. भेदखंडण
१०. कारणदेहसाक्षी	१६. महाअद्वैतप्रतिपादन
११. महाकारणदेह	१७. सच्चिदानन्दविवरण
१२. पंचप्रकृत्य	२८. सहुरुपरंपरानि०
१३. मायाआनिर्वचनीय	

माहिती-चित्रे-मुखपत्रावर मुकुंदराजस्वामी आणि जयंतपाळ  
राजा यांची सुंदर चित्रे आहेत. प्रत्येक प्रकरणावर खाली  
रंगीत वेळदारी आहे.

प्रास्ताविक—पान १७ प्रकरण ७ वे अहो विवेकसिंधुचे  
पूर्वार्ध ॥ ×× ॥ १३ ॥ ×× ॥ नरसिंहा चा बल्लाळ ॥  
तयाचा पुत्र जयंतपाळ ॥ तेणेकरविळा हारोळ ॥ ग्रंथरचनेचा  
॥ १९—

प्र० ८ पान १-विवेकसिंधुचे उत्तरार्ध ॥ ×× ॥ ? ॥

गुह्यपरंपरा प्र० १८ श्रीआदिनाथ-श्रीहरिनाथ-श्रीरघुनाथ  
(रामचंद्र) -

पान १९ जया नाही शास्त्रप्रतीति ॥ नेणती तकमुद्रेची  
स्थिति । तयालगिहाराटीया युक्ति ॥ केळी ग्रंथ रचना  
॥ ३३ ॥

समाप्ति—पान १६ संपले ग्रंथाचे उत्तरार्ध ॥ ×× ॥ त्वाणे  
×× ॥ मुकुंदराजु ॥ राज श्रीकेशवराव मोहिते यांचा ग्रंथ ॥  
दत्तूर गंगाजी यादवाचे ॥ शक १७४४ वित्रभानुचैत्र गुद्ध

३५०. विवेकसिंधु

मुकुंदराजछत

व० क० १९३

अरा २०

ओव्या

लिखित

प्रति २ री प्रकरणे १८

पाने १८८

पूर्वार्ध प्र० १-७ पाने १-८९ } ग्रंथ ९९९+१११३  
उत्तरार्ध प्र० १-११ पाने १-९९ } = २०६८

माहिती—वरील क्रमांक ३९८ च्या प्रमाणेच-यांत पूर्वार्ध  
उत्तरार्धमिळून १८ प्रकरणे च होतात-

३६०. विवेकसिंधु

मुकुंदराजछत

व० क० १९४

अरा १०

ओव्या

लिखित

प्रति ३ री प्रकरणे १८

पूर्वार्ध प्र० १-७

उत्तरार्ध प्र० ८-१८

माहिती—क्रमांक ३९८ प्रकरणे

} पाने १७४ ग्रंथ २०१७

## ३६१. विवेकसिंधु

व० क० १९३

ओव्या

प्रति ४ थी प्रकरणे १८

पूर्वार्धे ?-७

उत्तरार्धे ८-१८

## मुकुंदराजकृत

अरा २१

लिखित

पाने १६६ ग्रंथ २०७७

}

माहिनी—प्र० ११ पान १२ × शालिवाहनशक .....

दुर्दुषिसंवत्सर चैत्र मास दशमी भंगलारी ग्रंथ समाप्ति

लेखक श्रीरघुनाथ दासानुदास, ग्रंथ कृष्णाजी जाधव

यांचा असे.

माहिनी—क्रमांक ३९८ प्रमाणे.

## ३६२. विवेकसिंधु

व० क० १९६

ओव्या

## मुकुंदराजकृत

अरा २१

लिखित

प्रति ५ वी प्रकरणे १८

पूर्वार्ध प्र० १-७

उत्तरार्ध प्र० ८-१८

पाने १३९ ग्रंथ २०७७

माहिनी—क्रमांक ३९८ प्रमाणे.

## ३६३. विवेकसिंधु

व० क० १९७

ओव्या

## मुकुंदराजकृत

अरा २१

लिखित

प्रति ६ वी प्रकरणे १८

पूर्वार्ध प्र० ?-७

उत्तरार्ध १-११

पाने १९६ ग्रंथ २०७७

}

माहिती—क्रमांक ३९८ प्रमाणे प्र० १-६ ची पाने एका  
बाजूस बाण खावून गेली आहेत.

**३६४. विवेकासिंधु मुकुंदराजकृत**

व० क० १९८ अरा २१

ओऱ्या लिखित

प्रति ७ वी-प्रकरणे १८ पाने १-???

पूर्वार्ध प्र० ?-७ } उत्तरार्ध प्र० ?-?? } ग्रंथ २०?७

माहिती — क्रमांक ३९८ प्रमाणे-पान १००—  
लेखक विठ्ठलनारायण काशीकर-शक.....शुक्ल  
संवत्सर मार्गशीर्ष शुद्ध तृतीया इदुवारे गौरो-  
मायूरक्षेत्रे कावेरी दक्षिणेतीरे विवेकासिंधु संपूर्ण ॥

**३६५. विवेकासिंधु मुकुंदराजकृत**

व० क० ?९९ अरा २२

ओऱ्या लिखित

प्रति ८ वी प्र० १८ पाने १४०

पूर्वार्ध प्र० १-७ } उत्तरार्ध १-११ } ग्रंथ २०?७

माहिती—क्रमांक ३९८ प्रमाणे—

**३६६. विवेकासिंधु मुकुंदराजकृत**

व० क० १६० अरा २२

ओऱ्या लिखित

प्रति ९ वी प्र० १७ पाने १-१२७

पूर्वार्ध प्र० १-७ }  
उत्तरार्ध प्र० १-११ यात } अंथ १७३०  
प्रसंग १० वा नाहीं } J

माहिती—क्रमांक ३९८ प्रमाणे—

३६७. विवेकसिंधु मुकुंदराजकृत

व० क० १६१ अरा २२

ओव्या लिखित

प्रति १० वी प्र० १-१८ पाने २१३

पूर्वार्ध प्र० १-७ }  
उत्तरार्ध प्र० ८-१८ } अंथ २०१७

माहिती—११क्रमांक ३९८ प्रमाणे

३६८. विवेकसिंधु मुकुंदराजकृत

व० क० १६२ अरा २३

ओव्या लिखित

प्रति ११ वी प्रकरणे १-१८ पाने १०९

पूर्वार्ध प्र० १-७ }  
उत्तरार्ध प्र० ८-१८ } अंथ २०१७

माहिती—क्रमांक ३९८ प्रमाणे

**३६०. विवेकसिंधु मुकुंदराजकृत**

व० क० १६३ अरा २३

ओङ्या लिखित

प्रति १२ वी पाँच ११८

पूर्वाध प्र० १-७ अपूर्त } ग्रंथ २०००  
उत्तराध १-११ अपूर्त

**३७०. विवेकसिंधु मुकुंदराजकृत**

व० क० १६४ अरा २३

ओङ्या लिखित

प्रति १२ वी प्र० १७ पाँच १९०

पूर्वाध प्र० १-७ } अपूर्त ग्रंथ १८६९  
उत्तराध प्र० १-१० }

**३७१. विवेकसिंधु मुकुंदराजकृत**

व० क० १६५ अरा २३

ओङ्या लिखित

प्रति १४ वी प्र० १७ पाँच १०४

पूर्वाध प्र० १-७ } अपूर्त ग्रंथ १२०९  
उत्तराध प्र० ८-१० }

**३७२. विवेकसिंधु मुकुंदराजकृत**

व० क० १६६ अरा २३

ओङ्या लिखित

प्रति १९ वी उत्तरार्ध प्र० १-११

पाने० १-१३२ ग्रंथ १०६३

३७३. विवेकसिंधु मुकुंदराजकृत

व० क० १६७ अरा २३

ओव्या व कोष्टक लिखित

प्रति १६ वी उत्तरार्ध १-११

पाने० ११९ ग्रंथ १०६३

माहिती—पाने० खावून गेलीं आहेत.

३७४. विवेकसिंधु मुकुंदराजकृत

व० क० १६८ अरा २३

ओव्या लिखित

पूर्वार्ध प्र० ७ वैं }  
उत्तरार्ध प्र० ८ वैं }  
प्र० ९ वैं } पाने० २६ ग्रंथ ३२१

३७५. विवेकसिंधुतात्पर्य मुकुंदराजकृत

व० क० १९० अरा २०

ओव्या व कोष्टक लिखित

(पंचीकरण) प्रति २ री पाने० १-१८ ग्रंथ ३०

माहिती—क्रमांक १९१ प्रति १ ली प्रमाणेच,

३७६. विवेकसिंधुतात्पर्य मुकुंदराजकृत

व० क० १११ अरा २०

ओऽया म कोष्टक लिखित

(पंचीकरण) प्रति ३ रु पाने १-१८ ग्रंथ ३०

माहिती—वरील प्रमाण.

पान १८ पृष्ठभाग-×× ॥ अक्षय संवत्सर मार्गशीर्ष  
षष्ठि आदित्यवार तंजाउरी मानाजीरण नवरे यांनी हें  
पंचीकरण लिहिले ॥

३७७. वश्वरूपनमन रत्नाकरकृत

व० क० २१४ अरा ३३

ओऽया लिखित

पाने १-११ ग्रंथ ६६

३७८. विज्ञानामृत केशिराजदास

(राम अनंतपुत्र) कृत

व० क० १२१ अरा ७

ओऽया लिखित

पाने १-१२, ग्रंथ ४१२

माहिती—श्रीरगपटणा समाप्त कुळवाण ग्रामी अनत पुत्र  
राम यांनी शक १६२२ विक्रम वर्ष ज्येष्ठ वद्य १२  
रोजी ग्रंथ समाप्ति केली.

३७९. वेदांतसूर्य श्रीधरस्वामी कृत

व० क० ३६९ अरा ४९

\* ओऽया लिखित

प्रकरणे १-१२	उत्तमप्राप्ति.
पाने २९०	अंथ ३३००

- माहिती—प्र० १. श्रीगुरुस्तवन आणि शिष्याचे १२ प्रक्रम  
 २. सप्तभूमिकाभ्यास नहदनहलक्षण  
 ३. जीवन्मुक्तक्षण व. आनंदानुभव निरूपण  
 ४. अन्यमतखंडण स्वरूपसुखानुभव  
 ५. सद्गुरु आणि सांच्छर्यपरीक्षा  
 ६. वस्तु निर्धार मिथ्याअविद्या विकार सद्गुरुस्तवद्वयक्षण  
 ७. यमनियमादि अष्टांगयोग  
 ८. तत्त्वमसि कडून वस्तु प्रगट आणि पंचप्रकृत्य  
 ९. अध्यात्मिकादि प्रवचन सिद्धि निरसन निरूपण  
 १०. अज्ञानकुलक्षण व. ज्ञानचिन्ह निरूपण  
 ११. कर्मप्रशंसादि व त्रिगुण निरसन  
 १२. निरापेक्षपुरुष आणि गुरुपरंपरा वर्णन

प्र० १२—पान १२ सर्वप्रकरणाची विषयानुकाणिका दिली आहे.

गुरुपरंपरा—पान १३ आदिनारायण ३० ब्रह्मानंद गुरु व पिता, सावित्री माता, ब्रह्मानंद यति पूर्वोश्रमी, नाडर नगरी लेखन—भिमातीरी समाविस्थ.

चित्रे—मुखपत्रावर रंगीत वेलदारी व. श्रीघरस्वामी आणि पांडुरंग यांचे चित्र आहे.

अंथरचनाकाळ—पान १४-शके १६२६ सुभानुसंवत्सर माघ शु० भृगुवार रथमप्तमीस.

मथळ-सिद्धाश्रमी ग्रंथ संपला.

इतरबयाज-पान १९ राजश्री सदाशिवमोहिते याचे पुत्र  
केशवरावरामस्वामी मोहिते यांचा ग्रंथ. शक १७४९  
मुभानुसंवत्सर उत्तरायण माव शुक्ल दशमीस टोणपा  
कृष्णस्वामी लेखनास संपूर्ण केला. (सवत्सर मुभानुजर  
आहेतर वरील ग्रंथ शक १६२९ असले पाहिजे.  
१२० वर्षानंतरच्या लेखनाचे भवत्सर मुभानु शक  
१७४९ ठीक आहे)

३८०. शुकाष्टक

एकाजनार्दनकृत

व० क० ४४

अरा ४

ओऱ्या

लिखित

प्रति १ ली

पाने १-२२ ग्रंथ ४८९

३८१. शुकाष्टक

एकाजनार्दनकृत

व० क० ४९

अरा ४

ओऱ्या

लिखित

प्रति २ री

पाने १-४८ ग्रंथ ४८९

३८२. शुकाष्टक

एकाजनार्दनकृत

व० क० ४६

अरा ४

ओऱ्या

लिखित

प्रति ३ री

पाने १-४६ ग्रंथ ४८९

माहिती-पुस्तक स्वल्प जदू आहे.

३८३. शुक्राष्टक	वेदांत.	एकाजनार्दनकृत
व० क० ४७		अरा ४
ओव्या		लिखित
प्रति ४ थी		पाने १-४४ ग्रंथ ४८९
३८४. शुक्राष्टक		एकाजनार्दनकृत
व० क० ४८		अरा ४
ओव्या		लिखित
प्रति ५ वी		पाने ३-३४ ग्रंथ ४६४
माहिती-भपूर्ति. पाने १-२ नसे		
३८५. शुक्राष्टक		एकाजनार्दनकृत
व० क० ६३		अरा ४
ओव्या		लिखित
प्रति ६ वी		पाने १-३० ग्रंथ ४७२
माहिती-केशवराव मोहिते यांची पोथी-शक १७४२		
चित्रभानु संवत्सर ज्येष्ठ वद्य ६ लेखक सखो वेंकाजी.		
३८६. शुक्राष्टकटीका		ज्ञानदेवकृत
व० क० ४०८		अरा ९४
ओव्या व स० श्लो०		लिखित
प्रति १ ली		पाने १-२० ग्रंथ ७३
३८७. शुक्राष्टकटीका		ज्ञानदेवकृत
व० क० ४०९		अरा ६४

ओव्या व सं० श्लो०	लिखित
प्रति २ री	पाने १-१२ ग्रंथ ७२

३८८. शुकाष्टकटीका	ज्ञानदेवकृत
व० क० ४५०	अरा ५४
ओव्या	लिखित
प्रति ३ री	पाने १-१ ग्रंथ ७२

३८९. शुकाष्टकटीका	ज्ञानदेवकृत
व० क० ४११	अरा ५४
ओव्या	लिखित
प्रति ४ थी	पाने १-७ ग्रंथ ७२

३९०. शुकाष्टयटीका	ज्ञानदेवकृत
व० क० ४१२	अरा ५४
ओव्या	लिखित
प्रति ५ वी	पाने १-५ ग्रंथ ७२

३९१. शुकाष्टकटीका	ज्ञानदेवकृत
व० क० ४१३	अरा ५४
ओव्या	लिखित
प्रति ६ वी	पाने १-६ ग्रंथ ७२

माहिती-इदं पुस्तकं तुलोजीमहाराजस्य.

वेदांत.

<b>३०२. शुकाष्टकटीका</b>	<b>शानदेवकृत</b>
व० क० ४१४	अरा ९४
ओव्या	लिखित
प्रति ७ वी	पाने १-४ ग्रंथ ७२
<b>३०३. श्रीपञ्चीकरण</b>	<b>रामानंदकृत</b>
व० क० ३३२ अ	अरा ३६
पदे लिखित	पाने १-२ ग्रंथ ३६
<b>३०४. श्लोक (वेदांत)</b>	<b>केशवराजकृत</b>
व० क० ४६६ अ	अरा ७
श्लो० लिं०	पाने १-१९ ग्रंथ १००
माहिती— यांत द्वितीय साहस्र प्रथमशतक स्फुटश्लो०, पंचदशश्लो० गुरुपरश्लो० इत्यादि आहे.  मुखपत्रावर—इदं तुकजराजस्य असे लिहिले आहे.	
<b>३०५. श्रीमाधवी</b>	<b>रामदासकृत</b>
व० क० २४६	अरा ३४
ओव्या	लिखित
प्रति ? ली	पाने १-११ ग्रंथ ६७
<b>३०६. श्रीमाधवी</b>	<b>रामदासकृत</b>
व० क० २४७	अरा ३४
ओव्या	लिखित
प्रति २ री	पाने १-६० ग्रंथ ६७

३०७. श्रीरामवोविया अच्युताश्रमकृत

व० क० २०	अरा २
ओव्या	लिखित
प्रति १ ली	पाने १-१० ग्रंथ १२०

३०८. श्रीरामवोविया अच्युताश्रमकृत

व० क० २१	अरा २
ओव्या	लिखित
प्रति २ री	पाने १-१६ ग्रंथ १२०

३०९. श्रीशुकज्ञानवोधटीका केशिराजदासकृत

व० क० १०९	अरा ७
ओव्या	लिखित
पाने १-२१	ग्रंथ ४००
माहिती—पान २१-श्रीरंगपटणापासून चार योजनावर देवपठणांत राहणार गौतमगोत्र अनंत पुत्र राम यानें शक १६३१ विरोधि संवत्सर आश्विन वद्य तृतीयेस ग्रंथ संपूर्ण केला. केशिराजदास-दासानुदास-राम- अनंतपुत्र (क० ४७७ व ४७८ पहा.)	

४००. षड्डिपु रामदासस्वामीकृत

व० क० ३०३	अरा ३६
श्लोक	लिखित
प्रति १ ली समास १-६	पाने १-१४ ग्रंथ १००

माहिती—१. काम नि० २. क्रोध-नि० ३. मद. वि०  
४. मत्सरनि० ५. दंभ नि० ६. प्रपञ्च निरूपण.

रंगीत बाजुचीपाने०

४०१. षड्गुपु	रामदासस्वामीकृत
व० क० ३०४	अरा ३६
श्लोक	लिखित
प्रति २ री समाप्त १-६	पाने० १-१२ ग्रंथ १००
४०२. षड्गुपु	रामदासस्वामीकृत
व० क० ३०९	अरा ३६
श्लोक	लिखित
प्रति ३ री समाप्त १-६	पाने० १-७ ग्रंथ १००
४०३. षड्गुपु	रामदासस्वामीकृत
व० क० ३०६	अरा ३६
श्लोक	लिखित
प्रति ४ थी समाप्त १-३	पाने० १-११ ग्रंथ १००
४०४. षड्गुपु	रामदासस्वामीकृत
व० क० ३०७	अरा ३६
श्लोक	लिखित
प्रति ६ थी समाप्त १-६	पाने० १-१६ ग्रंथ १००

४०६. षड्गुण

रामदासस्वामीकृत

व० क० ३०८

अरा ३६

श्लोक

लिखित

प्रति ६ वी समाप्त १-६ पाने १-१८ अंथ १००

४०७. सगुणध्यान

रामदासस्वामीकृत

व० क० २४९

अरा ३९

ओव्या

लिखित

प्रति १ ली

पाने १-२२ अंथ १२६

४०८. सगुणध्यान

रामदासस्वामीकृत

व० क० २९०

अरा ३९

ओव्या

लिखित

प्रति २ री

पाने १-१८ अंथ १२६

४०९. सगुणध्यान

रामदासस्वामीकृत

व० क० २९१

अरा ३९

ओव्या

लिखित

प्रति ३ री

पाने १-१६ अंथ १२६

४१०. सगुणध्यान

रामदासस्वामीकृत

व० क० २९२

अरा ३९

ओव्या

लिखित

प्रति ४ थी अपूर्त

पाने १-७ अंथ ७२

४१०. सगुणध्यान रामदासस्वामीकृत

व० क० २९३	अरा ३९
ओव्या	लिखित
प्रति ५ वी	पाने १-८ ग्रंथ २६

४११. सच्चिदानन्दविलासटीका भगवंतकृत

व० क० ११८	अरा ११
ओव्या	लिखित
पाने १-१६	ग्रंथ ३७०

माहिती— गुरुपरंपरा— पान ? आदिगुरुद्धर तच्छिष्य  
हरिराजबोध यार्नी वेण्यमंगेतीरी अंबानगरीं तप करून  
सदाशिवास प्रसन्न करून उपदेश घेतला— नंतर शिष्य  
रामचंद्र-बोधप्रकाशेंद्र-मुकुंदराज योगींद्र विक्रांतिंधुवक्ते-  
परमकल्याण श्रीजगन्नाथ-पूर्णानंद-सहजबोध-परमानंद-  
श्रीरंगबोध-श्रीकेशवराज ×× ॥

प्रास्ताविक—त्यांचे सेवूनियाचरण ॥ श्रीरागपूर्णत्वे आपण ॥  
अखंडबोधे संपूर्ण म प्रगटजाहले ॥ २ ॥ हा बोधसंप्रदाय  
विद्यात पुराणोक्त होय ॥ ब्रह्मोत्तर-खंडी आहे ॥  
व्यासकृत ॥ ३ ॥

स्थल—पान १६— श्रीरंगपटणीहुनि योजनासी मुक्ती-  
तिग्राम हि त्यानिवासी ॥ वासिष्ठ हा आश्रमपूर्ण-  
तेसी ॥ कावेरितीरी निजवास्यासी ॥ १ ॥

वंश— रथीत हे गोत्र कुलोद्धवासी ॥ भगवंत हे नाम  
असे तयासी ॥

काळ-सोऽनाशतत्त्विस हे शकासी ॥ विकृतितोवत्सर  
नाम त्यासी ॥ २ ॥ फाल्गुनहा शुद्ध ते पौर्णमेसी ॥  
सच्चीदहानंदविलास यासी ॥ गुरुवासरुहावसतातयासी ॥  
समाप्तकेले निजग्रंथयासी ॥ ३ ॥

४१२. संतांसंद्ध

अनाम

व० क० ८ अरा १

ओव्या लिखित

पाने १-२० ग्रंथ ११७

४१३. सप्तसमासी

रामदासकृत

व० क० २९४ अरा ३४

ओव्या लिखित

प्रति १ लौं समाप्त १-७ पाने १-३८ ग्रंथ २२०

४१४. सप्तसमासी

रामदासकृत

व० क० २९४ (अ) अरा ३४

ओव्या लिखित

प्रति २ री समाप्त १-७ पाने १-३२ ग्रंथ २२०

४१५. सप्तसमासी

रामदासकृत

व० क० २९४ (ब) अरा ३४

ओव्या लिखित

प्रति ३ री समाप्त १-७ पाने १-१४ ग्रंथ २२०

४९६. सिद्धसंकेत

मृत्युंजयकृत

व० क० १७७

अरा २४

आव्या

लिखित

उत्तम प्रति १ ली प्रकरण १-९ पाने २४८ मध्य २२००

माहिती—विषय—१. पिपीलिकामार्ग २. विहंगममार्ग ३.  
 मर्कट मार्ग ४. मनुष्यमार्ग ५. प्रपञ्चनिरसन ६. भेदखंडन  
 ७. मतांतरांशानिरूपण ८. प्रारब्धभोगसंगरहाणी  
 ९. उभयसमाधिगुरुचरणारविंद भक्ति पूजन—

चिंत्रे—मुखपत्रावर मृत्युंजयचादशा आणि श्रीरामसीता ही

मुंदर चिंत्रे आहेत—

गुरु—प्रत्येक प्रकरणावर आणि खाली मुंदर वेलदारी  
 चिंत्रे आहेत. श्रीगणेश शारदास्तवनानंतर पान ३  
 प्र० १-तंबआठवली अवचिती ॥ मर्ना श्रीगुरुची-  
 मूर्ती ॥ जो दिगंबर पुर्णस्थिति ॥ ब्रह्मानंदु ॥ १९ ॥

प्रस्ताविक—श्रीरामार्ना सीनेस केलेला उपदेश--तो पद्म-  
 पुराणी अनुवादु ×× ॥ असेसिद्धसंकेतविशदु ××

॥ २७ ॥

इतरबयाज—पान ३२ प्र० ९-सदाशिवराव मोहिते यांचे  
 पुत्र केशवराव रामस्वामी मोहिते यांचे हे पुस्तक--  
 लेखक--कृष्णाजीकोरे--शके १७४९ सुभानु संवत्सर  
 उक्तरायण माघमुद्द दशमीस लेखन संपूर्ण--

**४१७. सिद्धसंकेत** मृत्युंजयकृत

व० क० १७८	अरा २९
ओव्या	लिखित
प्रति २ री प्रकरण १-९	पाने१०७ ग्रंथ२२००

**४१८. सिद्धसंकेत** मृत्युंजयकृत

व० क० १७९	अरा २९
ओव्या	लिखित
प्रति ३ री प्रकरण १-९	पाने६९ ग्रंथ १६८३

माहिती--जीर्णपुस्तक पाने खावून गेली आहेत.

**४१९. मिद्धसंकेत** मृत्युंजयकृत

व० क० १८०	अरा २९
ओव्या	लिखित
विहंगममार्ग-प्रति १ ली प्रकरण २रे पाने १-७ ग्रंथ१३९	

**४२०. सिद्धसंकेत** मृत्युंजयकृत

व० क० १८१ अरा २९

ओव्या लिखित

विहंगममार्ग प्रति २ री प्रकरण ३रे पाने १-११ ग्रंथ १३९

**४२१. सिद्धांत चिदंबरी टीका }  
(अष्टावश्ची सूक्तटीका ) } वैद्यनाथकृत**

व० क० ३७९	अरा ४७
ओव्या	लिखित

अष्टावक्रीसूक्तटीका-प्रकरण १-२१ पाने २४६  
प्रति १ ली ग्रंथ ३८९०

माहिती—संस्कृत श्लोकहीं आहेत.

प्रकरण २१ व्यांत अनुक्रमणिका आणि श्लोक सख्या इत्यादि दिलो आह. प्राचारन अक्षर-जांण-पोथी.

प्रास्तांविक—प्रकरण २१ पान ३<sup>१</sup>×× (संस्कृत) तै सें हे अष्टावक्रश्लोक ॥ यांचा अर्थ काय जाणती सर्व लोक ॥ ह्याणोनि ईश्वर ज्याला प्रेरक वैद्यनाथ हृदयी ॥ २९ ॥ ह्याणोनि हे मङ्हाटी ॥ टीका सिद्धांत चिदंबरीगोमटी ॥ जैसी डोलयांची दिठी ॥ तैसी संस्कृताची हे ॥ २७ ॥ ×× ॥

वंश—उपनामें तक ओदनो (ताक भाते) महाप्रस्त्र्यात आत्मज्ञानी ॥ ब्रह्मगिरिनामाभिधानी ॥ तेणेग्रंथाद्योतिलें ॥ ३९ ॥ ×× तैसें ऋंबकनामधेये ॥ प्रेरिले-ग्रंथा ॥ ३६ ॥ ×× ॥ वैद्यनाथ ॥ विनवीश्रोता ॥ ३७ ॥

काळ—शके १९७३ खरसंवत्सर फालगुनवद्य १२ गुरुवारी चंजी नगरी लिखितं संपूर्णम् ॥

इतर—या बरोबर क्र० १२३ चिदंबरजयांति स्तोत्र पुस्तक हीं आहे.

#### ४२२. सिद्धांत चिदंबरीटीका वैद्यनाथकृत

व० क० ३७३

अरा ४७-

ओव्या

लिखित

प्रति २ री प्रकरण १०२१

पाने ३९० ग्रंथ ३८९०

माहिती—या प्रतींत वरील माहितीतल्या सेवटच्या  
भागांतील ग्रंथकाल दिला नाही

**४२३. सिद्धानुभव केशिराज**  
**दासानुदास (अनंतपुत्र) लृत**

व० क० १०८	अरा ७
ओळ्या	लिखित
पाने १-२२	ग्रंथ २९९

माहिती—पान २२ ॥ कवेरतीरि श्रीरंगपटणापासून  
चार योजनावर होरपूरग्रामी नदीनीरों राहणार सुख  
वासी गौतमगोत्र अनंतपुत्र राम यांने शक १६२०  
वृष संवत्सर पुण्य ग्रंथसंपूर्णकेला.

**४२४. स्वात्मसुख एकाजनार्दनकृत**

व० क० ४२	अरा ६
ओळ्या	लिखित
प्रति ? ली	पाने ८६-१९९
	ग्रंथ ९१७

माहिती—१. श्रीसमर्थकृत अन्वय व्यतिरेक १-८९ पाने  
ग्रंथ ३८३

२. श्रीज्ञानदेवकृत लिखित पांसाठि-१९६-

२१२ पाने ग्रंथ ७७९

३. अनामकवि—गोपीचंद्राख्यान—पाने २१३-

२२८ ग्रंथ ७२

याच वर्हीत हे ३ ग्रंथ हीं आहेत — यांत एकून  
४ ग्रंथ पाने २२८

४२५. स्वात्मसुख	एकाजनार्दनकृत
व० क्र० ४३	अरा ६
ओव्या	लिखित
प्रति २ री	पाने १-९८ ग्रंथ ९१७
४२६. स्वात्मसुख	एकाजनार्दनकृत
व० क्र० ६४ (अ)	अरा ६
ओव्या	लिखित
प्रति ३ री	पाने १-९३ ग्रंथ ९१७
४२७. स्वात्मसुख	एकाजनार्दनकृत
व० क्र० ६९	अरा ६
ओव्या	लिखित
प्रति ४ थी	पाने १-९२ ग्रंथ ९१७
४२८. स्वात्मसुख	एकाजनार्दनकृत
व० क्र० ६६	अरा ६
ओव्या	लिखित
प्रति ९ वी	पाने १-६७ ग्रंथ ९१७
४२९. स्वात्मसुख	एकाजनार्दनकृत
व० क्र० ६७	अरा ६
ओव्या	लिखित
प्रति ६ वी	पाने १-४२ ग्रंथ ९१७

वेदांत.

४३०. स्वात्मसुख

व० क० ६८

ओव्या

प्रति ७ वी

एकाजनार्दनकृत

अरा ६

लिखित

पाने १-९२ ग्रंथ ४९०

४३१. स्वात्मसुख

व० क० ६९

ओव्या

प्रति ८ वी

यांत २१, २२, २५, २६ हीं पाने नाहीत.

एकाजनार्दनकृत

अरा ६

लिखित

पाने १-३८

अपूर्त

ग्रंथ ४७८

४३२. स्वात्मसुख

व० क० ७०

ओव्या

प्रति ९ वी

एकाजनार्दनकृत

अरा ६

लिखित

पाने १-२८ ग्रंथ ९१७

४३३. स्वात्मसुख

व० क० ७१

ओव्या

प्रति १० वी

एकाजनार्दनकृत

अरा ६

लिखित

पाने १-३४ ग्रंथ ४९६

४३४. स्वात्मानुभव

व० क० ४००

ओव्या

प्रति १ ली

शानदेवकृत

अरा ६४

लिखित

पाने १-३० ग्रंथ २४७

<b>४३५. स्वात्मानुभव</b>	<b>ज्ञानदेवकृत</b>
व० क० ३९०	अरा ९४
ओव्या	लिखित
प्रति २ री	पाँचे १-२१ ग्रंथ २४७
<b>४३६. स्वात्मानुभव</b>	<b>ज्ञानदेवकृत</b>
व० क० ३९१	अरा ९४
ओव्या	लिखित
प्रति ३ री उत्तम	पाँचे १-१९ ग्रंथ २४७
माहिती—पान १३ राजश्री सदाशिवमोहिते याचे पुत्र रामस्वामी मोहिते याचा ग्रंथ. शक १७४९ मुमानु संवत्सर दक्षिणायन भाद्रपद वद्य द्वितीयेस देशिकेद्र प्रसादें लेखन संपूर्ण केले असे ॥	
<b>४३७. स्वात्मानुभव</b>	<b>ज्ञानदेवकृत</b>
व० क० ३९२	अरा ९४
ओव्या	लिखित
प्रति ४ थी	पाँचे १-२२ त
पाँचे ३-६ नाहीत	ग्रंथ २४७
<b>४३८. स्वात्मानुभव</b>	<b>ज्ञानदेवकृत</b>
व० क० ३९३	अरा ९४
ओव्या	लिखित
प्रति १ थी	पाँचे १-४६ ग्रंथ २४७

<b>४३०. स्वात्मानुभव</b>	<b>ज्ञानदेवकृत</b>
व० क० ३९४	अरा ९४
ओव्या	लिखित
प्रति ६ वी	पाने १-३० ग्रंथ २४७
<b>४४०. स्वात्मानुभव</b>	<b>ज्ञानदेवकृत</b>
व० क० ३९५	अरा ९४
ओव्या	लिखित
प्रति ७ वी	पाने १-२३ ग्रंथ २४७
<b>४४१. स्वात्मानुभव (स्वात्मबोध) ज्ञानदेवकृत</b>	
व० क० ३९६	अरा ९४
ओव्या	लिखित
प्रति ८ वी	पाने १-२९ ग्रंथ २४७
माहिती—नाव स्वात्मबोध असें दिलें आहे.	
<b>४४२. स्वात्मानुभव</b>	<b>ज्ञानदेवकृत</b>
व० क० ३९७	अरा ९४
ओव्या	लिखित
प्रति ९ वी	पाने १-१२ ग्रंथ २४७
<b>४४३. स्वात्मानुभव</b>	<b>ज्ञानदेवकृत</b>
व० क० ३९८	अरा ९४
ओव्या	लिखित
प्रति १० वी	पाने १-२९ ग्रंथ २४७

## वेदांत.

४४४. स्वात्मानुभव	ज्ञानदेवकृत
व० क्र० ३९९	अरा १४
ओव्या	लिखित
प्रति ११ वी	पाँचे १-२० ग्रंथ २४७
४४५. स्वानन्दलहरी	अनंतकृत
व० क्र० २३	अरा २
ओव्या	लिखित
समाप्त १-४ अपूर्व	पाँचे १-१९ ग्रंथ ११४
४४६. स्वानन्दलहरी	मेरुस्वामीकृत
व० क्र० २०३	अरा ३१
ओव्या	लिखित
प्रति १ ली समाप्त १-९	पाँचे १-२४ ग्रंथ २०८
४४७. स्वानन्दलहरी	मेरुस्वामीकृत
व० क्र० २०४	अरा ३१
ओव्या	लिखित
प्रति २ री समाप्त १-९	पाँचे १-१८ ग्रंथ २०८
माहिती-गुह्यपरंपरा श्रीराम, समर्थ, अनंत.	
४४८. स्वानुभवउत्तरपत्रिका चांगाकृत	
व० क्र० ८३	अरा ९
ओव्या	लिखित
प्रति १ ली	पाँचे १-२ ग्रंथ २६

४४९. स्वानुभवउत्तरपात्रका चांगाकृत

ब० क० ८४	अरा ९
ओव्या	लिखित
प्रति २ री	पाने १-३ ग्रंथ २६

४५०. हस्तामलक एकाजनार्दनकृत

ब० क० ५३	अरा ९
ओव्या	लिखित
प्रति १ ली अपूर्ति	पाने १-२० ग्रंथ १८०

४५१. हस्तामलक एकाजनार्दनकृत

ब० क० ५४	अरा ९
ओव्या	लिखित
प्रति २ री	पाने १-८३ ग्रंथ ९००

४५२. हस्तामलक एकाजनार्दनकृत

ब० क० ५५	अरा ९
ओव्या	लिखित
प्रति ३ री	पाने १-६१ ग्रंथ ९००

४५३. हस्तामलक एकाजनार्दनकृत

ब० क० ५६	अरा ९
ओव्या	लिखित
प्रति ४ थी	पाने १-६९ ग्रंथ ९००

४५४. हस्तामलक	एकाजनार्दनकृत
व० क० ९७	अरा ९
ओव्या	लिखित
प्रति ९ वी	पाने १-७६ ग्रंथ ९००
४५५. हस्तामलक	एकाजनार्दनकृत
व० क० ९८	अरा ९
ओव्या	लिखित
प्रति ६ वी	पाने १-६८ ग्रंथ ९००
४५६. हस्तामलक	एकाजनार्दनकृत
व० क० ९९	अरा ९
ओव्या	लिखित
प्रति ७ वी	पाने १-१७ ग्रंथ २००
माहिती—अपूर्त—	
४५७. हस्तामलक	एकाजनार्दनकृत
व० क० ६१	अरा ९
ओव्या	लिखित
प्रति ८ वी	पाने १-८६ ग्रंथ ९००
४५८. हस्तामलक	एकाजनार्दनकृत
व० क० ६२	अरा ९
ओव्या	लिखित
प्रति ९ वी उत्तम	पाने १-४६ ग्रंथ ९००

माहिती—पान ४३—हस्तामलकाची कथा संक्षेपाने  
सांगून पुढे गुरु शिष्य परंपरा—दश सन्यासी—मठ  
इत्यादि माहिती दिली आहे—६४३—६७०--ओ०,  
केशवरावरामस्वामी मोहिते यांचे पुस्तक—  
शक १७४२ चित्रभानु संवत्सर आषाढ वद्य १०८  
लेखन केले—

४५०. ज्ञानदेवी

ज्ञानदेवकृत

व० क० ४४९

अरा ९७

ओऱ्या सं० श्लोक

लिखित

भगवद्गीता टोका प्रति १ ली पाने ४२९

अध्याय १—१८ ग्रंथ १०,०००

माहिती—मुन्त्रपत्रावर रथारूढ श्रीकृष्णार्जुनाची सुंदर  
चित्रे आहेत.

- विषय—१. अर्जुनविषादयोग  
२. सांख्ययोग  
३. कर्मयोग  
४. बह्मार्पणयोग  
५. सन्यासयोग  
६. अभ्यासयोग  
७. ज्ञानविज्ञानयोग  
८. बह्माक्षरयोग  
९. राजविद्याराजगुहयोग

१०. विभूतियोग  
११. विश्वरूपसंदर्शनयोग  
१२. भगवद्गक्षियोग  
१३. क्षेत्रक्षेत्रज्ञयोग  
१४. गुणत्रययोग  
१५. पुरुषोत्तमयोग  
१६. दैवासुरसंपद्धिभागयोग  
१७. श्रद्धात्रयविभागयोग  
१८. सर्वगीतार्थसंग्रहमोक्ष-  
सन्यासयोग

गुरु—अध्याय १८ पान ७३ आदिनाथ ते निवृत्ति पावेते  
गुरु परंपरा दिली आहे—

गीतार्थ सर्वत्रांस मुचोध वहावा ह्यून ह्यराटी टीका-  
केली—पान ७५— ×× एसे युग्मपरिकल्पी ॥ आणि  
महाराष्ट्रमंडळी

प्रास्ताविक—श्रीगोदावरीच्याकुली ॥ दसिणार्लिंगी ॥ १८०३ ॥

×× ॥ अनादि पंचक्रोशक्षेत्र ॥ जेथ जगाचे जीव सूत्र ॥  
श्रीमहाश्वा असे ॥ ३ ॥

तेथे यदुवंश विलासु ॥ ×× ॥ सितीशु ॥ रामचंद्रु ॥  
४ ॥ तै महेशान्वय संभूते ॥ श्रीनिवृत्तिनाथमुते ॥ केले  
ज्ञानदेव गीते ॥ देशिकारलेणे ॥ ५ ॥ ×× ॥

काळइ०—शके बाराशें बारोत्तरे ॥ तैटीकाकेली ज्ञानेश्वरे ॥  
सच्चिदानंद बाबा आदरे ॥ लेखकुजाला ॥ १० ॥ ×× ॥  
शके (१९०६) पंधराशेंसाहोत्तरे ॥ तारणनाम संवत्सर  
एकाजनादिन अत्यादरे गीता ज्ञानेश्वरी प्रति शुद्ध केली  
॥ १ ॥ ×× ॥ बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपद  
मास कपिला पष्ठी ॥ प्रतिष्ठानीं गोदातटी ॥  
लेखन कामाटीं संपूर्णकेली ॥ ४ ॥ आदिनाथाय ..... ॥  
निवृत्तये (नमः) ॥ १ ॥ ओ० ९०३० श्लो० ७००  
शक १७२९ प्रभव संवत्सर मार्गशीर्ष शुद्ध ११ गुरुवारी  
लेखन संपूर्ण.

चित्रे— प्रत्येक अध्यायावर आणि खाली रंगीत वेलदारी  
काम आहे. या प्रति सोबत खरडा कागद ४ आहेत-

४६०. ज्ञानदेवी      ज्ञानदेव (निवृत्तिदास) कृत

व० क० ४४६

अरा १८

ओव्या

लिखित

प्रति २ री अध्याय १-१८ पाने ९९६ ग्रंथ १००००  
माहिती—क्रमांक ४४९ प्रमाणे. रंगीत चित्रे आहेत.  
पान १०२—शक पार्थिव सं० पुण्य वद्य दशनी स्थिर-  
वासरे तंजापुर क्षेत्रे ग्रंथ संपूर्ण ॥ अध्याय १८ची  
पहिली २ पाने फाटकी हाणून नृत्न दोन लिहिलेली  
आहेत—

४६१. ज्ञानदेवी	ज्ञानदेव
(ज्ञानेश्वरी)	(निवृत्तिदास) कृत
व० क० ४४७	अरा ९९
ओव्या	लिखित
प्रति ३ री अध्याय १-१८ पाने ४३६ ग्रंथ १००००	
माहिती—व० क० ४४९ प्रमाणे. वरश्रीरामपटाभिषेक आहे.	

४६२. ज्ञानदेवी	ज्ञानदेव (निवृत्तिदास) कृत
व० क० ४४८	अरा ६०
ओव्या	लिखित
प्रति ४ थी अध्याय १-१८ पाने ८०७ ग्रंथ १००००	
माहिती—व० क्रमांक ४४९ प्रमाणे.	
काळ—अध्याय १८, पान १४६, शालि शक १७५८	
स्थळ—नक्षसं० माघशु० रथसप्तमी गुरुवासरे—श्रीमद-	
लंकापूर्या श्रीज्ञानेश्वर चरणारविंद सन्निधौ स्वात्मानुभव	
विलासेन ज्ञानेश्वरी पुस्तकमिंद श्रीज्ञानेश्वर प्रीत्यर्थ	
गिरिराजस्वामिना लिखितं संपूर्णम्—	

सिद्धार्थीं संवत्सर पावेते वर्षे ५०४ ॥

पिंगलसंवत्सर मार्गेश्वर मास शुद्ध १२ गुरुवारी  
ज्ञानदेवी लेखन संपूर्ण-

**४६३. ज्ञानदेवी ज्ञानदेव (निवृत्तिदास) कृत**

व० क० ४४९ अरा ६१

ओव्या लिखित

प्रति ६ वी अध्याय १-१८ पाने ४९० ग्रंथ १००००

माहिती-शक १२१२ ज्ञानेश्वरे टीका केली आणि  
सचिदानंद बाबा लेखक-

प्रायः प्रत्येक अध्यार्थी शके सोऽशर्ते तेरोत्तरे ॥ तैफू-  
पृष्ठती केली ज्ञानदेवे ॥ बरवा गोविंदमुखांतरे  
जगज्जीवन लेखक ॥ ही ओवीहीं आहे. अध्याय २ त  
बाराशर्के तेरोत्तरे चूकवाटो.

**४६४. ज्ञानदेवी (ज्ञानेश्वरी) ज्ञानदेवकृत**

व० क० ४९० अरा ६२

ओव्या लिखित

प्रति ६ वी अध्याय १-१८ पाने ९२२ ग्रंथ १००००

माहिती-व० क० ४४९ प्रमाणे. अठराव्या अध्यायांत  
चुकीने पान ९८ दोनदफा आहे. अध्याय ११ व्यांत  
चुकीने पान २९ नंतर ३६ पडस्याने १० पाने जास्त  
दिसतात.

**४६५. ज्ञानदेवी (ज्ञानेश्वरी) ज्ञानदेवकृत**

व० क० ४९७	अरा ६३
ओव्या	लिखित

प्रति ७ वी अध्याय १-१८ पाने ९३७ ग्रंथ १००००

माहिती—व० क० ४४९ प्रमाणे.

स्थळ व काळ—हे पुस्तक चंजावरांत विकारी संवत्सरांत  
लिहिले शक १६४१ परंतु, चुकीने १६४० शूणून  
अ० ११ त आहे. अ० १७ तिरुवार्दीत १६४२  
विरोधींत लिहिले-शक किंवा संवत्सर चुकीचे आहे. श०  
१६४२ स शार्वरी होते—

**४६६. ज्ञानदेवी (ज्ञानेश्वरी) ज्ञानदेवकृत**

व० क० ४९९	अरा ६४
ओव्या	लिखित

प्रति ८ वी अध्याय १-१८ पाने ३९० ग्रंथ १००००

माहिती—व० क० ४४९ प्रमाणे.

पान ६९-शके जय संवत्सर अधिक वद्य पंचमी भानु-  
वासरे २९ घटिकेस लेखन किया ग्रंथ संपूर्ण.

**४६७. ज्ञानदेवी (ज्ञानेश्वरी) ज्ञानदेवकृत**

व० क० ४९३	अरा ६६
ओव्या	लिखित

प्रति ९ वी अध्याय १-१८ पाने ६१३ ग्रंथ १००००

## वेदांत.

माहिती—यांत ग्रंथ काल वर्गे माहितीच्या ओऱ्या नाहीत

### ४६८. ज्ञानदेवी (ज्ञानेश्वरी) ज्ञानदेवकृत

व० क० ४९४

अग ६६

ओऱ्या

लिखित

प्रति १० वी अध्याय १-१८

पाने १-३४९

ग्रंथ १०४८१

माहिती—व० क० ४४३ प्रमाणे ×× शके (१३११)

पंथराशतेष्वरा ॥ विजयसं० उत्तरायण फाल्गुण शु०  
७ रविवार (लेखन) संपूर्ण ॥ गोदादक्षिणभाष्मे  
गजवानी अहमदानगरस्थाने फरशरामात्मज नृसिंह  
भारद्वाज गोत्रोत्पन्ने ग्रंथो लिखितः संपूर्णः ॥

पुस्तक पुरातन-शेवटले पान फाटके हाणून दुसरे एक  
लिहुन जोडून ठेविले आहें तेहिं जीणेच आहे.

### ४६९. ज्ञानदेवी (ज्ञानेश्वरी) ज्ञानदेवकृत

व० क० ४९९

अग ६७

ओऱ्या

लिखित

प्रति ११ वी अध्याय १०१८ पाने ८९७ ग्रंथ १००००

माहिती—अध्याय १, पान ४६. लिखिते दासोकृष्ण  
अध्याय १८ पान १७४ शके १२१२ इ० ××  
शेवटची ९ पाने फाटकी. प्रवर्तमान शुक्ल संवत्सर ज्येष्ठ  
शु० तृतीया भार्गव वासरे गीता संपूर्णमस्तु—ग्रंथ अपूर्ते

## वेदांत.

### ४७०. ज्ञानदेवी (ज्ञानेश्वरी) ज्ञानदेवकृत

व० क० ४९६	अरा ६८
ओऽया	लिखित
प्रति २२ वी अध्याय १-१८	
पाँचे ४७१	ग्रंथ १००००

माहिती—व० क० ४४९ प्रमाणे. अ० १८ पान ७९  
 शंक १६३६ ॥ अपरपक्ष मार्गशीष मास ॥ ×× ॥  
 ॥ १ ॥ ते अत्रिगोत्र समुद्रवें ॥ विल्यात अत्योपनावें  
 राववमुत कृष्णसद्रावें ॥ दत्तात्रय प्रसादें ॥ २ ॥  
 तंजावुर नगरीं अत्यादरें स्वहस्तं करी ॥ गीता भाष्य  
 ज्ञानेश्वरी ॥ जयसंवत्सरी लिहियेली ॥ ३ ॥

### ४७१. ज्ञानदेवी (ज्ञानेश्वरी) ज्ञानदेवकृत

व० क० ४९७	अरा ६९
ओऽया	लिखित
प्रति १३ वी अध्याय १-१८	पाँचे २७१ ग्रंथ १००००

माहिती—व० क० ४४९ प्रमाणे

### ४७२. ज्ञानदेवी (ज्ञानेश्वरी) ज्ञानदेवकृत

व० क० ४९८	अरा ७०
ओऽया	लिखित
प्रति १४ वी अध्याय १-१८	पाँचे ३७८ ग्रंथ १००००

माहिती—व० क० ४४९ प्रमाणे

## वेदांत.

### ४७३. ज्ञानदेवी (ज्ञानेश्वरी) ज्ञानदेवकृत

व० क० ४९९	अरा ७१
ओव्या	लिखित
तुट्के १० अध्याय आहेत	पाने ४२६ ग्रंथ ५११२
माहिती—विजोड सांचा अपूर्त-	

### ४७४. ज्ञानदेवी (ज्ञानेश्वरी) ज्ञानदेवकृत

व० क० ४६०	अरा ७२
ओव्या	लिखित
तुट्के अध्याय	पाने २२७ ग्रंथ २८००
माहिती—तुट्का सांचा अपूर्त-	

### ४७५. ज्ञानदेवी ज्ञानदेवकृत

व० क० ४६६	अरा ७२
ओव्या	लिखित
अध्याय ७.९	पाने १-११ ग्रंथ ७५०

### ४७६. ज्ञानदेवी अनाम

#### पदब्यारुद्या प्रकाशिका (विट्ठल !)

व० क० ४६१	अरा ७३
गद्य	लिखित
अध्याय १-१८	पाने ६०४ ग्रंथ १४३४९

माहिती—अपूर्ते? प्रत्येक अध्याच्या शेवटी करुणापर प्रार्थनेचे श्लोक आहेत, त्यांत “विडला” हे पद पांडुरंगाम संबोधेन, अथवा द्वितीया, किंवा चतुर्थी विभक्तिकेल्यां “विडल नामक कविला” असा अर्थ होतो—परंतु कवीचदलची माहिती कांहीं आढळत नाही अंथ कर्ता ज्ञानेश्वरशिष्य किंवा सांप्रदायी असावा—गुरुपरंपरा शोऽ पहा—

प्रास्ताविक—अ० १८ पान २ व अ० १८ पान १०३ ग्रंथांतरीं शब्दार्थेंकडून गीतार्थ, आपुले अभिमतानुसार त्या त्या ग्रंथकर्त्यांनी सांगीतला आहे ॥ ये ग्रंथांतरी—पूर्वोत्तराविरोध, शब्द, ध्वनी, काकुभाव, अनुभवार्थ, उपदेश क्रमासि, कर्म ज्ञानोपासना भेदहीं एकचिभगवत्प्राप्ति प्रत्यक्षानुभव श्रीभगवंताचा आशयविशदकरून सांगीतला आहे ॥ हे संतजाणतात ॥ तरियियानेणत्यानें कायि प्रतिपादावें ॥ ×× ॥ परिसमाप्तिचा भाग नाही—

स्थळ-ग्रंथरचना स्थळावर टीका करितानां, अ० १८, पान १०२ ×× या क्षेत्रासि व्यवहार नाव नेवासें ह्यणौनि गोदातीरी पैठणास पश्चिमेसि आहे ॥ ×× निवृत्तिनाथ सुत ह्यणून निवृत्तिनाथ शिष्य ॥

सूची—ग्रंथ उत्तम वाटतो श्रुति स्मृति पुराणादि वचनेंकडून श्रीज्ञानदेवींतील पदांचें तात्पर्य निर्णय करून ग्रंथ रचिला आहे—

४७७. ज्ञानसन्यासटीका केशिराजदास  
दासानुदास, राम, अनंतपुत्र,

व० क० १०७

अरा ७

ओव्या

लिखित

श्रीशंकर सं० श्लो०

पार्ने १-७२

ग्रंथ १३६९

माहिती—पान ७१०७२ इति दासानुदास विरचिते. इ०

स्थळ— श्रीरंगरंगा निजवास पाही ॥ कवेरितीरी  
सहवासताहीं ॥ तेथोनिया योजन पंचकासी ॥  
होसपूर नार्म सह ग्रामवासी ॥ १ ॥ वेणू नदी  
तीरवसोनि तेथे ॥

काल--या ज्ञानसन्यासटीके सिवैते ॥ हा तारणुसंवत्सर  
पुष्य मासी ॥ वढी त्रिती सोमहि वासगसी ॥ २ ॥  
(शक १६२६) शके शोला शतसविसासा ॥ केळे  
समाप्ति निज ग्रंथ यासी ॥

वंश—आनंत पुत्रे निजनाम रामे ॥ या गौतमु गोत्र  
कुलोद्धवार्ने ॥ या केशिराजे निजदासरंका ॥ मुखप्रवा-  
ही वद्वी तदाकां ॥ ३ ॥

दासानुदासी सह केशिराजा ॥ कृष्णकटाक्षे अवलोकनेऽज्या  
॥ ४ ॥

४७८. ज्ञानचार

शिवराम (अनंतपुत्र  
केशिराजदास) कृत

व० क० ३९९

अरा ४९

ओव्या	लिखित
पाने १-२३	ग्रंथ ३३०
माहिती—तांचद्या, काल्या, हिरव्या शाईने ओव्या लिहिल्या आहेत.	

प्रामाणिक—पान २३ ×× केशिराज कृपेने ॥ वदविलेहे  
संपूर्ण ॥ सर्वे निरोपण ॥ ज्ञानमार ॥ १७ ॥  
इति श्रीज्ञानमार ॥ केशिराजाचादास निर्धार ॥ केला  
समाप्तकार ॥ दासह्येने ॥ ३१८ ॥

स्थळ व काठ—श्रीरंग पटगा नजीक, होसगुर ग्राम  
नदीतीरीं गोतम गोत्र अनंतपुत्र शिवरामाने केशवराज  
रूपेने शक १६२३ निजश्रावण विषु संवत्सरी  
ज्ञानमार ग्रंथ समाप्तकेला—

४७०. ज्ञानामृत	दत्तात्रेयकृत
व० क्र० ९६	अरा १०
ओव्या	लिखित
प्रति १ ली प्रकरण १-९	पाने १-७७
ग्रंथ ९३१	

माहिती—पान ७७-ऐसे अच्युताश्रम वदे मज ३० ओ०  
४८ ॥ गुरुपरंपरा-पान ७४ अच्युताश्रम गुरु करूनी  
॥ ×× ॥ १२६ ॥ पान ७४ दत्तात्रेय रामेश्वर  
भट्टचा ॥ आत्मजु ×× ॥ १२९ ॥ तेणे अच्युताश्रम  
गुरु करोनि ×× संसार तरला ॥ १२९ ॥ त्यांचा

गुरु चिदानंदाश्रमु ॥ यांचा गोविंदाश्रमु ॥ त्यांचा  
गाड पादाच्यार्थ, शुक, व्यास, नारद, कमलासन्,  
नारायण, ॥ १३४ ॥ (अच्युताश्रमां) तेणे ॥

इतर-श्रीरामनाममा (हा) त्येकपणे ॥ सर्वशास्त्री संग्रह  
तेणे बोलिलेते ॥ १३९ ॥ अणीक गीता महराष्ट्रशब्दी ॥

ग्रंथ कैक ॥ १३६ ॥ ×× ॥ आणिक एक ग्रंथ केला ॥  
भक्तिफळ नामै भला ॥ त्यांतु चिद्विलासू प्रतिपादिला  
॥ १३७ ॥

४८०. ज्ञानामृत	दत्ताश्रयकृत
व० क० ९८	अरा १०
ओव्या	लिखित
प्रति २ री प्रकरण १-९ पाने १-१३० ग्रंथ १०००	
माहिती-व० क्रमांक ९६ प्रमाणे.	

४८१. ज्ञानज्ञानविवरण	अनाय
व० क० १३	अरा १
ओव्या	लिखित
अपूर्त पाने ३८-९३	ग्रंथ ३७०

व० क० ८६ अ	अरा १९
गद्य	लिखित

प्रति १ ली अध्याय १-१८

पाँने १-९९

ग्रंथ ६००

माहिनी—जुदावत्या ७. शके सोळाशे भतर एकउणे ॥  
(१६६९) तै हे ज्ञानेश्वरी शब्दाचे विवरण ॥ उगाऊकर  
जगनाथबालकृष्णे केले.

### ४८३. ज्ञानेश्वरीटिप्पण जगन्नाथबालकृष्णकृत

व० क० ८६ व

अरा ६०

गद्य

लिखित

प्रति २ री

अध्याय १-१८

पाँने १-७८

ग्रंथ ६००

माहिती—नानाशब्दांची उत्तरे । अर्थ संगति साचोकारे ॥  
ग्रंथसी भीडिने चतुरे ॥ ह्याणेनिवृत्तिदासु ॥

### ४८४. ज्ञानेश्वरीटिप्पण जगन्नाथबालकृष्णकृत

व० क० १६ क

अरा ६६

गद्य

लिखित

प्रति ३ री अध्याय १-१८

पाँने १-११० ग्रंथ ६००

माहिती—इदं पुस्तकं नरसिंहपुरस्थ कृष्णसूनु वेदव्यासेन  
अतित्वरया लिखितम् ॥

### ४८५. ज्ञानेश्वरीटिप्पण जगन्नाथबालकृष्णकृत

व० क० ८६ ड

अरा ६९

गद्य

लिखित

## वेदांत.

प्रति ४ थी अध्याय १.१८ पांच १-२० ग्रंथ ६००

**४८६. ज्ञानेश्वरी टिप्पणि जगन्नाथबालकृष्णकृत**

व० क० ८६३ अरा १८

गद्य लिखित

प्रति ५ वी अध्याय २८ पांच १०२  
व ६-१८ आणि १८ वा पांच १-९ ग्रंथ ६००

पतंग अवधृत वदेणगी ॥

**४८७. अनाम (काव्य) अनाम (कवि)**

व० क० ? अरा १

श्लो० व ओ० लिखित

पांच १-४ ग्रंथ ३०

माहिनी-विषय-वेदांत काव्याचे नाव कळत नाहीं--

श्लोक- जो आपणा आपण दत्त दाता ।

तो आमुची आदि गुरु नियंता ॥

त्याचे पद्मी चित्त सुलीन जाले ।

सर्वत्र त्याने निरखूनधाले ॥ १ ॥

× × ग्रंथ अपूर्त आहे

**४८८. अनुभवामृतटीका अनाम**  
(प्रकरण ५ वें) (कर्ता)

व० क० ४ अरा १

गथ व ओव्या	लिखित
पाने ३०	ग्रंथ ४००
माहिती—अपूर्त, एकून पाने १-३५ स पाने १, १२, ३०-३२ नसें. दुसऱ्या प्रतिवर्षन (क्र० १२) वर्षन वीरेश्वरकृत टीका हणून कळले.	

### ४८९. अंतभाँव रामदासकृत

व० क० १४	अरा ?
ओव्या	लिखित
समास १-३, व ९ अपूर्त, आणि ६	पाने १-६ ग्रंथ १०० व ११-१३

### ४९०. कालज्ञान अनाम (कर्ता)

व० क० ६	अरा १
ओव्या	लिखित
पाने १-९	ग्रंथ ११०

माहिती—पान १ आतां कालज्ञानवचना ॥ सूते निरोपिला  
मुनिजना ॥ जेंगुहादगुह सर्वजना ॥ दुर्लभ आसे ॥ १ ॥  
ते संस्कृत पुण्य पावनी ॥ ×× ॥ ते प्राकृत टीका अघ  
नाशिनी ॥ अवण मात्रे ॥ २ ॥ ×× ॥ ओव्या १८  
श्लो० ३९ च आहेत ग्रंथ अपूर्त दिसतो ॥

### ४९१. गीता समश्लोकी टीका वामनकृत

व० क० १६	अरा ?
श्लोक	लिखित
अध्याय १-१८	पाने १-७८ ग्रंथ १४००

माहिती- जूने पुस्तक.

४०२. गुरुगोप्यप्रकाश कृष्णावधूतकृत

ब० क० ७	अरा १
आंश्या	ठिखित
प्रकरण १-८	पाने १-६२ ग्रंथ ४३९

माहिती-पान १ ॐ ममो जी गजानना ॥ निर्विघ्रकारका  
मुखसदना ॥ भक्तवरप्रदा प्रसन्न वदना ॥ नमन तूते ॥ १ ॥

१. गणेश शारदा सद्गुरुस्तवन	५. महा कारण देह निरसन
२. स्थूल देह निरसन	६. कैवल्य देह निरसन
३. सूक्ष्म देह निरसन	७. षट् चक्र निरसन
४. कारण देह निरसन	८. आंशका निरसन

गुरु-पान ६० × × × ॥ ऐसा सद्गुरु पतंग अवधूत ॥ तयाचा  
प्रसाद यथा किंचित ॥ जयासी होईल प्राप्त ॥  
सुख भोगितीते ॥ ६१ ॥

वंश-ऐकिने तयाचा अन्वय ॥ वंशावळी पारंपर्य ॥ गुरु-  
सांप्रदायवर्य ॥ दत्तात्रय जयाचा ॥ ६२ ॥ मूर्तित्रयाचा  
अवतार नगद्गुरु श्रीदत्तात्रेय ॥ ६३ ॥ तेणे चि कृपा  
करुनिया पाहे ॥ पतंग अवधूतासि स्वर्ये ॥ उपदेशिलें  
जाणिने ॥ ६४ ॥ तया पतंग अवधूताचा पुत्र ॥ बाल  
अवधूत × × ॥ तयासि उपदेशिलें × × ॥ पतंग अवधूत  
योंने ॥ ६५ ॥ तया बाल अवधूत सद्गुरुचा ॥ उपदेश  
जाला मज साचा ॥ × × ॥ ६६ ॥ तर्वं स्वानुभवाचे  
उद्घार ॥ x x ॥ तो हा गुरुगोप्यप्रकाशसार ॥ वदविला  
असे मम वदनी ॥ ६७ ॥ × ×

काळ-प्लवनाम संवत्सरी ॥ दत्तात्रेय सन्मुख ॥ ग्रंथरचना ॥  
 शके १७०३ ओषाढ शु ० ७ ॥ उत्तरा नक्षत्र गुरुवारी  
 ग्रंथ संपूर्ण ६९ ×× ॥ सद्गुरु बाल अवधूत कृपेने ॥  
 ग्रंथ जाहला संपूर्ण ॥ श्रोतयांते द्वाणे कृष्ण ॥ मुखे विवरिले  
 ॥ ७१ ॥ (पुस्तकजीर्ण व एकत्र आहे)

<b>४०३. दासवोध</b>	<b>रामदासकृत</b>
व० क० १५	अरा १
ओऽव्या	लिखित
दशक १, समाप्त १-१०	पाने १-२३ } दशक २, स० १-७, अपूर्ति पाने ३-३३ } दशक ३, समाप्त १-४, अपूर्ति पाने १-१२ } ग्रंथ ११७०
<b>४०४. दीपरत्नाकर</b>	<b>रत्नाकरकृत</b>
व० क० १२	अरा १
ओऽव्या	लिखित
अध्याय २--११	पाने २९० ग्रंथ २१८०
१. नाही	७. सूक्ष्मदेहनिरसन
२. वैराग्ययोग	८. सर्वनिरसन
३. माया अभाव	९. अद्वैतयोग०
४. स्वरूपानुभव	१०. पापंडनिरसन
५. ब्रह्मांडनिरसन	११. पट्कर्मनिर्णय
६. स्थूलदेहनिरसन	

माहिती—प्रति अध्याय समाप्तीत—इति श्रीचिदादित्य  
 प्रकाश दीपरत्नाकरे इत्यादि०  
 सिद्धानंदाचेनि प्रसादें ॥ बोले रामानंद पदे ॥  
 रत्नाकराचेनि संवादें ॥ ग्रंथ विनोदें चालिला ॥  
 ग्रंथ अपूर्त—अध्याय १ व १२-१४ नाहीत.

## ४९५. निगमसार

व० क्र० १७

ओव्या

अध्याय १-९, अपूर्त,

माहिती—पुष्टकछ वेदांताची पांने २ आहेत जीणे  
 पुस्तक.

## बामनकृत

अरा १

लाखत

पांने ७८ ग्रंथ १३००

## ४९६. पंचमुद्ग्रा

व० क्र० ३

ओव्या

अपूर्त पांने १-१०

## अनाम (कर्ता)

अरा १

लिखित

ग्रंथ ७९

## ४९७. पंच समाप्ती

व० क्र० १३

ओव्या

अपूर्त

## रामदासकृत

अरा १

लिखित

पांने १ व २१-२२ ग्रंथ १४

## ४९८. पंचीकरण (कोष्ठक)

व० क्र० ३

गद्य

## अनाम (कर्ता)

अरा १

लिखित

पाने १-८

अंथ ६०

माहिती—कांही अंथ तुटका १ल्या पानांत आहे—ओव्या  
३६-३७ ॥

पाने ७-८ गुरुस्तवनाच श्लोक, ओव्या ३० आहेत-

४०९. पंचीकरण

मुकुंदराजकृत

व० क० ९

अरा १

गद्य पद्य

लिखित

पाने १-१८

अंथ ७९

माहिती— पूर्वीवं— पंचीकरण विवरण ; उत्तरार्थ -महा  
वाक्य विवरण.

पान १८ गुरुपरंपरा श्रीआदिनाथ, श्रीहरिनाथ, श्री  
रघुनाथ, श्रीमुकुंदराज, माझी अतिमंदवाणी ॥ पवित्र-  
केळीइहांविचर्णी प्रीतिपावो पिनाकपाणी स्मागेमुकुंदराज ॥

५००. भीमोपदेश

मेरस्वामीकृत

व० क० ११

अरा १

ओव्या

लिखित

मूर्य १ ला, कछ १२ }  
मूर्य २ रा कछ १-११ }

पाने १-२४

पाने १-२३

१२ वा अपूत

अंथ १९३०

५०१. लिखितपांषाष्टीका अनाम (कर्ता)

व० क० ९

अरा १

मूळ, ओव्या; टीका, गद्य

लिखित

पाने १-२६

अंथ ३२९

माहिती—श्री ज्ञानेश्वरांच्या मूळच्या ओ० ३९ वर टीका आहेत, व मूळ ओव्या ३६ तामाईत आहेत, चाकीच्या नाहीत, अपूर्ण ग्रंथ.

प्रास्ताविक—पान ? मंगळ नमना नंतर—श्रीज्ञानेश्वर योगिवर्ष, चांगदेव योगीइवरासि पत्र लेखन पिसें, ओवी-प्रबंधनिर्मूनि समस्त सावक जनासि अनायासै व्रह्मात्मैक्य बोव्य व्हावया जोगे वेदान्त सिद्धांत स्वानुभव प्रगटिने झाले, त्या ओवियांचा अर्थ श्रीगुरु ज्ञानेश्वर प्रसादें यंथामात्र सांगीजेतो ॥ × × ॥

५०२. विवेकसिंधु

व० क० ८

ओव्या

प्रकरण ?-९

सुकुद्राजकृत

अरा १

लिखित

पाने ४० ग्रंथ ६९०

माहिती—पान ? प्रकरण १ गणेशस्तव श्लोक० शंकर-स्तवन श्लोक ॥ ॐ नमो सिद्ध भवानी शंकरा.....॥

१. मृष्टिकर्म—स्वरूप समावेश

२. स्वानुभाव दृढीकरण

३. तत्वमृष्टिकरण

४. ईश्वर तनु त्रय कथन

५. जीववैभव्यकरण

ग्रंथ अपूर्ति.

५०३. शुकाष्टक

ज्ञानदेवकृतः

व० क० १८

अरा १

संस्कृत श्लो० ; ओव्या

लिखित

अपूर्ते

पाने० २, ३, ९ ग्रंथ २०

५०४. स्वानंदलहरी

मेरुस्वामीकृत

व० क० १०

अरा ?

ओव्या

लिखित

अपूर्ते

पाने० १-२ व १२-२३

ग्रंथ १-२५

माहिती—पाने० ३-११ नाहीत -

पान २२- ×× इति श्रीस्वानंद लहरी ॥

अनुभव मेरुचि उजरी

निष्ठा अनंत साक्षात्कारी ॥

संभवली मोक्षरमा ॥ ४७ ॥

५०५. ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) ज्ञानदेवकृत

व० क० ११

अरा ?

ओव्या

लिखित

अध्याय १२ वा

पाने० १-२२

ग्रंथ २५०

‘

माहिती—पान २२ शे० (१२१२) बाराशातें बारोहरे ॥

तै पदपद्धती केली ज्ञानेश्वरे ॥

सञ्चिदानंद बाबाबरवे आदरें ॥ लेखक जाला ॥ १ ॥  
शके सोऽग्निशते तरोत्तरे ॥ नै पदपद्मति केली ज्ञानेश्वरे  
गोविंदबरवा मुखांतर ॥ जगजीवन लेखक ॥ २ ॥

२०६. ज्ञानेश्वरी

ज्ञानदेवरुत

व० क्र० १९ अ.

अरा २

ओव्या

लिखित

प्रति १९ वी उत्तम

पाने ४१?

अध्याय १-१८

ग्रंथ १०,०००

माहिती काल—शालीवाहन शकाब्दाः ॥ १७२३ ॥ काळ  
युक्तिनाम संवत्सरे दक्षिणायणे वर्षक्षत्रौ भाद्रपदमासे कृष्ण  
पसे द्वितीयायां भुरुवासरे आश्विनी नक्षत्रे शुभयोग शुभ  
करणे एवंगुण विशेषण विशेषायां शुगतिथौ श्रीमत्तंजा-  
स्थल—नगर्या महाराज श्रीमत्यागराज चरणारविंद सन्निधौ  
समाप्ति—भानुवंशां बुधिसंभन श्रीरामचंद्रमहतः प्रेरणया  
स्वात्मानुभव विलासेन सकल गीता भाष्य शिखामणिभूतं  
श्रीमत्कानेश्वर्याः पुस्तकमिदं श्रीरामचंद्र प्रोत्यर्थ,  
अवधूतेन संपूर्ण तया लिखितं ॥ ७ ॥  
परमहंसा स्वादित चरणकमलचिन्मकरंदाय भक्त जन-  
मानस निवासाय परम कारुणिकाय श्रोगोविंदायनमः ॥

गोपाल कृष्ण द्वालेकर संग्रह.

६०७. गर्भगीता

अनाम कवि

व० क्र० १

अरा १

ओव्या (श्लोक, मूलाचे)	लिखित
पाने १-९	अंथ ७०

माहिती—श्लोक २४ ओव्या ३०--

भूल संस्कृत श्लोक फार अबद्ध आहेत.

पान १ प्रारंभ—नमूनि आर्थि भव विघ्नहर्ता ॥

नेणेचि जो सद्गु द्वैतवार्ता ॥

त्याचे प्रसादे तरी गर्भगीता ॥

अजून पूस स्वर्ये कृष्णनाथा ॥

पान ९ इति श्रीकृष्णाजून संवादे ॥ गर्भगीता संपूर्णा ॥

माधुसामीराव—संग्रह.

५०८. आत्माराम	रामदास
व० क० ४	अरा
ओव्या	छापि
समास १०९	पाने १-२१ अंथ ८० } १००
प्रस्तावना	पाने १-७ अंथ २० } १००

माहिती—ओव्या० छा० श्रीकृष्णविलास छापवाना  
तंजावर शके १८३६ आनंद संवत्सर.

मुख्याण्य पेशवे—संग्रह.

५०९. रुद्रयामल टीका	अनंतदेवकृत
व० क० १	अरा १
सं० श्लोक टीका ओव्या	लिखित
पाने १-९	अंथ १६०

त्यागराजस्वामी संग्रह

५१०. अद्वैत सिद्धिः (संस्कृत) अपूर्ते { मराठी व हिंदी }  
 (द्रौपदी सांत्व चरित्र अपूर्ते }

अनाम कवि.

प० फ० २ अरा १

सं० गद्य. मराठी श्लोक इ० छापी लिखित

पाने १३-१६

माहिती—मुख्यपत्राबर—specimen copy असे छापिले  
आहे. हेच वेदांत, त्या मार्गे द्वौ० सांत्वन चरित्राचा  
मार्गे अपूर्त आहे. हे मराठी व हिंदी. हे वेदांत नव्हे.

५११, कपिल गीतार्थिका हरिदासआचरेकरक्त

व० क० ६ अरा १

ओव्या छापी

संस्कृत मूल अध्याय १-९ } पाने १०६  
मराठी टीका प्रसंग १-९ }

माहिती—षद्ग्रन्थपुराणांतर्गत.

## विषय-प्रसंग १. राजराजेश्वरयोग कथन

(सिद्धांत सारे)

## २. राजराजेश्वरयोग कथन

(सिद्धांतसारे)

### ३. मंगलनमन (तारकाष्टके)

## ४. पंचत्रिंशद्वाक्य

### ९. हृदयस्थ गुह्य निरूपण

(तारक ब्रह्म राममंत्र ग्रंथ ३०)

विशेष—मुख्यपत्रावर “टी. सुंदरराव त्रिचिनापड्डी  
ता० २८--१२--१९०१” असे लिहिले आहे.

चित्रे—आंतल्या पानावर—श्रीशंकर पार्वती आणि  
कपिल महामुनि क्रष्णसिद्ध, ही चित्रे आहेत.

प्रारंभ नमन-ॐ नमोगुरु अद्वया ॥ अनंत अपार अव्यया ॥  
परात्परा सुखाळया ॥ आनंदकंदा ॥ ? ॥ ×× ॥  
नमू श्रीगुरु दत्तात्रेया ॥ आदिगुरु सर्वमया ॥ ×× ॥  
१६ ॥ आत्माराम द्वदर्यांचा ॥ तोचि श्रीगुरु आमुचा  
॥ ×× ॥ ३७ ॥

प्रास्ताविक—कपिल महा मुनीश्वर ॥ ××× ॥ सांख्य  
शास्त्र जयानें निर्मिले ॥ ×× ॥ ३८-३९ ॥  
कपिल गीता रहस्य ॥ गुरु सांगती क्रिष्ण सिद्धास  
×× ॥ ४० ॥ सकल शास्त्राचें प्रमेय ॥ जें सकळे  
गुह्याचें गुह्य ॥ उपनिषदांचें द्वद्वय ॥ विश्राम धाम  
॥ ४१ ॥ करूं इच्छित असों टीका ॥ × ४२ ॥  
पान १०० गुरुसेवेचा महिमा ॥ ×× ॥ ग्रंथोर्वर्ण-  
लासे प्रेमा ॥ ज्ञानेश्वर एकनाथी ॥ ७७ ॥ भागवत  
श्रीज्ञानेश्वरी ॥ ग्रंथ ×× ॥ आणिक हीं ग्रंथ-  
बहुत ॥ विवेकसिंधु आदि ×× ॥ ७९ ॥ ×× ॥  
प्रपञ्च परमार्थ दोहीं पक्षीं ॥ समर्थ भावे वर्तत असे  
॥ ८० ॥

गुरुसंप्रदाय—पान १०१ ऐकिजे गुरुसंप्रदायकम ॥ सद्गुरु  
श्रीहरिपूर्णश्रिम ॥ महावाक्यादि उपदेशपरम ॥ बीज-

## वेदांतः

हृदयीं वेरिलेजे ॥ ९७ ॥ तेंचि पुढे विस्तारले ॥  
 आत्मारामीं ( प्रगट ) झाले ॥ ५५ ॥ ९८ ॥  
 मुख्यसांप्रदायलक्षण श्रीआदिनाथ दत्तात्रेयापामून ॥  
 विस्तार जाहला असे जाण ॥ दशनामादिकरूपनियां  
 ॥ ९०० ॥ आदिगुरु दत्तात्रेय पूर्णानंदो तेथूनि  
 नारायण, योगानंद तेथूनि आत्मारामीं जीवन तेथूनि  
 हरिदास ॥ ९०१-९०४ ॥

कुलदेवता-आदि कृपा येमायेची ॥ तोचि दुर्गा कुलस्वामिणी  
 आमुची ॥ राशीनपूर मूळर्णीठीची ॥ अर्धमात्राह्यणतीजे  
 ॥ ९ ॥

ग्रंथकाळ } ग्रंथजाहला तये स्थलीं शक १६७२ प्रमोदावद्वर्षां  
 व स्थल } काळ, आषाढ शुक्ल द्वादशी गुरुवार टीका समाप्त-  
 वृत्तिग्राम--९०९-९०७ वृत्तिभूमिकाग्राम आचरे ॥ वसतेसे  
 प्रेषसिंधूचियातरे ॥ तेचि मिराशि अधिष्ठान अचरे  
 जाणिजे आपुले संत हो ॥ ८ ॥ तेयें बिंदु सदाशिव  
 नांदतसेस्वयमेष ॥ रामेश्वर सद्गुरुराव ॥ समर्थ थोर  
 त्रिभुवनीं ॥ ९ ॥ ९०९ ॥

समाप्ति-पानः १०२ इति श्रीपद्मपुराणे सिद्धांतसारे कपिल  
 मुनि ऋषि सिद्ध संवाद हरिदास आचरेकरोपनाम  
 भक्तविरचित कपिलगीता टीकायां अध्याय (संपूर्णः) ॥  
 हा अंथ पुणेष्टशनवार मेहुणपुरा येथें जगाद्वितेच्छु  
 छापखान्यांत छापिला, तारिख १ जनवरी सन् १८९९  
 शक १८१६ ( आवृत्ति २ री) .

**वेदांत.** THE KUPPUSWAMI SASTRI<sup>142</sup>  
RESEARCH INSTITUTE  
MADRAS.

इतर--मुखपत्रावरील पानांत प्रस्तावना असून रोवंजी

शीघ्र गोंधलेकर यानी (सहित्यापू) आहे सर्व हक्क  
आपल्याकडे आहे, असे स्थणतात.

**५१२. पंचीकरण अपूर्ण अनामकविकृत**

व० क० ?	अरा १
---------	-------

गद्य	लिखित
------	-------

पाने १-८	ग्रंथ १००
----------	-----------

माहिती—मुखपत्रावर—त्रियंबक सुवाभृष्टपुस्तकम् असे  
आहे—

**५१३. भगवद्गीताव्याख्यान अनामकविकृत**

व० क० ३	अरा २
---------	-------

गद्य	लिखित
------	-------

अध्याय १ ला प्रति १ ली	पाने १-९ ग्रंथ १२०
------------------------	--------------------

माहिती—मूल संस्कृत श्लोक.

**५१४. भगवद्गीता व्याख्यान अपूर्ण अनामकविकृत**

व० क० ४	अरा १
---------	-------

गद्य	लिखित
------	-------

अध्याय १ ला प्रति २ री	पाने १-७ ग्रंथ ९०
------------------------	-------------------

माहिती—मूल संस्कृत श्लोक.

**५१५. भगवद्गीताटीका माधवकृत**

व० क० ७	अरा १
---------	-------

ओव्या लिखित  
अध्याय १-१८ पाने१-१६९ ग्रंथ३४००

माहिती—इदं पुस्तकं मानमोडि नारायणेन लिखितम् ॥

### ५१६. योगवासिष्ठसारटीका माधवदास नारायणाचा

(मूलासह) (कृष्ण) कृत

व० क० ९ अरा १

ओव्या } आपी  
संकृत श्लोक } वैडकेलेले

प्रकरण १-१० पाने१-२०८

माहिती—(पान २०८) माधव दास नारायणाचा जो मूळ-  
चेनि कृष्ण नोंम साचा ॥ xx ॥ २७१ ॥

- |                   |                          |
|-------------------|--------------------------|
| १. वैराग्य प्रकरण | ६. आत्मनःप्रकरण          |
| २. जगन्मिथ्या     | ७. शुद्धब्रह्मनिरूपण     |
| ३. जीवन्मुक्त     | ८. आत्मदर्शन             |
| ४. मनोलय          | ९. चिद्रूपनिरूपण         |
| ५. वासनोपशमन      | १०. ब्रह्मप्राप्तिनिरूपण |

पान १-अथयोगवासिष्ठ आरंभ-जय श्रीआदिगुरुपरब्रह्ममूर्ति  
तुझे इच्छेने उत्पाति स्थिति लय होती ॥ xx ॥ १ ॥  
ऐशी सहुरु नारायणा प्रति केली विज्ञापना ॥ xx ॥  
१९ ॥ वस्ता, वासिष्ठ, श्रोता श्रीराम २७-४४; या  
कृष्णवासिष्ठाची टीका पदपदाभिप्रायनिका ॥ निरोति जेल  
ऐका ॥ महाराष्ट्रशब्दोंपै ॥ ४६ ॥

पान २०७—केले व्याख्यान दशप्रकरणाचे ॥ ×× ६१

पान २०८ शक १९१४ नंदन संवत्सर दक्षिणायन  
आश्विन क्रष्ण ८/९ सोमसुताचा (बुध) वार शुक्र योगे  
आश्लेषा ॥ येण काळी, या लघुवासिष्ठाची टीका वराढ  
देशी पंचग्रामीं असतां ज्ञाली ॥ ६६-३८

५१७. लहानशी आर्य— (दिवान बाहदूर)

प्रभा बलि नं. ३ रु० रघुनाथराव कृत

व० क्र० १० अरा १

गद्य छापी

पाने १-४७

विशेष माहिती—या लहानशा पुस्तकांत प्रस्थानत्रयी बदल  
संक्षिप्त वर्णन अमून त्यांचे प्रमाणतारतम्य सांगितले  
आहे.

इंदूर होळकर छापखान्यांत छापिली. इ० सन् १८८७.

५१८. सप्तचक्रविवरण श्रीमत्परमहंस

परिव्राजकाचार्य कृत

व० क्र० ११ अरा ?

गद्य लिखित

अनेकचिकट—  
वून लांब कागद १ ग्रंथ ३००

५१९. ज्ञानेश्वरी (सटीप) } ज्ञानदेवकृत  
भावार्थ दीपिका } अरा ?

व० क्र० ८

ओऽया

छापी

अध्याय १-२८

पाने (१२+१८) १७०

अध्याय १६ ची पाने १९-१६ जास्त आहेत.

अध्याय ९-१० ची पाने ३१-३२ नाहीत.

माहिती—इतर प्रतीतील प्रमाणेच. मूल संस्कृत लोक आहेत. अध्याय १८ पान २६—हा ग्रंथ हिंद एजन्सी बुक्सेल्स मुंबई, यानी पुणे येथे भारत भूषण छापखाना व मुंबई येथे नेटीव ओपिनियन “छापखाना”, व “सुवर्ण प्रिंटिंग” छापखाना या ठिकाणी छापून प्रसिद्ध केला शक १८३०

अध्याय १-१८ चे विभाग—

१. प्रथम पष्टाध्यायी अध्याय १-६

२. द्वितीयपष्टाध्यायी अध्याय ७-१२

३. तृतीय पष्टाध्यायी अध्याय १३-१८

पुस्तक स्वल्प जीर्ण आहे.

१२०. ज्ञानदेवी, भववद्वीता

ज्ञानदेव कृत

व० क० ९

अरा १

ओव्या

लिखित

तुटक्या अध्यायांची तुटकी

पाने ११ ग्रंथ ७०

वेदांत--खांसखरीदी छापी.

५२१. खडेतात्विकबोल महादेव हरि मोडक  
बी. ए. लेखक.

व० क० १	अरा
गद्य	छापी
भाग १ ला	पाने १-९७ ]
प्रतावना ३०	पाने ४ } १०१

माहिती—यांत २९९ बोल आहेत मुद्रक व प्रकाशक—  
अच्युत चिंतामण भट यशवंत छापखाना, पुणे अवृत्ति  
२ री सन् १९१३, किंमत ६ आणे.

५२२. खडेतात्विकबोल महादेवहरिमोडक बी. ए.

व० क० २	अरा
गद्य	छापी
भाग २ रा	पाने १-९६ ]
प्रस्तावना ३०	पाने ९ } १०१

माहिती—यांत १८० बोल आहेत, बाकी माहिती वरील  
प्रमाणेच.

५२३. खडेतात्विकबोल महादेवहरिमोडक बी.ए.

व० क० ३	अरा
भाग ३ रा	पाने १-१३२ यांत बोल १३२
उपासना	पाने १३३-१९३ ,, ९६

## वेदांतः

लोक संग्रह पाने १५३-१७९ , , ६?

प्रस्तावना ३० पाने ६

### माहिती-अर्पण पत्रिका

सत्यलोकवासी परमकारुणिक विद्यातीर्थ गुरुवर्य बाल

गंगाधरटिलक यांचे चरणारविंदी हे बोल सादर समर्पण

असोत-विनीत व विनत शिष्य म० ह० मोडक. ता०

१३-८-२४ अवृत्ति १ली, इतर माहिती वरील

प्रमाणे सन् १९२४ किंमत १। रु.

### ५२४. ग्रंथराज

### दासोपतं (दंगंवरानुचर)

४० क्र० ११

ओव्या छापी

प्रकरण १-८ पाने १-९६

प्रस्तावना पाने १६

माहिती-आंत दासोपताचे देवघर, अंबाजोगाई, ही सुंदरतसवीर आहे. भारत-इतिहास-संशोधक मंडळ, पुणे-महाराष्ट्रीय सारस्वत ग्रंथ २ रा. हें पुस्तक धुळे येथे रा० शंकर-श्रीकृष्णदेव यांच्या श्रीआत्माराम छापखान्यांत आपून, पुणे येथे रा० खंडेराव चिंतामणमेहंदळे यानीं भा. इ. सं० मडळाचे कार्यालयांत प्रसिद्धकेले. आषाढवद्य ६ शके १८३६ किंमत आठ आणे.

५२५. दासबोध                    रामदास कृत  
मराठी भाषांतर                (ल. रा. पांगारकर)

व० क्र० ९                        प्रति १ ली

मूल, ओऱ्या                    भाषांतर गद्य

दशक २०, समास २००      पाने १-७२४

प्रस्तावनादि                    पाने ३०

माहिती-छापी-आंत श्रीसमर्थांची तसबीर आहे. संपादक  
व भाषांतरकार, लक्ष्मण रामचंद्र पांगारकर बी. ए.  
संपादक, “मुमुक्षु” पुणे. प्रकाशक केशव भिकाजी  
दवळे, बुक् सेलर, माधव बाग, मुंबई. विजयदेशमी शके  
१८४९ सन् १९२३ किंमत रु० ४.

५२६. दासबोध                    रामदास कृत  
मराठी भाषांतर                (ल. रा. पांगारकर)

व० क्र० ६                        प्रति २ रु

मूल                                ओऱ्या

भाषा                                गद्य

दक्ष २० समास २००      पाने १-७२४

प्रस्तावनादि                    पाने ३०

माहिती-वरील प्रो-

५२७. भक्तमणिमालासार्थ लक्ष्मण रामचंद्र  
(भागवतांतीलवेंचे) पांगारकर बी. ए.

व० क्र० ९

मूल संस्कृत छोक            भाषांतर गद्य

छापी पाने १-२९२

प्रस्तावनादि पाने १६

माहिती—संपादक ल० रा० पांगारकर बी. ए. मुमुक्षु-  
कर्ते पूर्णे.

प्रकाशक—गणेश महदेव आणि कंपनी मुंबई. मुद्रक-  
केशव रावजी गोंधळेकर जगद्वितेच्छु प्रेस ९०७  
शनवार पूर्णे.

५२८. भक्तिमार्गप्रदीप ल. रा. पांगारकर बी. ए.  
संपादक.

व० क० ८ छापी

अभंग इ० पाने १-१२०

गद्य प्रस्तावनादि पाने ८

माहिती—संपादक व प्रकाशक ल. रा. पांगारकर बी. ए.  
मुमुक्षु कर्ते पूर्णे आवृ० १०

भाद्रपद १८४२, अक्टोबर १९२७. किं० आठ आणे,  
मुद्रक लक्ष्मण भाठ राव कोकांट, हनुमंत छापखाना,  
पूर्णे, शनवारपेठ.

५२९. मनोबोध उर्फमनाचे श्लोक रामदासकृत  
सार्थ व सभाष्य ल. रा. पांगारकर

व० क० ४ छापी

श्लोक मूलाचे पाने १-२८३

प्रस्तावना पाने ३९

माहिती-संपादक व प्रकाशक-

लक्ष्मण रामचंद्र पांगारकर बी. ए. संपादक “मुमुक्षु” पुणे  
मुद्रक-गणेश काशीनाथ गोखले, सेक्रिटरी, श्रीगणेश  
प्रिंटिंग वर्क्स शनिवारपेट ४९९ जमखडीकराचा वाढा,  
पुणे. किंमत १२ अणे श्लोक २०९.

महाराष्ट्राय-सारस्वत

ग्रंथ ३ रा स्फुट प्रकरणे कर्ता

१. निर्णायिका अभंग	तुकाराम
२. गीतासार	एकाजनार्दन
३. गीतासार	पूर्णानंद
४. उपदेशरत्नाकर	रत्नाकर
५. रात्रुद्युमुराण	कृष्णनाथ
६. निर्विकल्पग्रंथ	जनीजनार्दन
व० क० १२	छापी
ओ० श्लोक ३०	पाने १७०

माहिती-धुळे, श्रीआत्माराम छा० छा० शक १८३६  
पुणे, भारत इतिहास संशोधक मंडल ग्रंथमाला.

५३१. रामदासाचेसमग्रग्रंथ रामदासकृत

व० क० ७	छापी
ओ० पद्म-श्लो ३०	पाने ७०४ (३६८ + ३३६)
प्रस्तावना	पाने १६

माहिती—आंत समर्थाची तसबीर आहे, मुद्रक व प्रकाशक शंकर नरहर जोशी-चित्रशाळा स्टीमप्रेस, ८१८ सदाशिवपेठ पुणे शा० श १८३९ किंमत २ ॥ रुपये यापुस्तकांतील नुन्या दासबोधाची पाने ३२२-३९२ आणि पुढे (चुकीने) ६६७-६८२ असै छापिले आहे. चूक नोट केलीतर पुढे ३९३-३६८ असले पाहिजे.

### ५३२. सिद्धांतसंहितापूर्वार्थ सोहिरोबानाथआंबिये

व० क० १०	छापी
----------	------

भाषांतर ओ०	पाने १-१९६
------------	------------

मुखपत्रादि	पाने ६
------------	--------

माहिती—काव्यसंग्रह २२-साधुवर्य सो० आंबिये कृत पारमार्थिक कविता संग्रह-१. सि० संहितापूर्वार्थ-हा वामनदाजी ओक हेडमास्तर हैस्कूल, रायपूर, यांनी अर्थ निर्णयिक व अवांतर माहितीच्या टीपा देवून जुनाट हस्त लिखित प्रतीच्या आधारे तयारकेला-तो मुंबईत जावजी दादाजी यांच्या निर्णयसागर छापखान्याचे मालक तुकाराम जावजी यांनी छापून प्रसिद्ध केला, १८९६ किंमत १४ अणे.

श्री जगद्गुरु शंकराचार्य, मठ संकेश्वर, यांस अर्पण केला असे,



॥ श्रीः ॥

तंजावर महाराज शरभोजी थांच्या  
सरस्वती महाल ग्रंथसंग्रहांतील  
मराठी ग्रंथांची बयाजवार यादि

वर्ग २—पुराण.

नंबर ५३३-१८२ स

I. पुरातन संग्रह—नं० ५३३-१६२

II. नूतन संग्रह—नं० १५३-१८२

१. खांस खरादी—नं० १७९-१८२

२. देणगी—नं० १९३-१७४

(१) पतंग अवधूत १९३-१९६

(२) गो० दवळकर १९७-१९९

(३) मु० पेशवे १६०-१६९

(४) त्याग० स्वामी १६६-१७८



॥ श्री ॥

तंजावर महाराज शरभोजी यांचा  
 सरस्वती महाल ग्रंथ संग्रह  
 मराठी ग्रंथांची बयाजवार यादि

वर्ग २—पुराण.



५३३. अग्नीश्वर माहात्म्य विरूपाक्षकृत

व० क० १९० अरा १९

ओव्या लिखित

प्रति १ ली उत्तम, पाने १—१०१

अध्याय १—१७ ग्रंथ १९००

गाहती—प्रास्ताविक पान २ व १०१—चोळ देशाधिपति

सद्गुण संपन्न शरफेंद्रनृपाज्ञेन विरूपाक्षे हा ग्रंथ रचिला.

स्थळे शरफेंद्र नृपाच्या विद्याकलानिधिशाळेत पढलेल्या

काल बालकार्णी ॥ चंद्राक्षमुनि कलावर ॥ गणितशक्तीं

विरोधि शुभवर्णी ॥ शिवरात्रीचे दिवसीं लिहिलासे ग्रंथ

॥४ ॥ भविष्योत्तर पुराणांतर्गत.

५३४. अग्नीश्वर माहात्म्य विरूपाक्ष  
 (शिवदास) कृत

व० क० १९१ अरा १९

ओव्या लिखित

प्रति २ रुपी पाने १-११८  
 अध्याय १-१७ ग्रथ १९००  
 माहिती-ठो० क्रमांक ५३३ च्या प्रमाणेच, लेखकाची  
 माहिती नाही. भविष्योत्तर पुराणांतर्गत.

### ५३५. (अनसूया माहात्म्य)

दत्तात्रेय माहात्म्य दिगंबरानुचरकृत

व० क्र० ८७ अरा ४  
 ओव्या लिखित प्रति १ ली  
 अध्याय १-६ त पाने १-४१ त,  
 अ० २-३ अपूर्व पाने १२-१७ नाहीत.  
 ग्रंथ ११०  
 माहिती-ठो० क्रमांक ५३९ व ९३६ दोनी ही एकच  
 पुस्तक; नाव मात्रच भेद. ब्रह्मांड पुराणांतर्गत-

### ५३६. अनसूया माहात्म्य (दत्तात्रेय माहात्म्य) दिगंबरानुचरकृत

व० क्र० ८८ अरा ४  
 ओव्या लिखित  
 प्रति २ री अध्याय १-६ पाने १-५७ ग्रंथ७००  
 माहिती-ठो० क्र० ५३९ पहा.  
 समाप्ति--पान ५०-- ×× इति श्री अवधूत-पुराण ॥  
 कथा श्री दत्तावरण । ज्ञालें शिष्या प्रति कथन ॥  
 प्रसंग पूर्ण साहवा ॥ १२६ ॥  
 लेखक-स्वहस्ताक्षर श्रीदत्तपादपूर्व्य गोविंदराज योगीश्वर  
 स्थास्ति ॥

**THE KUPPUSWAMI SASTRI  
RESEARCH INSTITUTE  
MADRAS-4**

**१६ अवतार—**

- |                      |                             |
|----------------------|-----------------------------|
| १. श्रीयोगिराज       | ९. विश्वंभर अवधूत           |
| २. अत्रिवरद          | १०. मायामूल अवधूत           |
| ३. दत्तात्रेयहेमगर्भ | ११. मायामुक्त अवधूत         |
| ४. कालाग्निशमन       | १२. आदि गुरु                |
| ५. योगेननवल्लभ       | १३. शिवावतार                |
| ६. लीलाविश्वंभर      | १४. श्रीदेवदेव              |
| ७. सिद्धिराज         | १५. दिगंबर शांतमूर्ति       |
| ८. ज्ञानसागर         | १६. कृष्णश्याम कमलनयनमूर्ति |

ब्रह्मांड पुराणे ब्रह्मकैवते—

**५३७. आदिकैलास माहात्म्य विरूपाक्ष  
(शिवदास) कृत**

व० क्र० १९२	अरा १९
ओव्या	लिखित
अध्याय १-३०	पाने १-१८४ ग्रंथ ४८००

माहिती—पान २ व १८४ श्रीशर्मेद्र आज्ञानें, शक १७९० (सत्रार्थेपन्न) सर्वधारी संवत्सर श्रावण मासी आरंभिले, विरूपाक्ष कर्वीने (शिवदासे).

स्कृदे शिवरहस्योत्तर खडांतर्गत.

**५३८. आश्रम धर्म माधवात्मजकृत**

व० क्र० १३२	अरा १०
ओव्या	लिखित
पाने १-६	ग्रंथ ९२

५३९. इंद्रियजय

प्रतापसिंहकृत

(तुळजेंद्र महाराजसुत)

व० क्र० ९३

अरा ४

ओव्या

लिखित

पाने १-१९

ग्रंथ १६९

माहिती—भविष्य पुराणांतर्गत. पान १९-×× तुळजेंद्र  
महाराजसुत ॥ प्रतापसिंहनामे विख्यात ॥ त्याहीं  
ओकोपकारार्थ ॥ हेकथानक अद्वृत सांगीतले ॥ १३३ ॥

५४०. उमासंहिता

अनाम (कवि)

व० क्र० १७७

अरा १

ओव्या

लिखित

अध्याय १-१० व ११ वा अपूर्त.

पाने १-१९१

ग्रंथ २१०७

माहिती—पान २-उमासंहिता कठिणमोठी ॥ ह्यणून

रचिली ही ह्यराटी ॥ ×× ॥ १३

आही रमुपतीचेदास ॥ तत्पदसारथी सर्वदा मानस ॥

देवुनि करावया हा ग्रंथ सरस ॥ जाहळा हव्यास आहासी

॥ १४ ॥

५४१. उमासंहिता

भावप्रकाशटीका } } गंगाधरकृत

व० क्र० ८३

अरा ३

ओव्या

लिखित

अध्याय ६-१२ पाने ४७ ग्रंथ १३०१

रामायण कथा महिमा,—वालते युद्धकांड.

माहिती—अध्याय १२, पान ७ श्रीरामायणाची पठणविधि,  
व ऋष्यादिकम सांगितले आहेत ॥ ×× जो सकल  
कुवलय चंद्र ॥ प्रतापसिंहसुत तुळजेंद्र ॥ ×× ४३ ॥  
जो चोळवरणीचा धणी ॥ पुरवी दीनजनाची धणी ॥  
अध्याय पंचक गुणी ॥ सुलक्षणीटिका त्याची ॥ ४४ ॥  
लाहोनि तथाचा उपदेश ॥ भक्तिरसाचामुख्यदेश ॥  
तेसा सद्गुरुसंदेश ॥ ×× ॥ ४५ ॥ तदनुसारी अध्याय  
सप्तक ॥ टीकाहे भावप्रकाशक ॥ कथी गंगाधर ॥ ४६ ॥  
यांत रामायणकथामहिमा वर्णन असे ॥

५४२. उमासंहिता

प्रतापेंद्रसुत (तुळजेंद्र) कृत

व० क० ९६

अरा ४

ओव्या

लिखित

अध्याय १-१

पाने १-२७

ग्रंथ ६६३

माहिती—अध्याय १ पान १ ×× ज्याचे श्रीतारकब्रह्म  
हें अभिधान ॥ ×× ॥ ८-११ ॥

नमन--आतां वंदूं रामारूपंडित ॥ ×× ॥ १२ ॥ ज्याच्या  
साहित्यानसे खरडा ॥ नाहीबक्तिहरणपखरडा ॥ सर्वासिक्कें  
ऐसा अर्थउघडा ॥ चाले घडवडा वाचकधारी ॥ १३ ॥  
जेणे भागवतादि महा ग्रंथ ॥ एष्यण रचून ॥ ×× ॥ १४ ॥  
प्रास्ताविक—ज्ञान योगी राजर्षि प्रतापसिंह जनक ३० ॥

१९-२८ ॥ त्या प्रतापसिंह भूपतीची राणी ॥ जे,  
यमुनांबा ॥ २९-३४ ॥ एशिया यमुनांबा पतिव्रतेने ॥  
उध्दरावया प्राकृतजन ॥ उमासाहता पाच अध्याय हों  
भाषेने ॥ करी ह्याणोनि आज्ञापिले ॥ ×× त्या योगे हे  
निपजले प्रबंध ॥ ३९-३६ ॥

## ५४३. उमासंहिता

## प्रतापेंद्रसुतकृत

व० क० ९६ अ

अरा ४

ओव्या

लिखित

अध्याय १-९

पाने ७३ ग्रंथ ६६३

माहिती—वरील प्रमाणे.

## ५४४. कार्तिकमहात्म्य

## रंगनाथकृत

व० क० १३९

अरा ११

ओव्या

लिखित

प्रति ? ली

अध्याय १-३०

पाने १-११८

ग्रंथ १६००

माहिती—प्रास्ताविक पद्मपुराणांतर्गत पान १०६- भोसल-  
कुलेत्पत्र अनेकसद्गुणांकृत शरभेंद्र भूपाच्या आज्ञेने  
रंगनाथार्थानीं भाषा ग्रंथ रचिला असे ॥ १६-२१ ॥  
काळ व स्थळ-शकीं वसुदेवमुनिशशी ॥ व्ययाद्विं, कार्तिक  
शुद्धदत्रयोदशी ॥ रेवतीसिध्दि योग तैतुलेशी ॥ तैतुलेसी  
उद्देजेतां भानू ॥ २३ ॥ श्रीशरभेंद्राचिथा राजधानी ॥  
प्रताप रामाचे सञ्चिधानीं ॥ ग्रंथ प्रारंभिला मंगळविधानी

चेद्र मौछिसी ध्यानीं आणोनियां ॥ २४ ॥ सवोचि  
मार्गशीपि शुद्धचतुर्दशीं ॥ बुववारीं रोहिणीं असतां  
शशि ॥ साध्य योगीं वणिर्जीं तिसरे तार्सीं ॥ ग्रंथ संपूर्ण-  
तेसी पावला असे ॥ २९ ॥

५४५. कार्तिक माहात्म्य      रंगनाथकृत

व० क० १४०	अरा ११
ओव्या	लिखित
प्रति २ री अध्याय १-३०	पाने ९९ ग्रंथ १९००
माहिती-ठो० क्रमांक १४४ च्या प्रमाणेच.	

५४६. कार्तिक माहात्म्य      रंगनाथकृत

व० क० १४१	अरा ११
ओव्या	लिखित
प्रति ३ री अध्याय १-२६ व २७}	पाने १-१०२ ग्रंथ १९००
वा अपूर्त आणि २८-३० नाहीत.)	

५४७. काशी माहात्म्य      गंगाधरकृत

व० क० ७८	अरा ३
ओव्या	लिखित
अध्याय १-१३	पाने १-९१ ग्रंथ १०६०

माहिती-पान २रें × ॥ तोचि आराध्य दैवत परम  
मजलागि श्रीसीताराम ॥ ×× ॥ ६ ॥  
पान ९० वें ×× ॥ कथी रुक्मांगदनंदन ॥ विनये-  
कडूम गंगाधर ॥ ११ ॥ पद्मपुराण पाताल खडांतर्गत,

## ५४८. गणेश पुराण उत्तरखंड माधवस्वामीकृत

व० क्र० ११९	अरा ८
ओव्या	लिखित
प्रति १ ली	पाने १--४६६

माहिती—काल पान ४६६ ×× ॥ संवत्सर नामे  
 विजये ॥ सकलज्ये साधारण ॥ ८१ ॥ भाद्रपद कृष्ण  
 भानु सप्तमी ॥ तैं गणेश पुराण चौथे यार्मी ॥ संपत्ते  
 रवि संध्याकाल नेर्मी ॥ पावन हे भूर्मी जनार्सी कर्ते  
 ॥ ८२ ॥ अध्ये चारि विसावरि चारी ×× ॥ एकवीर्से  
 कुसरी भाग तुट्ट ॥ ८३ ॥

स्थल-प्रसिद्धजेंकां गौरी मायोर ॥ त्या समीप त्रिवंदूर,  
 उभय ग्रामी मध्ये नीर ॥ प्रवाहे सुंदर नीर कावेरीचे  
 ॥ ८ ॥ तीचीया वाम भागी देवालय ×× ॥  
 रामलक्ष्मण सीता असती तिथे ही सन्मुख हनुमंत वज्ज  
 देही ॥ ग्रंथ ते ठार्या समति आला ॥ ८ ॥

प्रास्ताविक-पान २-गणेश शारदा सङ्ग्रह स्तवनानंतरं- x  
 एकाग्र पर्यसा सादर कथा ॥ श्रवणे भंगती दोषाच्या-  
 चळथा ॥ उपासना खंड मार्गे समाप्तता ॥ पावलें तें  
 चित्ता आणिलै तूहर्णी ॥ ३१ ॥  
 आतां उत्तरखंड क्रीडाकांड ॥ गजाननाचें परमगोड ॥  
 निरोपिजेल x x ॥ ३३ ॥

## गणेशगीता-७ अध्याय (७६-८२),

५४९. गणेश पुराण

माधव स्वामीकृत

व० क० १२०

अरा ९

ओन्या

लिखित

प्रति २ री अध्याय १--८ पाने १-९०९, ग्रंथ १०००

माहिती-ठो० क्रमांक १४८ च्या प्रमाणेच.

५५०. गो साविंत्री टीका

गंगाधरकृत

व० क० ७९

अरा ३

ओन्या

लिखित

पाने १-४

ग्रंथ २०

माहिती-पान ४ × × व्यासोक्त कथिले तूळा लागून ॥

प्रसंग कहून या शेष धर्मी ॥ १९ ॥

इति गंगाधर कृता गो साविंत्री टीका संपूर्ण ॥

५५१. जडभरतोपाख्यान

माधव स्वामीकृत

व० क० १२३

अरा १०

ओन्या

लिखित

द्वितीयांशे अध्याय .....वा }  
विष्णु पुराणांतर्गत } पाने १-२३ ग्रंथ ११६

५५२. डांगवीपुराण

संजीवनकृत

व० क० १६७

अरा १७

ओन्या

लिखित

प्रति १ ली

प्रसंग १-३

पाने १-६४

ग्रंथ १०२८

माहिती-भागवत पुराणांतर्गत- उर्वशीने दुवोसमुनीचा  
 उपहासकेला ह्यणून त्यानीं शाप दिल्या प्रमाणे ती दिवा  
 अश्विनी आणि रात्रौ मुंदर स्त्री होयून फिरत असतां  
 डांगवी देशाचा राजा डांगवी यानें त्या अश्विनीला धरून  
 रात्रौ उपभोग घेत असतां, नारदानें ती घोडी मागीतली.  
 परंतु राजानें न दिल्या मुळे नारदानें श्रीकृष्णाकडे  
 कळविलें. तेव्हां कृष्णाशी युध्द करण्याचा प्रसंग  
 येण्यादरोवर सुभद्रेच्या अभयप्रदानानें धर्मराज त्या  
 राजाचा कैवार वेतला, मोठे युध्द झाले परंतु त्यांत  
 विष्णुचक्र भीमाचीगदा, हनुमंत व भीम या औट वज्राचा  
 संयोग झाल्या बरोवर ती अश्विनी रूप अप्सरा शापमुक्त  
 झाली इ० कथा.

## ९५३. डांगवीपुराण

संजीवनकृत

व० क० १६८

अरा १७

ओळ्या

लिखित

प्रति २ री प्रसंग १-३

पाने १०९ ग्रंथ १०२८

भागवतांतर्मत

## ९५४. डांगवीपुराण

संजीवनकृत

व० क० १६९

अरा १७

ओळ्या

लिखित

प्रति ३ री प्रसंग १-३

पाने १-१०६ ग्रंथ १०२८

भागवतांतर्गत

<b>६५५. डांगवीपुराण</b>	<b>संजीवनकृत</b>
व० क० १७०	अरा १७
ओव्या	लिखित
प्रति ४ थी प्रसंग १-३ भागवतात्मगत	पाने ६० ग्रंथ १०२८
<b>६५६. डांगवीपुराण</b>	<b>संजीवनकृत</b>
व० क० १७१	अरा १७
ओव्या	लिखित
प्रति ५ वी प्रसंग ३ रा	पाने १-३० ग्रंथ ४२०
माहिती—पहिल्या पानावर पाने १-३१ असे दाखविले आहे. परंतु ३१ वें पान नाही. प्रसंग अपूर्त. भागवतात्मगत.	
<b>६५७. तुळसीमाहात्म्य</b>	<b>प्रतापरामकृत</b>
व० क० ९१	अरा ४
ओव्या	लिखित
प्रति १ ली,	अध्याय १-३
पाने १-९	ग्रंथ १९४
माहिती—पद्मपुराणात्मगत—तु० मा०	
<b>६५८. तुळसीमाहात्म्य</b>	<b>प्रतापरामकृत</b>
व० क० ९२	अरा ४
ओव्या	लिखित

प्रति २ रु

अध्याय १

पाने १-८

ग्रंथ ९०

माहिती—पद्मपुराणांतर्गत-तु० मा० अध्याय १ च असलातरी  
वरील ठो० क्र० ९९७ तील ओव्या आहेत. हा दुन्सया  
प्रतीत आरम्भी २० ओ० नाहीत.

## ५५९. तुळसीमाहात्म्य अनाम

व० क्र० १७२

अरा १७

ओव्या

लिखित

अपूर्व

पाने १-८ ग्रंथ ९०

## ५६०. तुलाकावेरीमाहात्म्य गोविंदकविकृत

व० क्र० ७२

अरा २

ओव्या

लिखित

प्रति १ ली

अध्याय १-३०

पाने १-११४

ग्रंथ ४०००

माहिती—पान ११४-× × ॥ ऐसें दारम्य कथी धर्मवर्म्यास ॥  
काळ—शक सत्राशें सत्तेचाळीस ॥ पार्थिव वर्ष कार्तिक  
मास ॥ प्रारंभदिवस शुद्धनवमी ॥ ४७ ॥ फालगुनी  
पौर्णमादिनीं ॥ उत्तरा नक्षत्र मिथुन लग्नी ॥ गुरुवारी  
वणिकरणी ॥ हा ग्रंथ माध्यान्ही पूर्ण जाला ॥ ४८ ॥  
× × ॥ कथी वृतांत गोविंदकवी ॥ आशेयपुराणांतर्गत.

## ५६१. तुलाकावेरीमाहात्म्य गोविंदकविकृत

व० क्र० ७२ अ

अरा २

ओव्या	लिखित
प्रति २ रु	अध्याय १-३०
पाने १-१९९	ग्रंथ ४०००
माहिती—आमेय पुराणांतर्गत-बैंडकेलेले पुस्तक.	

५६२. त्यागराज ध्यान माधवात्मज  
(माधवकिंकर,दास) कृत

व० क० १३१	अरा १०
ओव्या	लिखित
पाने १-८	ग्रंथ ६०
माहिती—आगमोक्त.	

५६३. त्यागेशमाहात्म्य माधवात्मज (माधव  
(त्यागराज मा०) किंकर,दास) कृत

व० क० १२९	अरा १०
ओव्या	लिखित
अध्याय १-६	पाने १-३९ ग्रंथ ४०३

माहिती—पान १ ओ० २-३४—प्रसंगानें द्वैताद्वैत ऐक्य-  
भाव निरूपिला आहे. स्कांद पुराणांतर्गत.

५६४. त्यागेश्वर- माधवात्मज (माधव-  
आगमोक्त ध्यान किंकर,दास) कृत

व० क० १३०	अरा १०
ओव्या	लिखित
पाने १-१९	ग्रंथ १४०

# पुराण.

**५६६. दिवोदासचरित्र माधवात्मज  
(माधवकिंकर, दास)**

व० क० १३३

अरा १०

ओव्या

लिखित

अध्याय १-२२ (१-२१) पाँचे १०७२ ग्रंथ २३४३

माहिती—काशी खडांतर्गत—जरी अध्याय २२ दिसण्यांत आहेत, तरी १-२१च. अध्याय २० वा चुकीने २१ वा झाल्याने, २० वा ह्या १ अध्याय केंसी झाल्याने कुल अध्याय २१ च होतात.

मुत्तपत्रावर-तुळजा राजस्येदं पुस्तकम् असें जाणविले आहे.

**५६७. धनुमासभात्म्य : गोविंदकाविकृत**

व० क० ७०

अरा २

ओव्या

लिखित

प्रति १ ली उत्तम-

पाँचे १- ८१

अध्याय १-३०

ग्रंथ १८००

माहिती—

प्रास्ताविक—पान ८० येणे परी कृष्ण मार्कंड्य ॥ दधिपालास धर्मास स्वयेण ॥ चोलिले तेंचि मूत सदय ॥ वदता होय नेमिषवासियां ॥ ५२ ॥ चोळदेशी कोवरी तीर्णी पंचनदक्षेत्रासमीप तंजापुरीचा राजा, चंद्रमौळीभक्त सकल गुणालंकृत शरभेद्व भूपतीच्या अज्ञा वरून, शक काळ-१७४८ व्यय संवत्सर मार्गशीर्ष वद्य पंचमीत

**THE KUPPUSWAMI SASTRI  
RESEARCH INSTITUTE<sup>89</sup>  
पुराण. MADRAS-4**

गोविंदकवीने धनुर्महात्म्य आरंभ करून पुण्यशुद्ध दश  
मीस ममापु केले ॥

ओव्या १३-६३ ॥ आग्रेयपराणांतर्गत.

## ५६७. धनुर्मासमाहात्म्य गोविंद कविकृत

व० क० ७१ अरा २

ओव्या लिखित

प्रति २ रु पाने १-७९

अध्याय १—३० ग्रन्थ १८००

माहिती-ठो० क्रमांक ५६६ च्या प्रमाणेच आग्नेयपुरणांतर्गत

## १६८. भ्रुव चरित्र माधवस्वामीकृत

व० क्र० १२२ अरा १०

प्रथमांश अध्याय १-१० पाने ६० अंथ २३

माहिती—विष्णुपुराणांतर्गत.

चिंतामणि कृत

वर्ष क्र० ३४७ अरा २०

दिन्या लिखित

पाने १-७ ग्रंथ-४०

## ५७०. श्रुत्वाख्यान अनाम

व० क्र० १ अरा १

## ओष्या .. लिखित

ਪੰਨੇ ੧-੧੫ ਪੰਥ ੨੨੨

## ५७१. श्रुवाख्यान

व० क० २

ओव्या

प्रति २ री

## अनाम

अरा ?

लिखित

पाने १-१२ ग्रंथ २२?

## ५७२. नग्नार्थनुसंधान

व० क० १२३

ओव्या

अध्याय १२ वा

## माधवस्वामीकृत

अरा १०

लिखित

पाने १-२८ ग्रंथ १४२

माहिती—विष्णुपुराण—तृतीयांशांतर्गत.

विषय संक्षेप—× × मैत्रेया प्रति × × ॥ पराशर × × ॥

× × ॥ १ ॥ ह्येऽब्रह्मचारी गृहस्थ ॥ वानप्रस्थ

यती चौथा नेमस्त ॥ हे चारी आश्रम लोकोऽप्रख्यात ॥

पञ्चमाचे किंचित् नाम नसे ॥ २ ॥ जेणे गृहस्थाश्रम

त्यजिला ॥ वानप्रस्थ नाहींच केला ॥ एका एको

सन्धासी जाला ॥ तो पापी बोलिजेला मैत्रेया नग्न ॥ ३ ॥

प्रतिदिनीन्जे कर्म विहित ॥ जो कां नर न करित ॥ तो ×

पतित ॥ नग्न भावार्थ त्यासहीं साजे ॥ ४ ॥

तसेच श्राद्धादि तर्पण न करणारे, पाषंडी, इत्यादिकांचे

दर्शन स्पर्शन संभाषण इत्यादि घडल्यानें नग्न भावार्थीचा

दोष घडतो—उन्निवारणार्थ प्रायश्चित्त करावे.

उदाहरणार्थ कथा—सुधनु राजास पवित्र दिनें पाषांडांसी संभाषण घडल्यानें श्वानादि योनी प्राप्त होवून, त्याची

पतिव्रता स्त्री जी शैव्या इने त्या नीच योनिगत आप-  
ल्या पतीला ते पातक स्मरण कर्हदिल्यानें त्या सर्व नीच  
योनींतून वैराग्यानें मुक्त होवून मिथिला नगरी जनकाचा  
पुत्र ज्ञाला. शैव्या काशी राजाची कन्या ज्ञाली. उभय-  
तांचा विवाह इ०. नग्रार्थाचा दोष फार वाईट इ०.

५७३. नरकवर्णन

रघुनाथकृत

ब० क० १३८

अरा ११

ओऱ्या

लिखित

भागवतांतर्गत,

पाने १-१० ग्रंथ २००

माहिती-

प्रास्ताविक-पान १०-जें पुसिलें नृप नायके ॥ तें तें  
सांगीतलें शुके ॥ ते सर्व हीं दीपांषिके ॥ प्रति  
निरूपिलें रघुनाथे ॥ ४९ ॥ संस्कृत कठिण हणून  
प्राकृत ॥ ५० ॥

आधार-पूर्वी केले ग्रंथ बहुत ॥ तया माजी भोजन कुतूहल  
दुजे साहित्य कुतूहल ॥ चित्र रचने सहिता निवल ॥  
५१ ॥ प्रायश्चित कुतूहल ॥ श्रौतस्मार्तपरकेवल ॥  
रचिले प्रयोग, श्रौतानुष्ठानकरावया ॥ ५२ ॥ जनादेन  
महोदय आधी ॥ आणि धर्मामृत महोदधि रचिल्या ॥  
जीर्ण निवंधी विद्यमान अर्य शोधूनिया ॥ ५३ ॥ ग्रंथ  
काशी मीमांसा ॥ ×× ५४ ॥

विषय-साहित्याचे कुतूहली ॥ पेहिले राज वंशावली ॥  
मग वर्णिली नगर स्थळी ॥ अंबा स्तुति तदनंतर ॥५५॥

राजवर्णन अति सुंदर ॥ मग चित्रे एकशत विशोत्तर ॥  
 अन्यापदेश अनंतर वहु प्रकार रचियेले ॥ १६ ॥ सोडून  
 संस्कृत परिपाठी ॥ धरिली प्राकृताची धाटी ॥ लोकोप-  
 कारासाठी ॥ गोवर्धनोद्धरण रचियेल ॥ १७ ॥ मग-  
 दीपांबिकेच्या वचने ॥ प्राकृत स्त्रीधर्म कथने ॥ नरक-  
 विषयविवेचने ॥ केली भागवतोक्ते ॥ १८ ॥  
 इत्यादि नंतर दीपांबा स्तवन १९—६७ व संस्कृत श्लोक  
 ३ ×× तीन पुरुषार्थ तीघे भूप ॥ जयेचे पुत्र कुलदीप  
 दीपांबिका यथार्थ रूप नाम हाणीनि शोभतसे ××६६॥

**५७४. नारदोपाख्यान केशिराजदासकृत**

व० क० ५५	अरा २
ओव्या, पदे इ०	लिखित
पाने १-५	ग्रंथ ४३
माहिती-पान १ आधीं नमूं केशी राजा ॥ जो आदि अंतीं सहजा ×× ॥ ? ॥	
पान ९ ×× ॥ कोशीराजाचा दास ॥ विन- वितसे संतांस ॥ ×× ॥ ३८ ॥	

**५७५. नित्यआङ्ग प्रकरण अनाम (काव्य)**

व० क० ४	अरा १
ओव्या	लिखित
पाने १०१--१०८	ग्रंथ २००
माहिती-गरुड पुराणांतर्गत.	

५७६. नृसिंह पुराण

व० क० ८२

ओव्या

अध्याय २३-२४

माहिती—अध्याय २६ च्या पान ६ मध्ये, अवतारांतराच्या  
कथेच्या प्रारंभाच्या ओव्या ३-४ अपूर्त आहेत. रामा-  
वतार वर्णन—बाल ते युद्धकांड.

गंगाधरकृत

अरा ३

लिखित

पाने ३८ ग्रंथ ६००

५७७. पंचनद माहात्म्य

गोविंद आणि

विरूपाक्षकृत

व० क० १९३

अरा १३

ओव्या

लिखित

अध्याय १-४२ व ४३ अपूर्त पाने १०-१६० ग्रंथ ३०००

आणि अध्याय ९२-९९ अपूर्त पाने १७०-१८८ ग्रंथ ४९०

माहिती—अध्याय ४३ पैकीं गोविंदकृत अध्याय १-१९  
आणि विरूपाक्षकृत अध्याय १६ ते ४३, ९२-९९.  
अध्याय ४४-५१ नाहीत. पाने १६१-१६९ नाहीत.  
ब्रह्मकैवर्तांतर्गत.

५७८. ( पतिव्रताधर्म )

रघुनाथकृत

पतिव्रतोपारूप्यान

व० क० १३६

अरा ११

ओव्या

लिखित

प्रति १ ली

पाने १-१० ग्रंथ १९०

माहिती-पान १ × × ॥ समस्त जनांस उपकारक ॥  
 हा मनी करूनियां विवेक ॥ पाहोनियां पुराण श्लोक ॥  
 भाषा प्रबंध करीतुसे ॥ ६ ॥  
 ठो० क्र०, १७९ हीं, हा हीं एकच ग्रंथ.

५७९. पतिव्रताधर्म रघुनाथकृत

व० क० १३७ अरा ११

ओन्या लिखित

प्रति २ री पाने १-८ ग्रंथ १९७

व० क्रमांक १७८ व १७९ दोनी ही एकाच पोथीच्या प्रति.

५८०. पतिव्रताधर्म अनाम (हरि कविकृत)

व० क० १७९ अरा १७

श्लोक लिखित

प्रति १ ली पाने १-१९ ग्रंथ १८०

५८१. पतिव्रताधर्म हरि कविकृत  
 (महाजनोपनामक)

व० क० १७४ अरा १७

श्लोक लिखित

प्रति २ री पाने १-१६ ग्रंथ १८९

माहिती-इति महाजनोपनामक हरि कवि कृत पतिव्रता-  
 धर्मः संपूर्णः ॥ पान १९ ॥

५८२. पतिव्रतोपाख्यान अनाम (हरिकाविलुत)

व० क० १७६	अरा १७
श्लोक	लिखित
प्रति ३ री अपूर्ते	पाने१-२६ ग्रंथ१८०
माहिती-ठो० क्रमांक १८०-१८१-१८२ ही॒ एकच शुस्तक नावमात्र भेद. कविचे नाव अंक १८१ त दिले॑ आहे.	

५८३. पतिव्रतोपाख्यान एकेंद्रनृप  
(तुळजभूपसुत) कृत

व० क० १७३	अरा १७
सं० श्लो० ; गद्य मराठी	लिखित
पाने१-१८	ग्रंथ १८१
माहिती-पान १ नांदी श्लो० ×× तुळजेंद्रस्तुतं नित्य- मेकेंद्रनुतमाश्रये ॥ १ ॥ ×	
प्रास्ताविक-सर्वज्ञतद्जेंद्रस्य तनुजनैकभूभुजा॥ पातिव्रत्योद्दवं धर्मं धरणीपालयोषिताम् ॥ सुखं कथयितुं साधिवधर्मा- ध्यायोनिरूप्यते ॥	

पान १७ दीपांबातनय श्रीमत्तुळजेंद्र तनुभुवा ॥ असौपतिव्रता  
धर्माध्यायः साधुनिरूपितः ॥ ४६ ॥ इत्यादि-

समाप्ति-पान १८ इति श्रीमद्राजाधिराज तुळजमहाराज  
तनय एकराज विरचिते सकलनीति प्रपञ्चसार राजरंजन  
महादेवरचित पुराणे पतिव्रताध्यायः समाप्तः

५८४. पांडुरंगमाहात्म्य	गुरुदासकृत
व० क० ६७	अरा २
ओव्या	लिखित
अभंग इ०	पाने १-२४ अंथ ३६०

माहिती—पान २४ श्रीराम समर्थ भवभीम ॥ जाणोनि  
परंपरा हे उत्तम ॥ वंदितां श्रीस्वामीचे पदपद्म ॥ पावळें  
नाम गुरुदास ऐसें ॥ १०९ ॥  
स्कांद व पाद्म पुराणांतर्गत.

५८५. पांडुरंगमाहात्म्य	शेषकृत
व० क० १९४	अरा १६
ओव्या	लिखित
अध्याय १-१२	पाने १-७४ अंथ १४८८

माहिती—प्रास्ताविक—पान ७२ ते ७४ ओव्या ७२ ते ८८  
आणि छोक १-४ यांत काव्यकर्तृत्वांत निरहंकारता पूर्वक  
श्रोतृप्रार्थना ईश्वर प्रार्थना करितानां—××

गुरु—सहृदयाथा वंदु आतां ॥ ८४ ॥ मोदेनीकर कुल-  
संभव ॥ रुक्मिंगद पुत्र ज्ञानविभव ॥ गंगाधराख्य  
अभिनव ॥ जया सदाव श्रीरामचंद्री ॥ ८५ ॥ श्री  
शिवरामेद्व योगिवर ॥ तदनुग्रहीदयासागर ॥ रुक्मिसुत  
स्थानती जयासि थोर ॥ लक्ष्मी नृसिंहपर सदा ॥ ८६ ॥  
तयाचा श्रीअभयहस्त ॥ माङ्गिया माया सदा वर्तत ॥  
×× ॥ ८७ ॥ ×× ॥ जाणे भावो शेषखणे ॥ ८८ ॥  
स्कांद—उत्तरसंहितांतर्गत.

६८६. पुरुषक्रियानिरूपण माधवस्वामी

व० क्र० १२४ अरा १०

ओव्या लिखित

तृतीयांश अध्याय ६ वा पाँच १-२३ ग्रंथ १९९

विष्णुपुराणांतर्गत.

विषय-××काम्य, नित्य आणि नैमित्तिक ॥ अशेष पुरुषक्रिया सम्यक ॥ ×× और्वे ह्याणे (सगरासी) मी सांगतों ×× ॥ ३-४ ॥

६८७. भक्तविलास विरूपाक्षकृत

(शिवभक्तमाहात्म्य)

व० क्र० १४२ अरा १२

ओव्या लिखित

प्रति १ ली उत्तम अध्याय १-७९

पाँच १-३०६ ग्रंथ ६०००

गाहिती-प्रास्ताविक-अध्याय १, चोळ मंडलपालक सद्गुणालंकृत शरमेंद्राच्या आज्ञेकहून भक्तविलास ग्रंथ महाराष्ट्र भाषेने विरूपाक्षकवीने आरंभिता ॥ ओ० ८-१० ॥

अध्याय २ कलिकाल प्रवलजाला तेव्हां-×× ॥ सर्वभूतीं मुनीश्वर जो दयाळ ॥ महासरळ हरदास नामा ॥ ४ ॥ त्यानें व्यासाच्या प्रसादानें ॥ केलें भक्तमाहात्म्य पुराण ॥ ×× ॥ ९ ॥

अध्याय ७९ ओऱ्या ४६-९२ यांतही शरभनृपाच्या

गुणवर्णनांत-त्यार्नी काशी यात्रादि व शिवालय स्थापन

इत्यादि कल्याचे वर्णन आहे ×× त्या शरभेदाच्या

आज्ञाने ॥ हे पुराण रचिले भाषेने ॥ शिवदासाने शिव

प्रतीत्यर्थ ॥ ९२ ॥ ×× ॥ विनवी ×× ॥ ××

विरुद्धाक्षकवी ॥ ९३ ॥

पान ३०९-उया माय वाप ह्याणती जन साच लोकी ॥

तो भूप हाचि शरभेद भलाविलोकी ॥

विद्यासमस्त पदवी आणि पोषणाते ॥

प्रेमे करी ह्याणुनि वानिति तेचि नाते ॥ १ ॥

ज्याची कीर्ति विशाला नव नवावद्याकलांनधोशाला ॥

कल्पुनि शरभेद धर्णीस्वजनाची पुरवितो समस्त धर्णी ॥ २ ॥

काल-शक १७४९ ॥ शालिवाहनाने जाणिजे पावन ॥

व्यय संवत्सर कार्तिक पक्ष कृष्ण ॥ अष्टमींत जाण  
आरंभिले ते ॥ १? ॥

लेखक-तच्छाळेतिल बालक नामे महदेव राव महडोक ॥

भक्त विलास तयाने लिहिला पाहोत संतकरुणने ॥ ३ ॥

पूर्णाक्षमुनिकलाधर गणित शकीं सर्वधारि शुभवर्षी ॥

आषाढ शुक्ल पष्ठी लिहिलासे ग्रंथ पूर्ण बहु हर्षी ॥ ४ ॥

स्कांदपुराणांतर्गत.

हे पुस्तक आणि ठोकळ क० ६१६ शिवभक्तमाहात्म्य  
दोनी हीं एकच ग्रंथ. नावे भिन्न आहेत.

५८८. मत्स्यपुराण

विरूपाक्षकृत

ब० क० १४८

अरा १३

ओव्या

लिखित

प्रति १ ली अध्याय १-२६ पाँच १-८७ ग्रंथ १००

माहिती—प्रास्ताविक—पान ८६ श्लोक—

बहुता प्रकारें जनालागि जेणे ॥

महराज नीती कल्याया जयाने ॥

महामत्स्य पुराण यांच्याटीकेला ॥

तुळोजि स्वयें करवी सौख्येतला ॥ २८ ॥

वंशादि—गोदातीर पवित्र दक्षिण दिश प्रांती मदावैखरी

प्रार्थनी मग गौतुमे झडकरी श्रीत्रिवकाशेखरी ॥

नेली सागर संगमा उभयतां तीरी जियेच्या पहा ॥

विद्वान्मुद्गल राज नांदत असें त्या गामिचा भट हा

॥ २९ ॥

जेणे राजवटा बहूत मुमठा नीती महा चोखटया ॥

जाणाया विरूपाक्षनाम कविने महाष्ट्रिया चोखटा ॥

वाक् याचा प्रति शब्द शोधुनि महा श्रीमात्स्यपौराणिची ॥

टीका—राजविलासधर्म सुगमी केली असे ग्रंथिची ॥ ३० ॥

५८९. मत्स्यपुराण

विरूपाक्षकृत

ब० क० १४९

अरा १३

ओव्या

लिखित

प्रति २ री अध्याय १-२६

पाँच १-११

ग्रंथ ८७६

माहिती-क्रमांक १४८ च्या प्रमाणेच. पण त्यांतला श्लोक

३० वा नाहीं, तर यांत हा श्लोक आहे.

माता गोमति बोलती सुननि [ते] मल्हारी जयाचा पिता ॥

अन्ने भासि तुळोनिराजप्रभुची सौख्ये सदा नांदतां ॥

त्याचा वाग्यती जल्यतां सजनितो ..... ॥

**५९०. मदाक्षसोपाळ्यान माधवात्मज  
(माधवकिंकर-दास)**

व० क्र० १३४ अरा १०

ओळ्या लिखित

अध्याय १-९ पाने १-७९ ग्रंथ १०००

माहिती-पान ७९ भाष्य विवरण विमळ ॥ भामतीकल्पतरु  
परिमळ ॥ तेथील सारांश केवल ॥ येथें सकळ संग्रहिला  
असे ॥ १७ ॥ × × ॥ म्यां रिक्त हस्ते न ध्यावी भेटि  
नेणो कल्याण राम या साठी ॥ हे अद्वैत रत्नाची पेटी ॥  
आणविली भेटी दयाळुवें ॥ ११९ ॥ मार्कडेयपुराणांतर्गत.

**५९१. मल्हारीमाहात्म्य गंगाधरकृत**

व० क्र० ७७ अ अरा ३

ओळ्या लिखित

अध्याय १-२२ पाने १-३२ ग्रंथ १२९०

माहिती-ब्रह्मांडपुराण-क्षेत्रखंडांतर्गत.

५०२. मल्लारीमाहात्म्य

माधवस्वामीकृत

व० क० ११६ अ

अरा ७

ओऽया

लिखित

उत्तम प्रति १ ली

अध्याय १-२२

पाने १-४९

ग्रंथ ११००

माहेती—काळ व स्थल—पान ४५-<sub>x</sub> ॥ शके १६१९ ॥

पावला तैं ग्रंथ समाप्तिस ॥ ईश्वरसंदत्सर फाल्गुनी  
पूर्णिमेस ॥ आरंभकेला ॥ २९ ॥ उपरि सप्तमी मंगलवारी ॥  
कावेरीतीर त्रिवंदूरी ॥ घटिकादहा प्रमितभारी ॥ जाहला  
दिवसां ॥ २६ ॥ तेब्हां माहात्म्य संपविले ॥ ×× ॥ माधव  
विनवी करकमळे ॥ × २७ ॥

समाप्ति—नवशतत्रयोदश ओऽया ॥ समूल ग्रंथ प्रत्यया  
आणावया ॥ एकादश भागे गणावया ॥ त्रियाँशी ताळतुटे  
॥ २८ ॥

ब्रह्मांडपुराणे क्षेत्रखंडांतर्गत.

५०३. मल्लारीमाहात्म्य

माधवस्वामीकृत

व० क० ११७

अरा ७

ओऽया

लिखित

प्रति २ री

अध्याय १-२२

पाने १-३९

ग्रंथ ११००

माहिती—वर्सेल ठो० क्रमांक ९९२ च्या प्रमाणेच.

ब्रह्मांडपुराणे क्षेत्रखंडांतर्गत.

**५९४. मल्लारीमाहात्म्य                  माघवस्वामीकृत**

व० क्र० ३१८	अरा ७
ओव्या	लिखित
प्रति ३ री	अध्याय १-२२
पाने १-४७	ग्रंथ ११००

माहिती—ठो० क्र० ९९२ च्या प्रमाणेच.

ब्रह्मांडपुराणे क्षेत्र खंडांतर्गत.

**५९५. माघमाहात्म्य                  विरूपाक्षकृत**

व० क्र० १४६	अरा १४
ओव्या	लिखित
प्रति १ ली	अध्याय १-३०
पाने १-१९९	ग्रंथ ४०००

माहिती—पान १९४—शालिवाहन शक १७४८ व्यय  
संक्तसर मावकृष्ण ६ स ग्रंथ पूर्ण. परमधार्मिक तंजपुरी  
राज्य कर्ता शरभेद्र नृपाच्या आज्ञेने विरूपाक्षेन हा ग्रंथ  
रचिला (ओ० ४९-९४).

पद्मपुराणांतर्गत.

**५९६. माघमहात्म्य                  विरूपाक्षकृत**

व० क्र० १४७	अरा १४
-------------	--------

ओव्या	लिखित
प्रति २ रु	अध्याय १--३०
पाने १-१८९	ग्रंथ ३९००

माहिती—पद्मपुराणांतर्गत—अध्याय ९ वा अपूर्व. पुस्तक  
जीर्ण आहे. बाकी माहिती ठो० क्र० ९९९ च्या  
प्रमाणेच.

५०७. मूर्खपुराण	मुक्तिश्वरकृत
व० क्र० १३९	अरा १०
ओव्या	लिखित
पाने १-१९	ग्रंथ १०२

मुखपत्रावर—मूर्ख पुराणे नृसिंह सरस्वती मुक्तेश्वर संवादे  
मुक्तेश्वरकृत मूर्खलक्षण.  
पान १९-एकशत तेरातरी ओव्या ॥ कथिल्या मुक्तेश्वरे  
ते जाणोनिया ॥ × × ॥

५०८. राजवंशावली	माधवस्वामीकृत
व० क्र० १२७	अरा १०
ओव्या	लिखित
चतुर्थीश	अध्याय १९-वा
पाने १-२२	ग्रंथ १०९

माहिती—विष्णुपुराणांतर्गत.

**५९९. विनायक माहात्म्य      माधवात्मज**  
**(माधवकिंकर-दास) कृत**

व० क० १२८	अरा १०
ओव्या	लिखित
अध्याय १-९ अपूर्ते	पाने ४२ ग्रंथ ६४०
माहिती—अध्याय ४ था अपूर्त—स्कांद पुराणात्मगत.	

**६००-६०५. विष्णुपुराण      माधवस्वार्मीकृत**

व० क० ९९-१०४	अरा ९
ओव्या	लिखित
प्रति १ ली उत्तम	अंश १-६
अध्याय ८७	
पाने ३९४ ग्रंथ ११२८०	
बयाज--	

**६००. वि० पु० अंश १ ला**

व० क० ९९	अरा ९
अध्याय १-२०	पाने १-९९ } ९६
अनुक्रमणिका	पाने १ } ९६
ग्रंथ २८००	

माहिती—विषय—प्रथमांश—सृष्टीस विष्णु उपादान कारण.

मूर्त्यमूर्त लक्षण.

चित्रे—मुखपत्रावर नृसिंहावतार व प्रलहाद पट्टाभिषेक,  
हीं सुंदर चित्रे आहेत.

THE KUPPUSWAMI SASTRI  
RESEARCH INSTITUTE  
MADRAS-4

लेखन-काल-पान ९४-शक १७४९ सर्वजित् चैत्र शुद्ध  
पंचमी भानुवार सरस ॥ रामस्वामी मोहिते यांचा विष्णु  
पुराण प्रथमांश ॥ पोवार विटोबा लेखनास पै केले ॥ १ ॥  
विष्णु पुराण अंश १ अध्याय २०, श्लोक ७, ओव्या  
२१०४, पाने ९६.

६०१. वि० पु० अंश २ रा

व० क० १००	अरा ९
अध्याय १-१२	पाने १०५२ } ९३
अनुक्रमणिका	पाने १ }
ग्रंथ १६००	

माहिती-द्वितीयांश-विषय-भूगोळ कथन, सर्व जग विष्णुमय.

चिंत्रे-मुखपत्रावर गंगावतरण व जडभरत सोविर हीं मुंदर  
चिंत्रे आहेत.

विष्णु पुराण द्वितीयांश अध्याय १२ श्लो० ३, ओव्या  
११८७, पाने ९३;

लेखन-पान ९१-१७४९ शक सर्वजित् चैत्र वद्य पंचमी  
सोमवार देख ॥ रामस्वामी मोहिते यांचा विष्णु पुराण  
द्वितीयांश सम्यक ॥ कानडा कृष्णस्वामी नामक ॥ संप-  
विता जाला ॥

६०२. वि० पु० अंश ३ रा

व० क० १०१	अरा ९
-----------	-------

## पुराण.

अध्याय १-१२	पाने ९३ } ९४
अनुक्रमणिका	पाने १ }

ग्रंथ १५००

माहिती-तृतीयांश-विषय-विष्णु आराधन व नित्यकर्म  
विधान निरूपण.

अध्याय १२ श्लो० ३ ओव्या ११३० पाने ९४.

चित्रे—मुखपत्रावर सूर्या पासून याज्ञवल्क्य कषीस यजुर्वेद  
प्राप्ति व यम सभा, ही सुंदर चित्रे आहेत.

लेखन—पान ९३-शक १७४९ चा सर्वजित् वैशाख शुद्ध  
सप्तमी सोमवारी साचा ॥ रामस्वामी मोहिते यांचा विष्णु  
पुराण तृतीयांशाचा ॥ मुद्दी भुजंगाचार्य बरब्यापरीचा  
लेखन केला ॥ १ ॥

६०३. वि० पु० अशं ४ था

व० क्र० १०२	अरा ९
-------------	-------

अध्याय १-१६	पाने ६८ } ६९
अनुक्रमणिका	पाने १ }

ग्रंथ १८००

माहिती-विषय-चतुर्थीश सुर्यचंद्रकंश कथन व वसुदेव  
जनन निरूपण.

चित्रे—मुखपत्रावर सीतोत्पत्ति व इंद्रपट्टामिषेक, ही सुंदर  
चित्रे आहेत

लेखन—पान६७, शक सत्राशे एकुणपत्र ॥ सर्वजित वेशास्त्र  
वद्य दशमी रविवार संपत्र ॥ रामस्वामी मोहिते याचा  
विष्णु पुराण चतुर्थांश सर्वशोभन ॥ टोणपा कृष्णस्वामी  
लेखक.

अध्याय १६ श्लोक २२, ओळ्या १४६२, पाने ६९.

६०४. वि० पु० अंश ९ वा

व० क्र० १०३

अरा ९

अध्याय १-२०

अनुक्रमणिका

पाने १-८९ }  
पाने ? } १-८९

ग्रंथ २५८०

माहिती—पंचमांश-विषय-कृष्णास सांदीपन बोध व भागवत  
निरूपण.

चित्रे—मुखपत्रावर कृष्णजनन व पारिजातहरण, ही सुंदर  
चित्रे आहेत.

लेखन—पान १४० शक १७४९ वरव्यापारी ॥ सर्वजित्  
ज्येष्ठ शुद्ध द्वादशी बुववारी ॥ रामस्वामी मोहिते यांचा  
विष्णु पुराण पंचमांश भारी ॥ कानडा पेत्तारसामीने  
लिहजेला ॥ १ ॥

अध्याय २० श्लोक २ ओळ्या १८७७ पाने ८६

६०५. वि० पु० अंश ६ वा

व० क्र० १०४

अरा ९

अध्याय १-७

पाने १-३६

ग्रंथ १०००

माहिती—विषय—पष्टांश, कलियुग आचार व प्रलयलक्षण  
निरूपण.

चित्रे—मुखपत्रावर व्यास व ऋषी संवाद आणि केशध्वज  
खांडिक्य जनक संवाद, हीं सुंदर चित्रे आहेत.

समाप्ति—पान ३९ × × ॥

इतुर्केन जाले विष्णुपुराण ॥ ते सहा अंश ही मने करून  
माधवे श्रीरामचरणापिण ॥ केळे जन्म मरण निवारक  
॥ ७६ ॥

अध्याय ७ श्लोक १, ओव्या ६९?, पाने ३६

विष्णु पराण } एकून अंश ६ अध्याय ८७ श्लोक ३९  
प्रति १ ली } ओव्या ८४११ पाने ३९४.

### ६०६-६११. विष्णु पुराण माधवस्वामीकृत

व० क० १०९-११०	अरा ६
---------------	-------

ओव्या	लिखित
-------	-------

प्रति २ री	अंश १-६
------------	---------

अध्याय ८७	पाने ४९३
-----------	----------

ग्रंथ १०, ७१९

व्याज-

### ६०६. वि० पु० अंश १ ला

व० क० १०९	अरा ६
-----------	-------

अध्याय १-२०	पाने १०६
-------------	----------

ग्रंथ २६००

६०७. विं पु० अंश २ रा

व० क्र० १०६	अरा ६
अध्याय १-१२	पाने १-६६
ग्रंथ १९४०	

६०८. विं पु० अंश ३ रा

व० क्र० १०७	अरा ६
अध्याय १-१२	पाने १-९९
ग्रंथ १४९०	

६०९. विं पु० अंश ४ था

व० क्र० १०८	अरा ६
अध्याय १-१६	पाने १-८३
ग्रंथ १९००	

६१०. विं पु० अंश ५ वा

व० क्र० १०९	अरा ६
अध्याय १-२०	पाने १-१०४
ग्रंथ २४००	

६११. विं पु० अंश ६ वा

व० क्र० ११०	अरा ६
अध्याय १-७	पाने १-६६
ग्रंथ ८२९	

## ६१२-६१७. विष्णु पुराण माधवस्वामीकृत

व० क्र० १११-११६	अरा ७
ओऽया	लिखित
प्रति ३ री	अंश १-६
अध्याय ८७	पाने २४३
ग्रंथ १०७१९	

बयान—

## ६१२. व० पु० अंश १८

व क्र० १११	अरा ७
अध्याय १-२०	पाने ६८
ग्रंथ २६००	

## ६१३. व० पु० अंश २ रा

व० क्र० ११२	अरा ७
अध्याय १-१२	पाने १-४०
ग्रंथ १९४०	

## ६१४. व० पु० अंश ३ रा

व० क्र० ११३	अरा ७
अध्याय १-१२	पाने १-४०
ग्रंथ १४५०	

६१५. विं पुं अंश ४ था

व० क० ११४ अरा ७

अध्याय १-१६ पाने १-९३

ग्रंथ १९००

THE KUPPUSWAMI SASTRI  
RESEARCH INSTITUTE  
MADRAS-4.

६१६. विं पुं अंश ५ वा

व० क० ११९ अरा ७

अध्याय १-२० पाने १-६१

ग्रंथ २४००

६१७. विं पुं अंश ६ वा

व० क० ११६ अरा ७

अध्याय १-७ पाने १-२१

ग्रंथ ८२९

६१८. वे(ये)द्वूर शिवालयमाहात्म्य कोनेर नरसिंहकृत

व० क० ६६ अरा २

ओव्या लिखित

अध्याय १-२० पाने १२०

ग्रंथ १९००

माहिती-सिंहाद्रीखंडे स्कान्दे-

प्रास्ताविक-(अध्याय १ पान २, व) अध्याय २० पान ७

कथासंदर्भ- || ×× हे कथा स्वर्गीचे रत्न तें आले-

क्षिती ॥ येद्वारायचेनि प्रसादें ॥ ७९ ॥

स्कंद सांगे भृगीसी ॥ तेचि कथा वैशंपायन जनमेजयासी  
मूत सांगे शौनिकादिकांसि ॥ उमेसी सांगे सदाशिव  
॥ ८० ॥ ब्रह्मा सांगे नारदातें ॥ ९० ॥

समाप्ति-अ० २०, पान ८ इति श्रीस्कंद पुराणे सिंहाद्री-  
खंडे शिवालय माहात्म्ये कोनेर नरसिंह ग्रंथ रूप-××॥

### ६१९. वैशाख माहात्म्य      गोविंदकाविकृत

व० क्र० ६८	अरा २
ओव्या	लिखित
प्रति १ ली	अध्याय १-३०
पाने १-९.१	ग्रंथ ?८००

माहिती-स्कांडे-

माहिती-ठो० क्रमांक ६२० तील प्रमाणेच.

मूची-अध्याय ८-१९ मध्यें या प्रतीच्या वं पुढील व०  
क्रमांक ६९ प्रतीच्या ज्या तुकी मुकी झाल्या त्यानीट  
केल्या आहेत-मेद केळण्या करितां त्यांतील ओव्या  
संख्याक्रम तसाच ठेविला आहे.

### ६२०. वैशाख माहात्म्य      गोविंदकाविकृत

व० क्र० ६९	अरा २
ओव्या	लिखित
प्रति २ री उत्तम	अध्याय १-३०
पाने १-९४	ग्रंथ १८००

माहिती—प्रास्ताविक—पान ९३ ज श्रुतदेवे कथिले जनका  
 ॥ नारदे अंवरीषा पुण्य श्लोकी ॥ सूर्ते नैमिर्षीशौनका-  
 दिकां ॥ ते श्रोते लोकां म्या कथिले ॥ ६३ ॥  
 रम्य चोळदेशाभीतरी ॥ कावेरीचे दक्षिण तीरी ॥  
 पंचनदक्षेत्राचे शेजारी ॥ तंजापुरी प्रसिद्ध असें ॥ ६४ ॥  
 त्या पुरीत जोनांदे ×× शरभेद्र राजर्षी ॥ त्याचे वर्णन  
 ॥ ६५ ॥ शक १७४९ ×× ॥ ज्याला  
 घडले गंगास्नान ॥ ज्याचे कुलधन चंद्रमैषिक  
 ॥ ६६ ॥ ×× ॥ शांत दांत दाता प्रियवचनी ॥ ×  
 ६७ ॥ ६८ ॥ अशा राजर्षीचा मी आश्रित ॥ तेणे  
 मज निरोपिलेहित ॥ जे की हा ग्रंथ करी प्राकृत ॥  
 यथा संस्कृत मणवुनी ॥ ७२ ॥

काल—माथावंदूनि तदाज्ञेसी ॥ सर्वजिद्वर्षी कार्तिकमासी ॥  
 गुरुवारीं पंचमी दिवसी ॥ नेला पूर्णतेसी हा ग्रंथ  
 ॥ ७३ ॥ प्रार्थी या परी गोविंदकवी ॥ ७४ ॥  
 स्कांदांतर्गत.

६२१. शिवकीर्तिग्रंथ

मयूरपंत कृत

व० क० ९७

अरा ४

आर्या

लिखित

अध्याय ९

पाने १९ ग्रंथ ४००

पान १ ×× श्रीब्रह्मोत्तरखंडीं श्रीशिवमाहात्म्य वर्णिले  
 आहे ॥ यश शिवभक्ताचे हीं ज्याला न व्यासमुनी तुला  
 पाहे ॥ २ ॥ ×× ॥ ३ ॥

कलावती चरित्र वर्णन.

पान ९ या शिवकीर्तिग्रंथीं आर्या द्वादशशता उपरि बारा ॥  
रामात्मजे मयूरे लिहिल्या निज तापपाप परिहारा  
॥ ८३ ॥ इति श्रीशिवकीर्ति ग्रंथ समाप्त ॥

**६२२. शिवभक्तमाहात्म्य विस्त्रिक्षणत**

व० क० १४३	अरा १३
ओव्या	लिखित
प्रति २ री	अध्याय १-७५
पाने १-१९७	ग्रंथ ६०००

पहिले व शेवटी पाने जीण आहेत.

माहिती-ठो० क० ९८७ च्या प्रमाणेच.

(प्रति १ ली ठो० क० ९८७ यहा)

**६२३. शिवभक्तमाहात्म्यादिवर्णन भयूरकविकृत**

व० क० ९८	अरा ४
आर्या	लिखित
अध्याय १-१९	पाने ३४ ग्रंथ १६००

माहिती-ब्रह्मोत्तर खंडांतर्गत.

पान ३४-इत्यध्याय (आर्या?) १०१२ संपूर्ण ॥

संवत् १८७८ शक १७४४ भाद्रपददुर्घटपक्षेषुणो

वया? भौमवासरे ॥ श्रीराम ॥

६२४. शिवलीलामृत	श्रीधरकृत
व० क० १९९	अरा १६
ओव्या	लिखित
प्रति १ ली	अध्याय १-१३
पाने १२९	ग्रंथ ३६००
स्कांदपुराणे ब्रह्मोत्तरखंडे.	
६२५. शिवलीलामृत	श्रीधरकृत
व० क० १६९	अरा १६
ओव्या	लिखित
प्रति २ री	अध्याय ४ था
पाने १-८	ग्रंथ १४०
६२६. शिवलीलामृत	श्रीधरकृत
व० क० १६६	अरा १६
ओव्या	लिखित
अध्याय ४ था	अपूर्त
पाने १-४	ग्रंथ ८०
६२७. शिवलीलामृत	श्रीधरकृत
व० क० १९६	अरा १६
ओव्या	लिखित
अध्याय १ ला	पाने १-६ ग्रंथ ३००

६२८. शिवलीलामृत	श्रीधरकृत
व० क० ११७	अरा १६
ओव्या	लिखित
अध्याय १ ला अपूर्ण	पाने १-९ ग्रंथ १८०
६२९. शिवलीलामृत	श्रीधरकृत
व० क० ११८	अरा १६
ओव्या	लिखित
अध्याय १२ वा अपूर्ण	पाने १-८ ग्रंथ २२०
६३०. शिवलीलामृत	श्रीधरकृत
व० क० ११९	अरा १६
ओव्या	लिखित
अध्याय २ रा	पाने १-१४ ग्रंथ २२०
६३१. शिवलीलामृत	श्रीधरकृत
व० क० १६०	अरा १६
ओव्या	लिखित
अध्याय २ रा	पाने १-२० ग्रंथ २२०
६३२. शिवलीलामृत	श्रीधरकृत
व० क० १६१	अरा १६
ओव्या	लिखित
अध्याय २ रा	पाने १-१६ ग्रंथ २२०
मुखपत्रावर शिवलिंग हरिण व विमान हीं चित्रे आहेत.	

६३३. शिवलीलामृत	श्रीधरकृत
व० क० १६२	अरा १६
ओव्या	लिखित
अध्याय २ रा	पाने १५ ग्रंथ २२०
६३४. शिवलीलामृत	श्रीधरकृत
व० क० १६३	अरा १६
ओव्या	लिखित
अध्याय २ रा	पाने १६ ग्रंथ २२०
६३५. शिवलीलामृत	श्रीधरकृत
व० क० १६४	अरा १६
ओव्या	लिखित
अध्याय २ रा	पाने १-१८ ग्रंथ २२०
६३६. श्रावणमाहात्म्य	विरुपाक्षकृत
व० क० १४४	अरा १४
ओव्या	लिखित
प्रति १ ली उत्तम,	अध्याय १-२९
पाने १-७९	ग्रंथ १७००
माहिती-अध्याय १ पान २ चोक्मंडलपालक सर्व गुणो-	
पते शरभेद्वनूपाच्या आज्ञेने .... ....	

शालिवाहन शक १७४९ व्यय संवत्सर श्रावण प्रति-  
पदेस ग्रन्थारंभ—स्कान्दांतर्गत

**६३७. श्रावणमाहात्म्य विरुपाक्षकृत**

व० क० १४९	अरा १४
ओव्या	लिखित
प्रति २ री	अध्याय १--२९
पार्ने १-८७	ग्रंथ १६९०

माहिती-क्रमांक ६३६ च्या प्रमाणेच. स्कान्दांतर्गत.

**६३८. श्रीरंगनाथमहिमा गंगाधरकृत**

व० क० ८०	अरा ३
ओव्या	लिखित
प्रति १ ली	अध्याय १-१०
पार्ने १-३३	ग्रंथ ६७०

ब्रह्मांडपुराणांतर्गत.

**६३९. श्रीरंगनाथमहिमा गंगाधरकृत**

व० क० ८१	अरा ३
ओव्या	लिखित
प्रति २ री	अध्याय १-१०
पार्ने १-३२	ग्रंथ ६७०

ब्रह्मांडपुराणांतर्गत.

THE KUPPUSWAMI SASTRI  
RESEARCH INSTITUTE<sup>219</sup>  
पुराण, MADRAS-4

<b>६४०. सगरपुत्रोपाख्यान</b>	<b>माधवस्वामीकृत</b>
व० क० १२६	अरा १०
ओव्या	लिखित
चतुर्थश	अध्याय ५ वा
पार्ने १-३०	ग्रंथ २९०
विष्णुपुराणांतर्गत.	
 <b>६४१. सूतसंहिता</b>	
व० क० ८३-८४	गंगाधरकृत
ओव्या	अरा ३
शिवमाहात्म्यसंड,	लिखित
पार्ने १-३८	अध्याय १-१३
ज्ञानयोगसंड,	ग्रंथ १०४०
पार्ने १-१७	अध्याय १-२०
स्कांदपुराणांतर्गत.	ग्रंथ ९००
 <b>६४२. सूतसंहिता</b>	
व० क० ८९	गंगाधरकृत
ओव्या	अरा ३
यज्ञवैभव संड	लिखित
पार्ने १-९	अध्याय १-३
स्कांदपुराणांतर्गत.	ग्रंथ १००

**६४३. सूतसंहिता गंगाधरकृत**

व० क० ८६ अरा ३

ओव्या लिखित

मुक्तिखंड अध्याय १-९

पाने १-१० श्रंथ १८०

**६४४. हनुमंतगरुडोपाल्यान नामापाठकृत**

व० क० ८९ अरा ४

ओव्या लिखित

प्रति १ ली पाने १-३७

श्रंथ ४२२

**६४५. हनुमंतगरुडोपाल्यान नामापाठकृत**

व० क० ९० अरा ४

ओव्या लिखित

प्रति २ री पाने १-१४ श्रंथ २८३

**६४६. हरिभक्तिसुधादय गगाधरमेदिनी**

(रुक्मनंदन) कृत

व० क० ७६ अरा ३

ओव्या लिखित

प्रति १ ली उत्तम, अध्याय १-१८ पाने १-४९ }  
अनुक्रमणिका पान १-२ } १०९

श्रंथ २०००

मुखपत्रावर-ध्रुव, प्रलहाद, लक्ष्मीनारायण, ब्रह्मदेव,  
शौनक, नारद, शुक, परिक्षित, ही मुंदर चिंत्रे आहेत.  
पान १, मंगल नमनांत, आराध्यदैवत श्रीराम व श्री  
लक्ष्मीनृसिंह, व मार्त्तिंडभैरवास ही नमन आहें—

पान ४८ ×× || श्रोते हो ऐका सावधान || हा हरि-  
भक्ति सुधोदय पावन || माजि नारद शौनक वचन ||  
तथैव मुलक्षण || मार्केयोक्त || ११३ || वैष्णवा-  
श्वथ तुलसी || माहात्म्यादि पुण्यराशि || कथा ××  
निरोपिले || ×× || ११४ || ×× ||

रुक्मसुत गंगाधर हणे || ११७ || ग्रंथ संख्या १६०१  
ओळ्या १२७९ ; श्लोक ९ ||

स्वस्ति श्रीनृपशालिवाहन शके १७४२ विक्रमसंवत्सर  
पुष्प शुद्ध प्रतिपदा शुक्रवारी हरिभक्ति सुधोदय ग्रंथ  
संपूर्ण झाला असे ||

राजे श्री सदाशिवराव मोहिते यांचे पुत्र || केशवराव  
स्वामी जगी पवित्र || त्यांचा हा ग्रंथ || ×× १ ||

६४७. हरिभक्तिसुधोदय                    गंगाधर  
(मेदिनी रुक्मनंदन) कृत

व० क० ७७

अरा ३

ओळ्या

लिखित

प्रति २ री अध्याय १०१८  
अनुक्रमणिका

पाने १०७७ }  
पाने १०३ } ८०

ग्रंथ २०००

माहिती—ठा० क्रमांक ४४६ तील प्रमाणेच.

स्वस्ति श्री नृप शालिवाहन शक १८०६ तारुणनाम  
संवत्सर माघशङ्क षष्ठी सौम्यवारी हरिभक्ति सुधोदय  
ग्रंथ लिहून संपूर्ण ज्ञाला असे ॥

६४८. अनंतचतुर्दशीत्रतपूजोद्यापन अनाम

व० क्र० ४१	अरा १
गद्य	लिखित
पाने १-९	ग्रंथ १७३

माहिती—हेमाद्रौ, भविष्योत्तरेच.

६४९. अनंतचतुर्दशीत्रतकालकथा अनाम

व० क्र० २६०	अरा १८
गद्य	लिखित
पाने ७	ग्रंथ ९०

६५०. अनंतचतुर्दशीत्रतकथा अनाम

व० क्र० ४२	अरा १
गद्य	लिखित
पाने १-९	ग्रंथ ९०

माहिती—भविष्योत्तर पुराणांतर्गत.

६५१. अनंतचतुर्दशीत्रतकथा प्रतापसिंहनृपती  
(अमरेंद्रनृपतनय)

व० क्र० ९१	अरा ४
------------	-------

ओऽया	लिखित
अध्याय १-२	पाने १४ ग्रंथ २९२
भविष्योत्तरपुराणे.	

माहिती—अध्याय २ रा शेषटी—×× ह्याणोनि अमरेद्र  
भूपतीचा तनय प्रतापसिंह ×× ॥ श्रोतयांसी विनवी  
कथारसमय ॥ १०० ॥

६५२. अनंतचतुर्दशीव्रतकथा	अनाम
ष० क० २७१	अरा १८
गद्य	लिखित
प्रति १ ली	पाने १-४ ग्रंथ ९०

६५३. अनंतचतुर्दशीव्रतकथा	अनाम
ष० क० २७२	अरा १८
गद्य	लिखित
प्रति २ री	पाने १-९ ग्रंथ ९०

६५४. अनंतचतुर्दशीव्रतकालपूजोद्यापनकथा	अनाम
ष० क० २९९	अरा १८
गद्य	लिखित
पाने १८	ग्रंथ ३००
भविष्योत्तरे	

## ६५५. अमुक्ताभरणसप्तमीकथा अनाम

व० क० ९० अरा १

गद्य लिखित

पाने १-४ ग्रंथ ७०

माहिती-भविष्योत्तरे.

## ६५६. अमुक्ताभरणसप्तमीव्रतनिर्णयपूजोद्यापन अनाम

व० क० ४९ अरा १

गद्य लिखित

पाने १-६ ग्रंथ १००

माहिती-मविष्योत्तरे.

## ६५७. अमुक्ताभरणसप्तमीव्रतनिर्णयपूजोद्यापन अनाम

व० क० २६४ अरा १८

गद्य लिखित

प्रति १ ली पाने १-२३ ग्रंथ २३०

इति श्रीभविष्योत्तरे.

## ६५८. अमुक्ताभरणसप्तमीव्रत अनाम

व० क० २६९ अरा १८

गद्य लिखित

प्रति २ री पाने २० ग्रंथ २३०

६५९. अमुकाभरणसप्तमीपूजादि गंगाधरसुतकृत

व० क० ३०९

अरा १९

गद्य

लिखित

प्रति १ ली

पाने १०-१६ ग्रंथ २४०

माहिती—भविष्योत्तरे.

६६०. अमुकाभरणसप्तमीव्रत-  
कालपूजादि— गंगाधरसुत कृत

व० क० ३०६

अरा १९

गद्य

लिखित

प्रति २ री

पाने १-१६ ग्रंथ २४०

६६१. अमुकाभरणसप्तमीव्रतकाल— गंगाधरसुतकृत  
पूजादि

व० क० ३०७

अरा १९

गद्य

लिखित

प्रति ३ री

पाने १-१२ ग्रंथ २४०

६६२. अमुकाभरणसप्तमीव्रतपूजादि गंगाधरसुतकृत

व० क० ३०८

अरा १९

गद्य

लिखित

प्रति ४ थी

पाने १-८ ग्रंथ १२०

माहिती—लिपिमात्रतेलंगी—भाषामराठी.

६६३. अरुंधतीव्रतकथा	(अनाम) कर्ता
व० क० ९४	अरा १
गद्य	लिखित
पांच १-४	ग्रंथ ६०
माहिती-स्कांदे.	
६६४. अरुंधतीव्रतकाल- निर्णय पूजादि	(अनाम) कर्ता
व० क० ९३	अरा ?
गद्य	लिखित
प्रति १ ली	पांच १-७ ग्रंथ १२०
माहिती-स्कांदे	
६६५. अरुंधतीव्रतकाल- निर्णय पूजादि	(अनाम) कर्ता
व० क० २९४	अरा १८
गद्य	लिखित
प्रति २ री	पांच १-१६ ग्रंथ २०८
माहिती-इति श्रीस्कांदे०	
६६६. उपांगललिताव्रतकथा	(अनाम) कर्ता
व० क० ४८	अरा १
गद्य	लिखित
पांच १-९	ग्रंथ १६०
माहिती-स्कांदे.	

**६६७. उपांगललिताव्रतनिर्णयपूजादि (अनाम) कर्ता**

व० क० ४७	अरा १
गद्य	लिखित
पाने १-७	ग्रंथ १२०

माहिती—नंदीपुराणादि.

**६६८. उपांगललिताव्रतकाल  
निर्णय पूजादि (अनाम) कर्ता**

व० क० २९९	अरा १८
गद्य	लिखित
प्रति १ ली	पाने १-२६ ग्रंथ २८६
माहिती—इति श्रीस्कंदे.	

**६६९. उपांगललिताव्रत  
कालनिर्णयपूजादि (अनाम) कर्ता**

व० क० २९६	अरा १८
गद्य	लिखित
प्रति २ री अपूर्ति	पाने १४ ग्रंथ २८६

**६७०. उभयतोमुख्यिगोदान प्रयोग (अनाम) कर्ता**

व० क० ३०१	अरा १९
गद्य	लिखित
प्रति १ ली	पाने १-११ ग्रंथ २००
माहिती—समंत्र श्लोक.	

**६७१. उभयतोमुखीगोदानप्रयोग (अनाम) कर्ता**

व० क० ३०२ अरा १९

गद्य लिखित

प्रात् २ रा पान १-८ श्र्वय८६०

माहिती—समंत्र.

**६७२. उमामहेश्वरब्रतकथा (अनाम) कर्ता**

व० क० ४४ अरा ?

गद्य लिखित

पाने १-३ श्र्वय ५०

माहिती—शिवरहस्य

**६७३. उमामहेश्वरब्रतनिर्णयपूजोद्यापन (अनाम) कर्ता**

व० क० ४३ अरा ?

गद्य लिखित

पाने १-१३ श्र्वय २४०

माहिती—शिवरहस्यांतर्गत.

**६७४. उमामहेश्वरब्रतकाल  
निर्णय पूजोद्यापन (अनाम) कर्ता**

व० क० २८७ अरा १९

गद्य लिखित

प्रति १ ली पाने १-२६ श्र्वय ३९०

माहिती—शिवरहस्य.

६७५. उमामहेश्वरव्रतकाल निर्णय पूजोद्यापन	(अनाम) कर्ता
व० क० २८८	अरा १९
गद्य	लिखित
प्रति २ री	पाँच १-१८ ग्रंथ २९०
६७६. उमामहेश्वरव्रतकाल निर्णय पूजोद्यापन	(अनाम) कर्ता
व० क० २८९	अरा १९
गद्य	लिखित
प्रति ३ री	पाँच २१ ग्रंथ ३९०
६७७. उमामहेश्वर व्रत काल निर्णय पूजोद्यापन	(अनाम) कर्ता
व० क० २९३	अरा १९
गद्य	लिखित
प्रति ४ थी	पाँच २० ग्रंथ ३००
६७८. उमामहेश्वर व्रतकाल निर्णय पूजोद्यापन	(अनाम) कर्ता
व० क० २९०	अरा १९
गद्य	लिखित
प्रति ५ थी	पाँच २२ ग्रंथ २९०

## पुराण.

<b>६७०.</b>	<b>उमामहेश्वरव्रतकाल निर्णय पूजोद्यापन</b>	<b>(अनाम) कर्ता</b>
	व० क्र० २९१	अरा १०
	गद्य	लिखित
	प्रति ६ वी	पाने १२ ग्रंथ १२०
<b>६८०.</b>	<b>उमामहेश्वरव्रतकाल निर्णय पूजोद्यापन</b>	<b>(अनाम) कर्ता</b>
	व० क्र० २९२	अरा १०
	गद्य	लिखित
	प्रति ७ वी	पाने १४ ग्रंथ २००
<b>६८१.</b>	<b>ऋषिपंचमीव्रतकथा</b>	<b>(अनाम) कर्ता</b>
	व० क्र० ३८	अरा १
	गद्य	लिखित
	पाने १-३	ग्रंथ ९०
	माहिती—ब्रह्मांडपुराणे.	
<b>६८२.</b>	<b>ऋषिपंचमीव्रतकाल पूजोद्यापन</b>	<b>(अनाम) कर्ता</b>
	व० क्र० ३७	अरा १
	गद्य	लिखित
	पाने १-६	ग्रंथ ९०
	माहिती—ब्रह्मांडपुराणे.	

६८३. एकादशीव्रतकथा (अनाम) कर्ता

व० क० ८ अरा १

गद्य लिखित

पाने १-७ ग्रंथ १३०

माहिती—मात्स्य, विष्णुवर्मात्तरेच.

६८४. एकादशीव्रतकथा (अनाम) कर्ता

व० क० २४३ अरा १८

गद्य लिखित

पाने १-१९ ग्रंथ १६९

माहिती—इतिश्रीमात्स्ये-विष्णु घर्मोत्तरे एकादशी व० सं०

६८५. कृष्णजयंतीकथा (अनाम) कर्ता

व० क० २८ अरा ?

गद्य लिखित

पाने १-९ ग्रंथ ९०

माहिती—स्कांद.

६८६. केदारगौरीव्रतकथा (अनाम) कर्ता

व० क० ९२ अरा १

गद्य लिखित

पाने १-६ ग्रंथ ११०

माहिती—स्कांदे.

६८७. केदारगौरीव्रतोद्यापन- प्रतापसिंहनृपती

विधि व कथा (अमरेंद्रनृपतनय) कृत

व० क० ९४

ओव्या लिखित

अध्याय १-२ पाने १-३४ अंक ६३०

माहिती-पान १९ × × || स्कांद आणि शेव पुराण ||

या दोन्हींतील हीं कथा घेवून ॥ मऱ्हात्या बोलीने केली

एकवट्टन ॥ सर्वं श्रोते जन जाणोत ॥ २०३ ॥ ह्यणनि

अमरेद्रुनप तनय ॥ प्रतापसिंह नृपती ×× ॥ २१३ ॥

## ६८८. केदारगौरीवतकथा (अनाम) कर्ता

व० क्र० २७४ अरा १९

गद्य लिखित

पाने॑१-१७ ग्रंथ२९०

माहिती-इति श्रीस्कादे.

(अनाम) कर्ता

व० क्र० २७९

अरा १९

गदा

लिखित

प्रति ३ रु

पाने १-१४ अंथ २९०

६००. केदारगौरीव्रतकथा	(अनाम) कर्ता
व० क० २७६	अरा १९
गद्य	लिखित
प्रति ३ रु	पाने १-११
ग्रंथ २९०	
६०१. केदारगौरीव्रतकथा	(अनाम) कर्ता
व० क० २७७	अरा १९
गद्य	लिखित
प्रति ४ रु	पाने १-११
ग्रंथ २९०	
६०२. केदारगौरीव्रतकथा	(अनाम) कर्ता
व० क० २७८	अरा १९
गद्य	लिखित
प्रति ९ वी	पाने १-७
ग्रंथ १००	
६०३. केदारगौरीव्रतकथा	(अनाम) कर्ता
व० क० २७९	अरा १९
गद्य	लिखित
प्रति ६ वी	पाने १-१२
ग्रंथ २९०	

## ६९४. केदारगौरीव्रतकथा (अनाम) कर्ता

व० क्र० २८० अरा १९

गद्य लिखित

प्रति ७ वी पाने १-१२

ग्रंथ १२०

माहिती-पान १—नंदिकेशादिक शिवगणाग्रणी ॥ ३०

२ ओव्या प्रारंभी आहेत.

## ६९५ केदारगैरीव्रत कथा (अनाम) कर्ता

व० क० २८१ अरा १९

गद्य लिखित

प्रति ८ वी पाने १-१३

ग्रंथ २९०

माहिती-प्रारंभीच्या ओव्या नाहीत-

## ६९६. केदारगैरिव्रितकथा (अनाम) कर्त्ता

व० क्र० २८२ अरा १९

गद्य लिखित

पाने १-६ ग्रंथ १२०

## ६९७. केदारगौरीव्रतकथा (अनाम) कर्ता

व० क्र० २८४ अरा १९

गद्य	लिखित
पाने १-२१	ग्रंथ २९०
माहिती-लिपि मात्र तैलंगी-भाषा-मराठी.	

६९८. केदारगौरीव्रत  
निर्णयपूजोद्यापन (अनाम) कर्ता

व० क० ९१	अरा १
गद्य	लिखित
पाने १-८	ग्रंथ १९०

माहिती-ब्राह्म पुराणादि.

६९९. केदारगौरीव्रतोद्यापन (अनाम) कर्ता

व० क० २८३	अरा १९
गद्य	लिखित
पान १	ग्रंथ २१

माहिती-निर्णय सिंधु, पृथ्वीचंद्रोदय, नंदि पुराण आधार.

७००. कोकिलाव्रतकथा (अनाम) कर्ता

व० क० ४६	अरा १
गद्य	लिखित
पाने १-२	ग्रंथ २०

माहिती-भविष्योत्तरे.

**७०१. कोकिलाव्रततिथि  
निर्णयपूजोद्यापन** (अनाम) कर्ता

व० क० ४९ अरा १

गद्य लिखित

पाने १-३७ ग्रंथ १३०

माहिती—हेमाद्री, भविष्योत्तरे.

**७०२. कोकिलाव्रतकाल  
कथा पूजा** (अनाम) कर्ता

व० क० २८६ अरा १९

गद्य लिखित

पान ६ ग्रंथ १४०

माहिती—इति भविष्योत्तरे.

**७०३. गोकुलाष्टमीव्रतकाल  
पूजाउद्यापन प्रतिमाप्रतिष्ठा** (अनाम) कर्ता

व० क० २९८ अरा १९

गद्य लिखित

पाने १-३४ ग्रंथ १००

माहिती—भविष्योत्तरे० व स्फांदे.

**७०४. गोपद्यव्रतकथा** (अनाम) कर्ता

व० क० ९६ अरा १

गद्य लिखित

पाने १-४ ग्रंथ ६०

माहिती—भविष्योत्तरे.

**THE KUPPUSWAMI SASTRI  
RESEARCH INSTITUTE<sup>287</sup>  
पुराण, MADRAS.**

**७०५. गोपद्यव्रतकाल निर्णय  
पूजोद्यापन** (अनाम) कर्ता

व० क० ९९ अरा १

गद्य लिखित

पाने १-६ ग्रंथ २००

**७०६. गोपद्यव्रतकाल  
पूजोद्यापन कथा** (अनाम) कर्ता

व० क० २९४ अरा १०

गद्य लिखित

पाने १-१६ ग्रंथ २००

माहिती-भविष्योत्तरे.

**७०७. गोपद्यव्रतकाल निर्णय  
पूजोद्यापनकथा** (अनाम) कर्ता

व० क० २९९ अरा १०

गद्य लिखित

पाने १-१४ ग्रंथ १७०

बिजोड़ पाने.

**७०८. गोसावित्रीकथा** (अनाम) कर्ता

व० क० ७९ अरा १

गद्य लिखित

पाने १-४ ग्रंथ २४

माहिती-भारत शांति पर्वणे.

## पुराण.

**७०९. जन्माष्टमीव्रतनिर्णयपूजोदापन (अनाम) कर्ता**

व० क० २६	अरा १
गद्य	लिखित
पाने १-१३	ग्रंथ २४०

माहिती—भविष्योत्तर पुराण.

**७१०. जन्माष्टमीव्रतपूजाप्रतिमाप्रकरण (अनाम) कर्ता**

व० क० २७	अरा १
गद्य	लिखित
पाने १-२	ग्रंथ २९

**७११. ज्येष्ठाकनिष्ठाव्रतकथा (अनाम) कर्ता**

व० क० ४०	अरा १
गद्य	लिखित
पाने १-४	ग्रंथ ६०

माहिती—भविष्योत्तरपुराणांतर्गत.

**७१२. ज्येष्ठाव्रतकालनिर्णयपूजोदापन (अनाम) कर्ता**

व० क० ३९	अरा १
गद्य	लिखित
पाने १-६	ग्रंथ ९०
माहिती—भविष्योत्तरे.	

७१३. ज्येष्ठाकनिष्ठाव्रतकाल- }  
निर्णयपूजाव्रतोद्यापन } (अनाम) कर्ता

व० क० २६१	अरा १८
गद्य	लिखित
प्रति १ ली	पाने १-२१ ग्रंथ २४०
माहिती—या सांच्यांत (संस्कृत) कथेची पाने १७-२० इति भविष्योत्तरे०	

७१४. ज्येष्ठाकनिष्ठाव्रतकाल- }  
निर्णयपूजा } (अनाम) कर्ता

व० क० २६२	अरा १८
गद्य	लिखित
प्रति २ री	पाने १-१२ ग्रंथ २४०

७१५. ज्येष्ठाकनिष्ठापूजाकथा (अनाम) कर्ता

व० क० २६३	अरा १८
गद्य	लिखित
प्रति ३ री	पाने ८ ग्रंथ १३०

७१६. दशाफलव्रतकथा (अनाम) कर्ता

व० क० ३१	अरा १
गद्य	लिखित
पाने १-३	ग्रंथ ४०
माहिती—भविष्योत्तरे०	

## ७१७. दशाफलब्रतनिर्णयपूजोद्यापन-

विधि	(अनाम) कर्ता
------	--------------

व० क० २९	अरा १
----------	-------

गद्य	लिखित
------	-------

पाने १-९	ग्रंथ ८९
----------	----------

माहिती—स्कादे.	
----------------	--

## ७१८. दशाफलब्रतविधि

(अनाम) कर्ता
--------------

व० क० ३०	अरा १
----------	-------

गद्य	लिखित
------	-------

पान ?	ग्रंथ १०
-------	----------

## ७१९. दशाफलब्रतविधि

(अनाम) कर्ता
--------------

व० क० २९६	अरा १९
-----------	--------

गद्य	लिखित
------	-------

पाने १-१३	ग्रंथ १९०
-----------	-----------

## ७२०. दशाफलब्रतविधि

(अनाम) कर्ता
--------------

व० क० २९७	अरा १९
-----------	--------

गद्य	लिखित
------	-------

पाने ४	ग्रंथ १९०
--------	-----------

माहिती—मविष्योत्तरे.	
----------------------	--

७२१. दानव्रतकथा

एकाजनार्दनकृत

व० क० ३३२

अरा २०

ओव्या

लिखित

पाने १-१६

ग्रंथ १२२

माहितो—मुनपत्रावर—दानव्रत पुस्तक वैजनाथसे लिखिते  
कार्तिकशुद्ध दशमी खरनाम संवत्सर मोकाम तंजाउर ॥  
कृष्णदानव्रतकथा.

७२२. दानव्रतकथा

एकाजनार्दनकृत

व० क० ३३३

अरा २०

ओव्या

लिखित

अपूर्व

पाने ९-१४ ग्रंथ १००

७२३. दानव्रतकथा

एकाजनार्दनकृत

व० क० ३३४

अरा २०

ओव्या

लिखित

पाने १-२१

ग्रंथ १२२

व० क० ३३५

अरा २०

ओव्या

लिखित

पाने १-१३

ग्रंथ १२२

७२५. नागपंचमीव्रते	विस्तृपाक्षकविकृत
व० क० ३२०	अरा १९
ओव्या	लिखित
प्रति १ ली	पाने १-३
ग्रंथ ४९	
माहिती—स्कांदे.	
७२६. नागपंचमीव्रत	विस्तृपाक्षकविकृत
व० क० ३२१	अरा १९
आव्या	लिखित
प्रति २ री	पाने १-३
ग्रंथ ४९	
७२७. नागपंचमीव्रत	विस्तृपाक्षकविकृत
व० क० ३२२	अरा १९
ओव्या	लिखित
प्रति ३ री	पाने १-४
ग्रंथ ४९	
७२८. पक्षप्रदोषव्रतकथा	(भनाम) कर्ता
व० क० १०	अरा १
गदा	लिखित
पाने १-७	ग्रंथ १२७

माहिती—स्कांदांतगत.

७२९. पक्षप्रदोषव्रतकालनिर्णय  
पूजोद्यापन विधि (अनाम) कर्ता

व० क्र० ९

अरा १

गद्य

लिखित

पाँच १-७

ग्रंथ १२४

माहिती—स्कांदांतगत.

७३०. पक्षप्रदोषव्रतकाल निर्णय  
पूजोद्यापन (अनाम) कर्ता

व० क्र० २४४

अरा १८

गद्य

ढिखित

प्रति १ ली

पाँच १-२३

ग्रंथ २७०

माहिती—स्कांद, ब्रह्मोत्तरखण्ड.

७३१. पक्षप्रदोषव्रतकाल अन्णय  
पूजोद्यापन (अनाम) कर्ता

व० क्र० २४९

अरा १८

गद्य

लिखित

प्रति २ री

पाँच ९ ग्रंथ २७०

७३२. बुधाष्टमीव्रतकथा (अनाम) कर्ता

व० क० ६४	अरा १
गदा	लिखित
पाने १-६	ग्रंथ १००
माहिती—भविष्योत्तरे.	

७३३. बुधाष्टमीव्रतकाल निर्णय पूजोद्यापन (अनाम) कर्ता

व० क० ६३	अरा १
गदा	लिखित
पाने १-८	ग्रंथ १९०
माहिती—भविष्योत्तरे.	

७३४. बुधाष्टमीव्रतकाल पूजोद्यापन कथा (अनाम) कर्ता

व० क० २०९	अरा १९
गदा	लिखित
पाने १-२६	ग्रंथ ३००
माहिती—भविष्योत्तरे.	

७३५. भूगोलवर्णन (भूमिगोल्क) (अनाम) कर्ता

व० क० ५	अरा १
ओद्या	लिखित
पाने १-११	ग्रंथ ३४२

माहिती-व्ययनाम संवत्सरे जाविन मासे शुक्लपक्षे तिथि  
सप्तमी शनिवारीं पूर्स्तक समाप्त ॥

**७३६. भौमवारव्रतकथा** (अनाम) कर्ता

व० क० २६८ अरा १८

गद्य लिखित

प्रति १ ली पाने १-२

ग्रंथ ९०

माहिती-इति पद्मपुराणे ०

**७३७. भौमवारव्रतकथा** (अनाम) कर्ता

व० क० २७३ अरा १८

गद्य लिखित

प्रति २ री पाने १-६ ग्रंथ ५५

**७३८. महाशिवरात्रि कथा** सदाशिवभट्टकृत

व० क० ३३६ अरा २२

ओऽया लिखित

प्रति १ ली पाने १-३०

ग्रंथ ३६०

माहिती-ऐसे ऐकोनि शिववचना ॥ तोष वाटलागिरिजा-  
मना ॥ सूत सागे ऋषि जना ॥ श्रोते जना सदाशिव ॥  
९२ ॥ अध्याय ३ ॥

ठो० ७४३, प्रति २ री पहा “प्रसिद्ध अष्टादश पुराण”  
 .... .... इ० अध्याय १ ओ० ५

**७३०. महाशिवरात्रि कथा      गोविंदकविकृत**

व० क० ३३७	अरा २२
ओव्या	लिखित
पाने १-९	ग्रंथ १९०

माहिती—गोविंद पूर्णिमादशन ॥ त्याचा अनुग्रहेकरून ॥  
 शिवरात्रि माहात्म्यवर्णन ॥ यथा शक्तिकरूने पकळे ॥  
 १२८ ॥

**७४०. महाशिवरात्रि  
 कथा व पुराण      अखडदासकृत**

व० क० ३३८	अरा २२
ओव्या	लिखित
पाने १-२६	ग्रंथ २२०

माहिती—×× पान १-नमिलें विनायक साजें ॥ भक्तानेवेजें ॥ गुरु त्रिमलभावें ॥ हृदयीं धरूनि समुद्रेथरुमणि संहरु ॥ त्यांची जपोनि नावें ॥ रंकपणे श्रोत्या विनांति ××× लिंग पुराणी महिमा ×××× ॥  
 (पान २९) संपूर्ण शिवरात्रि महिमेते ॥ शिवेशक्तीते ऐसें बोलोनि बोधिले ॥ अखंड दास त्रिमल ॥ कृपें श्रोत्या साक्षें ॥ कथन हे कथिले ॥ ७९ ॥

७४१. महाशिवरात्रिव्रतकथा (अनाम) कर्ता

व० क० ६२	अरा १
गद्य	लिखित
पाने १-१०	ग्रंथ १७०
माहिती-स्कांदे.	

७४२. महाशिवरात्रिव्रत निर्णयव्रतोद्यापन पूजाविधि (अनाम) कर्ता

व० क० ६१	अरा ?
गद्य	लिखित
पाने १-११	ग्रंथ २१०
माहिती-स्कांदे.	

७४३. महाशिवरात्रि कथा सदासिवभट्टक

व० क० ३३६	अरा २२
ओव्या	लिखित
प्रति २ री	पाने १-२०
( छोक १३० )	ग्रंथ ३६०

माहिती-×× प्रसिद्ध अष्टादशपुराणे ॥ त्या माजि लिंग-  
पुराण ॥ त्यांत ही सारकाढून ॥ सूत ह्याणे सावध ऐका  
॥ ६ ॥ अध्याय १ ला ॥  
प्रति पहिली ठो० ७३८ पहा-ऐसें ऐकोनि ३० अध्याय  
३ ओव्या ९३

**७४४. महाशिवरात्रिव्रतकथा**      (अनाम) कर्ता  
पूजोद्यापनादि

व० क० २९३      अरा १८

गद्य      लिखित

पाने ३०      ग्रंथ ४८०

इति श्री स्कादे.

**७४५. मंगलवारकथा**      (अनाम) कर्ता

व० क० २१      अरा १

गद्य      लिखित

पाने १--३      ग्रंथ ४०

माहिती—पद्मपुराण.

**७४६. मंगलागौरीव्रतकथा**      विस्तृपाक्षकविकृत

व० क० ३१३      अरा १९

ओव्या      लिखित

प्रति १ ली

पाने १--१०

ग्रंथ ११०

माहिती—स्कादे.

**७४७. मंगलागौरीव्रतकथा**      विस्तृपाक्षकविकृत

व० क० ३१४      अरा १९

ओव्या      लिखित

प्रति २ री

पाने १--९

ग्रंथ ११०

**७४८. मंगलागौरीव्रतकथा विरूपाक्षकावचत**

व० क० ३१९	अरा १९
ओव्या	लिखित
प्रति ३ री	पाने १-८
अंथ ११०	

**७४९. मंगलागौरीव्रतकथा विरूपाक्षकविशुत**

व० क० ३१६	अरा १९
ओव्या	लिखित
प्रति ४ थी	पाने १-९
अंथ ११०	

**७५०. मंगलागौरीव्रतकथा विरूपाक्षकविशुत**

व० क० ३१७	अरा १९
ओव्या	लिखित
प्रति ५ वी	पाने १-९
अंथ ११०	

**७५१. रथसप्तमीव्रतकथा (अनाम) कर्ता**

व० क० ६०	अरा १
गद्य	लिखित
पाने १-४	अंथ ६०

माहिती—भविष्योत्तरे.

७५२. रथसप्तमीव्रत निर्णय पूजोद्यापन विधि	(अनाम) कर्ता
व० क्र० ९९	अरा १
गद्य	लिखित
पाने १--७	ग्रंथ १२०
माहिती--ब्रह्मांड पुराणे.	
७५३. रथसप्तमीव्रतकालस्नान पूजोद्यापन विधि	(अनाम) कर्ता
व० क्र० २६७	अरा १८
गद्य	लिखित
प्रति १ ली	पाने १-२० ग्रंथ १७०
७५४. रथसप्तमीव्रतकालपूजोद्यापन (अनाम) कर्ता	
व० क्र० २६८	अरा १८
गद्य	लिखित
प्रति २ री	पाने १-२ ग्रंथ ९०
माहिती—इति श्रीभविष्योत्तरे.	
७५५. रुद्रमाहात्म्य	(अनाम) कर्ता
व० क्र० ३	अरा १
ओव्या	लिखित
पाने १-९	ग्रंथ १०८
माहिती—ब्रह्मोत्तरखंडांतील.	

७५६. वटसावित्रीव्रतकथा (अनाम) कर्ता

व० क० २०	अरा १
गद्य	लिखित
पाने १-८	ग्रंथ १६०
माहिती—स्कादे.	

७५७. वटसावित्रीव्रतग्रहणप्रकार (अनाम) कर्ता

व० क० १९	अरा १
गद्य	लिखित
पान १	ग्रंथ १८

७५८. वटसावित्रीव्रतकाल (अनाम) कर्ता  
निर्णय पूजोद्यापन

व० क० १८	अरा १
गद्य	लिखित
पाने १-१३	ग्रंथ २४०

७५९. वटसावित्रीव्रतकाल (अनाम) कर्ता  
पूजाद्यापन

व० क० २६९	अरा १८
गद्य	लिखित
पाने १-३६	ग्रंथ ४००
माहिती—इति श्री स्कदि.	

## ७६०. वटसावित्रीपूजा (अनाम) कर्ता

व० क्र० २७०	अरा १८
-------------	--------

गद्य	लिखित
------	-------

पाने १-७	ग्रंथ १००
----------	-----------

## ७६१. वनभोजन प्रकार (अनाम) कर्ता

व० क्र० ३००	अरा १९
-------------	--------

गद्य	लिखित
------	-------

पाने १-२९	ग्रंथ १००
-----------	-----------

माहिती—समंत्र आहे.

## ७६२. वरदचतुर्थीकथा (अनाम) कर्ता

व० क्र० २२८	अरा १८
-------------	--------

गद्य	लिखित
------	-------

अर्पूर्ण पुस्तक	पाने १-११
-----------------	-----------

ग्रंथ ११०	
-----------	--

माहिती—पूजा ही आहे.

## ७६३. वरमहालक्ष्मीव्रतकथा (अनाम) कर्ता

व० क्र० २९	अरा १
------------	-------

गद्य	लिखित
------	-------

पाने १-६	ग्रंथ १००
----------	-----------

माहिती—भविष्योत्तर पुराणे.

**७६४. वरमहालक्ष्मवित  
कालपूजोद्यापन** (अनाम) कर्ता

व० क्र० २४ अरा १

गद्य लिखित

पाने १-९ ग्रंथ ८०

माहिती—भविष्योत्तरे पुराणे.

**७६५. विनायकपूजा** (अनाम) कर्ता

व० क्र० ३९ अरा १

गद्य लिखित

पाने १-९ ग्रंथ ९०

**७६६. शनिप्रदोषकथा** (अनाम) कर्ता

व० क्र० १३ अरा १

गद्य लिखित

पाने १-६ ग्रंथ १००

माहिती—ब्राह्म पुराणे.

**७६७. शनिप्रदोषव्रतकथा** (अनाम) कर्ता

व० क्र० १२ अरा १

गद्य लिखित

पाने १-३ ग्रंथ ४०

माहिती—स्कादि.

७६८. शनिप्रदोषव्रतकाल  
निर्णयपूजोद्यापन (अनाम) कर्ता

व० क० ११	अरा १
गद्य	लिखित
पाने १-८	ग्रंथ १४०

माहिती—स्कांदे रेवाखंडे.

७६९. शनिप्रदोषव्रतकाल  
निर्णय पूजोद्यापन (अनाम) कर्ता

व० क० २४६	अरा १८
गद्य	लिखित
प्रति १ ली	पाने १-१७
ग्रंथ १६०	

माहिती—इति स्कंद पुराणे.

७७०. शनिप्रदोषव्रतकाल  
निर्णयपूजोद्यापन (अनाम) कर्ता

व० क० २४७	अरा १८
गद्य	लिखित
प्रति २ री	पाने १-९
ग्रंथ १६०	

७७१. शनिप्रदोषव्रतकाल  
निर्णयपूजोदायापन

(अनाम कर्ता)

व० क० २४६ अरा १८

गद्य लिखित

प्रति ३ री पाने १-२४

ग्रंथ ३००

७७२. षोडश श्लोक टीका (अनाम) कर्ता

व० क० ७३ अरा १

गद्य लिखित

पाने १-६ ग्रंथ ३८

विषय—पिंडदानाचे जे १६ श्लोक त्यांचा अर्थ मराठीत सांगीतला आहे.

७७३. षोडश श्लोक टीका (अनाम) कर्ता

व० क० ७४ अरा १

गद्य लिखित

पाने १-४ ग्रंथ ३२

७७४. संकटहरव्रतकथा (अनाम कर्ता)

व० क० ७ अरा १

गद्य लिखित

पाने १-४ ग्रंथ ६०

माहिती—स्कांदांतर्गत.

**७७५. संकटहरचतुर्थीव्रत  
काल निर्णयपूजोद्यापन** (अनाम कर्ता)

व० क० ६ अरा ?

गद्य लिखि ।

पाने १-८ ग्रंथ १४०

माहिती—स्कांद पुराण० सं० श्लोक हीं आहेत.

**७७६. संकटहरचतुर्थीव्रतकाल  
पूजाविधिवतोद्यापनप्रकारकथा** (अनाम) कर्ता

व० क० २२६ अरा १८

गद्य लिखित

पाने १-१९ ग्रंथ २२९

माहिती—इति श्री स्कांदपुराणे संकटहरचतुर्थीव्रत कथा  
संपूर्णम् ॥

**७७७. संकटहरचतुर्थीव्रतकाल निर्णय  
पूजाविधिवतोद्यापन** (अनाम) कर्ता

व० क० २२७ अरा १७

गद्य लिखित

पाने १-९ ग्रंथ १०८

माहिती—वरील प्रमाणे.

**THE KUPPUSWAMI SASTRI  
PURAN RESEARCH INSTITUTE<sup>267</sup>  
MADRAS-4**

**७७८. सिद्धिविनायकत्रत काल  
निर्णयपूजाद्यापन** (अनाम) कर्ता

व० क० ३४ अरा १

गद्य लिखित

पाने १-७ ग्रंथ १४०

माहिती-स्कादे.

**७७९. सोमवारत्रतकथा** (अनाम) कर्ता

व० क० १९ अरा १

गद्य लिखित

पाने १-११ ग्रंथ १९९

माहिती-स्कादे, ब्रह्मोत्तरखंडे.

**७८०. सोमवारत्रतपूजाद्यापन** (अनाम) कर्ता

व० क० १४ अरा १

गद्य लिखित

पाने १-९ ग्रंथ १६७

**७८१. सोमवारत्रतकाल  
उद्यापन पूजा कथा** (अनाम) कर्ता

व० क० २४९ अरा १८

गद्य लिखित

पाने ८ ग्रंथ १३९

माहिती—इति स्कांदे ब्रह्मोत्तरखंडे.

**७८२. सोमवार निर्णय (अनाम) कर्ता**

व० क० २९० अरा १८

गद्य लिखित

अपूर्व पाने १-८ ग्रंथ १००

**७८३. सोमवारव्रत (अनाम) कर्ता \***

व० क० ३१८ अरा १९

ओव्या लिखित

प्रति १ ली पाने १-५ ग्रंथ ६०

माहिती—स्कांदे.

**७८४. सोमवारव्रत (अनाम) कर्ता**

व० क० ३१९ अरा १९

ओव्या लिखित

प्रति २ री पाने १-४ ग्रंथ ६०

**७८५. सोमवारामावास्थाव्रत कथा (अनाम) कर्ता**

व० क० १७ अरा १

गद्य लिखित

पाने १-७ ग्रंथ १३०

माहिती—भविष्योत्तरपुराण.

७८६. सोमवारामावास्याव्रत निर्णयपूजोद्यापनावधि	—	—
व० क० १६	अरा १	
गद्य	लिखित	
पाने १-९	ग्रंथ ८७	
७८७. सोमवार अमावास्या व्रत कथा	माधवात्मजकृत	
व० क० ४००	अरा २३	
ओन्धा	लिखित	
पाने १-२७	ग्रंथ २३४	
भविष्योत्तरपुराणांतर्गत,		
७८८. सोमवारामावास्याव्रतकथा (अनाम) कर्ता		
व० क० २९२	अरा १८	
गद्य	लिखित	
पाने १-९	ग्रंथ १००	
७८९. सोमवारामावास्याव्रत निर्णयपूजोद्यापन	(अनाम) कर्ता	
व० क० २९१	अरा १८	
गद्य	लिखित	
पाने १-१९	ग्रंथ २२९	
माहिती-भविष्योत्तरे,		

**७९०. स्कंदषष्ठिव्रतकथा** (अनाम) कर्ता

व० क० १८ अरा १

गद्य लिखित

पाने १-२ ग्रंथ ३०

माहिती-स्कांदे.

**७९१. स्कंदषष्ठिव्रतकालनिर्णय** (अनाम) कर्ता  
पूजाद्यापन

व० क० १७ अरा १

गद्य लिखित

पाने १-९ ग्रंथ ७०

**७९२. स्कंदषष्ठिव्रतकालोद्यापन** (अनाम) कर्ता  
पूजाकथा

व० क० २६६ अरा १८

गद्य लिखित

प्रति १ ली पाने १-४ ग्रंथ ७०

माहिती-इति श्रीस्कांदे.

**७९३. स्कंदषष्ठिव्रतकालनिर्णय** (अनाम) कर्ता  
पूजाद्यापन

व० क० २८९ अरा १८

गद्य लिखित

प्रति २ री पाने १-११ ग्रंथ ११२

**७०४. स्वर्णगौरीव्रतकथा** (अनाम) कर्ता

व० क० २३	अरा १
गद्य	लिखित
पान १-३	ग्रंथ ४०

माहिती—भविष्योत्तरपुराण.

**७०५. स्वर्णगौरीव्रतकालनिर्णय** (अनाम) कर्ता  
पूजाउचापन

व० क० २२	अरा १
गद्य	लिखित
पाने १-६	ग्रंथ १००

माहिती—भविष्योत्तरपुराण.

**७०६. स्वर्णगौरीव्रतकालनिर्णय** (भनाम) कर्ता  
पूजाउचापनप्रकार

व० क० २९७	अरा १८
गद्य	लिखित
पाने ६	ग्रंथ १००

**७०७. हरितालिकाव्रतकथा** (अनाम) कर्ता

व० क० ३३	अरा १
गद्य	लिखित
पाने १-६	ग्रंथ १००

माहिती—भविष्योत्तर पुराण.

## पुराण.

**७९८. हरितालिकाव्रतकथा (अनाम) कर्ता**

व० क० २३८ अरा १८

गद्य लिखित

प्रति १ ली पाँचे १-१ ग्रंथ २११

माहिती—इति श्रीभविष्योत्तरपुराणे हरितालिकाव्रतकथा संपूर्णा ॥

प्रारंभी—मंदारमालाकुलितालकायै ॥

कपालमालांकितशेखराय ॥

दिव्यांबरायै च दिगंबराय ॥

नमः शिवायै च नमः शिवाय ॥

इ० श्लोक ९ आहेत.

**७९९. हरितालिकाव्रत कथा (अनाम) कर्ता**

व० क० २३९ अरा १८

गद्य लिखित

प्रति २ री पाँचे १-१ ग्रंथ २११

माहिती—पान ९-× × ×

राजश्रिया राजते यः सोमनाथास्यपंडितः ॥

तस्येदं पुस्तकं सर्वे जानेतु सुषियो मुदा ॥

**८००. हरितालिकाव्रत कथा (अनाम) कर्ता**

व० क० २४० अरा १८

गद्य लिखित

प्रति ३ री पाँचे १-६ ग्रंथ १६०

**८०१. हरितालिकाव्रत कथा (अनाम) कर्ता**

व० क० २४१	अरा १८
गद्य	लिखित
प्रति ४ थी	पाने १-६ ग्रंथ १२०

**८०२. हरितालिकाव्रत कथा (अनाम) कर्ता**

व० क० २४२	अरा १८
गद्य	लिखित
प्रति ५ वी	पाने १-९
ग्रंथ १२०	

माहिती—लिपि मात्र तैलंगी. भाषामराठी.

**८०३. हरितालिकाव्रत तिथि निर्णयव्रतग्रहणोद्यापनपूजा (अनाम) कर्ता**

व० क० ३२	अरा १
गद्य	लिखित
पाने १-७	ग्रंथ १२०
माहिती—स्कादे.	

**८०४. हरितालिकाव्रतनिर्णय [उद्यापन कालहीं] (अनाम) कर्ता**

व० क० २३०	अरा १८
गद्य	लिखित
पाने १-२	ग्रंथ १०

माहिती—निर्णयसिंधु प्रमाणे.

८०५. हरितालिकाब्रतनिर्णय (अनाम) कर्ता  
(उद्यापन कालहीं)

व० क० २३१ अरा १८

गद्य लिखित

पाने १-२ ग्रंथ १०

माहिती—ऐंजन प्रमाणे.

८०६. हरितालिकापूजा (अनाम) कर्ता

व० क० २३२ अरा १८

गद्य लिखित

प्रति १ ली पाने १-९ ग्रंथ ७०

माहिती—मंत्रश्लोकयुक्त आहे.

८०७. हरितालिकापूजा (अनाम) कर्ता

व० क० २३३ अरा १८

गद्य लिखित

प्रति २ री पाने १-६ ग्रंथ ११९

माहिती—समंत्र आहे.

८०८. हरितालिकापूजा (अनाम) कर्ता

व० क० २३४ अरा १८

गद्य लिखित

प्रति ३ रुपी पाने १-६ ग्रंथ ११९

माहिती—समंत्र आहे.

८०९. हरितालिका पूजा (अनाम) कर्ता

व० क० २३५ अरा १८

गद्य लिखित

प्रति ४ थी पाने १-६ ग्रंथ ११९

माहिती—समंत्र आहे.

८१०. हरितालिका पूजा (अनाम) कर्ता

व० क० २३६ अरा १८

गद्य लिखित

प्रति ६ वी पाने १-८ ग्रंथ ११९

माहिती—लिपि मात्र तैलंगी, भाषा मराठी.

८११. हरितालिका पूजा (अनाम) कर्ता

व० क० २३७ अरा १८

गद्य लिखित

प्रति ६ वी पाने १-४ ग्रंथ ११९

माहिती—लिपि मात्र तैलंगी, भाषा मराठी.

८१२. कालिघर्म प्रशंसा द्यंबकभट्टत

व० क० ३२३ अरा २०

ओव्या	लिखित
प्रसंग १-६	पाने १-९८ ग्रंथ ७४०
<b>माहिती—</b>	
प्रास्ताविक—भोसल वंश चूडामणि ॥ ×× ॥	
सर्व गुणांची खाणी ॥ प्रताप नृप ॥ १६ ॥ ×× ॥	
चोळदेशचा असे नायक ॥ १७ ॥ ××× ॥	
तेणे पाहूनि कठीचा विचार ॥ ×× ॥ १८ ×××	
आज्ञापिला स्वपुराणिक ॥ जो जाणत असे लौकिक बैदिक ॥ प्रसिद्ध उंबक लोकामाजि ॥ २० ॥	
आधार—विष्णुपुराण महामारत ॥ कूर्मपुराण तैसेचि भागवत ॥ रामायण जे सर्व संमत ॥ तें हि सांप्रत पाहिले असें ॥ २२ ॥ नाटकांत प्रबोधचंद्रोदय ॥ शेष धर्म इतिहास समुच्चय ॥ ऐसे आणीक ग्रंथ समुदाय ॥ पाहूनि अभिप्राय त्यांचा सांगिजेतो ॥ २३ ॥	

**८१३. कालिविडंबन माधवसुतकृत**

व० क० ३२४	अरा २०
<b>ओव्या</b>	
अध्याय १-९	पाने ७८ ग्रंथ ७३०
<b>माहिती—</b> अध्याय १—वंदूनि श्रीरघुपति ॥ विष्णु पुराण मारतसंमति ॥ वर्णिजेल कलीची पद्धति ॥ सावधमती अवधारा ॥ १ ॥ ×× ॥ अध्याय ९ ×× प्रतार्पिसहंद्र आज्ञोत्तरे ॥ हे ग्रंथरत्न रचिले साजिरे ॥ ×× ॥ ११७	

८१४. कालावडबन

माधवसुतकृत

व० क० ३२९

अरा २०

ओब्या

लिखित

अध्याय १--२

पाने १-४४ ग्रंथ ३९०

८१५. काळियामर्दन

अनंतसुतविद्वलकृत

व० क० ३२६-३२७

अरा २०

ओब्या

लिखित

पाने १-६

ग्रंथ ४०

सद्गुरुस्तवन ३० अपूर्त पाने ५-१६ }  
पाने १-४४ } ग्रंथ १९६

८१६. कृष्णजन्मचरित्र (सार्थ) तुकारामादिकविहृत

व० क० ४०९

अरा २०

श्लो० पद० अभंग ३०

पाने १-१४

माहिती—या ग्रंथांत विविधकर्वीच्या साहित्यांचे वेचे आहेत.

विशेष—मंगळाचरण—

गणेशः शारदा॒चैव सद्गुरुः सज्जनस्तथा ॥

आराध्यं दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः ॥ १ ॥

रामो दूर्वादलश्यामो लक्ष्मणो हेमगोरभः ॥

जानकी केतकीगर्भा हनुमान्नीलपर्वतः ॥ २ ॥

श्रीरामरामरामेति जपन्नास्ते सदैव यः ॥

तस्मै श्रीरामदासाय प्रणमामि कृतांजलिः ॥ ३ ॥

अनंतानंत देवेश अनंतपुरुषोत्तम ॥  
 अनंतस्तारको द्वाभ्यां अनंताय नमोनमः ॥ ४ ॥  
 श्रीरामदासगुरुवंशचिदाबिधचंद्रं ।  
 श्रीमौन्यनंतगुण राजपदावज्ञभृगमं ॥  
 सायुज्यमुक्तिरमणीरमणं वरेण्यं ।  
 श्रीमेरुदेशिकवरं प्रणामामि नित्यं ॥ १ ॥  
 श्रीरामचंद्रचिन्मात्रसमर्थानंतेषरवे ।  
 सेतवे जगतां मुक्तिहेतवे गुरुवे नमः ॥ २ ॥  
 श्रीरामसद्गुरु समर्थ चिदाबिध सोमं ॥  
 श्रीमौन्यनंत वरदेशिकमेरु— — ॥  
 मायाबिधसेतु सुखकारक ब्रह्म वर्य ।  
 सर्वात्मकं विमल — — नमामि नित्यं ॥ ३ ॥  
 आनंद ब्रह्मेति प्राथितं यन्नामनिगमसंसिद्धं ॥  
 चित्साप्राज्यद्वतुलं करोमि तं सततमोन्नमः सिद्धम् ॥  
 ह्लणून नमस्कारकरणे.  
 ( यांत सेतुबाबा स्वामी मठ, हंजावर, यांची गुरु परं-  
     परा चांगली दिली आहे )

८१७. कृष्णमंजरी

व० क० ३२८

मंजरी २ री व }  
९ च्या दोन प्रति },

प्रतापसिंहेंद्रकृत

अरा २०

पांने २३ ग्रंथ ४७०

माहिती-××

पुण्यावतारे परमप्रभावे ॥

प्रतापसिंहेन्द्रनृपे स्वमावे ॥

गुणाभिरामा सुचिस्त्रमाला ।  
हे अर्पिली यादवसत्तमाला ॥ ७३ ॥  
ज्याचा तात प्रतापसिंहनृपती श्रीराजराजाग्रणी ।  
माता ते यमुनांबिका मुखरणी जे सर्व साध्वीगणी ॥  
ज्याचा सद्गुरु अद्वयामृतनिधी श्रीसेतुनामाथिला ॥  
ज्याचेंद्रैवत प्रतापरामवरवा तो धन्यभाग्यागळा ॥ ७४ ॥

८१८. गरुडसत्यभामागर्वपरिहार विट्ठलकृत

व० क० ३३०	अरा २०
ओव्या	लिखित
पाने १०१८	ग्रंथ २६०

८१९. गरुडसत्यभामागवपारहार अनामकता

व० क० ३२९	अरा २०
ओव्या	लिखित
अपूर्ण	पाने १०४४ ग्रंथ ३८७

८२०. गिरिजास्वयंवर त्रिमल्लअखंडदासकृत

व० क० ४१०	अरा २०
ओव्या	लिखित
पाने १९	ग्रंथ १६६
माहिती-व्रह्मांड पुराणांतर्गत ॥ ×× त्रिमल्लाचा ह्यणे ॥	

अखंडदास ॥ २२२ ॥

८२१. गोपाळविलास इयामकविकृत

व० क० ३९१	अरा २०
-----------	--------

श्लोक	लिखित
पाने १-६	ग्रंथ १३३
माहिती—×× इति श्रीराजगोपाळविलासे महाकाव्ये वलरामकृत चित्रसेनामुरवधोनाम पंचमउच्छ्वासः ॥ पिंगलनामसंक्षरणी वैशाखशुद्ध दशमी शुक्रवारी ग्रंथ संपलामुरारी ॥	
८२२. चंद्रहासकथा	प्रतापरामकृत
व० क्र० ३४८	अरा २०
ओव्या	लिखित
पाने १-१०	ग्रंथ ९६
८२३. चंद्रहासकथा	प्रतापरामकृत
व० क्र० ३९०	अरा २०
ओव्या	लिखित
पाने १-१३	ग्रंथ ९६
८२४. चंद्रहासकथा	प्रतापरामकृत
व० क्र० ३४९	अरा २०
ओव्या	लिखित
पाने १-११	ग्रंथ ९६
८२५. चंद्रहासकथा	पाठकनामाकृत
व० क्र० ३४२	अरा २०
ओव्या	लिखित
प्रसंग ३	पाने १-२२ ग्रंथ २१९

८२६. चंद्रावळी

व० क० ३४३

श्लोक

पाने १-२८

माहिती—× × ग्रंथासि संपूर्णकरी त्वरेसी ।

भृगारवासीकवि नागजोसी ॥ ३०९ ॥

पिता मोरजोसी महास्थ्यात आहे ॥

तथा जानकीनाम मातेस आहे ॥

अहो थोरल्या दोन बंधूसि सांचे ॥

असै नाम मछारिचे न्यंबकाचे ॥ ७ ॥

तथा धाकुटा तोचि नागेशपाहे ॥

कवित्वौ जया ज्ञान संपूर्ण आहे ॥ × × ॥ ८ ॥

कोकात्या यशवंतराव जगती विख्यात राजा असे ॥

त्याच्या पुण्याकृतीं पुरोहित बरा तो मोरजोसी वसे ॥

तत्पुत्रे लघुकोमलामलपद्मी पद्मावली गुंफिली ॥

श्रीनागेश कवीश्वरे रसभरे चंद्रावळी वर्णिली ॥ ३०९ ॥

× × ×

८२७. चंद्रावळी

व० क० ३४४

श्लोक

पाने १-३६

नागेशकृत

अरा २०

लिखित

ग्रंथ ४८१

८२८. चंद्रावळी

व० क० ३४५

नागेशकृत

अरा २०

श्लोक	लिखित
पाने १-३१	ग्रंथ ४८१
<b>८२९. चंद्रावली</b>	<b>नागेशकृत</b>
व० क० ४११	अरा २०
श्लोक	लिखित
पाने १--४४	ग्रंथ ४८१
<b>८३०. चंद्रावली</b>	<b>नागेशकृत</b>
व० क० ४१२	अरा २०
श्लोक	लिखित
पाने १-१९	ग्रंथ ४८१
[व दिवटी-अपूर्त-पान १ ही आहे.]	
<b>८३१. चंद्रावली</b>	<b>नागेशकृत</b>
व० क० ४१३	अरा २०
श्लोक	लिखित
अपूर्त. पाने २-३२	ग्रंथ ३४४
<b>८३२. दमयंतीस्वयंवर (नळोपाख्यान)</b>	<b>रघुनाथकृत</b>
व० क० ३४१	अरा २०
पदे इ०	लिखित
पाने १-२६	ग्रंथ ४३७

८३३. दमयतास्वयवर  
(नक्षोपाख्यान)

रघुनाथकृत

व० क० ४१४	अरा २०
पदे ३०	लिखित
पाने १-४०	ग्रंथ ४३७

८३४. दामोदरचारित्र

वामनकृत

व० क० ३३९	अरा २०
श्लोक ९२	लिखित
पाने १-११	ग्रंथ ८०

८३५. ब्रौपदीविनोद

(अनाम) कर्ता

व० क० ३४६	अरा २०
गद्य	लिखित
मोठाबंद	पाने १ ग्रंथ १००

८३६. नक्षचारित्र

मोरोपंतकृत

व० क० ४१९	अरा २०
आर्या	लिखित
पाने १--४	ग्रंथ ७९

८३७. नक्षदमयंतीचारित्र

(अनाम) कर्ता

व० क० ४१६	अरा २०
-----------	--------

ओव्या	लिखित
अपूर्त. पाने १-१४	ग्रंथ २३७
<b>८३८. नौका चरित्र</b>	<b>वाभनकृत</b>
व० क० ४०७	अरा २०
श्लोक	लिखित
पाने १-९	ग्रंथ ४२
माहिती-श्लोक १ ते १७. श्रीकृष्ण व गोपी नौकेत असतां प्रक्षय होवून गोपीभक्तिपरीक्षण, व संरक्षण.	
<b>८३९. पांडुरंग चरित्र</b>	<b>गुरुदासकृत</b>
व० क० ३९२	अरा २१
ओव्या ३०	लिखित
पाने १-३३	ग्रंथ ३६०
माहिती-×× श्रीराम समर्थ भव भीम ॥ जाणोनि परं-परा हे उत्तम ॥ वंदितां श्रीस्वामीचे पदपद्म ॥ पावळे नाम गुरुदास ऐसे ॥ ११० ॥	
<b>८४०. पुंडलीक चरित्र</b>	<b>(अनाम?) कर्ता</b>
व० क० ३९३	अरा २१
ओव्या	लिखित
पाने १-३	ग्रंथ २३०

## पुराण.

माहिती—×× आतां वंदूं कुलदेवता ॥ एकवीर आदिमाता  
 || ×× ॥ १२ ॥ देवकरवंशाभिर्विनी ॥ ×× ॥ १३ ॥  
 प्रसंग १.

**८४१. पुडंलीक चरित्र**                   **त्रिमल्लदासकृत**

व० क० ३९४	अरा २१
ओव्या	लिखित
पाने १-२३	ग्रंथ २३०

माहिती—×× ॥ आतां नमूं दिगंबरु ॥ बडवानळ सिद्ध  
 अवतारु ॥ एक लिंगाचादातारु ॥ सिद्धरूपे ॥ १६ ॥

**८४२. पुंडलीक चरित्र**                   **त्रिमल्लदासकृत**

व० क० ३९९	अरा २१
ओव्या	लिखित
पाने १-१८	ग्रंथ १८

**८४३. प्रलहाद चरित्र**                   **माधवकृत**

व० क० १२१	अरा १०
ओव्या	लिखित
अध्याय १९-१८	पाने ९२ ग्रंथ १११
बिष्णुपुराणे प्रथमांशे-	

**८४४. प्रलहाद चरित्र**                   **एकाजनार्दनकृत**

व० क० ३९६	अरा २१
-----------	--------

ओव्या	लिखित
पाने १-२२	ग्रंथ २९३
<b>४५. प्रलहाद चरित्र</b>	<b>एकाजनार्दनकृत</b>
व० क० ३९९	अरा २१
ओव्या	लिखित
अर्पूत	पाने १-१६
पाने १३-१४ नाहींत	ग्रंथ २७२
<b>४६. प्रलहाद चरित्र</b>	<b>एकाजनार्दनकृत</b>
व० क० ३९७	अरा २१
ओव्या	लिखित
पाने १-२९	ग्रंथ २९३
<b>४७. प्रलहाद चरित्र</b>	<b>एकाजनार्दनकृत</b>
व० क० ३९८	अरा २१
ओव्या	लिखित
प्रसंग १-३ पाने १-१६	ग्रंथ २९३
<b>४८. प्रलहाद चरित्र</b>	<b>रामनाथकृत</b>
व० क० ३६०	अरा २१
आर्या इ०	लिखित
पाने १-१४	ग्रंथ १०९

माहिती—तंजापुर्वित तुक्षजंद्रनृप आदरानें ॥

हे शार्वरी प्रथित वत्सार्वि सन्मतीनें ॥

चिंतामणिप्रथमनंदन रामनाथे ॥

प्रलहादसच्चरित पै रचिले शुभार्थ ॥ ४९ ॥

८४९. प्रलहाद चारित्रि

गुरुदासकृत

व० क्र० ३६१

अरा २१

पदे

लिखित

पाने १-१२

ग्रंथ ११९

माहिती—××आम हेच तव दास्य देहि गुरुदास बोलिला  
वासुदेव ह्यणे वर दिघडा ॥ ×× ॥ १४ ॥

८५०. भानसेचेवन्हाड

वेंकोबाळत

व० क्र० ४१७

अरा २१

श्लोक इ० लिखित

पाने १-९ ग्रंथ १३०

माहिती—खंडेरायाचे ऐसे लग्न ॥

शिवा (महाराजा) श्रिंतवेंकोबाने ॥

गायिजेले सङ्कावे ॥

८५१. भामा विलास

वामनकृत

व० क्र० ३६२

अरा २१

श्लोक

लिखित

पाने १-४

ग्रंथ १३

८५२. भयूरध्वजकथा

पाठकनामाकृत

व० क्र० ३६३

अरा २१

ओऽगा

लिखित

पाने १-१३

ग्रंथ २३०

माहिती—भारत अश्वमेघपर्वप्रकरण २४

## ८५३. मलोद्रिराजप्रकरण

पाठकनामाकृत

व० क० ३६४

अरा २१

ओऽग्या

लिखित

प्रकरण १-२

पाने ४४ ग्रंथ ४९०

माहिती—चंद्रहासाची कथाच आहे.

## ८५४. महालक्ष्मीचे चरित्र

दासकृत

माळसेचेंलग्न

अंथादासकृत

व० क० ३४० व ४१८

अरा २१

श्लोक ३० लिखित

पाने १-२२ ग्रंथ १९०

## ८५५. मार्केडेयचारित्र

आनंदनंदनकृत

व० क० ३६५

अरा २१

श्लोक

लिखित

पाने १-१३

ग्रंथ १२६

माहिती—शुभकृत्संवत्सर चैत्रवद्य गुरुवार—

## ८५६. मुकुंदविलास

वामनकृत

व० क० ३६६

अरा २१

श्लोक

लिखित

पाने १-२

ग्रंथ ९२

८५७. रामायणकथासंक्षेप  
अयोध्यावर्णन (अनाम) कर्ता

व० क० ४१९	अरा २१
गद्य	लिखित
अपूर्व पाने १-१६ अयोध्यावर्णन पाने १-२ } १८	ग्रंथ ९००

८५८. रासक्रीडा प्रतापराम

व० क० ३६८	अरा २१
पद इ०	लिखित
पाने १-१९	ग्रंथ १४०
माहिती-पान १० ×× श्रीप्रतापरामाल्य सुनिधान ॥	

८५९. रासक्रीडा प्रतापराम

व० क० ३६७	अरा २१
पद इ०	लिखित
पाने १-११	ग्रंथ १९०

८६०. लबकुशाख्यान एकाजनार्दनकृत

व० क० ३७०	अरा २१
ओव्या	लिखित
अध्याय १४-१६	पाने १-१२ ग्रंथ ४४७

८६१. लबकुशाख्यान एकाजनार्दन

व० क० ३७० अ	अरा २१
-------------	--------

पुराण.

ओऽया	लिखित
प्रसंग १२-१६ पाँचे १-९२	ग्रंथ ४४७
८६२. वस्त्रहरण (गोपीचें)	प्रतापरामकृत
व० क्र० ३७२	अरा २२
श्लोक पदे ३०	लिखित
पाँचे १-१९	ग्रंथ १३०
माहिती—××	गुरुसेतुनामा ॥ ३ ॥
८६३. वस्त्रहरण (गोपीचें)	प्रतापरामकृत
व० क्र० ३७३	अरा २९
श्लोक ३०	लिखित
अपूर्व पाँचे १-१०	ग्रंथ ११०
८६४. वस्त्रहरण (गोपीचें)	प्रतापरामकृत
व० क्र० ३७९	अरा २२
श्लोक ३०	लिखित
पाँचे १-१०	ग्रंथ १३०
माहिती—××	त्या वंदितों धरित जो गुरुसेतुनामा ॥ ३ ॥
८६५. वस्त्रहरण (दौपदीचें)	अनाम कर्ता
व० क्र० ३७४	अरा २२
ओऽया	लिखित
पाँचे १-१९	ग्रंथ १२१
माहिती—ठो० क्र० ८७० पहा.	

८६६. वस्त्रहरण (द्रौपदीचं) पाठकनामाकृत

व० क० ३८९ अरा २२

ओव्या लिखित

पाने १०-२७ ग्रंथ ३९०

८६७. वस्त्रहरण (द्रौपदीचं) पाठकनामाकृत

व० क० ३७६ अरा २२

ओव्या लिखित

पाने १-३४ ग्रंथ ३९०

८६८. वस्त्रहरण (द्रौपदीचं) पाठकनामाकृत

व० क० ३७७ अरा २२

ओव्या लिखित

पाने १-४० ग्रंथ ३९०

८६९. वस्त्रहरण (द्रौपदीचं) मुक्तेश्वरकृत

व० क० ३७८ अरा २२

ओव्या लिखित

पाने १-२८ ग्रंथ ३९०

८७०. वस्त्रहरण (द्रौपदीचं) सूर्यदासकृत

व० क० ३८० अरा २२

ओव्या लिखित

पाने १-११ ग्रंथ १०२

माहिती—हे व ठो० क्र० ८६९ व ८७१ एकच. शेवटील  
ओव्यांत फरक आहे. अपूर्त व तुटके आहे.

८७१. वस्त्रहरण (द्रौपदीचं) नामयाकृत

व० क० ३७९ अरा २२

ओव्या लिखित

पाने १-१३ ग्रंथ १९०

ठो० क० ८७० पहा.

८७२. विनोद (द्रौपदीसी) (अनाम) कर्ता

व० क० ४२० अरा २२

गद्य लिखित

थोरबंद १

८७३. शिविकथा विष्णुदासनरसिंहकृत

व० क० ३८९ अरा २२

ओव्या लिखित

पाने १-१६ ग्रंथ १६१

माहिती—

× × मग म्यां वंदिला श्रीगुरु ॥ रामभारतीदिगंबरु ॥ × ×

॥ ३ ॥

८७४. शृङ्कदेवचरित्र बुद्धयाकृष्णदासकृत

व० क० ३८३ अरा २२

ओव्या लिखित

प्रसंग १-४ पाने १-३४ ग्रंथ ४४७

८७५. शुकदेवचरित्र बुबयाकृष्णदासकृत

व० क० ३८९ अरा २२

ओव्या लिखित

प्रसंग १-४ पाने २१ ग्रंथ ४४७

८७६. शुकदेवचरित्र (अनाम) कर्ता

व० क० ३८४ अरा २२

ओव्या लिखित

पाने १-२० ग्रंथ ४२७

८७७. श्रियाळचरित्र रेणुकादासकृत

व० क० ३८६ अरा २२

ओव्या लिखित

पाने १-१६ ग्रंथ २८०

माहिती— ×× रेणुकादासाचा स्वामी शूलपाणी ॥

शमु भक्तकाचा कैवारकरुनी ॥ देव स्थापिले चरणी ॥

सदाशिवे परियसा ॥ २९९ ॥

शंके १६२९ मुभानुनाम संवत्सरे वैशाख शुद्ध ११

शुक्रवार तेदिनीं श्रि० च० समाप्त ॥

८७८. सहधर्मचरीलक्षण गंगानंदनकृत

व० क० ३८७ अरा २३

ओव्या	लिखित
पाने १-१८	ग्रंथ १९०
माहिती—अष्टावक्र सुप्रभा विवाह कथा।	

८७९. सीतादेवीचेंफळशोभन माधवसुतकृत

व० क० ३८९	अरा २३
पद	लिखित
पाने १-६	ग्रंथ ९०

माहिती—× × प्रतापसिंह राजकर्णीचे ॥ प्रेरणेन केले अचिर  
नतापवर्गदेता राम ॥ प्रीती पावो अजरामर ॥ कृतांजलि  
विनवी भावें ॥ संतां माधवाचा कुमर ॥ २० ॥

८८०. सीतादेवीचेंफळशोभन माधवसुतकृत

व० क० ३८८	अरा २३
ओव्या	लिखित
पाने १-६	ग्रंथ ९०

८८१. सीतास्वयंवर (कल्याण) माधवकृत

व० क० ३९०	अरा २३
ओव्या इत्यादि	लिखित
पाने ६	ग्रंथ १२०

८८२. सीतास्वयंवर रामकविकृत

व० क० ४०८	अरा २३
-----------	--------

छोक

लिखित

अपूर्ति पाने १-३२

ग्रंथ ९००

माहिती—पान ३—हे काव्य तों रामकथेस मानी ॥  
त्यामानि हें रामकवीस मानी ॥ ×× ॥ २६ ॥

८८३. सीतास्वयंवर

रामकविकृत

व० क्र० ३९३

अरा २३

छोक

लिखित

पाने १-४२

ग्रंथ ६७०

माहिती—पान ३ ×× ॥ रामकवीस मानी ॥ २७ ॥

८८४. सीतास्वयंवर

रामकविकृत

व० क्र० ३९२

अरा २३

छोक

लिखित

पाने १-३४

ग्रंथ ६७०

माहिती—पान २-×× रामकवीस मानी ॥ २७ ॥

८८५. सीतास्वयंवर

रामकविकृत

व० क्र० ३९१

अरा २३

छोक

लिखित

पाने १-९२

ग्रंथ ६७०

माहिती—पान ४ ×× रामकवीस मानी ॥ २७ ॥

८८६. सीतास्वयंवर वामनस्वामीकृत

व० क० ४२१ अरा २३

श्लोक लिखित

पाने १-९ ग्रंथ १८०

माहिती—अहित्योद्धारानंतर कल्याण व अयोध्या प्रवेश.  
मुखपत्र—जे पहिले पान त्यांत ग्रंथ १८०. रुजु बंद ८  
असे आहे—कथा भाग पूर्ण आहे.

×× सीतास्वयंवर असा वरवा मनाने ॥

छक्षुनि शास्त्र अवलोकुनि वामनाने ॥

भाषा प्रबंध रघुनाथकथारसाचा ॥

केला प्रसाद अवशा पदसारसाचा ॥ ९९ ॥

८८७. सीतास्वयंवर वामनस्वामीकृत

व० क० ४२२ अरा २३

श्लोक लिखित

बंद ४ ग्रंथ १००

८८८. सीताहस्त  
(लवकुशाख्यान) शिवदासछत

व० क० ३७१ अरा २३

ओव्या लिखित

प्रसंग १-३ पाने १-३९ ग्रंथ २८०

माहिती—प्रसंग १, पान ११-×× इतकियावरि हणे  
शिवदासा अज्ञाना ॥ ८२ ॥ गोंदब्ल्याचं कवित्व ॥

THE KUPPUSWAMI SASTRI  
RESEARCH INSTITUTE<sup>1887</sup>  
पुराण. MADRAS-4

<b>८८९. सुदाम चारित्र</b>	<b>कचेश्वरकृत</b>
व० क० ३९४	अरा २३
शोक	लिखित
पाने १-१०	ग्रंथ १६८
<b>९०. सुदामचारित्र</b>	<b>रघुणदासनामाकृत</b>
व० क० ३९९	अरा २३
ओव्या	लिखित
पाने १-७	ग्रंथ १०६
माहिती-शके १६(०)२ रौद्रिनाम संवत्सर तिथि पौषवद्य चतुर्दशी १४ तद्दिने लिखितम् पुस्तकं ॥ ज्यंबक आडोकीन्याने ॥ ची ॥ च ॥	
<b>९१. सुदामचारित्र</b>	<b>पाठकनामाकृत</b>
व० क० ३९६	अरा २३
ओव्या	लिखित
पाने ११	ग्रंथ ११३
<b>९२. सुदामचारित्र</b>	<b>दत्त, विष्णुसुतकृत</b>
व० क० ३९९	अरा २३
ओव्या	लिखित
पाने १-३२	ग्रंथ ३००

**८९३. सुदामचरित्र**      दत्त, विद्वलसुतकृत

व० क० ३९७      अरा २३

आव्या      लिखित

प्रतंग १-६ पाने १-२८      ग्रंथ ३००

माहिती—पान २७-२८ ×× हरिदासाचा शरणांगत ॥ ××  
शालिशक १६(०)१३ प्रजोत्पत्ति सं० भाद्रपदशुद्ध  
भौमवासरे रुसिपंचमी दिनी संपूर्णग्रंथ लिहिला.

**८९४. सुदामचरित्र**      हरिवामनकृत

व० क० ३९८      अरा २३

श्लोक      लिखित

पाने १-६      ग्रंथ ६०

**८९५. स्यमंतकोपाख्यान**      माधवमुतकृत

व० क० ४०२      अरा २३

ओव्या      लिखित

प्रति ९ वी पाने १-२४      ग्रंथ २९३

माहिती—स्कंदपुराणांतर्गत ×× ऐसी भाषाप्रबंधरत्नमाळा ॥  
प्रेमसूत्रे गुंफीत विशाळा ॥ श्रीप्रतापरामपदकमळा ॥  
अर्पिली विमळा माधवमुते ॥ २१८ ॥

**८९६. स्यमंतकोपाख्यान**      माधवात्मजकृत

व० क० ४०१      अरा २३

ओव्या	लिखित
प्रति ६ वी पाने १-१९	ग्रंथ १६०
माहिती—महाभारते हरिवंशे ××ऐसेषंपायन बोलिला ॥	
ह्याणोनि नैभिपवर्न मुनीला ॥ संगे सूत संदर्भ भला ॥	
श्रोतया सकलां माधवात्मज ॥ १२१ ॥	

८९७. स्थमंतकोपाख्यान माधवात्मजकृत

व० क० ३११	अरा १९
ओव्या	लिखित
प्रति ३ रो पाने १-१०	ग्रंथ १७९

८९८. स्थमंतकोपाख्यान माधवात्मजकृत

व० क० ३१२	अरा १९
ओव्या	लिखित
प्रति ४ थी	पाने १-१० ग्रंथ १७९

८९९. स्थमंतकोपाख्यान माधवात्मजकृत

व० क० ३०९	अरा १९
ओव्या	लिखित
प्रति १ ली	पाने १-११ ग्रंथ १७९
माहिती—महाभारते हरिवंशे विशोध्यायः	

१००. स्यमंतकोपाख्यान	माधवात्मजकृत
व० क० ३१०	अरा १९
ओव्या	लिखित
प्रति २ री	पाँचे १-१० ग्रंथ १७९
१०१. स्यमंतकोपाख्यान	(अनाम) कर्ता
व० क० ३६	अरा १
गद्य	लिखित
पाँचे १-१०	ग्रंथ १८०
माहिती—स्कांदि.	
१०२. स्यमंतकोपाख्यान	(अनाम) कर्ता
व० क० २९९	अरा १८
गद्य	लिखित
पाँचे १-८	ग्रंथ १०९
माहिती—स्कांदोक्त	
१०३. हारश्चिंद्रकथा	विप्रजनार्दनकृत
व० क० ४०३	अरा २३
ओव्या	लिखित
प्रसंग १-१३	पाँचे १०१
ग्रंथ १६२२	

माहिती—×× प्रसंग ?—

अतां नमूं श्रीगुरुरावो ॥ ब्रह्मकुल वच्छि महादेवो ॥

×× ॥ २३ ॥ नाम तुको कृष्णा आत्मपिता ॥ २४×× ॥

प्रसंग ?३—×× विप्र जनार्दन रघुनाथदास ॥ तो

प्रार्थी संतांस ॥ ×× ॥ ८९ ॥ ×× ॥

प्रमादिनाम संवत्सरे ॥ आश्विनमासे ॥ शुक्रपक्ष विजय

दशमी ॥ शनिवार दिवसी ॥ महादेवपट्टणी (१३)

तेरा प्रसंग समाप्त जाले ॥

### १०४. हरिश्चंद्रकथा

माधवात्मजकृत

व० क्र० ४०४

अरा २३

ओव्या

लिखित

अध्याय १-७, ८ वा अपूर्त

पाने १-२१२

ग्रंथ २२२१

### १०५. हरिश्चंद्रपुराण

खिष्णुदासनामाकृत

व० क्र० ४०९

अरा २३

ओव्या

लिखित

प्रसंग १-४

पाने १-३८

ग्रंथ १०३६

प्रसंग १—×× मग ह्यणे केशिराजु ॥ तुझ प्रणिपातु

माझा ॥ आणि समस्तां द्विजां ॥ दंडयत माझे ॥ १३ ॥  
 ×× ॥ मग नामदेव विनवी हरिचरणी ॥ कथासंगेन  
 हरिश्रिंद्राची ॥ १५ ॥ ××× नामा ह्यणे विष्णु दामु  
 ॥ ××× ॥ प्र० ४ ॥ ओव्या १३० ॥

## पुराण-ब्रत.

१०६. चतुःषष्ठ्युपचारकारिका (अनाम) कर्ता

व० क० २०२	अरा १८
आर्या	लिखित
प्रति १ ली	पाने १-२
अंथ २७	

माहिती—पान १ उत्तरनीरांजन ते विरचुनि करवौनि  
 आचमन उपरी । चौसष्ठ्य हि उपचार श्रीविजयीशासि  
 भक्तियुक्तकरी ॥ १ ॥

पान २—चौसष्ठ्यहि उपचार श्रीवागीशासि करूनि  
 भावानें ॥ लाहे चौसष्ठ्य कळा श्रीशिवभूपाळ तत्त्वभा-  
 वानें ॥ २१ ॥

१०७. चतुःषष्ठ्युपचार कारिका (अनाम) कर्ता

व० क० २०३	अरा १८
आर्या	लिखित

प्रति २ री

पाने १-२

ग्रंथ २७

माहिती—वरील प्रमाणे.

**१०८. चतुःषष्ठ्युपचारकारिका** (अनाम) कर्ता

व० क० २०४

अरा १८

आर्या

लिखित

प्रति ३ री

पाने १-२

ग्रंथ २७

माहिती—ऐजन प्रो.

**१०९. चतुःषष्ठ्युपचारकारिका** (अनाम)कर्ता

व० क० २०९

अरा १८

आर्या

लिखित

प्रति ४ थी

पाने १--२

ग्रंथ २७

माहिती—ऐजन प्रो.

**११०. चतुःषष्ठ्युपचारकारिका** (अनाम) कर्ता

व० क० २१२

अरा १८

आर्या

लिखित

प्रति ५ वी

पाने १-२

ग्रंथ २७

माहिती-ऐजन प्रो-

१११. चतुःषष्ठ्युपचारकारिका (अनाम) कर्ता

व० क० २०६ अरा १८

आर्या लिखित

प्रति ६ वी पाँच १-२

ग्रंथ २७

माहिती-ऐजन प्रो.

११२. चतुःषष्ठ्युपचारकारिका (अनाम) कर्ता

व० क० २०७ अरा १८

आर्या लिखित

प्रति ७ वी पाँच १-२

ग्रंथ २७

माहिती-ऐजन प्रो.

११३. चतुःषष्ठ्युपचारकारिका (अनाम) कर्ता

व० क० २०८ अरा १८

आर्या लिखित

प्रति ८ वी पाँच १-२

ग्रंथ २७

माहिती-ऐजन प्रो.

**११४. चतुष्षष्ट्युपचारकारिका (अनाम) कर्ता**

व० क० २०९ अरा १८

आर्या लिखित

प्रति ९ वी पाने १-२

ग्रंथ २७

माहिती-एंजन प्रो.

**११५. चतुष्षष्ट्युपचारकारिका (अनाम) कर्ता**

व० क० २१० अरा २०

आर्या लिखित

प्रति १० वी पाने १-२

ग्रंथ २७

माहिती-एंजन प्रो.

**११६. चतुष्षष्ट्युपचारकारिका (अनाम) कर्ता**

व० क० २११ अरा १८

आर्या लिखित

प्रति ११ वी पाने १-३

ग्रंथ २७

माहिती-एंजन प्रो.

## १७. चतुःषष्ठ्यपचारकारिका (अनाम) कर्ता

व० क० २१३	अरा १८
आर्या	लिखित
प्रति १२ वी	पाने १-४
ग्रंथ २७	

माहिती-ऐनन प्रमाणे, या पुस्तकाची लिपी मात्र तैलंगी,  
पण भाषा मराठीच.

## ११८. दीपकम (अनाम) कर्ता

व० क्र० २१४	अरा १८
आर्या	लिखित
प्रति १ ली	पाँच १-३
ग्रंथ ३०	

माहिती-पान १-

सौवर्ण पृष्ठ देवा अर्पनियां दक्षिणा तया उपरी ॥

सर्वालंकारादिक चौसष्टहि आरत्या सर्वेचि करी ॥ १ ॥

पान २-३ xx श्रीशिवभूपैरचितां दैवे मुजनीच त्या

विलोकाव्या ॥ ×× ॥ १९ ॥

श्रीविजयीश्वर भजकां देवुनि विजयासि नित्य सांभाळी

|| x x || 30 ||

११९. दीपक्रम

(अनाम) कर्ता

व० क० २१५

अरा १८

आर्या

लिखित

प्रति २ री

पाने १-३

ग्रंथ ३०

माहिती—वरिल प्रो.

१२०. दीपक्रम

(अनाम) कर्ता

व० क० २१६

अरा १८

आर्या

लिखित

प्रति ३ री

पाने १-३

ग्रंथ ३०

माहिती—एंजन प्रो.

१२१. दीपक्रम

(अनाम) कर्ता

व० क० २१७

अरा १८

आर्या

लिखित

प्रति ४ थी पाने १-३

ग्रंथ ३०

माहिती—एंजन प्रो.

१२२. दीपक्रम

(अनाम) कर्ता

व० क० २१८

अरा १८

आर्या

लिखित

प्रति ५ वी पाँचे १-३	ग्रंथ ३०
माहिती-ऐंजन प्रो-	
<b>१२३. दीपकम</b>	(अनाम) कर्ता
व० क० २१९	अरा १८
आर्या	लिखित
प्रति ६ वी पाँचे १-३	ग्रंथ ३०
माहिती-ऐंजन प्रो.	
<b>१२४. दीपकम</b>	(अनाम) कर्ता
व० क० २२०	अरा १८
आर्या	लिखित
प्रति ७ वी पाँचे १-३	ग्रंथ ३०
माहिती-ऐंजन प्रो-	
<b>१२५. दीपकम</b>	(अनाम) कर्ता
व० क० २२१	अरा १८
आर्या	लिखित
प्रति ८ वी पाँचे १-३	ग्रंथ ३०
माहिती-ऐंजन प्रो-	
<b>१२६. दीपकम</b>	(अनाम) कर्ता
व० क० २२२	अरा १८
आर्या	लिखित

प्रति ९ वी पाने १-३	अंथ ३०
माहिती-ऐंजन प्रो	
<b>९२७. दीपक्रम</b>	<b>(अनाम) कर्ता</b>
व० क्र० २२३	अरा १८
आर्या	लिखित
प्रति १० वी पाने १-३	अंथ ३०
माहिती-ऐंजन प्रो	
<b>९२८. दीपक्रम</b>	<b>(अनाम) कर्ता</b>
व० क्र० २२४	अरा १८
आर्या	लिखित
प्रति ११ वी पाने १-३	अंथ ३०
माहिती-ऐंजन प्रो.	
<b>९२९. दीपक्रम</b>	<b>(अनाम) कर्ता</b>
व० क्र० २२५	अरा १८
आर्या	लिखित
प्रति १२ वी पाने १-३	अंथ ३०
माहिती-ऐंजन प्रो, माषा मराठी ; लिपि तैलंगी.	
<b>९३०. पूजाक्रम</b>	<b>(अनाम) कर्ता</b>
व० क्र० १७९	अरा १८
आर्या	लिखित
प्रति १ ली पाने १-४	अंथ १०

माहिती—पान १-

श्रीमंत छत्रपती क्षत्रियकुल सर्वभौम शिवनृपती ॥

तत्कृतपूजा पाहू ब्रह्मादिक सर्व फार जप जपती ॥ १ ॥

×× सुभक्ति विजयश्वराख्यदेवाची ॥ ×× ॥

या देवाच्या विविध पूजा सामग्रीचा बयाज ॥ ३-४९ ॥

९३१. पूजाक्रम

(अनाम) कर्ता

व० क० १८०

अरा १८

आर्या

लिखित

प्रति २ री पाने १-४

ग्रंथ ९०

माहिती--वरील प्रो.

९३२. पूजाक्रम

(अनाम) कर्ता

व० क० १८१

अरा १८

आयो

लिखित

प्रति ३ री पाने १-४

ग्रंथ ९०

माहिती-वरील प्रो.

९३३. पूजाक्रम

(अनाम) कर्ता

व० क० १८२

अरा १८

आर्या

लिखित

प्रति ४ थी पाने १-९

ग्रंथ ९०

माहिती-ऐजन प्रो.

१३४. पूजाक्रम

(अनाम) कर्ता

व० क० १८३

अरा १८

आर्या

लिखित

प्रति ६ वी पाने १-४

ग्रंथ ५०

माहिती--ऐनन प्रो.

१३५. पूजाक्रम

(अनाम) कर्ता

व० क० १८४

अरा १८

आर्या

लिखित

प्रति ६ वी पाने १-९

ग्रंथ ५०

माहिती--ऐनन प्रो.

१३६. पूजाक्रम

(अनाम) कर्ता

व० क० १८५

अरा १८

आर्या

लिखित

प्रति ७ वी पाने १-९

ग्रंथ ५०

माहिती--ऐनन प्रो.

१३७. पूजाक्रम

(अनाम) कर्ता

व० क० १८६

अरा १८

आर्या

लिखित

प्रति ८ वी पाने १-९

ग्रंथ ५०

माहिती--ऐनन प्रो.

## १३८. पूजाक्रम

(अनाम) कर्ता

व० क० १८७

अरा १८

आर्या

लिखित

प्रति ९ वी पाँचे १-४

ग्रंथ ९०

माहिती-एँजन प्रो.

## १३९. पूजाक्रम

(अनाम) कर्ता

व० क० १८८

अरा १८

आर्या

लिखित

प्रति १० वी पाँचे १-९

ग्रंथ ९०

माहिती-एँजन प्रो.

## १४०. पूजाक्रम

(अनाम) कर्ता

व० क० १८९

अरा १८

आर्या

लिखित

प्रति ११ वी पाँचे १-४

ग्रंथ ९०

माहिती-एँजन प्रो.

## १४१. फलाभिषेकक्रम

(अनाम) कर्ता

व० क० १९०

अरा १८

आर्या

लिखित

प्रति १ ली पाँचे १-३

ग्रंथ १४

माहिती-पान १-

होतां अभिषेक वृहजंबीरी आचमन हिंत्या उपर्या ॥  
 अपोने कमरकादिक सत्तावीस हि फलाभिषेक करी ॥ १ ॥  
 पान २—×× श्रीविजयश्वर पुरवी भक्ताने चिंतिले  
 मनी जैं जै ॥ १० ॥

**१४२. फलाभिषेकक्रम (अनाम) कर्ता**

व० क० १९१	अरा १८
आर्या	लिखित
प्रति २ री पाने १-२	ग्रंथ १४
माहिती—वरील प्रमाणे.	

**१४३. फलाभिषेकक्रम (अनाम) कर्ता**

व० क० १९२	अरा १८
आर्या	लिखित
प्रति ३ री पाने १-२	ग्रंथ १४
माहिती—ऐंजन प्रा०.	

**१४४. फलाभिषेकक्रम (अनाम) कर्ता**

व० क० १९३	अरा १८
आर्या	लिखित
प्रति ४ थी पाने १-२	ग्रंथ १४
माहिती—ऐंजन प्रा०	

१४५. फलाभिषेककम	(अनाम) कर्ता
व० क्र० १९४	अरा १८
आर्या	लिखित
प्रति ९ वी पाने १-२	ग्रंथ १४
माहिती-ऐजन प्रो.	
१४६. फलाभिषेककम	(अनाम) कर्ता
व० क्र० १९९	अरा १८
आर्या	लिखित
प्रति ६ वी पाने १-२	ग्रंथ १४
माहिती-ऐजन प्रो.	
१४७. फलाभिषेककम	(अनाम) कर्ता
व० क्र० १९६	अरा १८
आर्या	लिखित
प्रति ७ वी पाने १-२	ग्रंथ १४
माहिती-ऐजन प्रो.	
१४८. फलाभिषेककम	(अनाम) कर्ता
व० क्र० १९७	अरा १८
आर्या	लिखित
प्रति ८ वी पाने १-२	ग्रंथ १४
माहिती-ऐजन प्रो.	

**१४९. फलाभिषेकक्रम** (अनाम) लक्ष्मी

व० क० १९८ अरा १८

आर्या लिखित

प्रति ९ वी पाँचे १-२ ग्रंथ ११

माहिती—ऐनन प्रो.

**१५०. फलाभिषेकक्रम** (अनाम) लक्ष्मी

व० क० १९९ अरा १८

आर्या लिखित

प्रति १० वी पाँचे १-२ ग्रंथ १२

माहिती—ऐनन प्रो.

**१५१. फलाभिषेकक्रम** (अनाम) लक्ष्मी

व० क० १०० अरा १९

आर्या लिखित

प्रति ११ वी पाँचे १-२ ग्रंथ १३

माहिती—ऐनन प्रो.

**१५२. फलाभिषेकक्रम** (अनाम) लक्ष्मी

व० क० २०१ अरा १८

आर्या लिखित

प्रति १२ वी पाँचे १-२ ग्रंथ १४

माहिती—ऐनन प्रो.

पतंग अवधूत—देणागी.

१५३. ऋषिपञ्चमीव्रत प्रतापसिंहकृत

व० क० ३७ अरा ३

ओव्या लिखित

अपूर्व पाने १-७ ग्रंथ १८०

माहिती—पान ७-×× अमरसिंहराजनंदन ॥ प्रतापसिंह  
नृप वदे कर जोड़न ॥ ×× ॥

१५४. गजेंद्रमोक्ष नारायणकृत

व० क० ४२ अरा ३

छोक इत्यादि लिखित

अपूर्व पाने १-१८ ग्रंथ २००

१५५. मल्लारीमाहात्म्य माधवकृत

व० क० ३६ अरा ३

ओव्या लिखित

अध्याय १-२१ पाने १०९ ग्रंथ १३००

अध्याथ ६ व्यांत काहों पामें नाहींत करितां अपूर्व.

१५६. राजगोपालविलास दयामकृत

व० क० २९ अरा ३

छोक लिखित

उल्लास २ रा पाने १-१९ ग्रंथ १२९

माहिती-पान १—श्लोक-

श्रीकृष्णपाणि मणिपंजरमुक्त पत्री ।

ज्ञातां नभी गमत शार्ङ्गविमृष्ट पत्री ॥

होवूनि हर्ष्यशिखरस्थ मनोरमेचा ।

शोधी मनोदय तिचा पति जो मतीचा ॥ १ ॥

पान १९ —

श्रीराजगोपाकविलास नावे ।

केळे महाकाव्य तयाच देवे ॥

निमित्त त्या श्यामकर्वाद्र केळा ।

द्वितीय उछ्छास समग्र जाला ॥ ६९ ॥

इति श्रीराजगोपविलासे मनोरमा स्वागमनं नाम द्वितीयोऽल्लासः ॥

—○—

गोपाककृष्ण दबळेकर-देणगी.

१५७. नृसिंहपुराण

रुक्मांगदतनयक्त

व० क्र० ७

अरा १

ओऱ्या

लिखित

अध्याय १-६ पार्ने ३९

ग्रंथ ७००

माहिती-अध्याय १ पान ३-×× वाल्मीकादि आदिम  
कवि ॥ ३३ ॥ (वर्णनानंतर) जो लागी चोर कवि चिकुर ॥

मयूरकवि कर्णपूर ॥ बाणकवि हास्य सुंदर ॥ ३० ॥

श्रीहर्ष, काळिदास, भवभूति इत्यादि कवीचा नाम  
निर्देश आहे, ओ० ३३-३९ ॥

ओराम आराध्य दैवत ओ० १९ ॥

१२८. प्रलहादचरित्र उद्दवचिङ्गनादि

व० क० ३ अरा १

ठोक० पदे० इ० लिखित

अपूर्व पाने० १-२ ग्रंथ २६

१२९. शोडशनामावली (अनाम) कर्ता

व० क० २ अरा १

ओव्या लिखित

पान १ ग्रंथ ७

माहिती— पान १

श्रीकृष्ण ह्येणे उद्धवा ।

अभ्यासि॑ श्रीविष्णु स्मरावा ॥

सै औंगी प्रजापती चितावा ।

शैन्य वदावा पद्मनाभ ॥ १ ॥ .... ॥ ओ० ६ ॥

सुव्रह्मण्य पेशवे—देणगी.

—०—

१३०. उमामहेश्वरव्रतकथा शरफेंद्रभूपलन

व० क० १९ अरा १

पदे० इ० लिखित

पाने० १-६ ग्रंथ ८०

## पुराण.

<b>१६१.</b>	<b>किरातार्जूनाय निरूपण</b>	<b>शारफेंद्रकृत</b>
व० क्र० २०	.	अरा १
पदे० इ०		लिखित
पाने० १-९		ग्रंथ १३९
<b>१६२.</b>	<b>नीलकंठकुलालवरचरित्र</b>	<b>शारफेंद्रकृत</b>
व० क्र० २४		अरा १
पदे० इ०		लिखित
पाने० १-११		ग्रंथ १७०
<b>१६३.</b>	<b>नीलभिष्टुचरित्र</b>	<b>शारफेंद्रकृत</b>
व० क्र० २१		अरा १
पदे० इ०		लिखित
पाने० १-११		ग्रंथ १७०
<b>१६४.</b>	<b>पंचाक्षरीविभूति शिवरात्रि कथा</b>	<b>शारफेंद्रकृत</b>
व२ क्र० २३		अरा १
पदे० इ०		लिखित
पाने० १-८		ग्रंथ ११२
<b>१६५.</b>	<b>पक्षप्रदोष शनिप्रदोष</b>	<b>शारफेंद्रकृत</b>
व० क्र० २२		अरा १
पदे० इ०		लिखित
पाने० १-८		ग्रंथ ११२

त्यागराजस्वामी-देणगी.

**१६६. आदित्यवारकथा**      विघ्नपाक्षकृत

व० क० २०      अरा २

ओव्या      लिखित

पाने १-२      ग्रंथ १२

स्कांदांतर्गत.

**१६७. उमामहेश्वरव्रतपूजाकथा** (अनाम) कर्ता

व० क० १९      अरा २

गद्य      लिखित

अर्फूत-जीर्ण, पाने १७-२९      ग्रंथ १३०

**१६८. कोजागरीव्रतविधान**      (अनाम) कर्ता

व० क० १२      अरा २

गद्य      लिखित

पान १      ग्रंथ ८

**१६९. गुरुचरित्र**      सरस्वतीगंगाधरकृत

व० क० २३      अरा २

ओव्या      छापी

अध्याय १-९२ अपूर्व      पाने २१०

माहिती-फाटके तुटके अध्याय व पाने-

१७०. चिंतामणिविजय

व० क० १७

ओव्या

अध्याय ३, ७, ४३ अपूर्त  
प्रायः तुटके फाटके पुस्तक

धुँडीदासकृत

अरा २

छापी

पाने १६०

गणेश पुराणादि गणेश भागवतांतर्गत.

माहिती—अध्याय ४३, पान ९, प्रत्येक अध्याया (१-४३)

च्या ओव्यांच्या संख्या देवून कुछ ओ० ९६२३ संख्या  
केली आहे.

हा ग्रंथ धोंडोपंत सखाराम पोकळे घेउरकरच्यानीं  
गणेशमळां करितां गणेश छापखान्यांत छापून प्रसिद्ध  
केला.

१७१. तुलामाहात्म्य

व० क० १९

ओव्या

अध्याय १-२६

रंगनाथकृत

अरा २

लिखित

पाने २-३०८

अध्याय १-अपूर्त व ३६ अपूर्त ग्रंथ ७०००

माहिती—पान २—×× तंजनगरीं मला कित्येकानीं ॥

तुलामाहात्म्य करावें भाषाचेनि ×× ॥ तें आही ऐकावें

असे प्रार्थिल्यावर हा ग्रंथ रचिला ॥ ओव्या २६-२१ ॥

आग्रेय पुराणांतर्गत.

१७२. मल्लारीमाहात्म्य

व० क० १८

माधवकृत

अरा २

## पुराण.

ओव्या

लिखिते

अध्याय ४-१२ अपूर्व

पाने ११-८०

अंथ १२९०

माहिती—शेवटचे पान जीर्ण. अध्याय १-२२ स ओ० ९१३  
पान ७८-××। शके १६१९ स पावळा अंथ समाप्तीस ॥  
ईश्वर संवत्सर काल्गुणी पूर्णिमेस ॥ आरंभकेला ॥ २९ ॥  
उपरी सप्तमी मंगळवारी ॥ कावेरी तीर त्रिवंदूरी ॥  
संपले ॥ २६ ॥

ब्रह्मांड पुराण—क्षेत्र खंडांतर्गत.

### १७३. माघमाहात्म्य

व० क० २१

विस्पाक्षकृत

अरा २

ओव्या

लिखित

अध्याय २१-२९ अपूर्व

पाने २९

अंथ ५००

माहिती—फाटकी पाने

पद्मपुराणांतर्गत.

### १७४. रथसप्तमीव्रत विधि

(अनाम) कर्ता

व० क० १३

अरा २

गद्य

लिखित

पाने १-३

अंथ ४९ पाने जीर्ण.

१७५. विमलभान्तम्य

व० क० २४

ओव्या

अध्याय २-१९ अपूर्ति

माहिती—हे माहात्म्य काशीनाथ नारायण आठवले  
यांनी, मुंबई, इंद्रप्रकाशांत छापिले. आषाढ शुद्ध ११  
शालिवाहन शके १८२९ ता. २० माहे जूलै, सन्  
१९०३ इसवी—

हरिदासकृत

अरा २

छापी

पाने ४६

१७६. वीरभोगवसंतचरित्र

(अनाम) कर्ता

व० क० १६

अरा २

गदा

लिखित

अपूर्ति पाने ५-१६

ग्रंथ १४९

१७७. शिवलीलामृत

श्रीधरकृत

व० क० २२

अरा २

ओव्या

छापी

अध्याय ४-१०, १२-१४ }  
आणि ३ व ११ ची काहीं पाने } पान ८३

स्कांदपुराणांतर्गत. ब्रह्मोत्तरखंडे.

माहिती—फाटकी पाने. अध्याय १-१४ स ओ० २४९४

ब्रह्मानंद पिता व गुरु; सावित्री माता,

शके १६४० विलंबी फालगुन पूर्णिमेस ब्रह्मकमङ्गलूच्या

तीर्ती (बारामती) द्वादशमती नाम नगरीं आद्यंत ग्रंथ  
झाला—हा ग्रंथ मुंबईत विठ्ठल सखाराम अग्रिहोत्री  
यांच्या छापखान्यांत शिळाछापावर छापिले असे ॥

शके १७७७ राक्षस संवत्सर कार्तिक वद्य ४ भौमवार.  
अध्यायांवर चित्रे आहेत.

**१७८. सोमवारअमावास्या ब्रत कथा (अनाम) कर्ता**

व० क० १४	अरा २
गद्य	लिखित
पाने १-५, ७-८, १०-११	ग्रंथ १००
माहिती-अपूर्ते.	

खासखरादा.

**१७९. स्कांदपुराणभाषांतर शास्त्रीमहादेव  
वासुदेव पाठ्यकृत**

व० क० ३१	
गद्य	छापी
भाग १ ला	पाने १-३८८
माहिती-मुंबई, गिरगांव इंदुप्रकाश छा० इ० १९१९	

स्वल्प किंमतीची मुलभ्युराण ग्रंथमाला पुस्तक ४ थें.

**१८०. स्कांदपुराणभाषांतर नरहररावजी  
शास्त्राजागळकरकृत**

व० क० ३२	
गद्य	छापी
भाग २ रा	पाने ३८९-६६०
माहिती-मुंबई, गिरगांव इंदुप्रकाश छा० इ० १९१६	

स्वल्प किंमतीची मुलभ्युराण ग्रंथमाला पुस्तक ४ थें.

पुराण.

१८१. स्कांद पुराण  
भाषांतर

व० क्र० ३३

गद्य

भाग ३ रा

माहिती—मुं० इ० प्रकाश छा० इ० १९१८. स्वल्प  
किंमतीची मुलभ पुराण ग्रंथमाला पुस्तक ७ वे.

नरहररावजी  
शास्त्रीजोगलेकरकृत

छापी

पाने ६६१-१००८

१८२. स्कांदपुराण  
भाषांतर

नरहररावजी  
शास्त्रीजोगलेकरकृत

व० क्र० ३४

गद्य

भाग ४ था

माहिती—मुंबई इंदु प्रकाश छा० इ० १९२१. स्वल्प.  
किंमतीची मुलभ पुराण ग्रंथमाला पुस्तक ८ वे.

छापी

पाने १००९-१२३४





॥ श्री ॥

तंजावर महाराज शरभोजी यांच्या  
सरस्वती महाल ग्रंथ संग्रहांतील  
मराठी ग्रंथांची वयाजवार यादि.

वर्ग ३—रामायण.

नंबर १८३-११५५ स

I. पुरातनसंग्रह नं० १८३-११४०

II. नूतन संग्रहनं० ११४१-११५५

१. खांस खरीदी नं० ११५२-११५५

२. देणगी नं० ११४२-११५१

(१) पतंग अवधूत नं० ११४१-११४४

(२) त्याग० स्वामी नं० ११४९-११४९

(३) मु० पेशवे नं ११९०-११९१.



॥ श्री ॥

तंजावर महाराज शरभोजी यांचा  
सरस्वती महाल ग्रंथ संग्रह.

मराठी ग्रंथांची बयाजवार यादि

अ० १८-

वर्ग ३—रामायण.

९८३. अङ्गुतकांड रामायण शेषकोनेरोंसुतकृत  
आठवेकांड

व० क० ७७ अरा २४

ओव्या लिखित

प्रति १ ली प्रसंग १-३ पाने १-१२

ग्रंय २३३

माहिती—प्र० १—सप्तकांड रामायण पुनीत ॥ ×× १ ॥

सहस्रग्रंथात्मक जाण ॥ अङ्गुतकांड रामायण ॥

आठवेकांड ॥ १२ ॥ ×× ॥

कोनेरी सुत आदरेसी ॥ श्रोत्यांसि शेष म्हणे ॥ ×× ॥

मेदिनीकर कुलसंभव ॥ रुक्मांगद पुत्र ज्ञान विभव ॥

गंगाधरात्म्य अभिनव ॥ जया सदाव श्रीरामचंद्री ॥ ४९ ॥

श्रीशिवरामेंद्र योगिवर ॥ तदनुगृहीत दयासागर ॥

सुन्तमसुत ह्यणती ज्यासि थोर ॥ लक्ष्मीनृसिंहपर सदा ॥ ४६ ॥  
तयाचा श्रीअभयहस्त ॥ माझिया माथा सदा वर्तत ॥

× × ॥ ४७ ॥

यांत श्रीमती स्वयंवर आणि सीताकृत सहस्रमुख-  
रावणवव इ० कथा आहेत-

### ९८४. अङ्गुतकांड रामायण शेषकोनेरीसुतकृत

व० क० ७८	अरा २४
ओव्या	लिखित
प्रति २ री प्रसंग १-३	पाने १-१४
ग्रंथ २७३	

माहिती-वरील प्रमाणे

### ९८५. अङ्गुतकांड रामायण शेषकोनेरीसुतकृत

व० क० ७९	अरा २४
ओव्या	लिखित
प्रति ३ री प्रसंग १-३ अपूर्ते	पाने १-१४
ग्रंथ २०२	

### ९८६. अनंतबालमीकि रामायण मेरस्वामीकृत ( हरिहरनाटक रा० )

व० क० ७४	अरा २४
पद श्लोक इ०	लिखित
बालकांड सर्ग १९-१८	पाने ७७
आणि २० व ३१	ग्रंथ १९०

माहिती-सर्ग १९ पान २-×× “ हरिहर नाटक  
आजि पाहावें.....”

स० १५ पन १४--×× कर्मुराजा मेरु अज्ञान अग्नि  
सदिवार्णी अनंत भेदनि ग्रंथ मनोहर निर्भवतोधार्णी ॥  
इति श्रीमद्भगवत्याच्छीकरामायण अपरोक्ष टीका कृत  
मेरु वालकांडे-दशरथ उद्यानलीला नाटक विलासं नाम  
पञ्चदशःसर्गः ॥

स० १६ इति श्री द० उद्यानविलास हरिहरनाटकारंभणं  
नाम पोडशःसर्गः ॥

सर्ग १७--इति श्री द० विलास नाटक विलोकनं नाम  
सप्तदशःसर्गः ॥

सर्ग १८--इति श्री द० श्रीगारवत विलास हरिहरनाटक  
शिवसंदर्शनं नाम अद्यादशःसर्गः ॥

स० २० इति श्री० द० नाटक शिवपार्वतीलग्न संजात  
विंशःसर्गः ॥

स०३१--×× आरतेसी समर्पणा स्वानंद मेरु ॥ शाश्वत  
अधिष्ठन स्वरूपे आनंत सद्ब्रुहु ॥ ३ ॥

इति श्री० मेरु वालकांडे श्रीरामयसिष्ठोपदेशंनाम एक-  
विंशःसर्गः ॥ ६ ॥ समाप्त ॥

९८७. आहिरावण माहिरावण	कृष्णदासमुद्दलकृत
व० क० ९१	अरा २३
ओव्या	लिखित
प्रति १ ली प्रसंग १-२	पार्ने १-३१
ग्रंथ ३६०	

९८८. आहिरावण माहिरावण	कृष्णदासमुद्दलकृत
व० क० ९२	अरा २४

ओव्या	लिखित
प्रति २ री प्रसंग १-३	पाने १-२३
ग्रंथ ४९०	

१८९. अंगदशिष्टार्दि	कृष्णदासमुद्गलकृत
व० क० ९४	अरा २३
ओव्या	लिखित
प्रति १ ली प्रसंग १-३	पाने १-४२
ग्रंथ ४९०	

माहिती—मुख्यपत्रावर, रावण समेत अमंद, हे चित्र फार  
सुरेख आहे—

१९०. अंगदशिष्टार्दि	कृष्णदासमुद्गलकृत
व० क० ९९	अरा २६
ओव्या	लिखित
प्रांते २ री प्रसंग १-३	पान १-४८ ग्रंथ ४९०

१९१. अंगदशिष्टार्दि	कृष्णदासमुद्गलकृत
व० क० ९६	अरा २३
ओव्या	लिखित
प्रति ३ री प्रसंग १-३	पाने १-३८ ग्रंथ ४९०

१९२. अंगदशिष्टार्दि	कृष्णदासमुद्गलकृत
व० क० ९७	अरा २३
ओव्या	लिखित
प्रति ४ थी प्रसंग १-३	पाने १-३२ ग्रंथ ४९०

१०३. अंगदशिष्ठार्द्ध		कृष्णदासमुद्गलकृत
व० क० १८		अरा २३
ओव्या		लिखित
प्रति ६ वी प्रसंग १-३		पाने १-१९ ग्रंथ ४५०
माहिती—पान १९—रावणसमेत अंगद—हे चित्र फार सुरेख आहे.		
१०४. अंगदशिष्ठार्द्ध		कृष्णदासमुद्गलकृत
व० क० १९		अरा २३
ओव्या		लिखित
प्रति ६ वी प्रसंग ३, (१३, १४, १९.)		
पाने ७१		ग्रंथ ४७६
माहिती—प्रसंग ३ नव्हे १३ वा असावा. पान वरोवर केळे असे.		
१०५. अंगदशिष्ठार्द्ध		कृष्णदासमुद्गलकृत
व० क० १०		अरा २३
ओव्या		लिखित
प्रति ७ वी प्रसंग १-३		पाने १-२२ ग्रंथ ४४१
माहिती—पान ८ वें फाटके—रामदासकृत गुरुची आरती; पान १४ वें जनाईनकृत विष्णुची आरती; पान २२ गोसावीमुतकृत व्याघ्रणाची आरती.		
१०६. अंगदशिष्ठार्द्ध		कृष्णदासमुद्गलकृत
व० क० ६१		अरा २३
ओव्या		लिखित
प्रति ८ वी प्रसंग १-३		

पाने १-६१ (१-६० च) ग्रंथ ६३९  
 माहिती—पान ४० जुकीने सुट्ठें ह्याणून १ पान (६० चे  
 ६१) जास्तक्षाळे, प्रसंग २ त काहीं भाग जास्त आहे.  
 जुने पुस्तक.

**१९७. अंगदशिष्टार्द्दि** कृष्णदासभूद्वलकृत  
 व० क० ६२ अरा २३  
 ओव्या लिखित (वही)  
 प्रति ९ वी प्रसंग १-३ पाने १-३८ ग्रंथ ४९७  
 माहिती—आरंभी व शोवटीं काहीं श्लो० इ० आहेत.  
 पुस्तक जुने दिसते.

**१९८. अंगदशिष्टार्द्दि** कृष्णदासभूद्वलकृत  
 व० क० ६३ अरा २३  
 ओव्या लिखित  
 प्रति १० वी प्रसंग ३ रा पाने १-२० ग्रंथ १३६  
 माहिती—अपूर्त—इदंपुस्तकं लिखितं रघुनाथसुतमाधवस्य.

**१९९. कौतूहलनाटक रामायण** मुक्तेश्वरकृत  
 संक्षेप रा० अध्यवा  
 हनूमंतनाटक रा०  
 बालकांड.  
 व० क० १३१ अरा ३४  
 श्लोक लिखित  
 प्रति १ ली पाने १-१६  
 ग्रंथ २००  
 माहिती—पान १-

श्रीमद्रामपदं बुजे हृदि सदा द्वातुर्भवाव्योर्भया ॥  
 मुक्तीशस्य विराजते मुहूर्चिग वाणी गुणगुणग्राहिणी ॥  
 नाना नाटक भावपदारचना सेदोह धांद्रीकृता ॥  
 मुश्श्राव्या सुजनेमनोहरतरा संसारदुःखापहा ॥ १ ॥  
 पान १६ ॥ इति श्रीकोत्तुल नाटक रामायणे, अव-  
 धूतानुचर मुक्तीश्वर विरचित बालकांड—  
 (प्रमोदूत) नाम संवत्सरे चेत्रवदि सप्तमी भृगुवासरे उत्त-  
 रायणे समाप्त ॥

१०००. कौतूहलनाटक रामायण	मुक्तीश्वरकृत
अयोध्याकांड	
व० क्र० १३२	अरा ३४
श्लोक	लिखित
प्रति १ ली	पाने १-२० अंथ २३०
माहिती—पान २० ॥	इति श्री ३० अयोध्याकांड संपूर्णं.
प्रमोदूतनाम सवत्सरे आदिक ? शुद्ध चर्तुदशी मंदवासरे	
उत्तरायणे संपूर्ण—	

१००१. कौतूहलनाटक रामायण	मुक्तीश्वरकृत
आरण्यकांड	
व० क्र० १३३	अरा ३५
श्लोक	लिखित
प्रति १ ली	पाने १-१८
अंथ २००	
माहिती—पान १८—इति श्री ३० आरण्यकांड समाप्त ॥	
प्रमोदूत संवत्सर आदिक वदि ३ गुलबार उत्तरायण	
तास ६ स संपूर्ण ॥	

## रामायण.

**१००२. कौनूहलनाटक रामायण      मुक्तिश्वरकृत  
किर्णिकधाकांड.**

व० क० १३४	अरा ३४
छोक	लिखित
प्रति १ ली	पाने १९
अंथ १९९	

माहिती—पान १९ ॥ इति श्री इ० किर्णिकधाकांड समाप्त.  
प्रमोदूनाम संयत्सर आदिक मास कृष्ण पक्षे अष्टमी  
इन्द्रवार दक्षिणायन तास ११ संपूर्ण ॥

**१००३. कौनूहलनाटक रामायण      मुक्तिश्वरकृत  
सुंदरकांड.**

व० क० १३९	अरा ३४
छोक	लिखित
प्रति १ ली	पाने १-१८
अंथ २००	

माहिती—पान १७ ॥ इति श्री इ० सुंदरकांड समाप्त ॥  
(प्रमोदून नाम संयत्सरे) दक्षिणायने आदिकवदि अमा-  
वास्या इन्द्रवासरे—तास ८ संपूर्ण ॥

**१००४. कौनूहलनाटक रामायण      मुक्तीश्वरकृत  
युद्धकांड.**

व० क० १३६	अरा ३४
छोक	लिखित
प्रति १ ली	पाने २-७६
अंथ ८००	

माहिती—पान ७६ ॥ इति श्री मुकेश्वर विरचितं युद्ध-  
कांडं समाप्तं ॥ [असें आहे तरी तमासीने पान १ असावे]  
यांत ठो. क्र० १०१० पेक्षा ९० श्लोक जात आहेत—  
पान० ७९ ॥ संक्षेप रामायण नाम यासी ।

संक्षेपता दे श्रवणे मनासी ॥

इत्यादि ॥ ४९२—

(या वर्णन या काव्यात संक्षेप रामायण असें ही नाम वाटते)

(अक्षर व कागद या वर्णन पोर्टी दुरातन दिसते.)

**१००५. कौतूहलनाटक रामायण मुकेश्वररूप  
बालकांड.**

व० क्र० १३७	अरा ३४
श्लोक	लिखित
प्रति २ री	पाने १-९
ग्रंथ २००	

माहिती—पान १ ॥ श्रीमद्भासपदानुजे इ० ॥ १ ॥

इति श्रीकौतूहलनाटक रामायणे विवरभरानुचर मुकेश्वर  
विरचितं बालकांड संपूर्णम् ॥

**१००६. कौतूहलनाटक रामायण मुकेश्वररूप  
अयोध्याकांड.**

व० क्र० १३८	अरा ३४
श्लोक	लिखित
प्रति २ री पाने १-१२	ग्रंथ १८९

माहिती—पान १२ ॥ इति श्री हनुमंत नाटक  
रामायण मुकेश्वरविरचित अयोध्याकांड सं० ॥

१००७. कौनूहलनाटक रामायण मुक्तेश्वरकृत  
आरण्यकांड.

व० क० १३९	अरा ३४
श्लोक	लिखित
प्रति २ री पाने १-१२	ग्रंथ १८७

माहिती—पान १२ ॥ इषि श्री हनुमंत नाटक रामायण  
मुक्तेश्वर विरचित आरण्यकांड सं० ॥

१००८. कौनूहलनाटक रामायण मुक्तीश्वरकृत  
किञ्चिधाकांड.

व० क० १४०	अरा ३४
श्लोक	लिखित
प्रति २ री पाने १-१२	ग्रंथ १६८

माहिती— पान १२ ॥ इति श्रीरामायण मुक्तेश्वर  
विरचित किञ्चिधाकांड समाप्त ॥

१००९. कौनूहलनाटक रामायण मुक्तीश्वरकृत  
सुंदरकांड.

व० क० १४१	अरा ३४
श्लोक	लिखित
प्रति २ री पाने १-१२	ग्रंथ १९७

माहिती—पान ११ ॥ इति श्री कौनूहल श्रीरामायण  
मुक्तेश्वर विरचिते सुंदरकांड संपूर्णम् ॥

१०१०. कौनूहलनाटक रामायण मुक्तेश्वरकृत  
युध्दकांड.

व० क० १४२	अरा ३४
-----------	--------

श्लोक

लिखित

अति २ री पाने १-२९

ग्रंथ ७३५

माहिती—षान २०—इति श्रीकौतूहलनाटक रामायण

अवधूतानुचर मुक्तेश्वर विरचित युद्धकांड समाप्त ॥

लेखन भास्करात्मज नृतीह विष्णुवर्ध (म) गोत्री ॥

वैस्तव्य कुभकोण बुवनामसंवत्सर ॥

[ ठो० क० १००९ आणि १०१० एका संचाच्छा  
पोथ्या, बाकीचे ठो० क्रमांक १००६ ते १००९, एका  
संचाचा; १००९ व १०१० ची पाने जीर्ण आहेत.  
ठो० क्रमांक १००४ ते ४९७ श्लोक तर यात ४०७  
च श्लोक ; स्थिणीजे यांत ५० श्लो० कम्भी आहेत. ]

१०११. कौतूहलनाटक रामायण मुक्तीद्वरकृत

बाल-युद्धकांड.

व० क० १४१ अ

अरा ३४

श्लोक

लिखित

अर्थूत, पाने १-१११

ग्रंथ २२००

माहिती—पुस्तक जीर्ण आहे.

१०१२. भरतभेदि

नामापाटकछत

युद्धकांड प्रसंग १-३

व० क० ६६

अरा २४

ओव्या लिखित

प्रति १ ली पाने २७ ग्रंथ ३९०

गाहिती—शके १६ शे आणे २० ( १६२० ) विक्रम  
संवत्सर अति सुरस ॥ वैशाख वद्य दशमीस ॥ दो  
प्रहरी लेखना समाप्ति ॥ १ ॥

चोळमंडले कावेरीतीर ॥ असे प्रसिद्ध नामे चंदाउर ॥  
ते स्थलीं भरतभेटीचे हे सार । रत्नाकरे लिहिले से ॥ २ ॥

१०१३. भरतभेटि नामापाठककृत

युद्धकांड प्रसंग १-३.

व० क० ६७ अरा २४

ओव्या लिखित

प्रति २ री पाने १-२० ग्रंथ ४९६

१०१४. भरतभेटि नामापाठककृत

युद्धकांड प्रसंग १-३

व० क० ६८ अरा २४

ओव्या लिखित

प्रति ३ री पाने १-४७

ग्रंथ ४९६

१०१६. भरतभेदि

नामापाटककृत

युद्धकांड प्रसंग १-३

व० क० ६९	अरा २४
ओव्या	लिखित
प्रति ४ वी	पाँै १-२२
ग्रंथ २६४	

माहिती—अर्थात्, शेषटीह पाँै नाहीत.

१०१७. भरतभेदि

नामापाटककृत

युद्धकांड प्रसंग १-३

व० क० ७०	अरा २४
ओव्या	लिखित
प्रति ५ वी	पाँै ३-४२
ग्रंथ ३७९	

माहिती—पहिली व शेषटीह पाँै नाहीत—अर्पूत.

१०१८. भावार्थरामायणाची

अनुश्रान्तिका

अनाम कवि

सप्तकांड ( बालकांड ते उत्तरकांड ).

व० क० १	अरा १
गद्य	लिखित
पाँै १८	ग्रंथ ५०

माहिती—यांत सप्तकांदांच्या २३७ प्रसंगांसही प्रत्येक प्रसगांतील विषयांचा मंकेप दिला आहे.

# १०१६. भावार्थ रामायण

१० क्र० ६	आग १
प्रसंग २२-३७	पाने १-१०३
ग्रंथ ३०४६-	

माहिती—अपूर्व सांचा, हे पुस्तक, ठोकळ क्र० १०२३  
त आहे. या नसंग १-२६ सा बरोनर देवून भरती  
केली असे.

# १०१०. भावार्थ रामायण एकाजनार्दन मृत्ति बालकांड.

व० क्र० २	आरा ?
ओव्या	लिखित
प्रति १ ली	पाने १-११९
प्रसंग १-२७	अंथ ३८३९

माहिती-ग्रंथ समाप्ति-सिद्धार्थोनाम संवत्सर चैत्र मास  
 कृष्ण पक्षे सप्तमी सौम्यवासरी संपूर्ण जाता ॥  
 भग्न एष कटि ग्रीवे हस्त धाद स्वर्नेत्रयोः ।  
 कष्टेन लिखितं ग्रंथं यत्नेन परिपालयेत् ॥ १ ॥

करकृतमष्टराधं क्षन्तुमहीनि सन्तः ॥

तैलाद्रक्षेजजलाद्रक्षेद्रक्षेच्छिधिलबधनात् ॥

यूर्खहस्ते न दातव्यमेवं वदति पुस्तकम् ॥ २ ॥

१०२०. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

अयोध्याकांड.

व० क० ३

अरा १

ओव्या

लिखित

प्रति १ ली

पाने १--७७

प्रसंग १-१८

अंथ २५००

१०२१. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

आरण्यकांड.

व० क० ४

अरा १

ओव्या

लिखित

प्रति १ ली प्रसंग १-२३

पाने १ १३९

अंथ ३४९२

१०२२. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

किर्णिकधाकांड.

व० क० ५

अरा १

ओव्या

लिखित

प्रति १ ली प्रसंग १-१८ पाने १-१०५

अंथ २८८३

१०२३. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

सुंदरकांड.

व० क० ६ अरा १

ओऽया लिखित

प्रति १ ली पाने १-१३२

प्रसंग १-२९ अंथ ४३७६

माहिती-रो० क० १०१८ पहा.

१०२४. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

युद्धकांड.

व० क० ७ अरा २

ओऽया लिखित

प्रति १ ली प्रसंग १-९३ पाने १-७०४ (७०३)

४७३ व्या पानाचा अंक भ्रम चुकी. अंथ १७९७९

माहिती-या कांडाच्या ६३९ व्या पानांत श्रीरामपद्मा-

भिषेकाचा सुंदर पठ आहे.

१०२५. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

उत्तरकाड.

व० क० ८ अरा ३

ओव्या

लिखित

प्रति १ थे

पाने ११८

प्रसंग १-१६

अंथ १२९०

**१०२६. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत**

बालकांडः

व० क० ९

अरा ३

ओव्या

लिखित

प्रति २ री

पाने २३३

प्रसंग १-२७

अंथ ३८३५

माहिती—११ व्या प्रसंगात शेवटी—वृपनाम संवत्सर मात्र

शुद्ध समझी शनिवार तदिनीं सप्ताह ॥ असें आहे ॥

**१०२७. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत**

अयोध्याकांडः

व० क० १०

अरा ४

ओव्या

लिखित

प्रति २ री प्रसंग १-१८

पाने १६६

अंथ २९००

माहिती—या कांडाच्या खालींहैं पुस्तक भास्कर बनाजी

कुलकर्णी होनवाडकर—भारद्वाज गोत्री श्रीवामन

सांप्रदाई यांचे असें ॥ असें लिहिले आहे ॥

ऐठ-या कांडाच्या वरील पानावर रंगीत वेळदारी आहे.

स्थास खालश्या पानांत श्रीसीतारामादिकांचे चित्र आहे,

या पाना माझे अयोध्याकर्डांतील प्रसंगादि बयाज आहे.

मंत्र पहिल्या पानांत काहिं शस्त्रे व राम लक्ष्मण शस्त्र-

पाणी इत्यादिकांचा पठ आहे.

द्वितीय प्रसंगाच्या शेवटील पानांत हूकापिणार राजाचा

पठ आहे.

प्रसंग ६ पान १२ श्रीरामसीतालक्ष्मण व पूर्णकलश यांचा

पठ आहे.

प्रसंग ८ पान ९ रथारूढ श्रीरामसिलक्ष्मण,

प्रसंग ९ पान १ चित्रकूटीं श्रीराम.

प्रसंग ११ पान १० पाढुकापद्माभिषेक ॥

प्र० १२ पान १ भरत नदी संतरण

प्र० १३ पान १ भरद्वाजे भरत ॥

प्र० १४ पान १ काकपक्ष्याची सौतेस पौङा ॥

प्र० १५ पाने १० श्रीरामादिकांचे पठ आहेत.

प्र० १ पान ६-शके १६९१ कीलक नाम संवत्सर

भाद्रपद शुक्ल ८ शनिवार ग्रन्थारंभ-

लेखक—प्र० १८ पान १०—इदं पुस्तकं लिख्यते भास्कर  
बनाजी कुलकर्णी होनवाडकर ग्रंथ समाप्ति—

काल—भाद्रपद मासे कृष्णपक्षे कीलकनाम संवत्सरे चतुर्थी  
सौमवासरे भरणी नक्षत्रे.

स्थल—श्रीमायूरनाथ अभयांविका सन्निधौ कावेरी दक्षिणतीरे.

### १०२८. भावार्थरामायण एकाजनार्दनकृत

आरण्यकांड.

व० क० ११	अरा ३
----------	-------

ओव्या	लिखित
-------	-------

प्रति २ री प्रसंग १-२३	पाने २९६
------------------------	----------

ग्रंथ ३४९२
------------

माहिती—कित्येक प्रसंगास चित्रे आहेत.

काळ—प्रसंग १ पान ११-१३ पुस्तक समाप्ति—कीलक  
संवत्सरे दक्षिणायने आश्विन कृष्ण ९ सौम्यवासरे आश्लेषा  
नक्षत्र ॥

स्थल—कावेरीदक्षिणतीर श्रीमायूरनाथ अभयांविका सन्निधौ  
लेखक—हस्ताक्षर भास्कर बनाजी कुलकर्णी होनवाडकर  
भारद्वाजगोत्र श्रीवामन सांप्रदायी.

### १०२९. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

किञ्चिंधाकांड.

व० क० १२	अरा ३
ओन्या	लिखित
प्रति २ री प्रसंग १-१८	पाँचे १७७
ग्रंथ २८८३	

माहिती—प्र० १८ पाँचे ९--१०, शके १६६१ कीलक  
नाम संक्तसर कार्तिक वद्य एकादशी मंदिवासरे चित्रनक्षत्रे  
स्थल—कावेरी दक्षिण तीरे मायूरक्षेत्रे-ग्रंथ रामायण  
लेखक—किञ्चिकघाकांड लिख्यते-भास्कर बनानी कुलकर्णी  
होनवाडकर-श्रीवामन स्वामी सांप्रदायी, ग्रंथ समाप्त.

### १०३०. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

सुंदरकांड.

व० क० १३	अरा ३
ओन्या	लिखित
प्रति २ री प्रसंग १-४२	पाँचे १०२९२

ग्रंथ ६९००

माहिती—प्र० ४२ पाँचे २९२-

काल—स्वस्ति श्रीमच्छके १९८७ (शके १९८६  
असिले पाहिजे) वर्ष क्रोधीनाम संवत्सरे आषाढ शुद्ध  
एकादशी शुक्लवारे त .... .... .... .... ....  
स्थल—श्रीमहालक्ष्मी साक्षिध—करवीर कोल्हापुरस्थ  
लेखक ३०-पौराणिक भट्टं भट्टेन लिखितं परार्थं च श्री  
करवीरानिवासेन गोविंदार्थस्य सूनुना ॥ भट्टं भट्टेन  
लिखितं परार्थं पुस्तकं महत् ॥ ××॥

१०२१. भावाथ रामायण

एकाजनादनकृत

युद्धकांड.

व० क० १४

अरा ४

ओन्या

लिखित

प्रति २ री प्रसंग १-९३

पाने ४८६

अंथ १७९७९

१०३२. भावार्थ रामायण

एकाजनादनकृत

बालकांड.

व० क० ११

अरा ९

ओन्या

लिखित

प्रति ३ री प्रसंग-१-२७

पाने १८९

अंथ ३८३९

माहिती-प्र० २६ पान ६, श्रीराम परशुराम युद्धाच

रंगीत पठ आहे.

अंथ समाप्ति-

काळ-आधिन वद्य एकादशी शुक्रवासरे श्रीमायोर्नाथ

स्थळ-सन्निध कावेरी तीरीं लिख्यते.

लेखक-भास्कर बनाजी कुलकर्णी होनवाडकर.

प्र० १ मुख्यपत्र-× × हे पुस्तक वैकटराव घाटके सर्जी

राव कागलकर मूर्यवंशी यांचे असे × × ॥

१०३३. भावार्थ रामायण      एकाजनार्दनकृत

अयोध्याकांड.

व० क्र० १६	अरा ९
ओव्या	लिखित
प्रति ३ री प्रसंग १-६ च आहेत	पाने ११
अपृत्	ग्रंथ ८३

१०३४. भावार्थ रामायण      एकाजनार्दनकृत

आरण्यकांड.

व० क्र० १७	अरा ९
ओव्या	लिखित
प्रति ३ री प्रसंग १-२१	पाने २१९
ग्रंथ ३४५२	

१०३५. भावार्थ रामायण      एकाजनार्दनकृत

किंकिंथाकांड.

व० क्र० १८	अरा ९
ओव्या	लिखित
प्रति ३ री प्रसंग १-१८	पाने १९
ग्रंथ २८८३	

१०३६. भावार्थ रामायण      एकाजनार्दनकृत

मुंदरकांड.

व० क० १९ अरा ९

ओव्या लिखित

प्रति ३ री प्रसंग १-३४, व ३८-४२.

यांत्र प्रसंग १ ला, ३४ वा, ३८ वा अपूर्त.

प्र० ३५-३७ नाहींत.

पाने० २-२४२ व २६१-२८३.

पाने० १, २४३-२६० नाहींत.

ग्रंथ ७०९३.

माहिती—शालिवाहन शक-चित्रभानु नाम संवत्सरे  
मार्गशीर्ष मासे, हिमवंतऋतौ वद्य चतुर्दशी भानुवासरे  
आत्माराम सन्निधौ सुंदरकांड शुभं भवतु ॥

१०३७. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

उत्तरकांड.

व० क० २० अरा ९

ओव्या लिखित

प्रति २ री प्र० १-८ पाने० १-३६ ]  
व १२-१६, १-६ } ७३  
अपूर्त १-३१ }.

ग्रंथ ९८७ + १४८ } १६२७  
+ ४९६ }

१०३८. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

बालकांड.

व० क० २१	अरा ६
ओव्या	लिखित
प्रति ४ थी प्र० १-२७	पाने २९३
ग्रंथ ३८३९	

माहिती—शक पंखराशें एक्यांशी आणि सतरा ॥

(१९९८) पिंगळनाम संवत्सरी अवधारा ॥ छाल्युण

मास तृतीय प्रहरा ॥ ग्रंथ केखना समाप्ति ॥

१०३९. भावार्थ रामायण                  एकाजनार्दनकृत

अयोध्याकांड.

व० क० २२	अरा ६
ओव्या	लिखित
प्रति ४ थी प्र० १-८	पाने ८०
अपूर्त	ग्रंथ ११२९

१०४०. भावार्थ रामायण                  एकाजनार्दनकृत

किंचिक्षाकांड.

व० क० २३	अरा ६
ओव्या	लिखित
प्रति ४ थी प्रसंग १-१८	पाने २४२
ग्रंथ २८८३	

१०४१. भावार्थ रामायण      एकाजनार्दनकृत

बालकांड.

व० क० २४	अरा ६
ओव्या	लिखित
प्रति ६ वी प्रसंग १-२७	पाने २०४
ग्रंथ ३८३९	

१०४२. भावार्थ रामायण      एकाजनार्दनकृत

किञ्चिकधाकांड.

व० क० २९	अरा ६
ओव्या	लिखित
प्रति ६ वी प्र० १-४ अपूर्ते	पाने ३१
ग्रंथ ३९०	

१०४३. भावार्थ रामायण      एकाजनार्दनकृत

बालकांड.

व० क० २६	अरा ६
ओव्या	लिखित
प्रति ६ वी प्रसंग १-११	पाने ८४
११-१६	१७
अपूर्ते (बाकी प्रसंग १२ ते १४, पानेहीं नाहींत.)	
ग्रंथ २०००	

१०४४. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

किंकिधाकांड.

व० क० २७

अरा ६

ओऽया

लिखित

प्रति ६ वी प्रसंग १-१८

पाने १-७३

ग्रंथ २८८३

माहिती—स्वस्ति श्रीनृप शालिवाहन शके १६ [६१]

वर्षे सिध्दार्थी नाम संवत्सरे ज्येष्ठमासे शुक्लपक्षे पौर्णिमा

भानुवासर किंकिधाकांड पुस्तकं समाप्तम् ॥ ×× ॥

हे पुस्तक आरणी गोपाळपंत कोरडे यानीं लिहिविले

हस्ताक्षर त्यांचे नातु गोपाळ खंडो याचें असे.

१०४५. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

बालकांड.

व० क० २८

अरा ६

ओऽया

लिखित

प्रति ७ वी प्रसंग ३-१, ८, ९ पाने २४ ग्रंथ ३१०

माहिती—बाकीचे प्रसंग नाहींत—

प्रसंग ९—पान १२ वै— ×× स्वहस्त लिखित इस्व

( विश्व ? ) नाथ सुत कृष्णनंद (स.) गोसावी ॥

१०४६. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

किञ्चिकांड.

व० क्र० २९	अरा ६
ओव्या	लिखित
प्रसंग ७ व्याख्या कथा माग,	पाँच १-८
ग्रंथ ९८	

१०४७. भावार्थे रामायण एकाजनार्दनकृत

युद्धकांड (नव्हे परंतु अर्योध्याकांडस्था भाग )

व० क्र० ३०	अरा ६
ओव्या	लिखित
प्रसंग ११ वा	पाँच १-२ ग्रंथ १६२

१०४८. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

उत्तरकांड.

व० क्र० ३१	अरा ६
आव्या	लिखित
प्रसंग पहिला	पाँच १-२० ग्रंथ १९७

१०४९. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

युद्धकांड.

व० क्र० ३२	अरा ७
------------	-------

ओव्या	छापा
प्रति २ री प्रसंग १-९३	पाने १-४७१

माहिती—पान १ मुख्यपत्रावर वेलदारी व गणपति, मत्स्य  
मूर्ति, नारद, तुंबर, गरुड, हनुमंत पठ आहेत. शेवटच्या  
पानावर वेलदारी मात्र ॥ पान ४२४ वरपट्टाभिषेकाचा  
सुंदर पठ आहे.

पान ४६९ × × श्लो० ॥

श्रीमत्तंजानगयां विलसितनविविद्याकलानिध्यभिस्त्या शाला  
तस्यां नयोध्दाव (४९१०) गत कलिशरत्कालसाये  
(१७३१) शकेच ॥

शालीवाहस्य शुळ सवितरि सतुले भावरामायणे युद्ध ॥  
काढैकाकारटीकामतनुतक्तपिकुप्पाख्य भट्ठोर्णयंत्रे ॥ १ ॥  
मुख्यपत्र व शेवटचे मिळून ४७१ पाने. ॥

१०५०. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत  
युद्धकांड.

व० क० ३३	अरा ८
----------	-------

ओव्या	छापी
प्रति ४ थी प्रसंग १-९३	पाने १-४७१

माहिती—मुख्यपत्रावर शंकर विष्णु ३० चित्रे आहेत.  
बाकी बयाज वरील प्रो०

?०५१. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

युद्धकांड.

व० क० ३४	अरा ९
ओव्या	छापी
प्रति ६ वी प्रसंग १-९३	पाने १-४७५
यांत पान १२६ वें नाही.	

माहिती—मुखपत्रावर श्रीकृष्ण-देवी ३० चित्रे. बाकी सर्वबयाज वरील ठो० १०४९ प्रमाणेच.

?०५२. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

युद्धकांड.

व० क० ३९	अरा १०
ओव्या	छापी
प्रति ६ वी प्रसंग १-९३	पाने १-४७१
माहिती—मुखपत्रावर श्रीविष्णु व परशुराम ३० चित्रे.	

बाकी सर्वबयाज वरील ठो० १०४९ प्रमाणेच.

?०५३. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

युद्धकांड.

व० क० ३६	अरा ११
ओव्या	छापी
प्रति ७ वी प्रसंग १-९३	पाने १-४७१

माहिती—मुखपत्रावर श्रीराम, देवी, विष्णु इ० चित्र०  
बाकी सर्वव्याज वरील ठो० १०४९ प्रमाणेन्।

**१०५४. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत**

युद्धकांडः

व० क० ३७	अरा १२
ओव्या	छापी
प्रति ८ वी प्रसंग १-९३	पाने १-४७१

माहिती—मुखपत्रावर नटराज, वृपारूपशंकर इ० चित्र०  
बाकी व्याज वरील ठो० १०४९ प्रमाणेन्।

**१०५५. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत**

युद्धकांडः

व० क० ३८	अरा १३
ओव्या	छापी
प्रति ९ वी प्रसंग १-६३	पाने १-४७१

माहिती—मुखपत्रावर नटराज, नारायण इ० चित्र० बाकी  
व्याज वरील ठो० १०४९ प्रमाणेन्।

**१०५६. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत**

युद्धकांडः

व० क० ३९	अरा १४
ओव्या	छापी

प्रति १० वी प्रसंग १-९३ पाने १-४७१

माहिती—शंकर पांडी, वामन ३० सुखपत्रावर चिंत्र,  
आणि बाकी वयाज वरील ठो० १०४९ प्रमाणेच.

**१०५७. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत**

युद्धकांड.

व० क० ४० अरा १९

ओव्या छापी

प्रति ११ वी प्रसंग १-९३ पाने १-४०१

माहिती—लक्ष्मीनारायण, लक्ष्मीनरसिंह, शिवलिंग ३०  
चिंत्र मुखपत्रावर. बाकी वयाज वरील ठो० १०४९  
प्रमाणेच.

**१०५८. मुळकासुरवध विष्णुदासनामाकृत**

उत्तर रामायण.

व० क० ७६ अरा २४

ओव्या लिखित

प्रसंग १-९ पाने १-२७ ग्रंथ ४६८

माहिती—मुळकासुर कुभकर्ण पुत्र.

**१०५९. राजधर्म अनाम(रामचंद्र? राम?) कावि**

व० क० १९७ अरा २४

ओव्या लिखित

सभा १-६ पाने १-११ ग्रंथ ७९०

माहितो—पान १—× × राजनीति अमात्यनीति ॥ देशनीति  
 प्रजानीति ॥ संग्रामादिक नानारीति ॥ दुर्ग अहोराती  
 रक्षणकार्य ॥ ३ ॥ कोण कपटी कोण भला ॥ पूर्वीकाचा  
 भाव चांगला ॥ रक्षण पंगुअनाथादिकांला ॥ धर्म आगळा  
 वाढवणे ॥ ४ ॥ इहलोक परलोक मूत्र ॥ संरक्षण  
 असोनि पवित्र ॥ आणीकर्ही नाना भाव विचित्र ॥  
 आठेल सुचित्र धर्मसेतूं ॥ ५ ॥

(अयोध्याकांडांत वर्णिल्या प्रमाणे चित्रकूट पूर्वीं  
 श्रीरामभरतभेटीच्या वेळी जो नीति बोधक संवाद  
 झाला त्याचेच हैं तात्पर्य)

पान ९९—इति श्री विवेकामृत सार नीति ॥ भरत  
 रावव संवादगती ॥ राजधर्म पावन जगती ॥ प्राणी तगती  
 ज्याचेनि सर्व ॥ ६६ ॥

पान ९४—ऐसा श्रीरामचंद्र बदला ॥ परिसोनि भारत  
 संतोषला ॥ × × ॥ ६९ ॥

॥ काव्य उत्तम आहे ॥

१०६०. रामदिनचर्या	प्रतापसिंहराजर्षीकृत
व० क० ७१	अरा २४
श्लोक	लिखित
प्रति १ ली सर्ग १-३	पाने २८ शंथ २२५

माहिती—श्रीराम दिनचर्या हे विमावोदाम जे महा ॥  
 प्रतापसिंह राजर्षी प्रणेता यासि तो पहा ॥ ६९ ॥  
 १, २, प्रतीतील श्लोक कुछ १४२ व ३ च्या  
 प्रतीतील श्लोक १४० तागाईत प्रायः बरोबर आहेत  
 यांतील नंतरचे १४१-१७१ श्लो० जास्त आहेत ॥  
 ग्रंथ अपूर्त. शेवटची पाने नाहीत.

**१०५१. रामादनचया                    प्रतापासहराजपाकृत**

व० क० ७२	अरा २४
श्लोक	लिखित
प्रति २ री सर्ग १-३	पाने १-४९ ग्रंथ २३९

**१०६२. रामादिनचर्या                    प्रतापसिंहराजर्षीकृत**

व० क० ७३	अरा २४
श्लोक	लिखित
प्रति ३ री	पाने १-१८ ग्रंथ २५०

**१०६३. रामविजय                    अधिरकृत**

बालकांड.	
व० क० १४६	अरा ३७
ओव्या	लिखित
प्रति १ ली अध्याय १-८	पाने ११४
ग्रंथ ३०८०	

## रामायण.

माहिती—गुरु वालकांड अध्याय १—×× ॥ आतांवंदु  
 श्रीगुरुस्त्री पाउळे ×× ॥ ३८ ॥ जो अज्ञान तिमिर  
 छेदक ॥ जो प्रगटे वेदांत ज्ञानार्क ॥ तो ब्रह्मानंद  
 महाराज देख ॥ परमअद्गत महिमा ज्याचा ॥ ३९ ॥  
 ×× ॥ ब्रह्मानंद स्वामीस शरण ॥ ४६ ॥

प्रस्ताविक—ओ० ७३ ते ८४ त अनेक रामायण ग्रंथ  
 व त्यांचे कर्ते यांचा नामनिर्देश आहे.

- |                      |                     |
|----------------------|---------------------|
| १. वाल्मीकिरामायण,   | १२. शैव रामायण,     |
| २. व्यासोक्त रामायण, | १३. कूर्म रामायण,   |
| ३. वसिष्ठ रामायण,    | १४. स्कंद रामायण,   |
| ४. शुक रामायण,       | १५. पौलस्ति रामायण, |
| ५. हनुमंतकृत नाटकरा० | १६. कालिकाखंड रा०,  |
| ६. विभीषण रामायण,    | १७. आगम रामायण,     |
| ७. ब्रह्म रामायण,    | १८. अरुण रामायण,    |
| ८. शिव रामायण,       | १९. पद्म रामायण,    |
| ९. अगस्ति रामायण,    | २०. भ (भा?) रतरा०   |
| १०. शेष रामायण,      | २१. धर्म रामायण,    |
| ११. अध्यात्म रामायण, | २२. आश्रव्य रामायण. |

×× मुळा पासून इतक्या कथा ॥ कैशा वर्णवतील  
 तत्त्वता ॥ त्या माझी वाल्मीक नाटक थोर ग्रंथा ॥  
 राम विजयालागी कथूं ॥ ८९ ॥

नमन ओ० ८६—१०१ अनेक (कलियुगांतील) कवि भक्त  
 इ० कांस नमन—

## रामायणः

- |                           |  |
|---------------------------|--|
| १. श्रीशंकराचार्य,        | ८. मुकेश्वर,                           |
| २. श्रीघराचार्य, टीकाकार, | ९. मुदूलदास,                           |
| ३. मधुमूदनादिकवीद्र,      | १०. वामनस्वामी,                        |
| ४. जयदेव, पद्मावतीरमण,    | ११. कृष्णदास, जयराम,                   |
| ५. मुकुंदराज,             | १२. रामदास,                            |
| ६. ज्ञानेश्वर,            | १३. व्रह्मानंदस्वामीचा<br>वंधु रंगनाथ. |
| ७. भानुदासकुछभूपण, एकनाथ, |  |

**१०६४. रामविजय**                            **श्रीधरस्वामीकृत**

अयोध्याकांड.

व० क० १४७                                    अरा ३७

ओव्या    लिखित

प्रति १ ली अव्याय १-४                    पाने ९९

ग्रंथ ११९९

**१०६५. रामविजय**                            **श्रीधरस्वामीकृत**

आरण्यकांड.

व० क० १४८                                    अरा ३७

ओव्या    लिखित

प्रति १ ली अव्याय १-४                    पाने ९७

ग्रंथ १०९०

१०६६. रामविजय

श्रीधरस्वामीकृत

किंचिक्षाकांड.

व० क० १४९	अरा ३७
ओव्या	लिखित
प्रति १ ली अध्याय १-२	पाने ३१
ग्रंथ ९००	

१०६७. रामविजय

श्रीधरस्वामीकृत

सुंदरकांड.

व० क० १९०	अरा ३७
ओव्या	लिखित
प्रति १ ली अध्याय १-६	पाने ६७
ग्रंथ १४९०	

१०६८. रामविजय

श्रीधरस्वामीकृत

युद्धकांड.

व० क० १९१	अरा ३७
ओव्या	लिखित
प्रति १ ली अध्याय १-१०	पाने १-२०२
ग्रंथ ३९६९	

१०६०. रामबिजय

श्रीधरकृत

३५८

୧୦ କ୍ରୋ ୧୯୯

अरा ३७

अष्टव्य ४ था व ८ था परिं (२? + २६=) ४७

उत्तरवांड.

१० फ० १९३

३७

अध्याय ४ वा (तुलिज ३७ वा)

ପ୍ରତି ୧ ଟି ଅନୁତ୍ତ

पा.नं २९८-२७९

ठो. १०७० (=वो क्र. १६४) त कविविदल विशेष

मार्गी अहे. ती तिकडे पहा.

१०७०, रामविजय

श्रीधरस्वामीकृत

व० अ० १९४

अरा ३५

ॐ श्री

થાપી

ପତ୍ର ୧୫

पाँच ३०२

बालकांड अध्याय १-८

अयोध्याकांड अ० ९-१२

आरण्यकांड अ० २३-१६

किंचित् वाकांड अ० १७-१८

संदर्भकांड अ० १९-२३

ग्रन्थकांड अ० २४-३३

उत्तरकांड अ० ३४-४०

माहिती:— अध्याय १—प्रात्साविकादि बदल ठो०  
१०६३ पहा.

कांडवयाजः—उत्तरकांड, अध्याय ४०—xx बाळकांड  
आठ अध्यायवरी ॥ अयोध्याकांड अध्याय चारि ॥  
चारे अध्याय निर्यारी ॥ आरण्यकांडप्रचंड ॥ १४९ ॥  
दोन अध्याय किर्णिकथाकांड ॥ तेथोनि पांच अध्याय  
वितंड ॥ सुंदरकांडप्रचंड ॥ लीला चरित्र मारूतीने  
॥ १४६ ॥ दहा अध्याय संपूर्ण ॥ युद्धकांड रसाठ—  
गहन ॥ सात अध्याय पावन उत्तरकांड जाणावै  
॥ १४७ ॥ ऐसे अध्याय चालीस ॥ मिळून रामविजय  
झाला सुरस ॥ xx १४८ ॥ नंतर प्रत्येक अध्यायांतील  
कथा भागांची अनु क्रमणिका दिली आहे.

सांप्रदायः—उत्तर ० अ० ४० xx आनंद सांप्रदायपूर्ण ॥  
बाढत आले मुर्द्दीचेज्ञान ॥ मृष्टी आर्द्दी चतुरानन ॥  
उपदेशिला नारायणे ॥ १९६ ॥ पद्मोद्रवे तेचि ज्ञान ॥  
अत्रीस दिघले संपूर्ण ॥ त्याचे पोटी आदि पुरुष जाण ॥  
दत्तात्रेय अवतरला ॥ १ ॥ दत्तात्रेये ज्ञान शुद्ध ॥  
सांगोनि बोधिला सदानंद ॥ तेथोनि रामानंद प्रसिद्ध ॥  
यतीश्वर आगावे जो ॥ १९८ ॥ तेथोनि मंगलानंदईश्वर ॥  
गर्भीज्ञानानंद दिवाकर ॥ सहजानंद योगेश्वर ॥  
कल्याणधामवासीजो ॥ १९९ ॥ तेथूनि पूर्णानंद  
यतिराज ॥ महाज्ञानी तेजः पुंज ॥ तेथोनि दत्तानंद  
यतिराज ॥ पूर्वदत्तात्रेय अवतार ॥ २०० ॥ त्या  
दत्ताचे त्वदयज्ञांड ॥ अवतरला ब्रह्मानंद ॥ पिता

आणि गुरु प्रसिद्ध ॥ तोनि माझा जाणिजे ॥ २०१ ॥  
 पंढरीहूनि चारि योजनें दूरीं ॥ नैऋत्य कोनी नाझरें  
 नगरी ॥ तेथोल देशलेखक अवधारी ॥ ब्रह्मानंद  
 पूर्वश्रमीं ॥ २०२ ॥ मग श्रीपंढरीस येवोन ॥  
 विभीन्नें केले सन्यासग्रहण ॥ भीमातीर्ण समाधिस्थ  
 पूर्ण ॥ ब्रह्मानंद यतिराज ॥ २०३ ॥

मातापिता:—तो ब्रह्मानंद पूर्ण पिता ॥ सावित्री नाम  
 माझी माता ॥ वंदोनिया उभयतां ॥ रामविजयग्रंथ  
 संपविला ॥ २०४ ॥

काळ व स्थळः—शके सोळाशें पंचवीस ॥ सुभानु नाम  
 संवत्सर ॥ भानु सप्तमी शुद्ध विशेष ॥ आवण मास  
 विश्वातपैं ॥ २०५ ॥ पंढरीक्षेत्र निश्चयेसी ॥  
 रामविजय संपविला ते दिवसीं ॥

प्रार्थनाः—लेखक आणि श्रोतयांसि ॥ असो कल्याण  
 सर्वदा ॥ २०६ ॥ सुभानु संवत्सर भानुवार ॥ भानुवंशी  
 उपजला रघुवीर ॥ भानु आणि रोहिणीवर तोंवरी  
 असो ग्रंथ हा ॥ २०७ ॥ ×× ॥

छापः—हे रामविजयाचें पुस्तक, पुणे, पेठ बुधवार येथें  
 पांडुरंगविट्ठल रानडे याणीं आपल्या बुद्धिप्रकाश नामक  
 छापखान्यांत छापिलें. शके १०८९ प्रभवनाम संवत्सर  
 आषाढ शुद्ध २ तातो ३, माहे जूलै, सन् १८६७  
 इसवीं संपूर्ण.

ओ० संख्या:-अ० ४० पान ८-अध्यायवार ओव्या  
संख्या देवनु कुछ ओव्या ९२३१ स्थून इशेब असे.  
चिंत्री:-प्रत्येक अध्यायाच्या आरंभी चिंत्रे आहेत.  
काहीं पाने जीण आणि गावळी आहेत.

**१०७१. रामहास्यवदन माधवकृत**

व० क० ११७	अरा ३१
ओव्या	लिखित
प्रति १ ली	पाने १-६
अंथ ३०	

**१०७२. रामहास्यवदन माधवकृत**

व० क० ११८	अरा ३१
ओव्या	लिखित
प्रति २ ली	पाने १०२
अंथ ३०	

**१०७३. रामायण माधवकृत**

वालकांड.	
व० क० ८०	अरा २९
ओव्या	लिखित
प्रति १ ली प्रसंग १-१८	पाने १-८७
अंथ १७२०	

कथाभाव प्रदर्शक चित्राचे पान प्रेक्षकांस दाखविणे-  
साठी वेगळे टेंदिले असें.

१०७४. रामायण

माधवकृत

अयोध्याकांड.

४० क्र० ८१

अरा २९

ओळ्डा

लिखित

प्रति १ ली प्रसंग १-४१      पाने २-१६६

ग्रंथ ३२८०

कथाभाव प्रदर्शक चित्राचे पान प्रेक्षकांस दाखविणे-  
साठी वेगळे टेंदिले असें.

१०७५. रामायण

माधवकृत

आरण्यकांड.

४० क्र० ८२

अरा २९

ओळ्डा

लिखित

प्रति १ ली प्रसंग १-२३      पाने १-८८

ग्रंथ १७४०

माहिती:—

काळः—प्रसंग २३—शके पंधरा आगढी सोळाशत ॥  
 ××× ॥ ४१ ॥ श्रीमुखनाम संवत्सर ॥ वैशाख  
 कृष्णद्वितीया गुरुवार ॥ ते दिवसी ग्रंथ संपला  
 प्रहर ॥ दिवस जाला होता ॥ ४१ ॥

स्थलः—+ x + कुमकोण प्रसिद्ध काशी पर्यंत ॥ तो  
प्रांतसमीप श्वेतारण्य ॥ ४१ ॥ प्रस्त्रियात जे कां गौरीमायोर ॥  
त्या समीपची त्रिवद्वूर ॥ उभयग्रामामध्येनीर ॥ प्रवाहे  
कावेरीचे ॥ ४२ ॥ त्या कावेरीचे वाम भागी सुंदर ॥  
लघु देवालय मनोहर ॥ मार्जिं लक्ष्मणसीतेसी रमुवीर ॥  
वस्तीकरी जगदात्मा ॥ ४३ ॥ त्याचिये सन्निध  
रामायण ॥ सप्तकांड जाहलें संपूर्ण ॥ प्रति दिनीं प्रसंग  
पूर्ण होत आला ॥ ४४ ॥

कांडरचनाक्रमः—प्रथम केलें किञ्चिकधाकांड ॥ त्या उपरी  
सुंदरकांड ॥ त्यानंतरें उत्तरकांड ॥ बालकांड त्या  
पाठी ॥ ४६ ॥ उपरी केलें अयोध्याकांड ॥ सकलाशेवटी  
हे आरण्यकांड ॥ याउपरी युद्धकांड ॥ केलें कांही  
दिवसां ॥ ४७ ॥

गुहपरंपराः—रामदास प्रसिद्ध भूमी ॥ त्याची परंपरा  
आही ॥ गुरु परमसत्कर्मी ॥ राघवदास ॥ ४८ ॥

चिंत्रेः—कथामाव प्रदर्शक चित्राचे पान प्रेक्षकांस दाखविणे.  
साठी वेगळे ठेविले असे.

१०७६. रामायण

किञ्चिकधाकांड.

व० क० ८३

ओऱ्या

प्रति १ ली प्रसंग १-१४

अंथ १४६६

माधवकृत

अरा २९

लिखित

पाने १-७४

१०७७. रामायण

सुंदरकांड.

व० क० ८४

ओव्या

प्रति १ ली प्रसंग १-१६

अंथ १७१०

माधवकृत

अरा २९

लिखित

पाने १-८७

१०७८. रामायण

युद्धकांड.

व० क० ८५

ओव्या

प्रति १ ली प्रसंग १-७९

अंथ ९४२०

माधवकृत

अरा २६

लिखित

पाने १-२७२

माहिती—प्रसंग ७९ ×× । सप्तकांड रामायण संग ॥

दोनिशे वीस प्रसंग ॥ यास एकादशैँ देतां भाग ॥

विंशति ताळ तुटे ॥ १२९ ॥

१०७९. रामायण

उत्तरकांड.

व० क० ८६

ओव्या

माधवकृत

अरा २६

लिखित

प्रति १ ली प्रसंग १-२९

पाने १-१७२

ग्रंथ ३४२०

प्रसंग २९ xx || तंव कोणी एके दिवसीं स्वप्न ॥  
देखिलें जैं करी रामायण ॥ तदनंतरे सप्तकांड संपूर्ण ॥  
जाहली श्रीरामकृपे ॥

१०८०. रामायण

माधवकृत

बालकांड.

प्रति २ री उत्तम

व० क० ८७

अरा २७

ओव्या

लिखित

प्रसंग १-१८

पाने १-७९

ग्रंथ १५७९

माहिती-पान १४-रामजन्म चित्र, व पाने ७३-सीता  
कल्याण चित्र आहेत.

१०८१. रामाथण

माधवकृत

अयोध्याकांड.

प्रति २ री उत्तम

व० क० ८८

अरा २७

ओव्या

लिखित

प्रसंग १-४१

पाने १-१७७

ग्रंथ ३८००

१०८२. रामायण

आरण्यकांड.

व० क्र० ८९

ओव्या

प्रसंग १-२३

ग्रंथ २२२९

माहिती—प्र० २३ × × शकेपंधरा आगजी सोळाशते.

इत्यादि ओ० ९३-६०, ठो० १०७९ पहा.

माधवकृत

प्रति २ री उत्तम

अरा २७

लिखित

पाने० १-९९

१०८३. रामायण

किञ्चिकधाकांड.

व० क्र० ९०

ओव्या

प्र० १-१४

ग्रंथ १९७९

माधवकृत

प्रति २ री उत्तम

अरा २७

लिखित

पाने० १-७९

१०८४. रामायण

सुंदरकांड.

व० क्र० ९१

ओव्या

प्र० १-१६

ग्रंथ २२००

माधवकृत

प्रति २ री उत्तम

अरा २७

लिखित

पाने० १-८१

१०८५. रामायण		माधवकृत
युद्धकांड,		प्रति २ री उत्तम
व० क्र० ९३		अरा २८
ओव्या		लिखित
प्रसंग १-७९		पाने १--३२९
ग्रंथ ७३८०		
माहिती—प्र० ७९ ×× सप्तकांड रामायण ॥ दोनिशेवीस प्रसंग ॥ ×× २०९ ॥ पान ३२१ ते पट्टामिषेकाचा पठ आहे.		
१०८६. रामायण		माधवकृत
उत्तरकांड.		प्रति २ री उत्तम
व० क्र० ९३		अरा २८
ओव्या		लिखित
प्रसंग ?-२९		पाने १-१९७
ग्रंथ ३९००		
माहिती—प्रसंग २९ ओ० ॥ तव कोणी एके दिवसीं स्वप्न ई० ×× ॥ ६१ ॥ ठो० १०७९ पहा. आर्या ॥ स्वस्ति श्रीनृपशालीवाहन शक पांडवनेद अथ भूमिमित ॥		
श्रीमत्सुभानुवर्षी ज्येष्ठ सित पंचमींत मुग्रंथ ॥ १ ॥ रामायणामिष वरा शरमग्नीपालशासनावरुनी नरसिंह-		

पुरकर सार्थी नामक नव लेखक नियमधरनी ॥ २ ॥  
प्रारंभ करुनि तारणवर्षी श्रीमार्गशीर्पसित पष्टी ॥ भगु  
वारी पूर्ण लिहुनि केला नजर क्षितीशसुखदृष्टी ॥ ३ ॥

१०८७. रामायण

माधवकृत

बालकांड.

प्रति ३ रु

व० क० ९४

अरा २९

ओव्या

लिखित

प्रसंग १-१८

पाने १-९४

ग्रंथ २२००

माहिती—तंजनगरी पुष्यमासी ग्रंथ समाप्त हि ॥ बालक  
सुवराजे कृत ? मपराव शाहाजी ॥ पान ९३ ॥

१०८८. रामायण

माधवकृत

अयोध्याकांड.

प्रति १ रु

व० क० ९९

अरा २९

ओव्या

लिखित

प्रसंग १-४१

पाने १-१७४

ग्रंथ ४०००

१०८९. रामायण

माधवकृत

आरण्यकांड.

प्रति ३ रु

व० क० ९६

अरा २९

आव्या	लिखित
प्रसंग १-२३	पाने १-११०
ग्रंथ २९२४	
माहिती-प्र० २३, पाने १०८-१०९ xx ओ० ॥	
शके पंधरा आगढी सोळाशत ॥ १०८२- पहा ॥	
इ० ९३-९९ ॥ ठ० १०८२ पहा	
<b>१०९०. रामायण</b>	<b>माधवकृत</b>
किंचिकधाकांड.	प्रति ३ री
व० क० ७	अरा २९
ओव्या	लिखित
प्रसंग १-१४	पाने १-६३
ग्रंथ १८००	
<b>१०९१. रामायण</b>	<b>माधवकृत</b>
सुंदरकांड.	प्रति ३ री
व० क० ९८	अरा २९
ओव्या	लिखित
प्रसंग १-१६	पाने १११
ग्रंथ १९९८	
माहिती-विजोडपोथी,	

१०९२. रामायण

युद्धकांड.

व० क० ९९

ओव्या

प्रसंग १-७९

ग्रंथ ७८००

माधवकृत

प्रति ३ री

अरा २९

लिखित

पाने १-२८९

माहिती-प्र० ७९-ओ० ×× सप्तकांड रामायण सांग

इ० ॥ २१० ॥ ठो० १०७८ पहा

×× पान २८९ सुवराजकरवीर सुत शाहाजीकरकृत

अपराधं क्षंतुम ( रहं ) हंति संतः

१०९३. रामायण

उत्तरकांड.

व० क० १००

ओव्या

अपूर्त, प्रसंग १-२९ स

प्र० ११, १४ अपूर्त आणि

प्र० १२-१३ नाहीत

माधवकृत

प्रति ३ री

अरा २९

लिखित

पाने १-१६४ स

पाने ७९-८४ नाहीत

ग्रंथ ३०००

माहिती-पान १६४-तंवकोणी एक दिवसी स्वप्न ॥ इ०

॥ ६१ ॥ ठो० १०७९ पहा

×× सुवराजकृतेमपराधं करवीर शहाजी राइ काना—  
मात्रा अरकुली विंदुन्यून असलियाने, बाळकावरि दया  
करून क्षमा केली पाहिजे-मी रामाचा गुरुगोविंदबाळ ॥

१०९४. रामायण

माधवकृत

बालकांड.

व० क० १०१

अरा ३०

ओऱ्या

लिखित

प्रति ४ थी प्रसंग १-१८

पाने १-१०७

ग्रंथ २२००

माहिती—मुख्यपत्रावर पाठ्यांतं श्रीराम व सीताकल्पाण  
हीं चित्रे फार सुंदर आहेत,

पान १०७ शार्वी सं० चैत्र वदि चतुर्दशी सौम्यवासरे  
तंजानगर्या वा० कां० लिहिले

१०९५. रामायण

माधवकृत

अयोध्याकांड.

व० क० १०२

अरा ३०

ओऱ्या

लिखित

प्रति ४ थी प्रसंग १-४१

पाने १-१३६

ग्रंथ ४०००

माहिती—पान १३६—श्रीगोविंदबाळास्वामीचे दयेने ॥  
श्रीमद्रामायण अयोध्याकांड लेखन ॥ सिद्धीते पावळे

संपूर्ण ॥ श्रीसोतारामार्पण जाहलें ॥ १ ॥  
मुखपत्रावर वेलदारी चित्रे ॥

१०९६. रामायण

माधवकृत

आरण्यकांड.

व० क० १०३ अरा ३०

ओव्या लिखित

प्रति ४ थी प्रसंग १-२३ पाने १-७४

ग्रंथ २९२४

माहिती-पान ७३ ॥ ओ० ॥ शके पंधरा आगकी  
सोळाशते ॥ इ० ९३-६० ॥ ठो. १०७९ पहा  
श्री गोविंदबालास्वामीचेकृपने ॥ इ०

१०९७. रामायण

माधवकृत

किञ्चिकधाकांड-

व० क० १०४ अरा ३०

ओव्या लिखित

प्रति ४ थी प्रसंग १-१४ पाने १-६७

ग्रंथ १८००

माहिती-पान ६६ श्रीगोविंदबालास्वामीचियाकृपने इ०॥

१०९८. रामायण

माधवकृत

सुंदरकांड.

व० क० १०९

अरा ३०

ओव्या

लिखित

प्रति ४ थी प्रसंग १-१६

पाने १-६१

ग्रंथ २०००

१०९९. रामायण

माधवकृत

युद्धकांड.

व० क० १०६

अरा ३०

ओव्या

लिखित

प्रति ४ थी प्रसंग १-७९

पाने १-२७४

ग्रंथ ७३८०

माहिती—पान २७३ xx || सप्तकांड रामायण सांग

इ० || २०९ || ठो. १०७८ पहा

पान २७४-xxx || मूर्वनाम संवत्सर कार्तिक वद्य  
तृतीया भानुवासर्णी || श्रीसद्गुरु गोविंदबाल स्वामीच्या  
देयेने || इ० || १ ||

११०० रामायण

माधवकृत

उत्तरकांड.

व० क० १०७

अरा ३०

ओव्या

लिखित

प्रसंग १-२९

पाने १-१४९

ग्रंथ ३४२०

माहिती-पान १४९ ॥ ×× । तंव कोर्णि एक दिवसीं  
स्वप्न ॥ ३० ॥ ६२ ॥ ठो० १०७९ पहा

११०१. रामायण

बालकांड.

व० क्र० १०८

ओव्या

प्रसंग १-१८

ग्रंथ १७२०

माधवकृत

प्रति ९ वी

अरा ३१

लिखित

पाने १-६०

११०२. रामायण

अयोध्याकांड अपूर्व.

व० क्र० १०९

ओव्या

प्रसंग १-२०

ग्रंथ २०९२

माथवकृत

अरा ३१

लिखित

पाने १-९९

११०३. रामायण

आरण्यकांड.

व० क्र० ११०

ओव्या

प्रति ९ वी प्रसंग १-२३

माधवकृत

अरा ३१

लिखित

पाने १-६३

ग्रंथ १७४०

माहिती—शके पंधरा आगढ़ी सोळा शते इ० ॥ ४१-४८

११०४. रामायण

माधवकृत

किञ्चिकथाकांड.

व० क० १११

अरा ३१

ओव्या

लिखित

प्रसंग १-१४

पाने १-६४

ग्रंथ १४६०

११०५. रामायण

माधवकृत

युद्धकांड.

व० क० १११

अग ३१

ओव्या

लिखित

प्रसंग १-७९

पाने १-१७४

ग्रंथ ९०००

माहिती—सप्तकांड रामायण इ० ॥ २०९ ॥

११०६. रामायण

माधवकृत

बालकांड.

व० क० ११३

अरा ३१

ओव्या

लिखित

प्रसंग १-१० व ११ अपूर्व

पाने १-३८

ग्रंथ ९७१

११०७. रामायण

अयोध्याकांड.

व० क्र० ११४

ओव्या

प्रसंग २६ वा

अंथ १७

माधवकृत

कच्चित्सर्ग

अरा ३१

लिखित

पाने १-११

११०८. रामायण

बालकांड इत्यादि.

व० क्र० ११९

ओव्या

प्रसंग ७ ; व इतर अपूर्व

अंथ १०००

माधवकृत

अरा ३१

लिखित

पाने ३६

माहिती-विविध कांडांची पाने मिळूनजावून होती  
त्यांत वेंचलली जातां बाकी किरकोळ पाने.

११०९. रामायण

बालकांड.

व० क्र० ११६

ओव्या

प्रसंग १-२

अंथ २००

माधवकृत

अरा ३१

लिखित

पाने २३

१११०. रामायण

सुंदरकांड.

व० क० १४३

श्लोक

शतक १ ले

ग्रंथ १९४

रामदासस्वामीकृत

अपूर्व

अरा ३९

लिखित

पाने १-९

११११. रामायण

युद्धकांड.

व० क० १४४

श्लोक

शतक १-९ आणि १० वें अपूर्व पाने १-८२

ग्रंथ १४७६

रामदासस्वामीकृत

अरा ३९

लिखित

१११२. रामायण

युद्धकांड.

व० क० १४५

श्लोक

शतक ४-६

शतक ६ वें

शतक ८ वें

अपूर्व शतक ९ वें

रामदासस्वामीकृत

अरा ३९

लिखित

पाने १-२०

पाने १-२२

पाने १-४४

पाने १-१४

अंथ ७८०

माहिती—×× पान २१। इति लिखिते देवाजि नरसिंह

१११२. रामायण पठणारभनमनपद्धात अनाम कता

व० क० १९८ अरा २४

श्लोक लिखित

पान १ अंथ २१

माहिती—संस्कृत

१११४. रामायण कृष्णदासमुद्गलकृत

युद्धकांड.

व० क० ४१ अरा १६

ओव्या लिखित

प्रति १ ली प्रसंग १-८० पाने १-२६७

अंथ १०८८२

माहिती—पान १ लें-हें पुस्तक श्रीमंत्र राजश्री शरभोजी  
महाराज साहेब यांच्या कारकर्त्तात काशी देशाहून  
खरोदी करून आणिले असे ” ॥

प्रसंग ?, पान ९, ओ० १०६--विचित्र वाल्मीकीने  
कथिले ॥ मागे सुंदरकांड संपले ॥ आतां युद्धकांड आरंभले  
जे अपूर्व सप्तकांडामध्ये ॥ ६ ॥

१. ( या वरून या कवीर्ण इतर कांडे हीं रचिली  
असावीत ) ॥

२. ( या पोथींत काहीं प्रसंगाचे अंक चुकीचे किंवा मुट्ठनगेले होतें ते दुसऱ्या प्रतीवरून वरोबर केली आहेत. उदाहरणार्थ प्रसंग ४७, प्र० ९३ इ० पहा )

३. ( क्रमांक नं० ४२ त. प्रसंग ७७ ओ० ७६ तागा इत प्र० ७७ झाणूनही, नंतरच्या ओ० ( ७७ --१०१ ) ह्या प्र० ७८ झाणून ही केल्या मुळें त्या प्रतीत प्रसंग ८१ झाले. मूळ ग्रथांत भेद नाही)

१११५. रामायण  
गुद्धकांड.

कृष्णदासमुद्दलकृत

व० क्र० ४२

अरा १६

ओव्या

लिखित

प्रति २ री प्रसंग १--८ पाने ४१४

ग्रंथ १०९२६

माहिती- काहीं प्रसंगांत चित्रे रंगीत आहेत.

प्रसंग ८१ पान ६ शके.....विश्वावसुनामसंवत्सरेसी ॥

मार्गशीर्ष शुद्धद्वादशीसी ॥ ग्रंथ संपूर्ण जाला ॥

अश्विनीनक्षत्रेसी ॥ श्रीमायोरनाथ साक्षिध ॥ ग्रंथ

लिहितां चुकी काही ॥ पडलिया समर्थी क्षमा कीने दृद्यां

अक्षरी शुद्ध अशुद्धतेही ॥ शोधुनी शुद्धकरावें ॥ ××

हे ग्रंथ परम आवडी ॥ धरूने सुबरायें अर्थाची गोडी ॥

श्रवणकरूनि श्रीरामाची चरित्रे गाढी ॥ ग्रंथी मिठी

घातली ॥

## रामायण.

**१११६. रामायण**

युद्धकांड.

व० क० ४३

कृष्णदासमुद्दलकृत

अरा १७

ओव्या

लिखित

प्रति ३ री, प्रसंग १-८०

पाने ८३७

अंथ १०९२६

**१११७. रामायण**

युद्धकांड.

व० क० ४४

कृष्णदासमुद्दलकृत

अरा १८

ओव्या

लिखित

प्रति ४ थी, प्रसंग १-१४

पाने १-९६

प्रसंग १६-८०

पाने १२३-९८६

अंथ १०३९०

प्रसंग १२, १६ व ३१ अपूर्त-पाने नाहीत.

प्रसंग १३-१९ नव्हते, परंतु प्रसंग १३ व १४ वेगळे

भरती केली आहे.

**१११८. रामायण**

युद्धकांड.

व० क० ४९

कृष्णदासमुद्दलकृत

अरा १९

\*

ओव्या

लिखित

प्रति ९ वी प्रसंग १-४३, ४९-८० पाने ६७९

प्र० ४४-४८ नाहीत ग्रंथ १००५२

माहिती—प्रसंग ९ ते ३०--प्रति प्रसंगाचा लेखन दिवस दिला आहे.

शके १९८८ पराभव ( किंत्येक ठार्डी नुकीने प्रभव ) संवत्सर भाद्रपद वद्य ( ३? ) सांम्यवासर ते-आश्विनवद्य १४ पावतो आहे ॥

प्र० ३०—×× तई या प्रसंगासही लेखनासी ॥ करी सृत जो ज्येष्ठ नारायणांचा ॥ वदे पूर्ण तो श्यामजी सत्य वाचा ॥ २ ॥ ×× ३ ॥ तये नामहो लौकिकी बोलिजेती ॥ असे वंशजा सर्वदा पुण्यवंती ॥ म्हणौनी वसे नाम यंसू जंयेच ॥ ह्याणे श्यामजी पुस्तक हे तियेचे ॥ ४ ॥

रामनामाची अनेकविध चित्राळृति आहे.

प्रसंग ७९--शके १९८९ फूंगनाम संवत्सर चैत्रशुद्ध १९ शुक्रवार तदिनीं रामायण प्रसंग ७९ ( नुकीने ७८ ) समाप्त ॥

प्रसंग ८० स्वस्ति श्रीनृपशालिवाहन शके १९८९ पूर्वंग नाम संवत्सर चैत्र वद्य ३ तदिनीं नारायणस्येदं पूस्तकं संपूर्णम् ॥

प्रसंग ४४-४८ नाहीत. त्या मुळे पुस्तक अपूर्त ॥

प्र० १-३० एकसांचा ॥ प्रसंग ३१-४० एकसांचा ॥

प्रसंग ४१-८० एकसांचा अमें कागदाच्या आणि  
लेखनाच्या पद्धतीभेदावरून कठते ॥

१११९. रामायण

कृष्णदासमुद्दलकृत

युद्धकांड.

व० क० ४६ अरा २०

ओव्या लिखित

प्रति ६ वी प्रसंग ३-७८ पाने ८९२

अपूर्त शंथ १०१९०

माहिती—प्रसंग १, २, ७९ व ८० नाहीत.

११२०. रामायण

कृष्णदासमुद्दलकृत

युद्धकांड.

व० क० ४७ अरा २१

ओव्या लिखित

प्रति ७ वी प्रसंग १-६७ पाने १-६३३

शंथ ९१०९

माहिती—प्रसंग ६८-८० नाहीत. पुस्तक अपूर्त.

११२१. रामावण

कृष्णदासमुद्दलकृत

युद्धकांड.

व० क० ४८ अरा २२

ओव्या लिखित

## रामायण.

प्रति ८ वी प्रसंग १-३३  
३४ अपूर्त, व ३९, ७९ अपूर्त. } पाने १-२२८

ग्रंथ ४९९६

माहिती-प्रसंग ३६-७८, व ८० नाहीत. पुस्तक अपूर्त.

**११२२. रामायण**

**कृष्णदासमुद्गलकृत**

युद्धकांड.

व० क्र० ४९

अरा २२

ओव्या

लिखित

प्रति ९ वी प्रसंग फार तुटके

पाने २३६

**११२३. रावणवध**

**अनाम कर्ता**

युद्धकांड.

व० क्र० १९६

अरा २४

ओव्या

लिखित

पाने १-१२

ग्रंथ १३७

**११२४. लोपामुद्रासंवाद**

**वामनकृत**

व० क्र० ४० क

अरा ३९

श्लोक

लिखित

पाने १-२

ग्रंथ ९६

**११२५. विर्माषणभेटि**

**कृष्णदासमुद्गलकृत**

युद्धकांड.

व० क० १०	अरा २३
ओव्या	लिखित
प्रसंग २ था	पाने १-१६
प्रसंग ५ वा	पाने १-१०
ग्रंथ ३०१	

११२६. शतमुखरावणकथा      अनाम (भूपतिनाथ?)

(हनुमंतनाटक)

व० क० १९९	अरा २४
ओव्या	लिखित
पाने १-१९	ग्रंथ १६२
माहिती—पान १९ ओ०××	॥ संताचेनि आज्ञाशब्दे ॥
भूपतिनाथे कृपाप्रसादे ॥	मुरस साहित्यवोविया प्रबर्थे ॥
निरोपण झाले संपूर्ण ॥ १३४ ॥	
हे हनुमंत नाटकाची कथा ॥ महाराष्ट्र भाषे यथार्थ उलथा	
विश्वतो मुखे झाला वक्ता ॥ ह्यणवूनि सिद्धीपावली	
॥ १३३ ॥	

११२७. श्रीरामकृपाविलास      मुकुंदस्वामीकृत

बालवांड.

व० क० १२९	अरा ३३
ओव्या	लिखित

प्रथम प्रसंग

उल्लास १-१८

पाने १-१३७

ग्रंथ २७९४

माहिती-उ० १-×× श्रीरामा श्रीगुरुरूपा श्रीगोविंदा  
 ×× ॥ २९ ॥ ×× श्रीगोविंद सावठातो तूच  
 स्वयें ॥ ३० ॥

पान १२३ त श्रीसीताकल्याणाचा पठ आहे.

११२८. श्रीरामकृपाविलास मुकुंदस्वामीकृत

अयोध्याकांड.

व० क० १२६

अरा ३३

ओव्या

लिखित

द्वितीय प्रसंग

उल्लास १-८

पाने १-४७

ग्रंथ ४८६

११२९. श्रीरामकृपाविलास मुकुंदस्वामीकृत

आरण्यकांड.

व० क० १२७

अरा ३३

ओव्या

लिखित

तृतीय प्रसंग

उल्लास १-१६

पाने १-८८

ग्रंथ १९८४

माहिती-(१) उल्लास ६ व्याचें अंतर्विभाग प्रकरण १०९  
 यांत सत्यनिष्ठकृत श्रीरामस्तवराज ह्याणून पंचीकरणादि  
 तत्वज्ञानोपदेश आहे, स्पष्टीकरणार्थ तत्वादिकांचीपदके  
 आहेत.

(२) उल्लास ८ व्याचें ही अंतर्विमाग प्रकरणे ६  
आहेत, यांत पुढलीक, पंढरी ३० कथा भाग वर्णन.

(३) उल्लास १९ शिव संहिता निरूपण इत्यादि,  
या कांडांत विशेष आहे.

११३०. श्रीरामकृपाविलास मुकुंदस्वामीकृत  
किंचिकधाकांड.

व० क० १२८	अरा ३३
-----------	--------

ओऽव्या	लिखित
--------	-------

चतुर्थ प्रसंग	उल्लास १-४
---------------	------------

पाने १-१९	ग्रंथ २७०
-----------	-----------

माहिती—या कांडाचा कथा भाग मुम्रीव राज्याभिषेक तागाईतच आहे. ह्याणीजे सामान्य किं० कांडाचे पूर्वीध होते.

ही पोथी पुरातन परंतु श्रीभीमराव स्वामी मठ (तंजावर) परंपरा श्रीनारायण रम्यनाथ कुलकणीं यानीं इसवी तारीख ११-११-१९२१ रोजीं दिली.

११३१. श्रीरामकृपाविलास मुकुंदस्वामीकृत  
मुंद्रकांड.

व० क० १२९	अरा ३३
-----------	--------

ओऽव्या	लिखित
--------	-------

पंचम प्रसंग	उल्लास १-३२
-------------	-------------

पाने १-३३२

ग्रंथ ९९००

माहिती-उल्लास च आणि उल्लास ३१ चे अंतर्विभाग  
 प्रत्येकीं च प्रकरणे आहेत, याकांडाची पाने १-२३०  
 श्रीनारायण रघुनाथ कुलकर्णी यानी इसवी तारीख  
 ११-११-१९२१ रोजीहो, पाने २३१-३३२  
 करुतटांमुळी श्रीमुंदरं अष्यर यानी ३० सन् १९२१  
 नवबंरांत ही दिली. पोथी एकाच सांच्याचो. संपूर्णकांड  
 आहे, पान ३३२ पहा.

११३२ श्रीरामकृपाविलास मुकुंदस्वामीकृत  
 युद्धकांड.

व० क्र० १३०	अरा ३३
ओव्या	लिखित
षष्ठ प्रसंग	उल्लास १-३६
पाने १-१९०	ग्रंथ ३४००

चित्रे-पान १२२-श्रीरामणटाभिषेकाचापठ आणि त्यांत  
 च (तंजावर श्रीगोविंदबाळस्वामी मठाचे मूळ पुरुप व  
 अधिपति) श्रीगोविंदबाळस्वामी यांचा पठही आहे.  
 श्रीसमर्थ रामदास सांप्रदायी-

[विशेष माहिती-उ० १ ओ० २९ श्रीमुकुंदस्वामी हे  
 वरील श्रीगोविंदबाळस्वामी यांचे पुतणे व शिष्य होत  
 श्रीमुकुंदस्वामी यांचा मठ, तंजावरानजीक श्रीमणिमुक्ता  
 नदी (वडवार नदी) च्या उत्तरकांडी श्रीकरुतटांगुडांत  
 श्रीविशेषश्वर देवालया समीप श्रीबृहन्नाथकी अंबासान्निधी

विर्दीत आहे. आंत श्रीमारुतांचे मंदिर असून श्रीसीता लक्ष्मण युक्त कोंदडराम विराजमान आहेत. श्रीमुकुंद-स्वामींची समाधी तजावरास उत्तरेस श्रीमणिमुक्ता नदीम दक्षिण व श्रीपराशरतीर्थास उत्तर ह्याणिजे दोहांच्या मध्ये स्नानवाटावर आहे. समाधी पोठावर वृद्धावन व पाढुका आहेत. पुढच्याभागी समाधिशक कोरून धोंडा पीठांत पुरलेला आहे.

श्रीशके १७९२ विघ्ननिनाम संवत्सर मात्र वद्य प्रतिपदा या दिनीं समाधि. श्रीमुकुंदमठांतील मारुती पुढेंच श्री रामकृष्णविलास लिहिजेला].

प्रसंग ९ वा ओ० १४६-१४७, उ० ८, प्रकरण ४ यें, पान ८९--श्रीरामकृष्णे स्वचित्ती संतुष्ट ॥ दिसे बाळ कोवळे अषांगपुष्ट ॥ स्वकरीकवळोनि स्वपादांगुष्ठ श्रीमुखाढजी तो प्रविष्ट ॥ करोनि ते साजे ॥ १४६ ॥ श्रीराववें त्याचे साक्षीस्तवपाहीं ॥ श्रीमत्कविरीचे प्रांती ठाई ठाई ॥ श्रीशमूर्तीं पुढां शिश्रसांत्रदायो ॥ विभूवट-पत्रशायी शोभतसे स्वयं ॥ १४७ ॥ ?

प्रसंग ९, उ० ८, पान ८६ वरील भाव दाख-  
विणारा पठ आहे ॥

११३३. श्लोकवद्वरामायण

माधवकृत

व० क० ११९

अरा ३२

श्लोक

लिखित

बालकांड ते युद्धकांड प्रति १ लों पाने १-१४२  
 ग्रंथ १२९०  
 माहिती—पान १३२—छोक० ॥  
 गौरीमायोरानिकटीच पाहो ॥  
 त्रिवंदुरी माधववस्ति ते हो ॥  
 कवेरजा उत्तर भागकाठी ॥  
 श्रीरामगेहीं दिननित्य लोटी ॥ १८ ॥  
 अका भाग सर्व सासाटि अका ॥ संख्या ग्रंथीं नेमिळी  
 पद्मचक्रा ॥ पाठें याच्या थोर संतोष शक्रा ॥ दुष्टानष्टा  
 नावडे बुद्धिक्रा ॥ २९९ ॥

११३४. श्लोकबद्धरामायण माधवकृत  
 व० क० १२० अरा ३२  
 श्लोक लिखित  
 बालकांड ते युद्धकांड प्रति २ री पाने १-१०६  
 ग्रंथ १२९०

११३५. श्लोकबद्धरामायण माधवकृत  
 व० क० १२१ अरा ३२  
 श्लोक लिखित  
 बालकांड ते युद्धकांड प्रति ३ री पाने १-४४  
 ग्रंथ १२९०

११३६. श्लोकबद्धरामायण माधवकृत  
 व० क० १२२ अरा ३२

लोक

लिखित

बाल ते सुंदरकांड

पाने ४४

ग्रंथ ७५३

११३७. श्लोकवद्वरामायण

माधवकृत

व० व० १२२

अरा ३२

श्लोक

लिखित

बाल ते सुंदरकांड

पाने २७

ग्रंथ ७५३

११३८. श्लोकवद्वरामायण

माधवकृत

किञ्चिकथाकांड.

व० क० १२४

अरा ३२

श्लोक

लिखित

पाने १-१०

ग्रंथ १९०

११३९. सगराचीकथा

रामकृष्णकृत

बालकांड.

व० क० ७९

अरा २४

श्लोक

लिखित

सर्ग १ ला पाने १-९

ग्रंथ ६०

माहिती—पान ९ वं—×× ॥ रामकृष्णासी देई चरणी  
स्थिती ॥ ×× ॥

११४०. सुलोचना अग्निप्रवेश  
(सुधारस) कृष्णदासमहूलकृत

प० क० ९३ अरा २३

ओव्या लिखित

पूर्व भाग पाने १-१९

ग्रंथ २०३

# मुलोचनोपाख्यान

व० क० १३ अरा २३

ओँ या लिखित

उत्तर भाग पाने १ - १५

ग्रंथ १७९

— 10 —

पतंग अवधृत देणगी—रामायण.

## १४?? अङ्गकांड रामायण शेषकृत

व० क० २३ अरा ३

ओव्या लिखत

प्रसंग १-३ पाने १-२८

ग्रंथ १९८

माहिती-आठवेंकांड-

हे रामायण वाल्मीकीर्णी भारद्वाजास सांगितले. रामायण

वांटर्णीत भूलोकांत ॥ ×× पंचवीस हजार ग्रन्थ

रामकथा परम पुनीत ॥ जंबुद्वीपि ×× ॥ राहिले  
 ॥ १० ॥ माजी चोकीस हजार ग्रंथ ॥ सप्तकांड रामायण  
 निश्चित ॥ ते म्यां कुशीलवासि पुनीत ॥ ×× ॥ ११ ॥  
 सहस्रग्रथात्मक जाण ॥ अद्वृतकांड रामायण ॥ आठवे  
 कांड हे पावन ॥ १२ ॥ .... .... ॥ पान २  
 कवि-पान ७ प्रसंग १-× < ॥ कोनेरमुन × ॥ × शेषम्भणे  
 गुरु-पान २२-×× मेदिनीकर कुलसमव ॥ रुक्मांगद  
 पुत्र ज्ञानविभव ॥ गंगाधर ×× ॥ जगा सद्गाव श्री  
 रामचंद्री ॥ ४९ ॥  
 श्रीशिवरामेंद्र योगिवरानुग्रहीत ॥ श्रीनृसिंह भक्त रुक्मि  
 मुन ॥ ४६ ॥ तात्त्वज्ञ्य शप ॥ ४७-४८ ॥

११४२. मंत्ररामायण

मयूरपंतकृत

उत्तरकांड.

व० क्र० २?

अरा ३

आर्या

लिखित

पाने १-१७

ग्रंथ ६२९

११४३. रामायण

कृष्णदासमुद्गलकृत

युद्धकांड.

व० क्र० २०

अरा ३

ओव्या

लिखित

प्रसंग ६३-६९ }  
 ६७-६९ }  
 ७१-७२ }

पाने ६२ ग्रंथ ६००

माहिती-पुस्तक अपूर्व व कार फाइले.

११४४. सीतास्वयंवर वामनकृत

व० क० २२ अरा ३

शोक लिखित

अपूर्व पाने १-१६ ग्रंथ १८०



त्यागराजस्वामी देणगी-रामायण.

११४५. मंत्ररामायण मोरोपंतकृत

अयोध्याकांड.

व० क० ४४ अरा ४

आर्या लिखित

अपूर्व पाने १-३६ ग्रंथ ९००

११४६. मंत्ररामायण मोरोपंतकृत

उत्तरकांड.

व० क० ४६ अरा ४

आया लिखित

पुस्तक जीणि, पाने १-१९ ग्रंथ ९९०

पान १९-शके १७४८ व्यय सं० श्रावण शु० ३

भानुवारी ग्रंथ लिहिणे संपर्किले.

११४७. मंत्ररामायण

मोरोपंतकृत

अयोध्याकांड, आरण्यकांड व उत्तरकांड,

व० क० ४६	अरा ४
आया	लिखित
पाने २०	ग्रंथ ६३०
माहिती—अपूर्ति पाठकी पाने	

११४८. मंत्ररामायण

मोरोपंतकृत

सुंदरकांड.

व० क० ४७	अरा ४
आया	लिखित
पाने १-६	ग्रंथ २००
माहिती—अपूर्ति जीर्ण पुस्तक.	

११४९. रामविजय

श्रीधरकृत

व० क० ९०	अरा ५
ओव्या	लिखित

(अ) बाल ते सुंदरकांड.

अध्याय १-२०	पाने १-३१६ ग्रंथ ९७००
-------------	-----------------------

(बी) आरण्यकांड.

अध्याय १४-१९	पाने २४ ग्रंथ ६००
--------------	-------------------

माहिती—जुनें पुस्तक अपूर्ति.



## रामायण.

मुब्रह्मण्य पेशवे देणगी—रामायण.

११५०. मंत्ररामायण

मयूरपंडितकृत

चाल ते उत्तरकांड.

व० क० ९	अरा १
आर्या	लिखित
पाने १४८	ग्रंथ २६००
माहिती—	

उत्तरकांड पान ३४—××

संवदेदपदप्रसिद्धुजगते वर्षे तथा माघवे ॥  
 कृष्णकादाशि भानुवासरदिने काश्यां जडीनां मठे ॥  
 आर्यवृत्तमयूरपंडितकृतं श्रीमित्ररामायण ॥  
 प्रीत्येदं ह्यलिखान्निरंजनयतिः श्रीरामसंतुष्ट्ये ॥ १ ॥

११५१. वाल्मीकिचरित्र

दास ? कृत

व० क० ४	अरा १
श्लोक ३०	लिखित
पाने १-६	ग्रंथ १००
माहिती—पान ५—×× रघुनाथ भक्त थोर थोर ॥ त्यांचा महिमा अपार ॥ तयामाजी किंकर ॥ दासक्षणे ॥ ३२ ॥	



खास खरीदी.

११५२. रामायण

मोरोपंतकृत

भाग १३ा

व० क० ११

पद्य, छापी

पाने २०७

माहिती—संपादक, वामनदार्जी ओक. मुंबई निर्णयसागर

छा० सन १८७७.

काव्यसंग्रह ग्रंथमाला—

२२५३. रामायण

माग ३ रा

पद्य, छापी

माहिती—मुंबई, निर्णयसागर छा०, सन १८९९. संपादक,  
वामनदार्जी ओक.

काव्यसंग्रह ग्रंथमाला १३.

भोरोपंतकृत

व० क० ९३

पाने १४४

२२५४. रामायण

माग ४ था

पद्य, छापी

माहिती—मुंबई, निर्णयसागर छा०, सन १८९६. संपादक  
वामन दार्जी ओक आणि शिवराम तात्त्वाद्युते बी. ए.

काव्यसंग्रह ग्रंथमाला १८.

भोरोपंतकृत

व० क० ९३

पाने ९१६

२२५५. रामायण

माग ५ वा

पद्य, छापी

माहिती—मुंबई निर्णयसागर छा० सन १९०३ संपादक  
काव्यसंग्रहकार.

काव्यसंग्रह ग्रंथमाला ४१.

भोरोपंतकृत

व० क० ९३

पाने ४७०





## यंथानुक्रमणिका—वेदांत वर्ग.

नं०	ग्रंथ.	कर्ता.	ठोकलक्रमांक
१	ॐकारविवरण	अनाम	१
२	अजपागायत्री	अनाम	२
३	अद्वैत निरूपण	ज्ञानदेव	३
४	अद्वैत प्रकाश	मृत्युंजय	४, ५
५	अद्वैत मकरंद	श्रीकांत अवधूत	६
६	अद्वैतपार	रामदास	७
७	अद्वैतसिद्धिः (भस्तुत)	अनाम	११०
८	अनाम (वेदांतग्रंथ)	अनाम	४८७
९	अनुगीता	माधव	८, ९
१०	अनुभवसार	अनंत	१०
११	"	मृत्युंजय	११
१२	अनुभवामृत (अमृतानुभव)	ज्ञानदेव	१२-२१
१३	" व्याख्यान	वीरेश्वर	१२
१४	अनुभवामृत विवरण	शिवकल्याण	२२-२४
१५	अनुभवामृत टीका	अनाम	४८८
१६	अन्वयव्यतिरेक	रामदास	२९
१७	अपरोक्षानुभव (भूति)	जयराम (हृष्णदास)	२६-२७
१८	अपरोक्षानुभूति समझोकी	वामन	२८-३१
१९	अमृतानुभव (=परमामृत	मृत्युंजय	३२-३४
	आत्मानुभव=त्रिपदाविवरण)		
२०	अर्जुननीति	अनाम	३९
२१	अवधूतगीता टीका	मेरुस्वामी	३६-३७
२२	अष्टावक्प्राकृतरचना	शिवराम	३८
२३	अंतर्भाव	रामदासस्वामी	३९-४८-४८९
२४	अंबरहुसेनी (हुसेनांबरी)	अंबरहुसेन (हुसेनांबर)	४९-९२
२५	आत्मबोध	अनाम	९३-९५
२६	आत्मबोध दीपिका	शिवराम	९९
२७	आत्मबोधविवरण	जगन्नाथ	९६-९१

## यथानुक्रमणिका—वेदांत वर्ग.

नं०	ग्रंथ.	कर्ता.	ठोकलक्रमांक
२८	आत्मविद्याभिलासटीका	मावत्रित (रामार्पंडित)	६२
२९	आत्मसाधाकार	मेरुस्वामी	६३-६६
३०	आत्मानुभव	दत्तात्रेय अवधूत	६७
३१	, (अभृतानुभव=परमाणुत)	मृत्युंजय	६८
३२	आत्माराम	रामदामस्वामी	६९-७६; ९०८
३३	आनंदलक्ष्मी	एकाजनार्दन	७७
३४	उत्तमगीता	ज्ञानेश्व	८८-८९
३५	उत्तरपञ्चविसी पत्रिका	"	८७-८८
३६	उपदेशरत्नाकर	रत्नाकर	८९, ९३०
३७	उर्ध्वनिष्ठार	विमलभ्रद्री	९०-९१
३८	कापेलगीताटीका	हरिदामशाचेहर	९११
३९	करणहासकी (करणहस्तकी—करणहास्य)	शांतनीलकंठ	९२
४०	कायाकाशी आख्यान	केशिराजदास, गम, अनंतसुत	९३
४१	कायाजीवाचेलग्न	"	९४-९९
४२	कालज्ञान	नागनथशिष्य	९६
४३	कालज्ञान	अनाम	४९०
४४	कूटस्थदीपिका	रावत्र	९७
४५	खडेतात्विकबोड माग १-३	महादेवहरिमोडक चौ. ए.	९२१-९२३
४६	गर्भगीता	अनाम	९०७
४७	"	केशिराजदान (राम अनंतसुत)	९८
४८	गर्भगीता-टीका	गोपालरघुनाथ	९९-१००
४९	गीताममङ्कोटीका	वामन	४९१
५०	गीतार्थचोषिनी	वामन पार्थमारथी, मोरोपंत,	१०१-१०२
		तुलभीदास मुकेश्वर तुकाराम	
५१	गीतार्थमंजरी	उद्धवचिद्वन	१०३ [९२०
५२	गीतासारटीका	एकाजनार्दन	१०४-१०६, ]
५३	गीतासार	गोपालदास	१०७
५४	"	पूर्णानंद	९३०
५५	गुरुगीता	पूर्णानंदअवधूत	१०८

## ग्रंथानुक्रमणिका--वेदांतवर्ग.

नं०	ग्रंथ.	कर्ता.	ठोकलक्रमांक
५६	गुरुगीता-शमाषा	गिवराम (पूर्णानंदानुचर)	१०९-१११
५७	गुरुगोप्याप्रकाश	द्वृष्टिअद्यू	४९२
५८	गुरुबोधपंचक	गुरुदाम	११२-११३
५९	गुरुमर्यादा	रामानंद-अज्ञान	११४
६०	ग्रंथराज	दामोदन दिग्वरानुचर	९२४
६१	चतुष्प्रयोग	रामदासस्वामी	११९-१२८
६२	चतुर्तमासी	"	११६-१२०
६३	चित्सुशा	वामन	१२१
६४	चित्रदीप	राघव	१२२
६५	चिदवरगयंतीनोन्न	वैद्यनाथ	१२३
६६	चिदानंदसिंधुदग्कटीका	भगवंत	१२४
६७	चिरंजीविपद	एकाजनादन	१२९-१२६
६८	जीवोद्धरण	मृत्युंजय	१२७-१२८
६९	जुनाटपुर्य	रामदासस्वामी	१२२-१३२
७०	टोणप्रसिद्ध	"	१३३
७१	तत्पट (पंचीकरण)	मेरुस्वामी	१३४
७२	तत्त्वबोध	अनाम	१३५
७३	"	अवधूतनागेश(नागेशशिष्य)	१३६-१३७
७४	तत्त्वविवेक	राघव	१३८
७५	तारकब्रह्म	प्रेमानंद	१३९
७६	तारकब्रह्मविवरण	अवधूत	१४०
७७	त्रिपदाविवरण	मृत्युंजय	१४१
७८	दत्तरामसंवाद	बंकारुगोपालु	१४२
७९	दासबोध	रामदासस्वामी १४३-१५२; ४९३; ५२५-५२६ (दासबोध अर्वेमाषांतर-माधोवारत्नाकर	
८०	दिवदा	"	१५६ (१५३-१५५)
८१	दीपरत्नाकर	रत्नाकर (रामानंदशिष्य)	१९७-४९४
८२	देहविवरण	अनाम	१९८
८३	द्वैतविवेकप्रकरण	राघव	१९९
८४	धर्मगीता	ज्ञानदेव	१६०

## यंथानुक्रमणिका-वेदांत वर्ग.

नं०	ग्रंथ.	कर्ता.	ठाकळकमांक
८६	नमन	ज्ञानदेव	१६१
८७	निगमसार	वामन	१६२-१६४; ४९५
८८	निजमुख	भगवंत	१६९
८९	निर्याणाचेभंग	तुकाराम	६३०
९०	निर्गुणःयान	रामदास	१६६-१६९
९१	निर्विकल्पमाप्ति	जनीजनार्दन	९३०
९२	निवृत्तिदेवी	निवृत्तिदेव	१७४-१७९
९३	पञ्चभूतविवेक	राधर	१७६
९४	पञ्चमान	रामदास	१७७-१७९
९५	षंचमुद्रा	ज्ञानदेव	१८०-१८१
९६	"	अनाम	४९६
९७	पञ्चयोग	रामदास	१८२-१८३
९८	पञ्चसमाप्ति	"	१८४-१८९; ४९७
९९	पञ्चीकरण	अनाम	१९०; ४९८; १९२
१००	"	मुकुदराज	१९१; ४९९
१०१	"	रामानंद-अज्ञान	१९२
१०२	"	ज्ञानदेव	१२३-१२४
१०३	" सचक	अनाम	१५९
१०४	पञ्चीकरणयोग	रामदास	१९६-१९९
१०५	परमप्रकाश	निवृत्तिअवधूत (आनंदचेतन्य)	२००-२०९
१०६	षरमामृत	मुकुदराज -शिष्य)	२०६-२०७
१०७	"	मृत्युंजय	२०८-२०९
१०८	परनाविजय	अनाम	२१०-२१२
१०९	"	मलहारदामु	२१३-२१४
११०	पिंडब्रह्मांडज्ञान	अविनाशदत्तत्रये	२१९
१११	पूर्णमृतकरघोडशकला	मरुस्वामी	२१६
११२	पूर्वार्थ	रामदास	२१७-२२३
११३	प्रकाशदीप	मुतोजी, मोतोजी, ब्रह्मनिमुतोजी	२२४-२३०

## ग्रंथानुक्रमाणेका--वेदात वगे.

नं०	ग्रंथ.	कर्ता.	ठोकलक्रमांक
११४	प्रणवविवरण	ब्रह्मानंद	२३१
११५	प्रबोधसुधाकरटीका	जयराम	२३२-२३३
११६	प्रयत्नप्रारब्ध	रामदास	२३४
११७	प्रवृत्तिनिवृत्तिसंवाद (मनचरित्र)	श्रीपतिदास	२३९-२४२
११८	प्राणसांख्यी	ज्ञानदेव	२४३
११९	फुट्योग	रामदास	२४४-२४६
१२०	बंधनिरूपण	"	२४७
१२१	बहुविधगोसावी	"	२४८-२९२
१२२	ब्रह्मसंविति	मेरुस्वामी	२९३-२९९
१२३	ब्रह्मांडाचेविवरण	ब्रह्मानंद	२९६
१२४	भक्तमणिमाला	लक्ष्मणामनदपांगारकर वा. ए.	९२७
१२५	भक्तराजग्रंथ	अनाम	९९७
१२६	भक्तिमार्गप्रदीप	त० रा० पांगारकर	९२८
१२७	भगवद्वीता	अनंतमौनि	२९८
१२८	"	माधव	२५९-२६१; ५१५
१२९	" समश्लोकीटीका	वामन पार्थसारथी	२६२
१३०	" टीका	अनाम	२६३
१३१	" "	नागनाथशिष्य पाठककान्हो	२६४
१३२	" बालबोधिनीटीका	अच्युताश्रम	२६५
१३३	" भाषांतर	वेंकटभट्ट	२६६
१३४	" व्याख्यान	अनाम	९१३-९१४
१३५	भगवद्वीतासार	ज्ञानदेव	२६७-२७८
१३६	भीमोपदेश	मेरुस्वामी	२७९-२८२; ५००
१३७	मतिरत्नाकर	मुनिदिवाकर	२८३
१३८	मनाचेश्लोक (मनोबोध)	रामदास	९२९
१३९	मनीषापंचकदीपिका	शिवराम	२८४-२८८
१४०	महाराष्ट्रयसारस्वतस्फुटप्र०	भारत इतिहास संशोधकमंडल, पुणे	९३०
	ग्रंथ ३ रा		

## ग्रंथानुक्रमणिका—वैदांत वर्ग.

नं०	ग्रंथ.	कतों.	ठोकलकमांक.
१४१	महावाक्यविवरण	अनाम	२८९-२९०
१४२	“	अनंतमौनि	२९१
१४३	“	गुरुदास	२९२
१४४	महावाक्यविवेक	राघव	२९३
१४५	मानपञ्चक	रामदास	२९४-२९८
१४६	मानसपूजा	“	२९९-३०१
१४७	मानसोऽधास	माधवमृत (रामापंडित)	३०२
१४८	मीषणाच्चा समास	रामदास	३०३-३०७
१४९	मुख्वस्त्रनिरूपण	“	३०८
१५०	मृद्वाविलास	एकाजनार्दन	३०९-३१०
१५१	मृद्वस्तंब	दत्तात्रेय अवघूत	३११-३१०
१५२	मोक्षवर्म द्वितीयसहस्र	केशव	३२०
१५३	योगराजतिलक	अमृतानंद	३२१
१५४	योगवासिष्ठ	अनाम	३२२-३२३
१५५	“	एकाजनार्दन	३२४
१५६	“	माधव	३२९-३२९
१५७	योगवासिष्ठसारटीका (लघुवासिष्ठटीका)	माधवदास (नारायणकिंकर)	३३०-३३२; ५१६
१५८	राजयोग	वामन	३३३-३३४
१५९	रामदासांचे समग्रग्रंथ	शंकरनगहरजोशी	९३१
१६०	रामसोहळा	मेरुस्वामी	३३९-३३८
१६१	रामामृततरंग	माधवमृत (रामापंडित)	३३९-३४२
१६२	रुद्रयामल्टीका	अनंतदेव	९०९
१६३	लघुगीता (सप्तश्छोकीगीता)	अनाम (एकाजनार्दन)	३४३-३४४
१६४	लहानशीआर्थप्रभावलि	दिवाणबाहदूर र० रमनाथराव	९१७
१६५	लिखितपांसटी	ज्ञानदेव	३४९-३९१
१६६	“ टीका	अनाम	९०१
१६७	लेखणी	ज्ञानदेव	३९२

## ग्रंथानुक्रमणिका—वेदांत वर्गः

नं०	ग्रंथः	कर्ता०	ठोकलक्रमांक
१६५	वरदनागेश	गुरुदेव ( नागेशशिष्य )	३९३-३९४
१६६	वाक्यसुधा	अनाम	३९९
१६७	वारतिथिनामादिवर्णन	रत्नाकर	३९६
१६८	विद्यानंदप्रकरण	राघव	३९७
१६९	विवेकसिंधु ( तात्पर्य )	मुकुंदराज	३५८-३७६, ५०२
१७०	विश्वरूपनमन	रत्नाकर	३७७
१७१	विज्ञानामृत	केशिराजदास राम, अमंतसुत	३७८
१७२	वेदांतसूत्र	श्रीधर	३७९
१७३	शुकाष्टक	एकाजनार्दन	३८०-३८९
१७४	, टीका	ज्ञानदेव	३८६-३९२ ९०३
१७५	श्रीपञ्चीकरण	रामानंद	३९३
१७६	श्लोक ( वेदांत )	केशवराज	३९४
१७७	श्रीमाधवी	रामदास	३९९-३९६
१७८	श्रीरामबोविया	अच्युताश्रम	३९७-३९८
१७९	श्रीशुक्लज्ञानबोधटीका	केशिराजदास	३९९
१८०	षड्डिपु	रामदास	४००-४०९
१८१	सगुणाध्यान	"	४०६-४१०
१८२	सच्चिदानन्दविलासटीका	भगवंत	४११
१८३	मंतसिद्ध	अनाम	४१२
१८४	सप्तचक्रविवरण	श्रीमत्परमहंसयरित्राजकाचार्य	४१६
१८५	सप्तसमासी	रामदास	४१३-४१९
१८६	सिद्धसंकेत	मृत्युंजय	४१६-४२०
१८७	सिद्धांतचिदंबरटीका	वैद्यनाथ	४२२
१८८	अष्टावकी सूक्तटीका		४२१
१८९	सिद्धांतसंहितापूर्वार्थ	सोहिरोबानाथ आंबिये	४३२
१९०	सिद्धानुभव	केशिराज ( अनंत पुत्र )	४२३
१९१	स्वात्ममुख	एकाजनार्दन	४२३-४२४

## ग्रंथानुक्रमणिका—वेदांत वर्ग.

नं०	ग्रंथ.	कर्ता.	ठोकलक्रमांक
१९२	स्वात्मानुभव (बोध)	ज्ञानदेव	४३४-४४४
१९३	स्वानंदलहरी	अनंत	४४९
१९४	"	मेरुस्वामी	४४६-४४७, ५०४
१९५	स्वानुभव उत्तरपत्रिका	चांगा	४४८-४४९
१९६	हस्तामलकटीका	एकाजनार्दन	४९०-४९८
१९७	ज्ञानदेवी	ज्ञानदेव [ निवृत्तिदास ]	४५९-४७५, ५०५-
१९८			५०६, ५१९-५२०.
	ज्ञानदेवी पदव्याख्याप्रकाश	अनाम [ विड्ल ? ]	४७६
१९९	ज्ञानसन्यासटीका	केशिराजदास [ राम, अनंत-	४७७
२००		सुत, दासानुदास ]	
	ज्ञानसार	शिवराम [ अनंतपुत्र, केशि-	४७८
२०१		राजदास ]	
	ज्ञानामृत	दत्तात्रेय	४७९-४८०
२०२	ज्ञानज्ञानविवरण	अनाम	४८१
२०३	ज्ञानेश्वरी टिप्पणी	जगन्नाथबालकृष्ण	४८२-४८६
२०४	निर्याणाचे अभंग इत्यादि	तुकाराम इत्यादि	५३०



## ग्रंथानुक्रमणिका—पुराण वर्ग—माहात्म्यादि

नं०	ग्रंथ.	कर्ता.	ठोकलक्रमांक
१	अग्नीश्वरमाहात्म्य	विरुपाक्ष	९३३-९३४
२	अनसूयामाहात्म्य ( दत्तात्रेयमाहात्म्य )	दिगंबरानुचर	९३९-९३६
३	आदिकैलासमाहात्म्य	विरुपाक्ष शिवदास	९३७
४	आश्रमधर्म	माधवात्मज	९३८
५	इंद्रियजय	प्रतापसिंह ( तुलजेंद्रसुत )	९३९
६	उमासंहिता	अनाम	९४०
७	“	प्रतापेंद्रसुत ( तृक्लजेंद्रसुत )	९४२-९४३
८	“ भावप्रकाशटीका	गंगाधर	९४१
९	कार्तिकमाहात्म्य	रंगनाथ	९४४-९४६
१०	काशीमाहात्म्य	गंगाधर	९४७
११	गणेशपुराण	माधव	९४८-९४९
१२	गो सावित्रीटीका	गंगाधर	९५०
१३	जडभरतोपाख्यान	माधव	९५१
१४	डांगवीपुराण	संजीवन	९५३-९५३
१५	तुलसीमाहात्म्य	प्रतापराम	९५७-९५८
१६	तुलसीमाहात्म्य	अनाम	९५९
१७	तुलाकावेरीमाहात्म्य	गोविंदकवि	९६०-९६१
१८	“	रंगनाथ	९७१
१९	त्यागराजध्यान	माधवात्मज	९६२
२०	त्यागेशमाहात्म्य	“	९६३
२१	त्यागेश्वरआगमोक्तध्यान	“	९६४
२२	दिवोदासचरित्र	“	९७९
२३	भनुर्मासमाहात्म्य	गोविंदकवि	९६७-९७७
२४	भ्रुवचरित्र	माधव	९६८
२५	“	चिंतामणि	९६९
२६	भ्रुवाख्यान	अनाम	९७०-९७१
२७	नग्रार्थनुसंधान	माधव	९७२
२८	नरकवर्णन	रघुनाथ	९७३

## यथानुक्रमाणका-पुराण वग—माहात्म्याद.

नं०	ग्रंथ.	कर्ता.	ठोकळक्रमांक
२९	नारदोपास्यान	केशीराजदास	९७४
३०	नित्यश्राद्धप्रकरण	अनाम	९७९
३१	वृत्सिंहपुराण	गंगाधर (रुक्मिषुत	९८६, ९९७
३२	पञ्चनदमाहात्म्य	गोविंद आणि विरुपाक्ष	९७७
३३	पतिव्रताधर्म(पतिव्रतोपास्यान)	श्वनाथ	९७८-९७९
३४	पतिव्रताधर्म	अनाम (हरिकावि?)	९८०-९८२
३५	"	एकेंद्रनृप	९८१
३६	पांडुरंग माहात्म्य	गुरुदास	९८४
३७	"	शेष	९८९
३८	पुरुषाक्रियानिरूपण	माधव	९८६
४०	भक्तविलास (शिवभक्त माहात्म्य)	विरुपाक्ष	} ९८७
४१	मत्स्यपुराण	"	९८८-९८९
४२	मदाळसोपास्यान	माधवात्मज	९९०
४३	मल्लारीमाहात्म्य	गंगाधर	९९१
४४	"	माधव	५९२-५९४; ९५५; ९७२
४५	माधमाहात्म्य	विरुपाक्ष	५९५-५९६; ९७३
४६	मूर्खपुराण	मुक्तीश्वर	९९७
४७	राजवंशावली	माधव	९९८
४८	रावुळपुराण	कृष्णनाथ	९३०
४९	विनायकमाहात्म्य	माधवात्मज	९६९
५०	विमलमा०	हरिदास	९७९
५१	विष्णुपुराण	माधव	६००-६१७
५२	वीरभोगवसंतचरित्र	अनाम	९७६
५३	वे(ये)क्लूरशिवालयमा०	कोनेरनरामेह	६१८
५४	वैशाखमा०	गोविंदकवि	६१९-६२०
५५	शिवकीर्तिग्रंथ	मयूरपंत	६२१
५६	शिवभक्तमाहात्म्य	विरुपाक्ष	६२२
५७	शिवभक्तमाहात्म्यादिवर्णन	मयूरपंत	६२३
५८	शिवलीलामृत	श्रीधर	६२४-६३५ ९७५

अथानुक्रमाणका--पुराण वग—माहात्म्याद.

नं०	ग्रंथ.	कर्ता.	ठोकलक्रमांक
६९	श्रावणमा०	विरूपाक्ष	६३६-६३७
६०	श्रीरंगनाथमहिमा	गंगाधर	६३८-६३९
६१	षोडशनामावची	अनाम	६९९
६२	सगरपुत्रोपाख्यान	माधव	६४०
६३	सूतसंहिता	गंगाधर	६४१-६४३
६४	हनुमंतगरुडोपाख्यान	नामापाटकु	६४४-६४६
६५	हरिमक्तिसुधोदय	गंगाधरमंदिनी (रुक्मनंदन	६४६-६४७
६६	स्कन्दपुराणभापांतर भाग १— ,, भाग २-४-	शास्त्रीमहादेव वासुदेवोपाध्ये नरहररावजीशास्त्री जोगळेकर	९७९ ९८०-९८२

पुराण--व्रतादि.

६७	अनंतचतुर्दशीव्रत-कथा	अनाम	६४८-६५०; ६५२-६५४
६८	„	प्रतापासेहनृपती	६९१
६९	अमृक्ताभरणसप्तमी-व्रत	अनाम	६९९-६९८
७०	„	गंगाधरसृत	६९९-६६२
७१	अरुंधतीव्रत	अनाम	६६३-६६१
७२	आदित्यवारव्रतकथा	विरूपाक्ष	९६६
७३	उपांगललिताव्रत	अनाम	६६६-६६९
७४	उभयतोमुखीगांदान	„	६७०-६७१
७५	उमामहेश्वरव्रत	„	६७२-६८०, ९६७
७६	„	शरभेद्र	९६०
७७	ऋषिपंचमीव्रत	अनाम	६८१-६८२
७८	„	प्रतापसिंह	९९३
७९	एकादशीव्रत	अनाम	६८३-६८४
८०	कृष्णजयंतीव्रत	„	६८९
८१	केदारगौरीव्रत	„	६८६, ६८८, ६९९
८२	„	प्रतापसिंहनृपती	६८७

## ग्रथानुक्रमाणका--पुराण वग—व्रताद्.

नं०	ग्रंथ.	कर्ता.	ठोकळक्रमांक
८३	कोकिलाव्रत	अनाम	७००-७०१
८४	गोजागरीव्रत	”	९६८
८५	गोकुलाष्टमीव्रत	”	७०३
८६	गोपद्वारव्रत	”	७०४-७०७
८७	गोसावित्रीकथा	”	७०८
८८	जन्माष्टमीव्रत	”	७०९-७१०
८९	ज्येष्ठाकीनष्टाव्रत	”	७११-७१९
९०	दशाफलव्रत	”	७१६-७२०
९१	दानव्रत	एकाजनार्दन	७२१-७२३
९२	”	कृष्णयाज्ञवलक्ष्य	७२४
९३	नागपंचमीव्रत	विश्वपास	७२९-७२७
९४	पक्षप्रदोषव्रत	अनाम	७२८-७३१
९५	पक्षप्रदोषशानिप्रदोष	शरभेद्र	९६९
९६	बुधाष्टमीव्रत	”	७३२-७३४
९७	भूगोक्त्वर्णन	”	७३५
९८	भौमैवारव्रत	”	७३६-७३७
९९	महाशिवरात्रिव्रतकथा	सदाशिवभट्ट	७३८, ७४३
१००	”	गोविंद	७३९
१०१	”	अखंडदास	७४०
१०२	”	अनाम	७४१-७४२ ७४४
१०३	मंगलागौरीव्रत	विश्वपास	७४६-७५०
१०४	मंगलवारकथा	अनाम	७४७
१०५	रथसप्तमीव्रत	”	७५१-७५४ ९७४
१०६	रुद्रमाहात्म्य	”	७५५
१०७	बटसावित्रीव्रत	”	७५६-७६०
१०८	वनभोजनप्रकार	”	७६१
१०९	वरदचतुर्थीकथा	”	७६२
११०	वरमहालक्ष्मीव्रत	”	७६३-७६४
१११	विनायकपूजा	”	७६५
११२	शनिप्रदोषव्रत	”	७६६-७७१

## ग्रथानुक्रमाणका—पुराण वग—व्रताद.

नं०	ग्रथ.	कर्ता.	ठोकल्क्रमांक
११३	पोडशङ्कोकटिका	अनाम	७७२--७७३
११४	संकटहरव्रत	”	७७४-७७७
११९	सिद्धिविनायकव्रत	”	७७८
११६	सोमवारव्रत	”	७७९-७८४
११७	सोमवारअमावास्याव्रत	”	७८५-७८६, ७८८
११८		माधवात्मज	७८९-९७८
११९	स्कंदपष्टीव्रत	अनाम	७९०-७९३
१२०	स्वर्णगौरीव्रत	”	७९४-७९६
१२१	हरितालिकाव्रत	”	७९७-८११
१२२	चतुषष्टयुपचारकारिका	”	९०६-९१७
१२३	दीपकम	”	९१८-९२९
१२४	पूजाक्रम	”	९३०-९४०
१२५	फलाभिषेकक्रम	”	९४१-९९२

## पुराण—कथानिरूपणादि.

१२६	कलिघर्मप्रशंसा	न्यंबकभट्ठ	८१२
१२७	कलिविड्बन	माधवसुत	८१३-८१४
१२८	काळियामर्दन	अनेंतसुतविष्टल	८१९
१२९	किरातार्जुनीयनिरूपण	शरभेद्व	९६१
१३०	कृष्णजन्मचरित्र	तुकारामादि (वैचे)	८१६
१३१	कृष्णमंजरी	प्रतापांसिहेद्व	८१७
१३२	गर्जद्रमोक्ष	नारायण	९६४
१३३	गरुडसत्यभामागर्वपरिहार	विष्टल (अनाम)	८१८-८१९
१३४	गिरिजास्वयंवर	त्रिमळ अखंडदास	८२०
१३५	गुरुचरित्र	सरस्वतींगंगाधर	९६९
१३६	गोपाळविलास	श्यामकवि	८२१
१३७	चंद्रहासकथा	प्रतापराम	८२२-८२४
१३८	”	पाठकनामा	८२९
१३९	चंद्रावक्ती	नागेश	८२६-८३१

## ग्रंथानुक्रमणिका—पुराण वर्ग—कथानिरूपणादि.

नं०	ग्रंथ.	कर्ता.	ठोकलक्रमांक
१४०	चिंतामणिविजय	धुंडीदास	९७०
१४१	दमयंतीस्वयंवर	रघुनाथ	८३२-८३३
१४२	दामोदरचरित्र	वामन	८३४
१४३	द्वौपदीविनोद	अनाम	८३९
१४४	नलचरित्र	मयूरपंत	८३६
१४५	नलदमयंतीचरित्र	अनाम	८३७
१४६	नीलकंठकुड़ालचरित्र	शरभेद्र	९६२
१४७	नौकाचरित्र	वामन	८३८
१४८	नीलमिछ्लचरित्र	शरभेद्र	९६३
१४९	पंचाक्षरीविभूतिशिवरात्रिकथा	शरभेद्र	९६४
१५०	पांडुरंगचारंत्र	गुरुदास	८३९
१५१	पुण्डलीकचरित्र	अनाम	८४०
१५२	"	त्रिमछ्लदास	८४१-८४२
१५३	प्रलहादचरित्र	माधव	८४३
१५४	"	उद्घवचिद्धन इ०	९९८
१५५	"	एकाजनार्दन	८४४-८४७
१५६	"	रामनाथ	८४८
१५७	"	गुरुदास	८४९
१५८	भानसेचेवन्हाड	वेकोबा	८५०
१५९	भामाविलास	वामन	८११
१६०	मयूरध्वजकथा	पाटकनामा	८१२
१६१	मलींद्राजप्रकरण	पाटकनामा	८१३
१६२	महालक्ष्मीचेचरित्र	दास	} ८१४
१६३	माळसेचेलग्र	अंबादास	
१६४	मार्कंडेयचरित्र	आनंदनंदन	८१५
१६५	मुकुंदविलास	वामन	८१६
१६६	राजगोपाळविलास	श्याम	९९६
१६७	रामायणकथासंक्षेप	अनाम	८१७
१६८	रासकीडा	प्रतापराम	८१८-८१९

# ग्रथानुक्रमणिका—पुराण वर्ग—कथानि, पृष्ठानि, लिपणादि.

न०	ग्रथ	कर्ता.	ठाकळक्रमांक
१६९	लवकुशास्त्र्यान	एकाजनार्दन	८६०-८६१
१७०	वस्त्रहरण (गोपीचे)	प्रतापराम	८६२-८६४
१७१	., (द्रावदीचे)	पाठकनामा	८६६-८६८
१७२	” ”	अनाम	८६९
१७३	” ”	मुक्तेश्वर	८७०
१७४	” ”	मूर्यदाम	८७०
१७५	” ”	नामया	८७१
१७६	विनोद (दोषदोसी)	अनाम	८७२
१७७	शिविकथा	विष्णुदासनरसिंह	८७३
१७८	शक्तेवत्तारित्र	बुव्याकृष्णदास	८७४-८७५
१७९	”	अनाम	८७६
१८०	श्रियाळकरित्रि	रेणुकादास	८७७
१८१	सहधर्मचर्चलक्षण	गंगानंदन	८७८
१८२	सीतादेवीचंफलशोभन	माधवसत	८७९-८८०
१८३	सीताभ्यवर	माधव	८८१
१८४	”	रामकनि	८८२-८८९
१८५	”	वामन	८८६-८८७
१८६	सीताहस्त	शिवदास	८८८
१८७	सुदामचरित्रि	कचेश्वर	८८९
१८८	”	कृष्णदासनामा	८९०
१८९	”	पाठकनामा	८९१
१९०	”	दत्त, विट्ठलसुत	८९२-८९३
१९१	”	हरिवामन	८९४
१९२	स्यमंतकोषास्त्र्यान	माधवसुत	८९५-९००
१९३	”	अनाम	९०१-९०२
१९४	हरिश्चंद्रकथा	विप्रजनार्दन	९०३
१९५	”	माधवात्मज	९०४
१९६	हरिश्चंद्रपुराण	विष्णुदासनामा	९०५

## ग्रंथानुक्रमणिका—रामायण वर्ग.

नं०	ग्रंथ.	कर्ता.	ठोकल्कपांक
१	अद्भुतकांडरामायण	शेषकोनेरी	९८३-९८५
२	अनंतवाल्मीकिरो	मेरुस्वामी	११४१
३	आहिरावणमहिरावण	कृष्णदासमुद्गल	९८७-९८८
४	अग्निशिष्टाई	"	९८९-९९८
५	कौतूहलनाटकरामायण	मुकेश्वर	९९९-१०११
६	भरतभेटि	नामापाठक	१०१२-१०१६
७	भावार्थरामायण अनुक्रमणिका	अनाम	१०१७
८	भावार्थरामायण	एकाजनार्दन	१०१८-१०९७
९	मंत्ररामायण	मयूरपतं	११४२, ११९०, ११४९, ११४८, ११९२-११९९
१०	मुद्दकामुग्वध	विष्णुदासनामा	१०९८
११	राजधर्म	अनाम (रामचंद्र? राम?)	१०९९
१२	रामदिनचर्चा	प्रतापसिंहराजर्पि	१०६०-१०६२
१३	रामविजय	श्रीधरस्वामी	१०६३-१०७० ११४९
१४	रामहास्यवदन	माधवस्वामी	१०७१-१०७२
१५	रामायण	कृष्णदासमुद्गल	११४३
१६	"	माधवस्वामी	१०७३-११०९
१७	"	रामदासस्वामी	१११०-१११२
१८	,, पठणारंभपद्धति	आनम	१११३
१९	रामायण—युद्धकांड	कृष्णदासमुद्गल	१११४-११२२
२०	रावणवध	अनाम	११२३
२१	लोपामुद्रासंवाद	वामन	११२४
२२	वाल्मीकिचरित्र	दास ६	११११
२३	विभीषणभेटि	रु० दा० मुद्गल	११२९
२४	शतमुखरावणकथा	अनाम (भृपतिनाथ?)	११२६
२५	श्रीरामकृपाविलास	मुकुंदस्वामी	११२७-११३२

## ग्रंथानुक्रमणिका—रामायण वर्ग.

नं०	ग्रंथ.	कर्ता.	ठोकळक्रमांक
२६	श्लाकबद्धरा०	माधवस्वामी	११३३—११३८
२७	सगराचीकथा	रामकृष्ण	११३९
२८	सीतास्वयंवर	वामण	११४४
२९	मुलोचनोपाख्यान	कृष्णदासमुद्दल	११४०



(१८)

या यादीच्या १५्या मागांतलि मुळग्रंथमात्र-

१. वेदांन वर्गाचे—२०४

२ पुराण वर्गाचे—१९.६६

३. रामायण वर्गाचे—२९.

एकून ४२९







